

Z
6621
C77
07
parts.1

HANDBOUND
AT THE

UNIVERSITY OF
TORONTO PRESS

CODICES ORIENTALES

BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS

JUSSU ET AUSPICIS

REGIS DANIÆ AUGUSTISSIMI

CHRISTIANI OCTAVI

ENUMERATI ET DESCRIPTI.

PARS PRIOR

CODICES INDICOS CONTINENS.



HAVNIÆ.

EX OFFICINA FRATRUM BERLING.

1846.



978099

PRIS.1

CODICES INDICI
BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS

JUSSU ET AUSPICIIS

REGIS DANIÆ AUGUSTISSIMI

CHRISTIANI OCTAVI

ENUMERATI ET DESCRIPTI

A

N. L. WESTERGAARD.


SUBJUNGITUR INDEX CODICUM INDICORUM ET IRANICORUM
BIBLIOTHECÆ UNIVERSITATIS HAVNIENSIS.



HAVNIÆ.

EX OFFICINA FRATRUM BERLING.

1846.



PRÆFATIO.



Bibliothecam regiam Havniensem, præterquam quod librorum typis impressorum numero et præstantia inter copiosissimas et splendidissimas Europæ bibliothecas merito censetur, etiam codicum manuscriptorum opes et amplas et magni pretii habere, maxime regum nostrorum munificentia, sed etiam privatorum hominum liberalitate comparatas, hominibus doctis satis notum est nec, quam multa inde multi ad litteras augendas et ornandas jam deprompserint, ignorant. Quantæ tamen eæ opes in quoque litterarum genere essent et ejusmodi et quam utilitatis spem studiosis hominibus et uti volentibus ostenderent, unde plene et singulatim cognosci etiam e longinquo et ab exteris posset, nullum adhuc exstabat opus. Quod quamquam in aliis non ignobilibus bibliothecis eodem modo aut omnino aut ex magna parte comparatum est, aliqua quidem ex parte in omnibus, tamen Rex Augustissimus **Christianus Octavus**, qui quo amore ipsas litteras, eodem splendidum hoc litterarum instrumentum amplectitur, subveniri huic incommodo facileque noscendi bibliothecæ in hoc genere copias subsidium communi omnium usui exponi voluit. Itaque quum absoluti ii labores essent, qui in libris impressis quum ad litterarum ordinem tum ad disciplinarum seriem et formam recensendis per annos non paucos positi erant, placuit regi, ut codicum manuscriptorum catalogus criticus et ad doctorum hominum usum instructus conficeretur et ederetur, ejusque rei perficiendæ cura litteris regiis (die XX mensis Novembris a. MDCCCXLI) ita demandata est *Carolo Frederico L. F. de Rumohr*, cubiculario regio clavigero, *Erico Christiano Werlauff*, regi a consiliis conferentiarum, bibliothecæ regię præfecto et historiæ professori ordinario Havniensi, *Justo Olshausen*, regi a consiliis status, linguarum orientalium professori ordinario Kiliensi, *Joanni N. Madvig*, philologiæ Græcæ et Latine professori Havniensi, ut illi et communibus consiliis totum negotium præpararent operisque partes describerent et quum ipsi in opere exsequendo elaborarent tum alios in laboris societatem vocarent. Sed *Rumohr*, amoeni et elegantis vir ingenii, quum litterarum cognitione tum vero maxime artium, quæ in fingendo et pingendo versantur, subtilissimo judicio præditus, quum consiliis de universi negotii

forma describenda, quamquam jam tum valetudine affecta erat, gnaviter tamen interfuisset, postea aucta infirmitate corporis, Lubecam se in otium transtulit, mox Dresdam profectus ibi (a. MDCCCXLIII d. XXV m. Julii) mortuus est; ita reliqui tres, quos diximus, negotii curam soli habuerunt. Quæ ab omnibus quatuor de ordine rei gerendæ constituta et regis augustissimi assensu comprobata sunt, legi possunt in *Werlauffi* libro de bibliotheca regia, iterum edito, p. 379 proximisque.

Exsequendi operis initium facere visum est a codicibus Orientalibus, quum quod in hoc genere multa et præclara et parum nota bibliotheca habet, ut, si a codicibus ad res septentrionales pertinentibus discesseris, nullo in codicum genere magis excellat, tum quod jam ante in aliqua parte codicum Orientalium, Semiticos dicimus, non pauca operi præparata erant. Cætera codicum genera nonnihil molestiorem aut certe longioris temporis habent tractationem: nam neque codices Græci et Latini recte recenseri possunt, nisi ab eo, qui in exterorum bibliothecis, ubi major hujusmodi codicum copia est, facultatem et usum generum ætatumque æstimandarum paravit, et, qui ad omnem recentiorum populorum historiam litterasque pertinent, numero et diversitate disponere et describere conantem pæne obruunt. Sed Orientalium codicum duplex est in bibliotheca regia genus; alteri enim ad litteras Semiticas, Persicas et Turcicas pertinent, inter quos excellunt, qui *Carstani Niebuhr* opera in nobili illa per Asiam peregrinatione comparati sunt, alteri ad Indicas, quorum et plurimi et præstantissimi ab *Erasmo Rask*, viro illustrissimo, quem acerba morte amisimus, ex India advecti sunt. Et Semiticorum quidem codicum, Persicorum, Turcicorum catalogum, jam ante inchoatum, et quod ad codices Ebraicos et Arabicos attinet, ex parte elaboratum studiis *Matthiæ Haquinii Hohlenberg* et *Caroli Th. Johannsen*, professorum Havniensium, quos litteris mors eripuit, absolvendum suscepit *Justus Olshansen*, unus ex iis, qui universo negotio præsent; ad Indicorum codicum catalogum conficiendum percommode sese obtulit egregia doctrina et industria duorum virorum illis litteris deditissimorum, primum *FridERICI Spiegel*, philosophiæ doctoris, Bavari, deinde *N. Ludovici Westergaard*, nostratis, linguarum Orientalium nunc apud nos professoris clarissimi, qui totam hanc partem in ordinem digerendam et absolvendam suscepit. Itaque quum ejus universi catalogi partis, quæ codices Orientales comprehenderet, duo fasciuli seorsum typis describi coepti essent, alter Semiticorum codicum cum Persicis et Turcicis, alter Indicorum, is, qui Indicos continet, quod *Westergaard* ipse præsens typothetarum operam urgere et regere poterat, prius absolutus nunc evulgatur; de quo quæ separatim præmonenda sunt, ipsius *Westergaardii* verbis exposita hanc præfationem excipiunt. Illud doctis hominibus gratum fore speramus, quod, comprobante rege augustissimo, huic catalogi fasciculo adjectus est index codicum Indicorum et Iranicorum, qui in biblio-

theca Universitatis Havniensis asservantur, Iranici quidem summæ præstantiæ, item *Erasmii Rask* opera comparati, ut, qui in hoc doctrinæ genere elaborant, uno loco plene edoceantur, quid quantumque instrumenti et præsidii Havniæ studiis eorum paratum expositumque sit.

Alter fasciculus, qui reliquos codices Orientales complectitur, ut diximus, jam diu inter manus typothetarum versatur, dabiturque opera, ut, quantum res permittet, ejus quoque editio maturetur.

Havniæ d. XII m. Novembris MDCCCXLVI.

E. C. Wertauff.

J. Olshausen.

J. N. Madvig.

PRÆMONITUM.



Quum viri amplissimi, qui a rege augustissimo curam catalogi codicum bibliothecæ regię Havniensis edendi gerere jussi sunt, mihi, ut codicum Indicorum catalogum perficerem, mandassent, quod mandatum erat, in hoc libro, qui nunc in lucem editur, exequi conatus sum.

Codices Indici, quos possidet bibliotheca regia, præter Tamulicos nonnullos, omnes recentiore tempore in bibliothecam pervenerunt, eorumque plerique et optimi viro summo *Erasmus Rask* debentur, qui quum viginti quinque abhinc annos literarum et linguarum causa in India peregrinabatur, ex viaticis minutim comparsis permultos codices imprimis Pálicos et Singhalenses comparavit, quorum præstantissimos ipse ex itinere redux anno 1825, approbante augustissimo rege **FREDERICO VI**, bibliothecæ regię tradidit, quum pro magnis sumptibus sua causa factis reipublicæ aliquid retribui vellet. Cæteros, quos suo ære collegerat codices Indicos, post præmaturam ejus mortem frater *H. K. Rask*, nunc in parochia Nidlöse sacrorum minister, anno 1833 bibliothecæ summa liberalitate dedit: quo factum est ut in bibliotheca regia ea copia codicum Pálicorum et Singhalensium asservetur, qua præstantiorem aut majorem nulla fortasse bibliotheca Europæa possideat. Anno 1830 bibliotheca codices nonnullos Sanscritos, scriptura Bengalica exaratos, a viris amplissimis *B. Wolff*, prædii ampli in Selandia domino, et *J. H. Mundt*, regi a consiliis status et urbis Havniæ consule, ad quem morte fratris, *Christophori Mundt*, chirurgi legionarii in urbe Serampur, pervenerant, dono accepit. Duo codices scriptura Barmanica exarati e privata regis bibliotheca in hanc publicam translati sunt; postremo anno 1834 complures codices Tamulici, quos vir reverendus *N. S. Englsang* ineunte sæculo in urbe Trankebar collegerat, ab heredibus empti in eandem pervenerunt.

In codicibus describendis trium virorum doctissimorum labore adjutus sum, qui hoc loco nominandi sunt. Primus est *Erasmus Rask*, qui in collectaneis autographis, quæ item a fratre data in hac bibliotheca asservantur, quam plurimas reliquit annotationes de codicibus, quos ipse in patriam reportaverat. Altero loco nominandus est *Fredericus Spiegel*, philosophiæ doctor, Germanus e Bavaria, qui quum hic anno 1843 studiorum causa moraretur, viris amplissimis huic negotio præpositis, quidquid de codicibus Sanscritis

et Pálicis conscripserat, sponte obtulit, et qui postea hoc anno mecum omnes illos codices iterum perscrutatus est: quapropter si quid in hac libri parte invenietur laudandum, ejus laudis non minorem partem ei adscribi volo. Tertius est vir mihi amicissimus *K. E. Möhl*, qui quum in urbe Trankebar sacrorum minister et missionarius esset, literarum et linguae Tamulicæ ita deditus erat, ut hujus linguae peritissimus in patriam reverteretur: is mecum omnes codices Tamulicos quum bibliothecæ regiae tum universitatis Havniensis perlustravit, eique pæne omnia debeo, quæ de his codicibus annotata sunt.

Ut viri literarum Indicarum studiosi uno loco collecta haberent omnia, quæ ad cognoscendos codices Indicos, qui in bibliothecis Havniensibus asservantur, pertinent, rex augustissimus indicem subjungi voluit codicum bibliothecæ universitatis Havniensis: quæ bibliotheca copiam, quam possidet, codicum Indicorum et Iránicorum duobus inprimis debet viris doctissimis *Nathanaeli Wallich* et *Erasmio Rask*. Quorum prior, quamquam amplissimo apud externos munere fungebatur, patriam tamen et universitatem, in qua nutritus erat, semper pia memoria coluit, quumque Calcuttæ horto botanico præfectus esset, egregia liberalitate Calcuttensis collegii et societatis Asiaticæ adjutus, magnam copiam librorum et codicum Indicorum universitatis nostræ gratia paravit eamque e sua librorum penu supplevit et sæpius novis donis amplificavit. Raskius quum in urbe Bombay anno 1821 morabatur, mandato universitatis, magnam codicum Iránicorum copiam comparavit, quæ hæc bibliotheca cæteras antecellit, sicut jam pridem thesaurio codicum Islandicorum longe antecellebat: in ea nunc exstant codices Zándici et Páhlvici, quibus neque vetustiores neque meliores in India et Persia, nedum in cæteris terris inveniantur. Raskius præterea ex India codicem Bhattanum attulit et bibliothecæ dono tradidit. Laudanda quoque est liberalitas, qua tres viri amplissimi *J. Rehling*, olim urbi Trankebar præfectus, *A. C. Teilmann*, venationum in aula magister, *M. H. Hohlenberg*, olim theologiæ professor in universitate nostra, bibliothecam octo codicibus Tamulicis majoris minorisve momenti ditarunt, qui suis locis commemorati sunt. Cæteri codices Indici incertis temporibus in bibliothecam pervenerunt.

Jam pridem notus et a doctis hominibus celebratus est regum Daniæ erga studia Orientalia favor et liberalitas summa. Ejus favoris hic liber novum documentum est: qui si a viris doctis summo hoc favore non indignus judicatus fuerit, quod volui, assecutus ero.

Havniæ d. XII m. Nov. MDCCCXLVI.

N. L. Westergaard.

ARGUMENTUM.

CODICES INDICI BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS.

CODICES SANSKRITI	1	I. Codices Eluici et Sin-	
I. Libri religiosi	3	ghalenses	63
II. Libri philosophici et		1. Libri sacerdotales	63
ethici	8	2. Libri historici	70
III. Libri poetici	12	3. Libri poetici	74
IV. Libri argumenti varii ...	15	4. Libri grammatici	76
CODICES PALICI	17	5. Libri medici	77
I. Libri Sacri cum com-		II. Codices Tamulici	80
mentariis	19	III. Codices Canarensis, Mal-	
A. Vinayapitako	19	divianus, Telingani	91
B. Suttapitako	20	IV. Codices Mahrattici et	
C. Abhidhammapitako	43	Gujaratici	93
II. Libri sacerdotales et		V. Codices Javanicus, Bhat-	
historici	47	tanus, Barmanici	94
III. Libri grammatici	55	APPENDIX. COLLECTANEA EURO-	
CODICES ALIIS INDICÆ LINGUIS EX-		PEORUM DE LINGUIS ET LIT-	
ARATI	61	TERIS INDICIS	95

CODICES INDICI ET IRANICI BIBLIOTHECÆ UNIVERSITATIS HAVNIENSIS.

I. Codices Indici	99	5. Codices Tamulici	108
1. Codices Sanskriti	99	6. Codex Telinganus	110
2. Codex Bengaliens	106	7. Codices Bhattani	110
3. Codices Palici	106	II. Codices Iranici	111
4. Codices Barmanici	107	INDEX NOMINUM	116

CODICES SANSKRITI.

I. LIBRI RELIGIOSI.

I.

Stotra et Mantra

(olim No. 36. collect. Rask. *)

Codex valde mutilatus, ut nunc est, folia 83 palmarum, octonos digitos longa, continens, quorum priora 72 literis Telinganis exarata sunt, cætera scriptura quadam Devanâgara cursiva et rudi. Folia prioris partis numeris 1-2, 8-62, 79-88, 90-94 signata sunt, unde apparet, minimum viginti duo folia desiderari in hac parte, quæ præterea in fine manca est. Folia alterius partis numeris carent; quot desint statui non potest, quum ea quoque in fine manca sit. Paginae prioris partis senas aut quinas lineas habent, posterioris vero septenas aut octonas.

Prior pars codicis hymnos et carmina continet variorum auctorum, e variisque locis

desumpta. Incipit ab hymno श्रीनत्कृष्णदेवायन-
कृतब्रह्म qui folio primo verso finitur, sequitur
श्रीजगन्निदान्ते द्वितीये ऽध्यायः Folia 8-32 con-
tinent partes quasdam *Bhagavatpurânæ* et
Varâhapurânæ una cum hymnis duodecim, qui
दादय स्तोत्राणि inscribuntur. Sequitur (foll. 33-
48) hymnus in Vâyum, वायुस्तुतिस्तोत्र, auctore
ut videtur ऋषिकृष्णत्रिविक्रमपण्डिताचार्य, quem
excipit (foll. 49-53) hymnus महाबाहस्तुतिस्तोत्र
ab जानन्दतीर्थभगवत्पादाचार्य conscriptus, et जगु-
नन्धस्तोत्र: auctore नारायणपण्डिताचार्य. Folia 79-
81 continent carmen ब्रह्मपास्तोत्र, quod præ se
fert ad sectionem Brahmânda-purânæ, ब्रह्मना-
रत्नंवाद inscriptam, pertinere. Folio 94 verso
in media pagina finitur pars codicis prior
in verbis द्विस्य चानपार्थ्व स्वितवि स्वर्णवर्णवि...

Alteri parti similia carmina inesse vi-
dentur; quæ vero aut quot sint quum propter
mutilam et mancam foliorum condicionem,
tum propter difficultatem rudis scripturæ pro-
certo statui nequit.

II.

Çitalâ-stotra

(olim No. 37 collect. Rask.)

Codex folia quatuor admodum mutilata,
quaternos denos digitos longa atque scrip-

*) Permulti codices, quos possidet bibliotheca Regia, ab Erasmo Rask in India comparati, partim ab ipso reduce, partim eo mortuo a fratre H. K. Rask, nunc parochie Nidlöse sacerdote, bibliothecæ dono dati sunt, quorum illi signo 'donat. Rask', hi signo 'collect. Rask' in hoc libro notantur. De utraque collectione confer catalogos vol. III libri 'Rasks samlede Afhandlinger' insertos, et librum C. C. Weilaufii: Historiske Efterretninger om det store kongelige Bibliotek, Hafniae 1844. pp. 318, 356.

tura Telingana rudi et ineleganti exarata, continens; paginae ternas lineas habent.

Liber exigui momenti hymnum in *Çitalam* (शितलपुस्तिका) deam variolarum, continet, quem ex titulo subscripto patet desumptum esse e sectione ईश्वरीश्वर्यंवादा inscripta, pertinente ad Kágikhaṇḍam (काशिकखण्ड) partem Skandhapurānāe.

III.

Viṣṇu-sahasra-nāma
(olim No. 35. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia duodecim, octonos digitos longa, habens, scriptura Telingana; desideratur ultimum folium.

Continet liber mille Viṣṇuis nomina (विष्णुसहस्रनाम), sed hic 990 tantum inveniuntur, quorum primum est विश्व (विश्वव्यवनाम), et ultimum द्विकेनन्द, quod in द्विकेनन्द corrigendum est.

IV.

Çiva-sahasra-nāma
(olim No. 35. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia tredecim, digitos octonos longa, habens, ultimis carens; scriptura Telingana est.

Liber continet mille nomina Çivæ (शिवसहस्रनाम) quorum prima sunt भव, शिव, हर et ultima महाकेशि. परकारिकपटिनः; centum circiter nomina desunt.

V.

Yallájiya
(olim No. 60. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ, literis Telinganis exaratus, et more Europeo compactus, folia 148 continens, quorum paginae vicenas circiter lineas habent. Codex

recens anno circiter 1821 descriptus: signa enim chartariorum chartæ anglicæ impressa annos 1819 et 1820 exhibent.

Liber de justis funebribus agit et nomen ducit ab anctore Yallájiya, filio Yallubhattæ (यल्लुहवनामकी यल्लुभट्टयुतः). qui ut videtur librum præsertim secundum regulas Bháradvájæ (भारद्वाज्युत्राणि) composuit. Liber in fine mancus est*).

VI.

Mallári-máhátmya
(olim No. 45. collect. Rask.)

Codex duabus partibus constat, quarum prior tria tantum folia habet, octonos digitos longa et scriptura Telingana rudi exarata; altera pars continet folia 70 ejusdem longitudinis, eademque scriptura pulchre et eleganter exarata; quorum priora 58 numeris Telinganis 31-88 signata sunt, duodecim cætera numeris carent, unde apparet hanc codicis partem ab initio alii codici fuisse annexam. Parva lacuna est in folio 67, ejus pagina versa vacua relicta est. Paginae utriusque partis septenas aut octonas lineas habent.

Prior pars trium foliorum fragmentum continet libri Sanscriti, e genere eorum, ut videtur, qui Máhátmya inscribuntur.

Posterior codicis pars continet librum *Mallári-máhátmya* (मल्लारीमाहात्म्य) inscriptum, quem ad Kṣetrakhaṇḍam (क्षेत्रखण्ड) partem Brahmáṇḍa-purānāe (श्रीब्रह्माण्डपुराण) pertinere e titulis subscriptis apparet. Liber viginti duobus capitibus describit victoriam, quam Çiva, apri (मार्तण्ड) corpore indutus, recusantibus pugnam cæteris diis, de Malla rege Daityarum reportavit, unde cognomen Mallári sive Malla hostis accepit**).

*) efr. Wilson. Mackenzie collection. I. p. 32.

**) Liber idem esse videtur, quem Wilson nomine Malla-pura-máhátmya memorat. Mack. collect. I. p. 80.

duo capita hæc sunt: (numeri appositi paginas monstrant quibus finiuntur capita)

- c. 1. आश्रमनीडनं fol. 32. v. l. 7.
 c. 2. शक्राभिगननं f. 34. v. l. 5.
 c. 3. वैकुण्ठाभिगननं f. 37. r. l. 6.
 c. 4. कैलासवर्णनं f. 39. v. l. 7.
 c. 5. चन्द्रभुवन्सभावर्णनं f. 40. v. l. 8.
 c. 6. शिवमूर्तिवर्णनं f. 45. r. l. 6.
 c. 7. श्रीशिवज्ञापनं f. 48. r. l. 7.
 c. 8. श्रीशिवमैत्र्यवर्णनं f. 52. r. l. 2.
 c. 9. दैत्यमैत्र्यवर्णनं f. 54. v. l. 4.
 c. 10. दैत्यमैत्र्यवधः f. 58. r. l. 5.
 c. 11. खड्गदंष्ट्रैत्यस्य वधः f. 60. v. l. 5.
 c. 12. दैत्यमैत्र्य उल्लूकानुखकुन्तस्तः (?) f. 64. r. l. 1.
 c. 13. नणीक्रामसुरवुद्धं f. 69. v. l. 8.
 cc. 14 et 15 titulis carent, in his Malla narratur pacem a Çiva oblatam repudi-
 asse bellumque parasse; c. 14 finitur
 f. 71. r. l. 2., et c. 15. f. 73. r. l. 1.
 c. 16. मन्त्रामुखधः f. 76. r. l. 7.
 c. 17. सदाशिवस्तुतिः f. 78. v. l. 3.
 c. 18. वरदानं f. 81. v. l. 1.
 c. 19. अष्टतीर्थगहानावर्णनं f. 87. r. l. 2.
 c. 20. पाष्टतीर्थवर्णनं f. 90. r. l. 5.
 c. 21. पूजाविधिनिर्णयणं f. 97. r. l. 5.
 c. 22. मन्त्रारिवाक्यं f. 100. r. l. 4.
 Scriba librum verbis श्रीमार्त्तण्डमरवाय नमः finivit.

VII.

Tulákáveri-mábhátmya

(olim No. 49. collect. Rask.)

Codex H10 folia palmarum, numeris Telinganis signata et septenos denos digitos longa, continens, scriptura Telingana pulchra exaratus. Paginae senas lineas habent. Ad eal-
 cem alienum folium invenitur nullius momenti.

Codex continet librum *Tulákáveri-má-
 bhátmya* (तुलाकविनिहात्म्य) inscriptum, quem
 ad Ágneyya-puránam (अग्नेयपुराण) pertinere
 et tricesimo primo capite absolvi, ex titulis
 inprimis capitibus primo et ultimo subscrip-

tis apparet, dicitur enim primo loco: इति
 श्रीनदान्विव्यपुराणे द्वितीयेभानि धर्मवाप्रश्ने तुलाकविनि-
 हात्म्ये जनस्त्यहस्त्रिचन्द्रमंथति प्रथमो ऽध्यायः, et ul-
 timo: इति श्रीनदान्विव्यपुराणे तुलाकविनिहात्म्ये एक-
 त्रिंशो ऽध्यायः । श्रीनत्कीर्तिवायपरमेश्वराय नमः । तुला-
 कविनिहात्म्यं समाप्तं ॥ Liber igitur alius esse
 videtur ac quem vir clarissimus Wilson, Ká-
 veri-mábhátmya inscriptum, memorat, quem dicit
 capita 103 continere et maximi esse ambitus*),
 quamquam ejusdem argumenti uterque est.

In nostro libro Dalbhya quidem sapiens
 a Dharmavarmane, urbis Nicúlæ rege, inter-
 rogatus, facit Agastyam Hariçéandráe regi
 Kurukṣetrae et Çubhakṣetrae exponentem, quid
 prosint lavationes in flumine Káveri sive Tu-
 lákáveri, quem usum et potestatem ad pee-
 cata luenda flumen habeat, et quæ varia
 miracula perfecit.

Pleraque capita titulis carent, quæ præter
 primum eos habent, sunt: tertium दानप्रयोग
 (fol. 10. r., l. 5), duodecimum सेनवाह्वतकवने
 (fol. 44. r., l. 5), decimum quartum कार्तिका-
 प्रयोग (fol. 52. r. l. 4), duoetvicesimum भद्रिहा-
 द्दने (fol. 80. r. l. 5), vicesimum tertium कृष्णस्य
 वात्सल्यत्वं (fol. 84. r. l. 5), vicesimum quartum
 सुमद्राकल्याणं (fol. 90. r. l. 2). Scriba librum a
 verbis श्रीगुरुव्यो नमः exorsus est.

VIII.

Hálásya-mábhátmya

(olim No. 46. collect. Rask.)

Codex folia 97 palmarum, quinos denos
 digitos longa et numeris Telinganis signata,
 habens; literis Telinganis minutis sed pul-
 chris exaratus: paginae quaternas denas aut
 quinas denas lineas habent. Superficies in-
 terior utriusque tegumenti lignei pieturis
 ornata est, quarum altera decem incorpora-
 tiones quæ dicuntur (अवतार) dei Viṣṇuis, al-

*) Mackenzie collection, I. p. 67.

tera adorationem Çivæ et deæ Parvatî exhibet; exteriores superficies similibus picturis ornatae fuerunt, nunc vero maximam partem deletæ sunt.

In codice inest liber *Häläsyā-māhātmyā* (हलान्साय्यमाहात्म्य) inscriptus, qui inter multas et absurdas fabulas plura continet magni momenti ad historiam Indiæ meridianæ illustrandam *). In libro nostro Agastya sapiens exponit sexaginta quatuor miracula sive, ut vocantur, ludos (लौला) a Çiva Häläsyæ actos, quorum caput tertium brevem exhibet indicem hisce verbis

- प्रथमा प्रथिता लौला वृत्रविजृम्भितापह्ला
द्वितीया सा मुनिः सायान्मुक्तिरेरावतस्य च
तृतीया सा नोपवन्वानकरीनभुरापुरी
तडितकावा जननं चतुर्वी विदधाति सा
3. पञ्चम्यां पाण्डुरद्वेन कृतं तत्पाणिपीडनं
पष्टेशनृत्तं मुञ्चत्तं मुमित्रस्य पतञ्जलिः
सप्तमी सा कुण्डकुर्विद्वानवशक्तिला
अनूनर्तनदीं तस्मै दर्शयामास चाष्टमी
लौला सा नवमी सप्तसामरावनक्षमा
10. दशमी त्रिदिव्राह्मिनामवन्मन्त्रध्वजं
उग्र इत्युग्रतनय एकादश्या तवाहानि
द्वादशी सा दही तस्मै वल्लवावायुध्वजं
प्रथोदगी करोति स्म शक्त्या सामरताडनं
चतुर्दशो वृत्रहन्तुः किरीटनगिनद्वंद्वं
15. छिनद्विहंगमाते यद्रति पञ्चदशी दही
व्यक्तं करोति वेदार्थं मुनिभ्यः पीडगी तु सा
रति सप्तदशी लौला किरीटार्त्तनदान्गणोन्
नेधैः सामरपानं च चकाराष्टादशो तु सा
नेधैरेकीनविंशत्यात्यतिवृष्टिनिवारिता
20. विंशा लौला तनीति स्म विचित्रं सिद्धवैभवं
त्रयसह ब्रावदन्तक्षुनिकविंशतिलौलाया
दाविंशतिलौला नन्नमातंगी नरणं नतः
द्विजकन्यानुग्रही ऽभूत् प्रथोविंशतिलौलाया
अत्यग्रतनूनभयवृत्तुर्विशतिलौलाया
25. द्विजस्य पञ्चविंशत्या वधूध्वनिरूपणं
मातृभार पितृभ्रतं पङ्क्तिरपातयत्

*) cfr. Wilsonem. Transactions of the Royal Asiatic society. London, vol. III, pp. 199, sqq.

- भटार्यं सप्तविंशत्या त्वंके भित्वाज्ञपच्छिवः
प्रशान्तनटाविंशत्या नन्ननामभवाविषं
एकीनत्रिंशिका लौला नन्नभिननुपातयत्
30. त्रिंशिका पाण्डुरसेनानवं पातुं सैन्यनदर्शयत्
रति हेमनया नीवीत्येकत्रिंशिकयाहानि
द्वात्रिंशिका लौला वैश्यं कर्त्री वल्लवाविक्रय
यक्षस्त्रीभ्यस्त्रयस्त्रिंशालौला सिद्धाष्टकं दही
त्रील्लिन्द्राय चतुस्त्रिंशालौला द्वारविभेदिनी
35. पानीयं पाण्डुरसेनायै सा पञ्चत्रिंशिका त्वदात्
पट्टत्रिंशिका पुष्पवने रमवाद्गदर्शयत्
सप्तत्रिंशिकया वील्लमश्वसादी हरो ऽजयत्
अष्टात्रिंशिकया घासीदृपन्नायाः क्षयाक्षतं
नवाधिकत्रिंशिका साकरीद्वैश्ववटोर्षयं
40. राजश्वत्वारिंशिका तु ब्रह्महृत्यार्त्तिनाशिनी
एकचत्वारिंशिकया काष्टभारं हरो दही
द्विचत्वारिंशिका वरं प्रति श्रीपत्रिकागढात्
भद्राय पालकादानं त्रिचत्वारिंशिकाकरोत्
चतुश्चत्वारिंशिका तत्कलत्राय त्रयप्रदा
45. पञ्चचत्वारिंशिका तु कील्लपीतानपालयत्
पट्टचत्वारिंशिका तेषां सच्चिवत्वं प्रयच्छति
सप्तचत्वारिंशिकया खञ्जलोले ऽजयद्विपून्
अष्टचत्वारिंशिका सा कीयष्टरभिनुक्तिदा
एकीनपञ्चाशिकया पुरसीमा स्फुटिकृता
50. पञ्चाशिकयायुक्तील्लगीशनानांजनयकैः
एकपञ्चाशिका लौला संघेभ्यः संघपोठदा
द्विपञ्चाशिकया शम्भुर्विप्राय स्वां कृतिं दही
त्रिपञ्चाशिकया देवी नत्कीरं रक्षति स्म च
चतुःपञ्चाशिका कर्त्री तस्मै सूत्रोपदेनं
55. प्रयन्धतास्तम्य च पञ्चपञ्चाशिकाकरोत्
प्रापीत्तश्रीहल्लास्यं पट्टपञ्चाशिकया हुरः
सप्तपञ्चाशिका दशकन्याकल्लाणकारिणी
अष्टपञ्चाशिका दोक्षां कर्त्री वातपुरेगितुः
एकीनपञ्चा कुल्ले रति नायाश्वविक्रयं
60. पाष्टश्व नसाकृषिं च करोत्येत्त्समर्षणां *)

*) Levia codicis menda facite sustuli. graviora qua correxi sunt: 1. 2. मुक्तिरेरावतस्य — 1. 6. पष्टेश 1. 7. सप्त सा ... वृत्रनामव — 1. 9. सप्तसामरावन — 1. 20. विंशलौला त्रिद — 1. 21. जयशिवः — 1. 34. द्वार द्वात्रिभेदिनी — 1. 35. पानीयं घादात् — 1. 37. सप्तत्रिंशिकया लौला वील्ल — 1. 40. ब्रह्महृत्याति — 1. 44. तत्तुगत्राय. — 1. 60. verb. करोत्येत्त्समर्षणां nescio quomodo corrigenda sint.

एकपद्या तु पिष्टार्थं नृक्षरमत्रहृच्छत्रः
द्विपदिः कुञ्जपाण्डुस्य अरयोदानिहारिणी
त्रिपद्या तरुगुलैश्च नगान् संहृतीश्वरः
चतुःपदी शानीकूपयंकरान् साक्षिणी ऽनयत् ॥

Librum ad Skandhapurāṇae sectionem Agastya-sambhitā inscriptam pertinere, e titulis postremis apparet, quorum ultimus habet: इति श्रीस्कन्धपुराणे जगत्स्वसंहितायां हान्सास्यमाहात्म्ये त्रिपद्यावृषोश्चरणो काश्यां मुक्तिमण्डये जगत्स्विने प्रोक्तं श्रीहान्सास्येश्वरस्य चतुःपदिस्त्रिंशानुक्तयानां नाम द्विसप्ततित- तनी ऽध्यायः ॥ Liber in septuaginta duo capita divisus est, quorum prima duo introductionem quandam continent, in qua Hāśya laudibus extollitur unacum symbolo signoque Cīva, linga vocato, quod ibi adoratur. In tertio capite index inest, et in ultimo (72) epilogus quidam; caetera 68 ludos describunt, qui omnes singulis capitibus absolvuntur, praeter tres, quorum unus, decimus quintus, tria capita, duo vero, primus et sexagesimus alter, bina complectuntur. Singula capita haec sunt; numeri uncis inclusi ludos indicant:

- c. 1. प्रभुविधिः fol. 4. r. l. 6.
- c. 2. क्षेत्रतोर्महानानं fol. 6. r. l. 14.
- c. 3. त्रिंशानुक्तयानुक्तयानं fol. 8. r. l. 14.
- c. 4. वृत्रायुधः (1) fol. 10. r. l. 5.
- c. 5. इन्द्रस्यानुग्रहः (1) fol. 12. r. l. 4.
- c. 6. शिवायतशायनिर्गोचरं (2) fol. 13. r. l. 10.
- c. 7. वैश्वस्य कदम्बनिपवनालयः (3) f. 14. v. l. 3.
- c. 8. तडितक्रान्तनं (4) fol. 16. r. l. 11.
- c. 9. तडितक्रान्त्याणं (5) fol. 18. r. l. 9.
- c. 10. महात्मनूत्तदर्शनं (6) fol. 20. r. l. 5.
- c. 11. कुण्डीदरभुक्तिः (7) fol. 21. r. l. 4.
- c. 12. जन्मगतीपगानयनं (8) fol. 22. v. l. 2.
- c. 13. सप्तमानरात्रिर्भयः (9) fol. 23. r. l. 14.
- c. 14. मन्त्रवध्रजदर्शनं (10) fol. 24. r. l. 9.
- c. 15. उन्नतननं (11) fol. 25. r. l. 5.
- c. 16. वल्लवाद्यायुधप्रदानं (12) fol. 26. r. l. 10.
- c. 17. सिन्धुताडनं (13) fol. 27. r. l. 7.
- c. 18. वृत्रारिगौस्त्रिभेदनं (14) fol. 28. r. l. 12.
- c. 19. सीमवारात्रतविधिः (15) fol. 30. r. l. 7.
- c. 20. सीमवाराध्यापनं (15) fol. 31. v. l. 12.

- c. 21. मेरिः कांयनहरण (15) fol. 32. v. l. 15.
- c. 22. विदार्यपिदशनं (16) fol. 34. r. l. 15.
- c. 23. नवस्तुविश्रयः (17) fol. 37. v. l. 8.
- c. 24. मेरिः सानरपानं (18) fol. 38. v. l. 2.
- c. 25. वर्षरक्षणं (19) fol. 39. v. l. 7.
- c. 26. सिद्धचरित्रं (20) fol. 40. v. l. 4.
- c. 27. गिलानुत्तक्षणं (21) fol. 41. v. l. 10.
- c. 28. नगुहस्त्रिभेदनं (22) fol. 43. r. l. 5.
- c. 29. द्विजक्रान्तिहरणं (23) fol. 44. r. l. 11.
- c. 30. स्वत्यस्तनृत्तकरणं (24) fol. 45. r. l. 12.
- c. 31. विद्रव्यतावधनिरूपणं (25) fol. 46. v. l. 15.
- c. 32. ब्राह्मणतीपहरणं (26) fol. 47. v. l. 2.
- c. 33. जंक्रविश्रयः (27) fol. 48. r. l. 14.
- c. 34. सर्पहृत्ननं (28) fol. 49. r. l. 6.
- c. 35. सीमिन्धुनिपातनं (29) fol. 50. r. l. 6.
- c. 36. सिनादर्शनं (30) fol. 51. v. l. 4.
- c. 37. नीविदानं (31) fol. 52. r. l. 11.
- c. 38. वल्लवविश्रयः (32) fol. 53. r. l. 4.
- c. 39. जटसिद्धपदयः (33) fol. 53. r. l. 8.
- c. 40. कान्तारच्छेदकयोन्नाईदरिदः (34) f. 54. r. l. 15.
- c. 41. पानीयप्रदानं (35) fol. 55. r. l. 9.
- c. 42. रसवाहप्रदर्शनं (36) fol. 56. r. l. 4.
- c. 43. धौलमिनाप्रभञ्जन (37) fol. 57. r. l. 2.
- c. 44. जन्नवतण्डुलनूतप्रदानं (38) f. 57. v. l. 10.
- c. 45. वैश्वस्यीर्मातुलभावनं (39) f. 58. v. l. 4.
- c. 46. वरगुणपाण्डुग्रहहृत्यातिशयनं (40) f. 59. v. l. 13.
- c. 47. काण्ठभारविश्रयः (41) fol. 60. v. l. 2.
- c. 48. शिवाय पत्रिकास्त्रिनं (42) fol. 61. r. l. 10.
- c. 49. भद्रस्य फलकाप्रदानं (43) fol. 61. v. l. 12.
- c. 50. भद्रनितास्यप्रदानं (44) f. 62. v. l. 14.
- c. 51. सूकरशिशुस्तन्यपानप्रदानं (45) f. 64. r. l. 8.
- c. 52. श्रीउपातसचिवत्वप्रकल्पन (46) f. 64. v. l. 12.
- c. 53. भारद्वाजस्य पक्षिणस्य स्त्रनृत्तयोपिदशनं (47) fol. 65. r. l. 15.
- c. 54. कीवटिभुक्तिप्रदान (48) fol. 66. r. l. 10.
- c. 55. पुरमीनाप्रदर्शनं (49) fol. 67. r. l. 11.
- c. 56. धौलमिनाप्रभञ्जन (50) fol. 68. r. l. 4.
- c. 57. संप्रपल्लकाप्रदानं (51) fol. 70. r. l. 6.
- c. 58. द्विजस्य चिन्त्रिनं (52) fol. 71. r. l. 10.
- c. 59. नत्कीरानुग्रहणं (53) fol. 72. r. l. 3.
- c. 60. नत्कीरसूत्रीपिदशः (54) fol. 73. v. l. 1.

- e. 61. प्रबन्धनतारतन्वनिर्णयः (55) f. 74. r. l. 2.
 e. 62. उत्तरहस्त्याभ्यप्रादुर्भावः (56) f. 75. v. l. 10.
 e. 63. कैवर्तकन्यापाणित्रहणं (57) f. 76. v. l. 10.
 e. 64. वातपुरेश्वरतानदीक्षाकरणं (58) f. 78. v. l. 5.
 e. 65. नावाश्रवचक्रवः (59) fol. 81. r. l. 15.
 e. 66. विगवतीहस्ताकर्षणं (60) fol. 82. v. l. 3.
 e. 67. पिष्टार्थं मृद्धरणं (61) fol. 84. v. l. 11.
 e. 68. त्रीद्वनिरमनं (62) fol. 86. v. l. 3.
 e. 69. कुड्यापाण्डुगवचरणमनं (62) f. 89. r. l. 15.
 e. 70. श्रीमानसंपदिन नगानां शून्तारिहणं (63) fol. 93. r. l. 6.
 e. 71. शम्भुकूपगनीवृक्षानवः (64) f. 95. r. l. 15.
 e. 72. श्रीहस्त्याभ्येश्वरस्य चतुःपाटिन्तीहानुकरणं fol. 97. v.

Scriba cultui Civae deditus incipit a verbis: श्रीमोनाक्षिमुन्दरेश्वरचरणारविन्दाय नमः. librumque finivit simili adoratione: श्रीमोनाक्षिमुन्दरेश्वरार्हणमस्तु.

II. LIBRI PHILOSOPHICI ET ETHICI.

IX.

Bhagavadgītā

(olim No. 55. collect. Rask.)

Codex folia 74 palmarum habens, octonos digitos longa et numeris Telinganis signata; literis Telinganis pulchre exaratus. Paginae senas lineas habent.

Codex continet librum notissimum *Bhagavadgītā* inscriptum, qui integer est. Per totum librum quinto cuique disticho numerus est adscriptus. Ad calem libri addidit scriba: श्रीकृष्णार्हणमस्तु । कृतमपराधं क्षन्तु-
मर्हन्ति मन्तः, et versum

कृष्णं कमन्त्रपत्राक्षं पुण्यश्रवणकरिर्त्तनं
वामुद्वेवं श्रमणीनिं नमि नारायणं हृदि ॥

X.

Gopināthae commentarius in Tarkabhāsam

(olim No. 50. collect. Rask.)

Codex manens, ut nunc est, 126 folia palmarum habens, septenos denos digitos longa, quae numeris Telinganis 2—131 signata sunt: desunt enim praeter primum in

medio libro quatuor folia, 23, 32, 40, 78: quum praeterea ultima folia valde mutilata sint, imprimis folia numeris 129 et 131 signata, quae parte dimidia carent, neque, quot desint folia in fine codicis, statui potest, nam aperte ad finem perductus non est, neque quot ab initio complexus sit. Folii 86 pagina versa vacua relicta est, et reliqua folia alia manu sunt exarata. Singulae foliorum paginae senas lineas habent.

In codice inest commentarius in *Tarkabhāsam* sive logicen (तर्कभाषाटीका), quem conscripsit *Gopinātha*, gente Goghotaë oriundus et filius Bhāvanāthae, qui fuit nobilis praedii dominus quem Indi hodierni Thākur (ठाकुर) nominant. Quod tituli subscripti doceant, dicunt enim aut dicere volunt: इति गोघोतकृष्णसंभूत महाठकुड (sive ठकुड) श्रीभावनाय-
सुतगोपीनाथेन विरचितयां तर्कभाषाटीकायां caett. Gopinātham recentiore tempore vixisse quam Gaurikantham, qui etiam commentarium in *Tarkabhāsam*, teste Wardio*), composuit,

*) W. Ward. Views of the Hindoos. ed. 4th vol. 1. p. 403. Aliter Wilson, qui dicit Gaurikhantham auctorem fuisse Tarkabhāsaë ejusdam. (Mackenzie coll. vol. 1. p. 18).

inde apparet, quod hic in libro nostro (fol. 119 v. cætt.) laudatur.

Liber quinque capita complectitur, quorum argumenta tituli indicant; continet enim
 primum प्रत्यक्षपरिच्छेद fol. 34. r. finitum,
 secundum अनुमानपरिच्छेद fol. 67. v.
 tertium उपमानपरिच्छेद fol. 69. v.
 quartum शब्दपरिच्छेद fol. 86. r.
 quintum पदार्थपरिच्छेद continet, titulus autem subscriptus non est, quum liber in fine maneus sit.

VI.

Āmoda.

(olim No. 42. collect. Rask.)

Codex rudi Telingana scriptura, quæ tamen ubique facile legitur, exaratus, folia palmarum 144 habens, senos denos digitos longa, numerisque Telinganis signata, ita tamen ut ultimum folium numero careat, et pænultimum eodem numero, quo quod præcedit folium, signatum sit. Singulæ paginæ plerumque senas lineas habent.

Codex continet librum, qui in ultimo folio *Āmoda-ākhyā-tikā* (अमोदोदख्यटीका) et *Āmoda-ākhyā-vyākhyā* (अमोदोदख्यव्याख्या) inseribitur. Commentarius igitur est, et quidem ut e folio tertio patere videtur, in librum *Nyāya-siddhānta-manjarī* (न्यायसिद्धान्तमञ्जरी) inscriptum, quem Wardius nominat*). Cæterum auctor, ejus nomen nobis ignotum est, junior fuit Gopinātha, qui in libro sæpius (e. gr. foll. 23, 28) laudatur.

XII.

Pāthapradīpikā et Kālayogaçāstra cætt.

(olim No. 39. collect. Rask.)

Codex literis Telinganis exaratus, folia 66 palmarum, septenos digitos longa, nume-

risque Telinganis signata habens, quorum ultima valde a vermibus adesa sunt. Singulæ paginæ octonas lineas habent.

In codice insunt tres libelli, quorum primus est *Pāthapradīpikā* (पाठप्रदीपिका), folia 40 continens, quem *Ścītmīrīma Yogin* quidam versibus, Anustubh dictis, conscripsit de specie meditationis, quæ राखीग appellatur, et de vitæ ratione eorum, qui ab Indis Yogines vocantur. Incipit liber ab his versibus:

प्रणम्य श्रीगुरुनाथं स्वात्मगणैर्न योगिना
 केवलं राखीगाय पाठविशेषदिश्यते ।
 भ्रान्त्या बहुमतध्वान्ति राखीगर्मज्ञानतां
 पाठप्रदीपिकां धत्ते स्वात्मारामः कृपाकरः ।
 पाठविद्यां हि मत्स्येन्द्रगीस्त्राया विज्ञानति
 स्वात्मारामो ऽयत्र योगी ज्ञानति तत्प्रसादतः

In quatuor capita divisus est, quorum primum fol. 8 r. l. 2. finitur, alterum fol. 15. r. lin. ultima, tertium fol. 30. r. l. 2. et quartum, quod समाधिराखीग inseribitur, fol. 40. r. l. 5. Cæterum e titulis posterioribus duobus capitibus subscriptis (इति सहजानन्दविरचिता गणिना (sic) स्वात्मारामयोगीन्द्रविरचितायां पाठप्रदीपिकायां तृतीयोपदेशः et इति श्रीसहजानन्दसंदेहचिन्तागणिना (sic) स्वात्मारामयोगीन्द्रविरचितायां पाठप्रदीपिकायां समाधिराखीगी नाम चतुर्थोपदेशः) patere videtur, auctorem fuisse filium aut discipulum Sahajāmandæ ejusdam. Libellus concluditur verbis: श्रीगोविन्दसुन्दरेश्वरार्हणमस्तु.

Alter libellus, primum fol. 40. r. l. ult. excipiens, continet primum caput sectionis खेचरिचिन्ता inscriptæ et ad librum कान्तयोगशास्त्र auctore Adhinātha pertinentis. Incipit libellus a verbis:

ओं नमः कपिलेशाय महादेवाय शम्भवे
 विश्वतन्त्रप्रदात्रे [च] विश्वसिद्धिप्रदायिने ।
 ईश्वर उवाच

अथ देवि प्रख्याने विद्यां खेचरिसंज्ञिका
 et pergit versibus, Anustubh dictis, facere Çivam deæ Umæ exponentem magicam per aerem incedendi scientiam. Finitur libellus fol. 59. verso.

*) Ward. Views of the Hindoos. vol. 1. p. 403. (ed. 4th.)

Tertius libellus alia manu exaratus, continet septem foliis (60-66) fragmentum libri, quod exorditur a variis adorationibus, quae omnes a syllabis mysticis ज्ञं, ऐं, ह्रं caet. incipiunt, et ad genus librærum, qui Tantra appellantur, pertinere videtur. Ultima quæ exstant verba, sunt: त्रैलोक्यं सच्चराचरं । जना-
हृतः स म.....

III.

Çankara-vijaya

(olim No. 43. collect. Rask.)

Codex duabus partibus constat, quarum prior folia 50 palmarum continet, digitos undevicenos et dimidium longa, numeris Telinganis signata, et eleganti scriptura Telingana exarata: pagine undenas aut duodenas lineas habent. Posterior pars folia 11 ejusmodi continet.

Pars prior eodiceis continet librum *Çankara-vijaya* sive *Çankara-digvijaya* (शंकर-विजय, शंकरदिग्विजय) inscriptum, quem Anandagiris, Çankaræ discipulus, conscripsit; quod ex initio libri patet:

॥ ज्ञं ॥

नमानि शंकराचार्यं गुरुपरमेश्वरं

यस्य प्रसादान्महो ऽपि सर्वज्ञो ऽहं (sic) सदाश्वर ।

अनन्तानन्दनिश्चिन्तप्रतिहृतशिष्यः । मन परमगुरोरव-
तारकरां तदुपकृतिपीपितजनरपरं पताचिदं caet.

Septuaginta quatuor capitibus Anandagiris descripsit victorias, quas magister celeberrimus de hæreticis reportaverat, et systema ejus philosophicum et theologicum exposuit. Singula capita sunt:

- e. 1. नाम्नीपकरणप्रकरणं fol. 1. r. 1. 4.
- e. 2. गुर्यवतारकाप्रकरणं fol. 2. v. 1. 8.
- e. 3. अहंतस्य रूपकवगं fol. 4. v. 1. 6.
- e. 4. शैवमतनिवर्हणा fol. 7. r. 1. 8.
- e. 5. शिवमतकदिसनिवर्हणा fol. 10. v. 1. 3.
- e. 6. भक्तानवतगतनिवर्हणा fol. 12. r. 1. 8.
- e. 7. वैष्णवमतनिवर्हणा fol. 13. r. 1. 6.

- e. 8. पञ्चरात्रनिवर्हणा fol. 13. r. 1. 12.
- e. 9. वैखानसनिवर्हणं fol. 16. r. 1. 4.
- e. 10. कर्माहोनिष्णवमतनिवर्हणं fol. 16. v. 1. 5.
- e. 11. हिरण्यगर्भमतनिवर्हणं fol. 18. r. 1. 4.
- e. 12. जग्निवादिमतनिवर्हणं fol. 18. v. 1. 4.
- e. 13. सौरमतनिवर्हणं fol. 20. r. 1. 1.
- e. 14. गुरुतुतिः fol. 20. v. 1. 1.
- e. 15. महानगणपतिमतनिवर्हणं fol. 21. r. 1. 11.
- e. 16. गणपत्येकदेशमतनिवर्हणं fol. 22. r. 1. 2.
- e. 17. गणपतिमध्य उच्छिष्टगणपतिमतनिवर्हणं fol. 22. v. 1. 11.
- e. 18. गणपतिमतत्रयनिवर्हणं fol. 23. r. 1. 6.
- e. 19. शक्तिमतनिवर्हणं fol. 23. v. 1. 12.
- e. 20. शक्तिमतेकदेशनिवर्हणं fol. 24. r. 1. 12.
- e. 21. शक्तिमतेकदेशनिवर्हणं fol. 25. r. 1. 2.
- e. 22. शक्तिमतेकदेशिकं तृतयनिवर्हणं (sic) fol. 25. v. 1. 7.
- e. 23. कर्मान्तिकमतनिवर्हणं fol. 26. v. 1. 6.
- e. 24. कर्मान्तिकदेशिकमतनिवर्हणं f. 27. r. 1. 5.
- e. 25. चार्वाकनिवर्हणं fol. 27. v. 1. 7.
- e. 26. योगमतनिवर्हणं fol. 28. r. 1. 7.
- e. 27. त्रैगमतनिवर्हणं fol. 29. r. 1. 2.
- e. 28. वीदमतनिवर्हणं fol. 29. r. 1. 11.
- e. 29. मन्नादिमतनिवर्हणं fol. 30. r. 1. 2.
- e. 30. विश्वकृष्णमतनिवर्हणं fol. 30. r. 1. 11.
- e. 31. मन्मथमतप्रवर्तमानमिदाम्तनिवर्हणं fol. 30. v. 1. 11.
- e. 32. कुवेरमतनिवर्हणं fol. 31. v. 1. 1.
- e. 33. इन्द्रमतनिवर्हणं fol. 32. r. 1. 11.
- e. 34. यममतनिवर्हणं fol. 33. v. 1. 5.
- e. 35. अरुणत्रायुभृदकमतनिवर्हणं fol. 34. r. 1. 5.
- e. 36. शून्यमतनिवर्हणं fol. 34. v. 1. 3.
- e. 37. वराहमतनिवर्हणं fol. 35. r. 1. 1.
- e. 38. लोकात्ममतनिवर्हणं fol. 35. r. 1. 4.
- e. 39. गुणमतनिवर्हणं fol. 35. r. 1. 8.
- e. 40. सांख्यमतनिवर्हणं fol. 35. v. 1. 7.
- e. 41. योगमतनिवर्हणं fol. 36. v. 1. 6.
- e. 42. पितृमतनिवर्हणं fol. 36. v. 1. 12.
- e. 43. कर्ममतनिवर्हणं fol. 37. v. 1. 2.
- e. 44. चन्द्रमतनिवर्हणं fol. 37. v. 1. 8.
- e. 45. भीमादिब्रह्मपञ्चकस्यार्वाकमतस्य निवर्हणं f. 38. r. 1. 9.

- e. 46. क्षणकमतनिवर्हणं fol. 39. v. l. 7.
 e. 47. पतंगतनिवर्हणं fol. 40. r. l. 9.
 e. 48. शेषगुणमतनिवर्हणं fol. 40. v. l. 1.
 e. 49. सिद्धमतनिवर्हणं fol. 40. v. l. 11.
 e. 50. गन्धर्वमतनिवर्हणं fol. 41. r. l. 3.
 e. 51. भूतभेतागमतनिवर्हणं (sic.) fol. 41. r. l. 9.
 e. 52. व्यासदर्शनं नाम प्रकरणं fol. 42. r. l. 8.
 e. 53. ब्रह्मदेवत्रयं नाम प्रकरणं f. 42. r. l. 11.
 e. 54. व्यासदत्तायाः प्रपञ्चं नाम प्रकरणं fol. 42. v. l. 1.
 e. 55. भट्टदर्शनं नाम प्रकरणं fol. 43. r. l. 1.
 e. 56. मण्डननिश्चयविधानं प्रकरणं f. 43. v. l. 9.
 e. 57. सरमावण्वासहयतीप्रसंगप्रपञ्चः (sic.) fol. 44. r. l. 1.
 e. 58. देहान्तसंघारविदितकृतकानयास्त्रप्रपञ्चः fol. 44. r. l. 9.
 e. 59. शिष्यागमनं fol. 44. v. l. 3.
 e. 60. नृसिंहसाक्षात्कारं fol. 44. v. l. 6.
 e. 61. सरस्वतीशयः fol. 44. v. l. 8.
 e. 62. गुरोः सरस्वाण्वाश्रयः (sic.) शृंगारिनिवासः fol. 45. r. l. 2.
 e. 63. कञ्चिनगरनिर्माणं fol. 45. v. l. 5.
 e. 64. समाधिप्रपञ्चं प्रकरणं fol. 45. v. l. 10.
 e. 65. श्रीत्रक्रप्रतिष्ठावीगस्निग्धस्वापनप्रकरणं f. 46. r. l. 4.
 e. 66. मोक्षनार्गप्रकाशः fol. 47. r. l. 12.
 e. 67. शैवमतस्वापनं fol. 47. v. l. 12.
 e. 68. वैष्णवमतस्वापनं fol. 48. r. l. 8.
 e. 69. सौरमतस्वापनं fol. 48. v. l. 1.
 e. 70. शक्तिमतस्वापनं fol. 48. v. l. 7.
 e. 71. गणपत्यमतस्वापनं fol. 49. r. l. 2.
 e. 72. पालिकमतस्वापनं fol. 49. r. l. 7.
 e. 73. गुल्स्तुतिः fol. 50. r. l. 1.
 e. 74. सच्चिदानन्दैकां fol. 50. r. l. 6.

Liber finitur (fol. 50. r.) in versu:

वद्युतुःसप्ततित्तमैः प्रकरणैः प्रशोभितं
 गुल्दित्तिवत्रयं नाम शास्त्रं जयतु भूतस्त्रि

Ad calcem libri addidit scriba versum:

श्रीशंकराचार्यगुरोरनुं स्तवं
 सनस्तपापीवत्रिनाशहेतुकं ।

पुनान् प्रयत्नेन पठत्यतन्द्रितः

स वाति शीघ्रं गुल्दानं मुक्तिदं ॥

Folium 50 versum continet partem posteriorem capitis 46, et partem aliquam alius capitis, quod 47 non est.

Folia alterius partis binis numeris signata sunt, quum 11-20, tum 29-36 et 40-41, et continent ejusdem libri capita 6-16, quorum primum initio caret, et ultimum ad finem non est perductum.

XIV.

Vyāsa-gāṭaka

(olim No. 15. collect. Rask.)

Codex folia 23 palmarum habens, digitos ternos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-ख् लोको numerorum signata, et scriptura Singhalensi exarata; paginae septenas aut octonas lineas habent.

In codice inest liber *Vyāsagāṭaka*, (व्यासगतक), cujus titulus Singhalensis et in tegumento codicis et in catalogo Raskii scriptus est *Vyāsakaraya*. Continet centum sententias ethicas, quae Vyāsae viro sapienti tribuntur, interpretatione et explicatione Singhalensi instructas. Scriptor fidei Buddhicae deditus fuisse videtur; incipit enim a verbis:

ननश्यावाविहव ॥

उज्जानतिमिरान्धानां विभ्रान्तानां कुट्टिभिः
 ज्ञानाञ्जनसन्नाकाभिर्ज्यमिनीन्मीनितं जगत् ॥

Ultima sententia ita scribitur:

सत्पु जयते सूरः सहस्रेषु च पण्डितः

व्याक्ता सतसहस्रेषु दत्ता भवति दुर्लभाः

Liber enim noster mendosissime exaratus est, ut plerique codices Sanscriti in insula Taprobane descripti.

XV.

Vyāsagāṭaka

(olim No. 15. collect. Rask.)

Codex folia 18 palmarum continens, numeris Europaeis signata, undevicenos digitos

longa, et rudi scriptura Singhalensi exarata. Paginae senas lineas habent.

Codex continet eundem librum *Vyāsa-catakam*, aequè mendose exaratum, cum eadem interpretatione Singhalensi.

XVI.

Nāmāṣṭaka

(olim No. 23. collect. Rask.)

Codex quatuor folia palmarum habens, undevicenos digitos longa, numeris Europæis signata et scriptura Singhalensi exarata; paginae senas lineas habent.

In codice inest liber, qui in titulo subscripto *Nāmāṣṭaka* (नामाष्टकं समाप्तं) inseribitur, et qui continet carmen in laudem et honorem Buddhæ compositum, cum interpretatione Singhalensi. Prima verba sunt:

नमो बुद्धाय ॥

संबुद्धं पुण्डरीकाक्षं सर्वज्ञं करुणास्पदं

समन्तभद्रं शास्त्रार्थं साक्षात्सिद्धं (sic) नमाम्यहं

Annotavit Raskius, auctorem fuisse Saranankara-Sangharājam i. e. Saranankaram sacer-

dotum principem, in urbe Candy degentem. Singhalensis titulus libri est Nāmāṣṭakaya.

XVII.

Buddhaçataka

(olim No. 14. chart. collect. Rask.)

Codex chartaceus formæ quaternariæ, more Europæo compactus, folia 107 continens, quorum paginae senas denas lineas habent. Scriptura Singhalensi anno circiter 1819 descriptus, qui annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exstat.

In codice inest liber *Buddhaçataka* (बुद्धाष्टक) inscriptus, quo centum ethicæ Buddhæ sententiæ continentur, cum interpretatione Singhalensi. Nomen interpretis exhibet ultimus versus:

तीर्तत्रानपवेष्टतस्तृपिटकाधरस्य भूषान्वया-

चार्यस्यैह मुनीश्वरस्य सुगिरिश्रीराहुलस्वानिनः

शिष्यो यो वरत्रस्य मंगलमुनिर्धर्मा स्वया भाषया

कारुण्येन मुनीन्द्रमक्तिशतकव्याख्यानाख्यातवान् ॥

Ut caeteri ejusmodi libri valde mendose descriptus est.

III. LIBRI POETICI.

XVIII.

Raghuvançā

(olim sine numero.)

Codex folia 43 chartæ Bengalicae habens, ternos denos digitos longa, numeris Bengalicae 1-42 signata, duo enim ultima eundem numerum 42 exhibent. Scriptura Bengalica exaratus. Paginae quinas lineas habent, circum quas notæ breviores iisdem literis scriptæ sunt.

Codex continet sex priores libros car-

minis *Raghuvançā* (रघुवंश) auctore Kālidāsa; cum editione a Stenzlero curata plerumque congruit. Libri finiuntur:

1. fol. 8. r. l. 4. (वगिषाधिगमनं inseribitur).
2. fol. 15. r. l. 1. (वरप्रदानं)
3. fol. 22. r. l. 2. (आश्रमप्रवेशः)
4. fol. 28. r. l. 5. (द्विविधवः; versus 54 et 56 omissi sunt.)
5. fol. 36. r. l. 1. (स्वयंवराधिगमनं; post versum 47 alius additur.)
6. fol. 43. v. l. 4. (स्वयंवरः)

XIX.

Ātusanhāra

(olim sine numero.)

Codex folia 19 chartae Bengalicae habens, senos denos digitos longa et rudi Bengalica scriptura exarata. Paginae quaternas lineas habent, praeter utramque folii 18 et paginam folii 19 rectam, quibus quiniae sunt.

Continetur codice carmen *Ātusanhāra* (अतुसंहार) inscriptum, auctore Kālidāsa. Ab editione Bohleniana non raro differunt quum singula verba, tum ordo versuum. Prima sectio निदाववर्णना inscribitur; in altera (वपावर्णना) versus 19 deest, 20 et 21 transpositi sunt. Tertia sectio versus 26 tantummodo habet, quum duobus 23 et 24 careat; versus 25 (द्विसकर) praeterea ante 22 (गरदि कुमुद) invenitur. Sexta sectio (वसन्तवर्णना) caret versibus 27 et 31; ante ultimum autem versus inseritur, quem a छायां जनः incipientem Bohlen in notis p. 147 exhibet; culpae vero scribae tribuendum est, quod duo posteriores lineae versus 26 et priores duo versus 28 desunt.

XX.

Ārutabodha, Kāvyaśāndrikā,

Padānkadūta

(olim sine numero.)

Codex duabus partibus, eadem manu scriptura Bengalica exaratis, constat, quarum folia chartae Bengalicae duodenos digitos longa sunt.

Prior pars continet quatuor foliis carmen de re metrica *Ārutabodha* inscriptum, auctore Kālidāsa (श्रीमन्महोपाध्यायकान्तिदासकृतश्रुतवीथः सनाप्तः), quod versibus 39 absolvitur.

In altera parte, quae tredecim folia continet, duo insunt libelli, quorum prior est *Kāvyaśāndrikā* auctore Nyāya-vāgiṣa (श्री-

मन्महोपाध्यायश्रीन्यायत्रागोशमहोपाध्यायविरचिता काव्यचन्द्रिका), quem, fol. 9. r. 1. 3. finitum, excipit alter *Kāśya-padānka-dūta* (श्रीकृष्णपदांकदूतकाव्यं) inscriptum, qui 44 versibus absolvitur.

XXI.

Āngāratilaka et Meghadūta

(olim sine numero.)

Codex duabus partibus constat, quarum folia, chartae anglicae annum 1826 signo chartarii impressum exhibentis, duodenos digitos longa et scriptura Bengalica eadem manu exarata sunt.

Altera pars continet tribus foliis carmen, *Āngāra-tilaka* (अंगारतिलक) inscriptum, auctore Kālidāsa, quod versibus 23 absolvitur.

Altera pars continet tredecim foliis ejusdem poetae carmen notissimum *Meghadūta* inscriptum, quod in codice nostro 117 versibus absolvitur.

XXII.

Mallināthae commentarius

(olim No. 40. collect. Rask.)

Codex duabus partibus constat, quarum prior folia 33 palmarum habet, septenos digitos longa et literis Telinganis exarata; folia numeris Telinganis 1-32 signata, duo enim eundem numerum 12 exhibent; paginae senas aut septenas lineas habent. Altera pars tredecim ejusmodi foliis (1-13) constat.

Codex continet duas priores partes commentarii (मित्रसेदिसव्याख्या), quem Mallinātha in carmen Kālidāsae, *Meghadūta* dictum, composuit. Prior pars finitur disticho 65 editionis Wilsonianae, quod in nostro codice 67 est, quum duobus plus habeat. Posterior pars in disticho 73 apud Wilsonem finitur. Liber igitur mancus est.

XXIII.

Çákuntala

(olim No. 57. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ, more Europæo compactus, constat 69 paginis, quæ vicenas lineas habent. Scriptura Telingana anno circiter 1819 exaratus, quem annum signum chartarii chartæ anglicæ impressum exhibet.

Codex continet partem dramatis Kālidāsæ, Çákuntala dicti, et omnibus satis noti. Plerumque cum editione Böhlingkiana congruit, desinit vero in verbis sexti actus, quæ pag. 81. l. 19. ed. Böhl. exstant.

XXIV.

Fragmentum dramatis

(olim No. 58. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ more Europæo compactus, folia 61 continens, numeris Telinganis signata. Scriptura Telingana neque pulchre neque accurate descriptus est post annum 1812, qui annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exstat. Paginae plerumque septenas denas lineas habent.

Codex continet fragmentum dramatis, ejus vero neque nomen, neque auctor indicatur. Drama in festo Çivayātrā dicto agendum, et in honorem Guṇatāmæ ejusdam conscriptum esse videtur. Codex continet tantummodo prologum, quinque priores actus et partem sexti, finitur fol. 61. v. in verbis: श्वयम्भनाना नन्विष राक्षसपतिः कुपितः कुमारः ॥ सीता ॥

XXV.

Bhoja-rāja-prabandha

(olim No. 56. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ more Europæo compactus, folia 36 continens, quarum paginae septenas denas lineas habent. Scriptura Telingana exaratus est post annum

1801, quum hic annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exhibeatur. Fuit olim Brāhmanæ ejusdam nomine Weneataramaniali, ut ipse Anglice in libro annotavit.

Codice continetur liber *Bhoja-rāja-prabandha* (भोजराजप्रबन्ध) inscriptus, qui vitam Bhojæ, regis Dhāræ, narrat et poetas aulam regiam frequenter adeuntes describit. In fine mancus est; ultima quæ leguntur sunt: इति भाषमाणः पञ्चपट्टदानि संमुखी गच्छति ॥ ततः समीप-सभादुद्धिताः (sic) सर्वे सभासदश्च चणित्कृताः (sic). Incipit scriba a verbis श्रीरामाय नमः

XXVI.

Nava-ratna

(olim No. 26. collect. Rask.)

Codex folia 6 palmarum habens, undenos digitos longa, numeris Singhalensibus क-कू signata, eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

Codex continet librum exigui momenti, qui, ipse titulo carens, in tegumento ligneo *Navaratna* inseribitur, qui titulus sine dubio sumptus est e versibus, a quibus liber incipit, quorum primus jam dudum notus*) hic ita scribitur:

धन्वन्तरिक्षपणकामरसिंहश्वंकु-

वेताम्बमद्वृष्टकर्परकान्तिदासः

ख्याती वराहनिहिरो नेर्यतिक्षभावं

रत्नानि वै ब्रह्मविर्णव विक्रमश्यात्

Singuli versus interpretatione Singhalensi instructi sunt.

XXVII.

Bhaṭṭikāvya

(olim sine numero.)

Codex duabus partibus constat, quarum prior folia 72 habet chartæ Bengalicæ, ternos

*) Wilson. Sanscrit Dictionary. ed. prima. præf. p. 6.

denos digitos longa, et pulchra scriptura Bengalica exarata: paginae quaternas lineas habent, circum quas in margine notae breves adscriptae sunt literis Bengaliceis tam minutis, ut interdum vix legi possint; quae notae in medio libro rariores, tandem desinunt fol. 51.

Haec codicis pars continet novem priores libros poematis *Bhaṭṭikāvya*; codex noster interdum ab editione Calcuttensi differt.

Altera pars codicis quatuor foliis chartae Bengalicæ constat, digitos undenos et dimidium longis, scriptura Bengalica exaratis, et continet priorem primi Bhaṭṭikāvya libri partem, quae in verbis distichi 23 ऋध्वन् कुले ध्रुवति विप्र... desinit.

Præterea insunt quinque alia folia rudibus literis Bengaliceis exarata et nullius momenti.

IV. LIBRI ARGUMENTI VARII.

XXVIII.

Amara-sinḥa
(olim No. 5. collect. Rask.)

Codex folia 54 palmarum habens, duodevices digitos longa, et literis क-वृ Singhalensibus signata, eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

In codice inest vocabularium notissimum, *Amara-koṣa* (अमरकोष) inscriptum, ab *Amara-sinḥa* compositum.

XXIX.

Laghu-Kaumudi
(olim No. 59. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ maximæ, more Europæo compactus, paginae 88 constat, quæ numeris Telinganis signatae, senas vicenas lineas habent. Scriptura Telingana exaratus est post annum 1818, quum hic annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exstet.

Continet librum *Laghu-Kaumudi* sive *Laghu-siddhānta-kaumudi* (लघुकोमुदे. लघुसिद्धान्तकोमुदे) inscriptum, sive perbreve linguæ Sanscritæ grammaticam, quam ad sy-

stema Vopadevæ conscripsisse *Varadarājam*, e versu ad calcem libri addito patet:

शास्त्रान्तरे प्रविष्टानां वात्सानानुपकारका
कृता वरदरत्निन लघुसिद्धान्तकोमुदे ॥

Codex noster cum editione Calcuttensi non semper congruit: addit præterea post ultimum editionis caput, स्त्रीप्रत्ययाः dictum, aliud perbreve द्विकप्रक्रिया inscriptum, quod totum in pagina 87 continetur. Preces et adorationes variæ ultimam codicis paginam occupant.

XXX.

Vṛttaratnākara
(olim No. 8. collect. Rask.)

Codex folia 13 palmarum continet, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-की signata, eademque scriptura exarata. Paginae plerumque novenas lineas habent.

Continet sectionem वृत्तान्तकाराध्याय inscriptam libri prosodici Vṛttaratnākara (वृत्तरत्नाकर) dicti, auctore Kedārabhatta (केदारभट्ट), cum interpretatione Singhalensi. Nescio an hæc lineæ Palicæ ad calcem libri adscriptæ nomen interpretis exhibeant:

शनाख्ये कर्मसिद्धे गमि ज्ञाती दयासीलगुणिहि युन्ती यो
ब्राम्ही मेधकरो सामनेरी तस्स मंजन्तु उदं विञ्जू

Liber pertinere videtur ad aliud opus
Kavikhaṇḍa inscriptum, quo nomine codex in
catalogo Raskii indicatur.

XXXI.

Kāvya-darṣa

(olim No. 27. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia 40
palmarum continet, undevicenos digitos longa
et numeris Europæis 1-16, 30-53 signata,
unde apparet, tredecim deesse folia. Scrip-
tura Singhalensi exaratae paginae denas li-
neas habent.

In codice inest liber rhetoricus *Kāvya-
darṣa* (काव्यदर्श) inscriptus, quem versibus
Anustubh dictis Daṇḍin*) (दण्डिउन्) compo-
suit. Liber Singhalensi interpretatione in-
structus, in tres sectiones divisus est, qua-
rum prima in foliis, quæ desunt, finiebatur,
altera (अलंकारविभाग) f. 36. r. 1. 3. finitur, ter-
tiaque दुष्करविभाग inscribitur.

Liber inscribitur *Daṇḍiyālanakāra-sannī*
in catalogo Raskii, qui annotavit, cum in in-
sula Taprobane integrum non inveniri, atque
duos libros, alterum Palicum *Subodhalan-
kāra*, alterum Singhalensem *Subhāsālanaka-
raya*, ex eo argumentum hausisse.

XXXII.

Mitākṣara

(olim No. 41. collect. Rask.)

Codex folia 69 palmarum continens, sep-
tenos digitos longa, et scriptura Telingana
exarata; paginae senas lineas habent.

Continetur pars commentarii *Mitākṣara*
(मिताक्षर), quem in codicem legum Yājñavalkyæ
conscriptit *Vijūāneṣvara* (श्रीमत्पद्मनाभभट्टोपा-

*) cfr. Wilson. Hindu Theatre. I. p. XXII.

ध्यायश्रीमत्परमहंसपरिव्राजक विद्यानिश्वर भट्टारक). Co-
dex noster a verbis तिसिप्रभृतीनां व्याख्यानमेव
ब्रह्मश्रमांश ... (fol. 51. v. 1. 13. editionis Cal-
cuttensis) incipiens, reliquam continet partem
sectionis secundæ *Vyāvahāra-khaṇḍa* (व्यव-
हारखण्ड) inscriptæ.

XXXIII.

Nakṣatra-ṛāstra

(olim No. 34. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia 10 pal-
marum continens, duodevicenos digitos longa,
numeris Europæis signata et scriptura Sin-
ghalensi exarata; paginae octonas aut nove-
nas lineas habent.

Codex continet libellum astronomicum
et astrologicum ignoti auctoris, cum inter-
pretatione Singhalensi.

XXXIV.

Yogaṣataka

(olim No. 26. collect. Rask.)

Codex folia 26 palmarum continens, qui-
nos denos digitos longa, numeris Europæis
signata et scriptura Singhalensi exarata; pa-
ginae septenas aut octonas lineas habent.

Codice continetur libellus metricus de
re medica, *Yogaṣataka* (योगशतक) inscrip-
tus, cum interpretatione Singhalensi. Codex
recens anno circiter 1820 descriptus.


XXXV.

Sermones Sanseriti

(olim No. 18. chart. collect. Rask.)

Codex continens folia sex chartæ Indicæ,
formæ maximæ; literis Telinganis exaratus.
Una pagina (fol. 4. v.) vacua est. Insunt
tres sermones, (संचाद) lingua Sanserita con-
scripti, exigui momenti.

CODICES PALICI.



I. LIBRI SACRI CUM COMMENTARIIS.

A. Vinayapitako (1-3.)

I.

Parivāro

(olim No. 1. donat. Rask.)

Codex folia 138 palmarum continens, viceos binos digitos longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus क-वृ signata. Palchra scriptura Singhalensi exaratus. Paginæ novenas lineas habent.

Codex continet librum *Parivāro* inscriptum, sive complexionem, quia omnes leges complecti existimatur; qui liber a viris cl. Turnour*) et Upham**) Vinayapitakæ adnumeratur, quod etiam indole ejus confirmatur; agit enim de culta Çakyæ et de officiis. Res in libro nostro tractatæ eadem sunt, de quibus agit Paṭimokkhā***), omisso tamen ultimo hujus capite, quod सत्ताधिकरणानि continet: ut autem ambitus nostri codicis major est, ita plura et minutiora decreta et præcepta sunt. Incipit liber a verbis नन्तो तस्स etc. यत्तेन भगवता ज्ञानता पस्सता अरहता

सम्मासंबुद्धेन पठमं पारात्तिकं कत्तं पज्जत्तं । कम्मारब्भ ।
कस्मिं वत्तुस्मिं । अत्थि तत्तं पज्जत्ति ॥ Ad quas quæ-
stiones respondetur (fol. का recto): यत्तेन
भगवता ज्ञानता पस्सता सम्मासंबुद्धेन पठमं पारात्तिकं कत्तं
पज्जत्तन्ति । वेसल्लियं पज्जत्तं । कम्मारब्भ । सुद्धिं कल-
न्तपुत्तमारब्भ ॥ Ad ultimam quæstionem किं जामतं
quis legem attulit? ea respondentur, quæ in
Mahāvansa p. 71. (edit. Turn.) legimus.

Post ultimum titulum subscriptum (परि-
वारो निवृत्तो) hi versus exstant:

पुञ्जाद्यरियनगं च पुच्छित्वा च तद्धिं तद्धिं
दीपनामो महापज्जी सुताधरो विचक्रवणी ।
इमं वित्वाद्यंखियं सज्जानग्गेण मत्तिग्गे
त्रिन्तयित्वा लिखपिसि सिस्सकाणं सुखावहं ।
परिवारंति संवृत्तं सव्वं वत्तुं सत्तव्वरणं
अत्थमत्थेन सद्धमे धम्मं धम्मिण पज्जते ।
सासनं परिवारिसि सम्बुद्धीयं व सागरो
परिवारमज्जानन्तो कुतो धम्मत्रिणिच्छवं ।
विपत्तिवत्तुपज्जति अनुपज्जति पुग्गन्ते
एकतो उभतो येव लोकापज्जति वज्जते
वस्स जायते चिनति परिवारिण छिज्जाति ।
वक्कवन्ति महविणे निगणस्सिवे कसारे
रत्तिरंसिपारेकिणो वन्ते तारगणे ववा ।
ब्रह्मा ब्रह्मपरिसाय गणनस्सिवे नायकी
एवं सद्धमविनयो परिवारिण सोभतोति ।
अगन्तसंबुद्धमन्तरपुज्जमन्तधम्मं परिवारं परिपुणं**).

) Mahāvanso. p. LXXV.

**) Sacred and historical books of Ceylon. III. p. 202.

**) cfr. Fr. Spiegel, Kammavākya p. 36.

*) Codex exhibet तारगणी et परिवारं qua corrigenda sunt.

Ex hisce versibus patet, librum nostrum ipsi Čákyæ non adscribi, quamquam sacer existimatur, sed epitomen tantummodo esse, quam ex uberiore et verbosiore libro Dīpo quidam, vir sapiens et doctus, in usum discipulorum conscripserit.

II.

Kammavācā

(olim No. 21. donat. Rask.)

Codex splendidissimus constat foliis duodecim palmarum, coloratis et laeca obductis, vicenos singulos digitos longis, quæ literis Barmanicis signata, et quadrata scriptura Barmanica exarata sunt. Paginae quinas lineas habent.

Codex continet duo capita, primum et quartum, libri de officiis sacerdotum Buddhīcorum, *Kammavācā**) (कम्मवाचा) inscripti, quæ publici juris fecerunt Fr. Spiegel et O. Böhtlingk. Primum caput finitur fol. 10. recti l. 2, reliqua folia quartum occupat.

III.

Kankhāvitarāṇi

(olim No. 15.**) collect. Rask.)

Codex folia 128 palmarum habens, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-ऌ signata, eademque scriptura exarata. Paginae septenas aut octonas lineas habent.

Codex continet librum *Kankhāvitarāṇi Bhikkhu-Pāṭimokkha-vaṇṇanā* (कंखाचितरणि भिक्खुपाटिमोक्खवणना) inscriptum, sive commentarium in Pāṭimokkham, rogatu Sonatheræ ejusdam compositum, quod e versibus, a quibus incipit liber, patet:

*) Verum titulum Kammavācā esse, non Kammavākyā, probavit Jacquet, Journal Asiatique vol. VI. p. 456.

***) cfr. Rask samlede Afhandlingler vol. III. p. 18. not. .

वुडं धम्मं च संघं च विष्णुसन्नेन वेतसा
वन्दित्वा वन्दनामान (sic) पूजासकृत्भाजनं ।
वेद्वंसपदीयानं धीराणं विनयकुम्भे
पुञ्जाग्रयियसीहानं नमो कत्वा कतञ्जलि ।
पनीक्खजनवज्जानं धम्माणं वं महिसितं
मखं (sic) मोक्खवणविषाय पाटिमोक्खं प्रकामितं ।
सुरतेन निवतेन सुधिसन्नेखवुत्तिना
विनयाग्रययुत्तेन सीनत्वेरेण याचितो ।
तत्त्व संघातकंखानं भिक्खूणं तस्स वणनं
कंखाचितरणत्वाय परिपुणविनिच्छयं ।
महाविहारवासीणं वचनामग्गनिस्सितं
वणविस्सामि नमिेन कंखाचितरणं सुभन्ति ।

Enarrat octo Pāṭimokkhæ sectiones, quæ sunt:

1. पातञ्जिककण्ठवणना fol. खी r. l. 3.
2. संघादिसिखवणना fol. ने r. l. 8.
3. अनियतवणना fol. ने v. l. 1.
4. निस्सग्गियपात्रित्तियवणना fol. उ v. l. 8.
5. पात्रित्तियस्स वणना fol. छू v. l. 6.
6. पट्टिदिसग्गीयवणना fol. नू r. l. 1.
7. सेखियधम्मवणना fol. त्ती v. l. 8.
8. titulo caret, finitur fol. ऋ: verso in

his verbis:

पुरिमे सिक्खापिदे वुत्तन्ता च उत्तानत्वा च ॥

संखाचितरणिया पाटिमोक्खवणनाय भिक्खुपाटिमोक्खवणना निद्धिता, in quibus nomen *Sankhāvitarāṇi* aperte errore scribæ ortum est, quum cæteri tituli omnes una cum viro cl. Upham*) *Kankhāvitarāṇi* exhibeant.

B. Suttapīṭako

(4-25.)

IV.

Digha-nikāyo

(olim No. 2. donat. Rask.)

Codex folia 272 palmarum habens, vicenos binos digitos longa, literis Singhalen-

*) Sacred and historical books. vol. III. p. 170. 184. 189.

sibus क-वः signata, ita tamen ut duo eundem numerum कू exhibeant, et numerus तृ negligentia scribæ omissus sit. Singhalensi scriptura exaratae paginae noveas lineas habent.

In codice inest liber *Digha-nikāyo* (दीघनिकायो) inscriptus, quo continetur collectio *sutta* (सुत्त) sive concionum a Śākya habitarum. Liber divisus est in duas partes (वग्ग), quarum prior et major (महावग्गो) duas et viginti, posterior (पाटिकवग्गो) vero undecim continet conciones, quæ sunt:

I. महावग्गो

1. ब्रह्मजालसुत्तं fol. कं v. l. 8.
2. समञ्जफलसुत्तं fol. खै v. l. 7.
3. अम्बट्टसुत्तं fol. खः r. l. 9.
4. सीगल्लुट्टसुत्तं fol. गि v. l. 6.
5. कुट्टदत्तसुत्तं fol. घ r. l. 4.
6. महात्तिसुत्तन्तं fol. घी r. l. 6.
7. ज्ञानियसुत्तन्तं fol. घी v. l. 7.
8. कस्सपसीहनादसुत्तन्तं fol. घृ v. l. 1.
9. पीट्टपादसुत्तं fol. डा v. l. 4.
10. सुभसुत्तन्तं fol. डै v. l. 6.
11. केवट्टसुत्तं fol. डाः r. l. 7.
12. लीहियुत्तं fol. धि v. l. 6.
13. तिविज्जसुत्तं fol. धै r. l. 8.
14. महापनादसुत्तं fol. धै r. l. 1.
15. महानिदानसुत्तं fol. ज r. l. 5.
16. महापरिनिव्वणसुत्तं fol. जू v. l. 3.
17. जनत्रसुत्तं fol. जू v. l. 8.
18. गीविन्दसुत्तं fol. ट r. l. 3.
19. महासमयसुत्तं fol. टा v. l. 9.
20. सकूपण्हसुत्तं fol. टू v. l. 2.
21. महासत्तिपट्टानसुत्तं fol. टं r. l. 3.
22. पावासिसुत्तन्तं fol. टे r. l. 2.

II. पाटिकवग्गो

1. पाटिकसुत्तं fol. डु r. l. 7.
2. उदुम्भरिसीहनादसुत्तं fol. डै v. l. 7.
3. चकूत्रत्तिसीहनादसुत्तं fol. दा r. l. 4.
4. जग्गञ्जुसुत्तन्तं fol. दू r. l. 7.
5. संपसादनीयसुत्तं fol. डै r. l. 8.
6. पासादिकसुत्तं fol. णि v. l. 2.
7. लवखणसुत्तन्तं fol. णे v. l. 3.

8. सिंगलीवादसुत्तं fol. णी v. l. 8.
9. जटतणियसुत्तं fol. त v. l. 9.
10. संगीतिसुत्तन्तं fol. ती r. l. 8.
11. दसुत्तरसुत्तन्तं fol. कः r. l. 8.

Liber finitur in his verbis:

एकादशहि सुत्तेहि पाटिकवग्गो ति वुत्तति ।
पहातुं सकन्तं दुक्खं भिन्दितुं *) सकन्तं भयं
पप्पीतुमन्तं खेमं धम्मराजस्स सन्तिके ॥
दीघनिकायं निट्ठितं ॥ (sic)

सिद्धिरस्तु । सुभगस्तु । महापञ्चो ह्यीतु ।
मेधावो ह्यीतु ॥

Singulae conciones a verbis एवम्मे सुत्तं । एकं समयं caett. incipiunt, velut prima, cujus initium est: एवम्मे सुत्तं । एकं समयं भगवा जन्तरा च राजगहनन्तरा च नास्सन्दमदानमग्गपटिपत्ती हीति महता भिक्खुसंघेन सद्धिं पञ्जगत्तेहि भिक्खुसंघेहि भिक्खुमतेहि सुप्पियो खी पट्टिवाज्जकी अन्त (sic) राजगहनन्तरा नास्सन्दमदानमग्गपटिपत्ती हीति caett.

V.

Mahāsamaya-sutta-vañṇanā

(olim No. 47. collect. Rask.)

Codex folia 32 palmarum continens undecim digitos longa, numeris Palico-Siamensibus क-नै signata, eademque scriptura exarata. Paginae quinas lineas habent.

Codex continet librum *Mahāsamaya-sutta-vañṇanā* (महासमयसुत्तवणना) inscriptus, sive commentarium in concionem *Mahāsamaya*, quæ undecimesima est prioris *Digha-nikāyae* partis (cfr. No. IV.) Ita incipit: एवम्मे सुत्तन्ति । महासमयसुत्तं । तत्त्वायं अनुपुट्टवपदवणना । सकूसुत्ति अम्बट्टसुत्तवत्तेन caett.

VI.

Majjhima-nikāyo

(olim No. 3. donat. Rask.)

Codex folia 277 palmarum continens, duodetrigenos digitos longa, scriptura Singhalensi exarata; paginae denas lineas habent.

*) Codex: विन्दितुं quod corrigendum est.

Quum integri libri folia literis Singhalensibus ण्-ये signata sint, apparet eum ab initio alii ejusmodi codici, folia 230 (क-ण्) continenti, annexum fuisse. Caeterum plures parvae lacunae in codice nostro exstant. fol. ६ v., fol. ६ v., fol. ८ v., fol. ८ recto.

In codice inest liber *Majjhima-nikāyo* (मज्झिमनिकायो) inscriptus, quo continetur collectio concionum libro *Dīghanikāyā* similium, sed minoris ambitus. Liber in tres partes divisus est, quae quinque capitibus constant; singula capita decem continent conciones, praeter quartum tertiae partis, in quo duodecim insunt.

Singulae conciones haec sunt: (literae uncae inclusae ad commentarium *Papañcasūdanī* (VII) spectant):

1. मूलपञ्चासकं
 - e. 1. मूलपरिवायवग्गी
 1. मूलपरिवायमुत्तं fol. ण् r. l. 6. (का)
 2. सञ्जासवमुत्तं fol. ण् v. l. 7. (ख)
 3. धम्मदवाद्यमुत्तं fol. णे v. l. 3. (खं)
 4. भयभिरवमुत्तं fol. णो v. l. 6. (ग)
 5. ज्ञानगममुत्तं fol. णः r. l. 3. (गः)
 6. जाकंखेव्यमुत्तं fol. णः v. l. 10. (घ)
 7. चत्त्वपुनमुत्तं fol. ता r. l. 6. (घृ)
 8. सन्निखमुत्तं fol. तो र. l. 7. (घं)
 9. सम्मादिट्ठकमुत्तं fol. तु r. l. 5. (ङो)
 10. सतिपट्ठानमुत्तं fol. तु v. l. 7. (ङो)
 1. c. 2. सीहनादवग्गी
 1. वृत्तसीहनादमुत्तं fol. ते र. l. 1. (छि)
 2. महासीहनादमुत्तं fol. तो v. l. 4. (छ)
 3. महादुक्खवज्जन्धमुत्तं fol. य r. l. 4. (जा)
 4. वृत्तदुक्खवज्जन्धमुत्तं fol. या v. l. 7. (जा)
 5. अनुमानमुत्तं fol. चु v. l. 2. (जू)
 6. त्रेतीखिन्धमुत्तं fol. वू v. l. 7. (जू)
 7. व्रणपत्तमुत्तं fol. वू v. l. 9. (जू)
 8. नधुपिण्डकमुत्तं fol. वू v. l. 2. (जू)
 9. दिधाचितकमुत्तं fol. वे र. l. 1. (जू)
 10. चितकमुत्तं fol. वे र. l. 3. (जू)
 1. c. 3. वरवग्गी
 1. ककुत्तपुनमुत्तं fol. तो र. l. 2. (जी)
 2. अन्नगदूपनमुत्तं fol. ट r. l. 8. (ख)

3. वम्मोकमुत्तं fol. ङ r. l. 5. (घू)
 4. रयचिनोतमुत्तं fol. दि v. l. 7. (घू)
 5. निवापमुत्तं fol. टू r. l. 9. (ज)
 6. जरियपरिणीमनमुत्तं fol. टू r. l. 9. (जा)
 7. वृत्तहृत्तिपदीपनमुत्तं fol. दे v. l. 9. (जै)
 8. महाहृत्तिपदीपनमुत्तं fol. दो v. l. 3. (टि)
 9. महासरोपनमुत्तं fol. टः r. l. 9. (ट्ट)
 10. वृत्तसरोपनमुत्तं fol. धा r. l. 8. (ट्ट)
 1. c. 4. महावमकवग्गी
 1. वृत्तगीपिंगमुत्तं fol. धी r. l. 1. (ट्ट)
 2. महागीपिंगमुत्तं fol. धू r. l. 7. (ट्टे)
 3. महागीपालिकमुत्तं fol. धू v. l. 1. (ट्टे)
 4. वृत्तगीपालिकमुत्तं fol. धू r. l. 3. (ट्टे)
 5. वृत्तमय्यकमुत्तं fol. धू r. l. 9. (ट्टे)
 6. महामय्यकमुत्तं fol. धी v. l. 7. (ट्टे)
 7. वृत्ततण्हामंखयमुत्तं fol. धः r. l. 2. (ट्टे)
 8. महातण्हामंखयमुत्तं fol. नि v. l. 7. (ट्टे)
 9. महाजस्सपुरमुत्तं fol. नु r. l. 7. (ठी)
 10. वृत्तजस्सपुरमुत्तं fol. नृ r. l. 10. (ठ)
 1. c. 5. वृत्तवमकवग्गी
 1. सान्खियमुत्तं fol. नृ v. l. 8. (डा)
 2. विरज्जकमुत्तं fol. नृ r. l. 7. (डो)
 3. महाविदल्लमुत्तं fol. ने र. l. 1. (डो)
 4. वृत्तविदल्लमुत्तं fol. ने v. l. 1. (डू)
 5. वृत्तधम्मसमादानमुत्तं fol. नी v. l. 2. (उः)
 6. महाधम्मसमादानमुत्तं fol. नः r. l. 4. (ठ)
 7. वीनेयमुत्तं fol. नः v. l. 9. (ल)
 8. कोमन्धियमुत्तं fol. पा r. l. 4. (हु)
 9. व्रह्मनिगन्तणमुत्तं fol. पि v. l. 2. (हु)
 10. मारतज्जानियमुत्तं fol. पु r. l. 5. (हो)
- II. मज्झिमपञ्चासकं
 - II. c. 1. महपतिवग्गी
 1. कन्दरकमुत्तन्तं fol. पृ v. l. 5. (ण)
 2. अट्टनगरिकमुत्तन्तं fol. पृ v. l. 5. (ण)
 3. सेखमुत्तन्तं fol. पू r. l. 2. (णी)
 4. पीतस्सिपुत्तं (sic) fol. पे र. l. 5. (णू)
 5. नीयकमुत्तन्तं fol. पे v. l. 10. (णे)
 6. उपान्निवाद्यमुत्तन्तं fol. पः v. l. 8. (णी)
 7. कुञ्जुरवतिकमुत्तन्तं fol. पा r. l. 4. (तू)
 8. अभवरात्तकुमारमुत्तन्तं fol. फि r. l. 5. (तू)
 9. वसुधेदनीयमुत्तन्तं fol. फो v. l. 6. (तै)
 10. जयणकमुत्तन्तं fol. फू v. l. 3. (तै)

II. c. 2. भिन्नखुत्रग्गी

1. अम्बट्टिकट्टिकरालुलोवाद्मुत्तन्तं f. फू v. 1.3. (ती)
2. महाराजुलीवाद्मुत्तन्तं fol. फू r. 1. 7. (तं)
3. ब्रूलमाजूकजीवाद्मुत्तन्तं f. फे v. 1. 7. (वा)
4. महामात्तूकमुत्तन्तं fol. फो r. 1. 2. (ति)
5. भद्दालिमुत्तं (sic) fol. फं r. 1. 7. (वी)
6. लट्टुकीयानमुत्तन्तं fol. व्र r. 1. 9. (वृ)
7. मातुचमुत्तन्तं fol. वा v. 1. 5. (वू)
8. साल्कपातमुत्तन्तं fol. वी r. 1. 7. (वृ)
9. गुलिस्सातिमुत्तन्तं fol. वु r. 1. 5. (वे)
10. किटगोरिमुत्तन्तं fol. वृ r. 1. 7. (वै)

II. c. 3. परिखात्रकवग्गी

1. तेविज्जवच्छगोत्तमुत्तन्तं f. वृ v. 1. 7. (वी)
2. अग्गिवच्छगोत्तमुत्तन्तं fol. वृ r. 1. 3. (वी)
3. बुद्धिमहात्तियवच्छगोत्तमुत्तं (sic) f. वृ v. 1.9. (वी)
4. दीघनखमुत्तन्तं fol. वे v. 1. 7. (वं)
5. मागन्दियमुत्तं (sic) fol. वी r. 1. 10. (द)
6. सन्दकमुत्तन्तं fol. भ v. 1. 5. (दि)
7. महासकुलदायिसुत्तन्तं fol. भू r. 1. 9. (दु)
8. समणमण्डकमुत्तन्तं fol. भू r. 1. 1. (दे)
9. ब्रूलसकुलदायिसुत्तन्तं fol. भू r. 1. 7. (द्वे)
10. वेखानसमुत्तन्तं fol. भे r. 1. 6. (द्वै)

II. c. 4. रात्रवग्गी

1. घटोकारमुत्तन्तं fol. भो r. 1. 7. (द्वै)
2. रत्वपालमुत्तन्तं fol. म r. 1. 5. (ध)
3. मखद्वियमुत्तन्तं fol. मि r. 1. 4. (धी)
4. मधुरियमुत्तन्तं fol. मो v. 1. 4. (धु)
5. वीधिरात्रकुमारमुत्तन्तं fol. मू r. 1. 1. (धु)
6. अंगुस्तिमात्तमुत्तन्तं fol. ने v. 1. 6. (धु)
7. पियजातिकमुत्तन्तं fol. मो r. 1. 7. (धे)
8. वाह्निगिकमुत्तन्तं fol. मो r. 1. 3. (धे)
9. धम्मचैतियमुत्तन्तं fol. ने v. 1. 5. (धे)
10. कणकवात्तमुत्तन्तं fol. व r. 1. 7. (धो)

II. c. 5. ब्राह्मणवग्गी

1. ब्रह्मायुत्तन्तं fol. वो r. 1. 4. (धौ)
2. सेत्तमुत्तं (sic) fol. वु v. 1. 2. (नु)
3. अस्सत्तावनमुत्तन्तं fol. वृ v. 1. 7. (नु)
4. धीतमुखमुत्तन्तं fol. वू r. 1. 4. (नु)
5. धंकीमुत्तन्तं fol. वो r. 1. 9. (नु)
6. फसुकारिमुत्तन्तं fol. धं r. 1. 7. (ने)
7. धनजातिमुत्तन्तं fol. र v. 1. 7. (ने)
8. वसिट्टुमुत्तन्तं fol. रा v. 1. 9. (नै)

9. सुभगमुत्तन्तं fol. र r. 1. 9. (नौ)
10. संगरवमुत्तन्तं fol. रू v. 1. 6. (नं)

III. उपरिषणामकं

III. c. 1. देवदहनवग्गी

1. देवदहननागमुत्तन्तं fol. रै v. 1. 4. (नः)
2. पच्चतनयमुत्तन्तं fol. रौ v. 1. 5. (पि)
3. किन्तिमुत्तन्तो (sic) fol. रं v. 1. 8. (पु)
4. सामहानमुत्तन्तो fol. ल व. 1. 2. (पू)
5. सुगवत्तमुत्तन्तो fol. ल्ति v. 1. 2. (पू)
6. अज्जसण्णायमुत्तन्तो fol. ल्ति r. 1. 10. (पू)
7. गणकमोग्गत्तानमुत्तन्तो f. ल्त्तु v. 1. 6. (पौ)
8. मीपकमोग्गत्तानमुत्तन्तो f. ल्त्तु v. 1. 4. (पौ)
9. महापुण्णायमुत्तन्तो fol. ल्त्तु v. 1. 3. (पौ)
10. ब्रूलपुण्णायमुत्तन्तो fol. ल्त्तु r. 1. 9. (पं)

III. c. 2. अनुपदवग्गी

1. अनुपदमुत्तन्तो fol. ल्त्तु r. 1. 6. (पं)
2. छच्चियो धनमुत्तन्तो fol. ल्त्तै r. 1. 3. (फ)
3. सण्णुरिमत्तममुत्त (secundum commentarium (फि), deest titulus in codice nostro propter lacunam folii ल्त्तै r.).
4. मेधितव्वमुत्तन्तं fol. वा v. 1. 2. (फि)
5. वहुधातुकमुत्तन्तो fol. वो r. 1. 1. (फो)
6. इयिगिन्तिमुत्तन्तो fol. वो v. 1. 2. (फु)
7. महायत्तारिकमुत्तन्तो fol. वू r. 1. 3. (फू)
8. जानापनसतिमुत्तं (sic) fol. वृ r. 1. 6. (फू)
9. कायगतमतिमुत्तन्तो fol. वृ v. 1. 4. (फै)
10. संखारूपपत्तिमुत्तन्तं fol. वे v. 1. 9. (फो)

III. c. 3. सुञ्जतवग्गी

1. ब्रूलमुञ्जतमुत्तं fol. वो r. 1. 2. (फो)
2. महामुञ्जतमुत्तं fol. वो v. 1. 7. (फौ)
3. अच्चरियवहुनमुत्तं fol. वः r. 1. 4. (वा)
4. वक्कलत्तेरस्स अच्चरियवहुनमुत्तं f. श r. 1. 5. (वू)
5. दन्तभूमिमुत्तन्तं fol. शि r. 1. 4. (वृ)
6. भूमिजमुत्तन्तं fol. श्रु r. 1. 1. (वृ)
7. अनुरुद्धमुत्तन्तं fol. श्रू v. 1. 2. (वृ)
8. उपकिन्त्तियमुत्तन्तं fol. श्रु v. 1. 7. (वृ)
9. वाल्पण्डितमुत्तन्तं fol. शै r. 1. 9. (वृ)
10. देवदूतमुत्तन्तं fol. शौ r. 1. 7. (वो)

III. c. 4. विभंगवग्गी

1. भद्दिकरत्तियमुत्तन्तो fol. शौ v. 1. 8. (वं)*
2. जानन्दत्तेरस्स भद्दिकरत्तियमुत्तन्तो fol. शं v. 1. 2. (वं)

3. महाकव्यायनत्वेरस्म भद्विकरत्तियमुत्तन्ती fol. प र. l. 9. (अं)
4. लीगयकन्मयिवेस्म भद्विकरत्तियमुत्तन्ती fol. पा र. l. 7. (अः)
5. वृत्तकन्मविभंगमुत्तन्ती fol. पि र. l. 3. (अः)
6. महाकन्मविभंगमुत्तन्ती fol. पू र. l. 4. (आ)
7. मन्नायतनात्रिभंगमुत्तन्ती l. पृ v. l. 9. (अि)
8. उद्दिशत्रिभंगमुत्तन्ती fol. पू v. l. 8. (अी)
9. जरणविभंगमुत्तन्ती fol. पे v. l. 2. (अी)
10. धातुविभंगमुत्तन्ती fol. पी v. l. 7. (अु)
11. सयुत्रिभंगमुत्तन्ती fol. पी v. l. 9. (अै)
12. त्विस्वणविभंगमुत्तन्ती fol. पः र. l. 1. (अै)

III. c. 5. औत्रादवग्गी

1. जनायपिण्डकोवाद्मुत्तन्ती f. स v. l. 2. (अं)
2. जन्तीवाद्मुत्तन्ती fol. सा र. l. 9. (अः)
3. पुणोवाद्मुत्तन्ती fol. सि र. l. 3. (अः)
4. नन्दीवाद्मुत्तन्ती fol. सु v. l. 3. (आ)
5. वृत्तराहुन्तीवाद्मुत्तन्ती fol. सू र. l. 6. (अि)
6. ज्ञवक्कूनामो मुत्तन्ती fol. सू v. l. 10. (अि)
7. महायान्त्वन्तिकमुत्तन्ती fol. सु v. l. 3. (अी)
8. नंगराविन्देव्यमुत्तन्ती fol. सू v. l. 3. (अी)
9. पिण्डपातपरिमुद्धिसुत्तं fol. सू v. l. 2. (अी)
10. इन्द्रियभयनामुत्तं fol. से v. l. 10. (अु)

Post titulum उपरिष्णासकं समत्तं subscriptum, exstant hæc:

पटिसन्धिनानुसीहो गावासना (sic) पिठकत्तये
दानसील्लमवा पञ्जा मम हेतु भवे भवे ।
सिद्धिस्तु । सुभनस्तु । जारिन्वगस्तु ॥

Ad calcem codicis quatuor inveniuntur folia aliena, quorum priora tria fragmentum commentarii Singhalensis continent Palici ejusdam libri, quartum vero preces solennes Palicas et Singhalenses.

VII.

Papañcásūdani

(olim No. 7. donat. Rask.)

Codex folia 389 palmarum habens, vicinos quinos digitos longa, literis Singhalensibus क-नु signata, eademque scriptura exarata; paginae novenas lineas habent. Hisce

foliis præponuntur quatuor alia, non signata, quæ indicem omnium concionum continent.

In codice inest liber *Papañcásūdani* (पपञ्चसूदनी) inscriptus, sive commentarius in Majjhima-nikāyam. Celebratio trinitatis Buddhicæ, in ejusmodi libris solita, ita incipit:
गमो तस्स cætt.

करुणासीतल्लहदयं पञ्जापञ्जातविहृतमोह्लमं
सतरानस्वीकृणुं वन्दि सुगतं गतित्रिमुत्तं cætt.

Qua celebratione absoluta auctor pergit hisce versibus partim male factis, partim corruptis a scribis:

इति मे पसन्नुमत्तिनी रतनत्तयवन्दनानयं पुञ्जं
यं सुविहृतन्तरायो हुत्वा तस्मानुग्घवेन ।
मत्तिमण्यनाणमुत्तं कितस्स इध मत्तिमानगमवरस्स
बुद्धानुबुद्धसंघणितस्स परिवाद्मवगनस्स ।
अत्वण्णकासनत्वं अत्वक्कवा जादितो वसिसतेहि
पञ्चहि मंगीता अनुसंगीता व पञ्चापि ।
सीहल्लदीपं पन जाभताय वसिना महान्हिन्देन
ठपिता सीहल्लभासाय दीपवासीनमत्वाय ।
अपनेत्त्वान तत्वाहं सीहल्लभासं मनोरमं भासं
तन्तिनयानुच्छाविक्रमारीपिन्ती चिगतदीपं ।
समयं अविल्लीचिन्ती वेरानं वेरवंसपपलीवानं
सुनिपुणविनिच्छवानं महाविहाराधिवासीनं ।
हित्वा पुनपुनागतगतं अत्वं पकासयिस्सामि
सुत्तानस्स च तुद्धवं चिरोट्टैत्तव च धम्मस्स ।

Qui versus dicunt, commentarium Majjhima-nikāyæ a quingentis viris religiosis compositum et retractatum, deinde a Mahinda in insulam Taprobanen allatum et incolarum gratia in linguam Singhalensem versum, tandem eorum causa, qui sectam Mahāvihāra*) profiteantur, Palica lingua expositum esse. Cæterum Buddhaghosam**) rogatum a viro venerabili Buddhmitta, sodali olim in urbe Mayūra-rūpa-paṭṭana, commentarium conscripsisse, ex ambagibus verbosis ad calcem libri (fol. सु v.) adscriptis apparet, e quibus hæc apponimus:

*) cfr. Mahāvanso. ed. Turnour. p. 234.

**) cfr. Mahāvanso. p. 251.

... धम्ममूलपरियायं वो भिक्खवे देसिस्सामीति आरद-
त्ता जादी कल्याणी मस्से मुत्तं गेय्यं विव्याकरणं गाया
उदानमितिउत्तकं ज्ञातकमट्ठुतधम्मं वेदक्खुमि वचनती
मस्से कल्याणी सनिट्ठुनि अरियो सित्तिस्सिरीति वचनती
परियोसनकल्याणीति तिविधकल्याणी मस्सिमनिकायी
महाविपस्सनायन्ति वुत्तो सी वणनात्रसेन सनत्ती हीति ।
एत्तावता थ आवाचिती सुमतिना वेरेन भदन्तवुडमिन्नेन
पुट्ठे मयूरूपपट्ठुनम्हि सदिंसवन्तेन । एत्तादवादिविधं-
सनस्स मस्सिमनिकायमेट्ठुस्स मत्तु पपञ्चसूदनित्वकवं
कातुनारदी एत्तविमुड्ठुद्वितीरियपतिगण्डितेन
सीलाधारवज्जमद्दवादिगुणममुदयसमुदितेन सवयसनवन्त-
रगहनज्जोगहनसमत्वेन पञ्जाविव्यत्तिसमन्तगतं तपिट-
कपरियत्तिष्मदि सा जत्वकवे (sic) सत्तुसामने अपति-
हत्तञ्जानप्पभावेन महाविद्याकरणेन संपन्नितानितमुत्तविनि-
ग्गममधुनेदास्त्रचनलवणवृत्तेन वृत्तगुणवादित्रेण महाक-
विना भिन्नपटिमंठितापरिवारखल्लभिञ्जादिष्पभेदगुणपति-
गण्डये उत्तस्थिग्गोसु सुपतिट्ठितवुड्ढीनं वेत्तंसप्पदीपानं
वेरानं महाविहारवासोनें धंसात्तंकारभूत्तेन विमुड्ठुदिना
वुड्ढीसीति मरुभि महीतनामधियेन पन वेरेन कत्तयं
पपञ्चसूदनो नाम मस्सिमनिकायत्वकवा ॥

Finem totius codicis faciunt hæc verba
litteris Barmanicis scripta: कप्पावग्गिगधम्मकव-
न्धस्स संट्ठं; vidit fortasse regionem Barma-
nicam, antequam a Raskio in insula Tapro-
bane emptus est.

VIII. IX. X.

Linattha-ppakāsana

(olim No. 6. donat. Rask.)

Tres codices continent unum librum, *Linat-
tha-ppakāsana* (स्तीनत्वष्पकासना*) inscriptum,
sive commentarium, quem *Sāriputta-thera*
conscripsit in Papanāsūdanim (No. VII).
Omnibus communis est scriptura Barmanica.

Codex No. VIII. folia 366 palmarum
habet, vicenos digitos longa, litteris Barma-
nicis क-हे signata, caret autem folio छै; pa-

ginae novenas lineas habent. Illustrat partem
Papanāsūdanis, quæ primam Majjhima-
kāyæ partem (मूलपणासकं) enarrat. Solita
celebratione absoluta, liber noster fol. का v.
l. 2. ad verba कल्याणीतल्लहदयं caett., quæ supra
exhibita sunt (cfr. No. VII.), explicanda pergīt.
Finitur fol. छे r. l. 3. ita: मारवज्जानियसुत्तवणनाय
(sic*) स्तीनत्वष्पकासना दिट्ठिता (sic) पपञ्चसूदनिया
जादिकताय मूलपणासलीनत्वष्पकासना. Sequuntur
preces et subscriptiones, quum Palicæ tum
Barmanicæ.

Codex No. IX. folia 112 palmarum con-
tinet, digitos undevicenos et dimidium longa,
litteris Barmanicis क-जा signata, quum his
extent सु et सू; paginae novenas lineas habent.
Illustrat mediam partem Papanāsūdanis, quæ
alteram Majjhimanikāyæ partem (मस्सिमपणासकं)
enarrat, et finitur (fol. जा v. l. 3.) in verbis:
अकायत्रमुत्त (sic) पञ्चमी वग्गीति निट्ठिती व । पपञ्च-
सूदनिया मस्सिमत्वकवाय मस्सिममूलपणासकवीनायं (sic)
स्तीनत्वष्पकासना निट्ठिता ॥ चिरं तिट्ठु मडग्गी ॥

Codex No. X. folia 165 palmarum con-
tinet, undevicenos digitos longa, et litteris
Barmanicis क-ले signata; paginae septenas
lineas habent. Illustrat ultimam partem Pa-
pānāsūdanis, quæ tertiam Majjhimanikāyæ
partem (उपत्तिपणासकं) enarrat, et finitur fol. ले
r. l. 3. in verbis इन्दियभवनासुत्त ॥ सठावतनवग्गी
निट्ठिती, cum titulo Barmanico subscripto.

XI.

Satipatthāna-sutta

(olim No. 41. donat. Rask.)

Codex folia 102 palmarum continens,
octonos denos digitos longa et litteris Sin-
ghalensibus क-ञ्चू signata, eademque scriptura
exarata. Paginae octonas lineas habent.

Quadraginta priora folia (क-गु) continent
concionem *Satipatthāna-sutta* (सत्तिपट्ठानसुत्त)

*) Sine dubio idem liber est, qui apud Upham (Sacred
and historical books. vol. III. p. 185) Satāhamāha-
sangiyehi-Inarta-vannā vocatur.

*) Majjhimanikāyo et Papanāsūdanī तस्सिनिय pro वज्ज-
निय exhibent.

inscriptam, quæ decima est primi capitis primæ partis Majjhimanikâyæ, una cum analysi verborum huic in modum:

एवमे सुतं एकं समयं भगवा कुल्लु विहरति काग्मास्स (sic) धम्मं नाम कुल्लुणं निग्गो (sic) तत्र खी भगवा भिक्खू आमन्तेसि भिक्खवी ति भद्दन्ते ति ते भिक्खू भगवतो पव्वस्सीसुं भगवा एतदवीच ॥

एवं मे सुतं । मे एवं सुतं । मे सुतं एवं । एकं समयं । भगवा कुल्लु । काग्मास्स धम्मं नाम । निग्गो । विहरति । तत्र खी । भगवा । भिक्खवी ति । भिक्खू । आमन्तेसि । ते भिक्खू । भद्दन्ते ति । भगवतो । पव्वस्सीसुं । भगवा । एतदवीच ॥

Cætera folia (नृ-छू) continent commentarium Singhalensem ejusdem concionis.

XII.

Vammîka-sutta

(olim No. 44. donat. Rask.)

Codex folia 17 palmarum continens, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-ख signata, eademque scriptura exarata; paginæ denas aut undenas lineas habent.

Codex continet concionem *Vammîka-sutta* (वग्गीकसुत्त) dictam, quæ est tertia tertii capitis primæ partis Majjhimanikâyæ, una cum commentario Singhalensi.

Ad calcem inveniuntur aliena octo folia literis Singhalensibus क-कू signata, eademque scriptum rudi exarata, quæ continent fragmentum¹¹ Singhalensis alicujus libri.

XIII.

Samyutta-nikâyo

(olim No. 4. donat. Rask.)

Codex folia 346 palmarum continens, vicanos septenos digitos longa et literis Singhalensibus क्क-कू signata, prima vero tria numeris carent. Scriptura Singhalensi exaratus. Paginæ plerumque denas lineas habent.

In codice inest collectio concionum Buddhæ, quæ *samyutta* et *saññatta* (संयुत्त et संज्ञत्त) vocantur, unde liber titulum *Samyutta-nikâyo* (संयुत्तनिकायो) habet. Liber in quinque partes (वग्ग) divisus est; concionum vero, quæ his continentur, aliæ unius, aliæ plurimum capitum sunt, quæ item *vagga* (वग्ग) nominantur, et plerumque numero, rarius titulo signantur. Singulæ partes et conciones sunt:

I. Pars, सगावग्गी; hic enim, quamquam serius (fol. ग: v. lin. ult.) adscriptus, videtur esse titulus primæ partis, quæ continet undecim conciones:

1. द्वैतसंयुत्तं octo capitum: 1. fol. 2. r. 1. ult. — 2. नन्दवग्गी fol. क्क r. 1. ult. — 3. सन्तिवग्गी fol. की r. 1. 2. — 4. सत्तुपकाविकवग्गी fol. कु r. 1. 10. — 5. आदित्तवग्गी fol. कू r. 1. 4. — 6. जरावग्गी fol. कू v. 1. 1. — 7. जट्टवग्गी fol. कू v. 1. 7. — 8. सत्त्ववग्गी fol. कू r. 1. 8.
2. द्वैपुत्तसंयुत्तं trium capitum: 1. fol. कू v. 1. 2. — 2. fol. कू r. 1. 10. — 3. fol. कै v. 1. 7.
3. कीमत्तसंयुत्तं trium capitum: 1. fol. को v. 1. 8. — 2. fol. खा r. 1. 8. — 3. fol. खी v. 1. 1.
4. माहसंयुत्तं duorum capitum: 1. fol. खु v. 1. 4. — 2. fol. खू v. 1. 5.
5. भिक्खुणोसंयुत्तं fol. खे r. 1. 1.
6. ब्रह्मसंयुत्तं duorum capitum: 1. fol. खी v. 1. 4. — 2. fol. ख: r. 1. 1.
7. ब्राह्मणसंयुत्तं duorum capitum: 1. जरहत्तवग्गी fol. गा v. 1. 1. — 2. उपासकवग्गी fol. गू r. 1. 10.
8. वंगीससंयुत्तं fol. गू v. 1. ult.
9. वनसंयुत्तं fol. गू v. 1. 4.
10. वक्खसंयुत्तं fol. गे v. 1. 1.
11. सकुसंयुत्तं duorum capitum: 1. fol. गै r. 1. 3. — 2. fol. ग: r. 1. 2.

II. pars, quæ निदानवग्गी inscribi videtur, incipit a verbis नगो तस्स भगवतो cætt., et novem continet conciones, quæ omnes præter octavam संज्ञत्त vocantur:

1. जभिसमयसंज्ञत्तं novem capitum: 1. बुद्धवग्गी fol. छि v. 1. 2. — 2. आहारवग्गी fol. घू r. 1. 6.

- 3. दसवल्त्रवर्गी fol. घे v. l. 6. — 4. कला-
रत्नवर्गी fol. वः r. l. 2. — 5. गहपतिव-
र्गी fol. डा v. l. 4. — 6. लखवर्गी fol. दु
v. l. 1. — 7. महावर्गी fol. डी r. l. ult. —
8. समणब्राह्मणवर्गी fol. डी v. l. 4. — 9. fol.
डं r. l. 5
2. धातुसंज्ञतं quatuor capitum: 1. नान्तवर्गी
fol. च r. l. 10. — 2. fol. ची v. l. 10. — 3.
कम्मपवर्गी fol. चु v. l. 6. — 4. यतुधातुव-
र्गी fol. चू r. l. 7.
3. अनन्तवर्गीसंज्ञतं duorum capitum: 1. fol. चू
v. l. 8. — 2. fol. चू r. l. 3.
4. कस्मपसंज्ञतं fol. चः v. l. 3.
5. ल्हासकूटसंज्ञतं quatuor capitum: 1. fol. छ v.
l. 10. — 2. fol. छा r. l. 4. — 3. fol. छि r.
l. 1. — 4. fol. छि v. l. 6.
6. राहुलसंज्ञतं duorum capitum: 1. fol. छी v.
l. 3. — 2. fol. छु r. l. 7.
7. लखवर्णसंज्ञतं duorum capitum: 1. fol. छू r.
l. 1. — 2. fol. छू v. l. 1.
8. जीपन्मसंज्ञतं fol. छू r. l. 3.
9. भिक्खुसंज्ञतं fol. छू r. l. 10.
- III. pars खन्धवर्गी, quæ, ut priores, incipit
et undecim continet conciones, quæ sunt:
1. निपातं केन्तनीनिपणासकं, ut videtur inscripta
et in tres particulas quinquor capitum
divisa: A. मूलपणासकं — 1. नकुलपितुव-
र्गी fol. छं r. l. 2. — 2. अनिचुवर्गी fol.
छः r. l. 1. — 3. भाववर्गी fol. ज v. l. 5.
— 4. नतुग्हाकवर्गी fol. जि v. l. 3. — 5.
अन्तदीपवर्गी fol. जू r. l. 3. = B. मस्सिमपणा-
सकं — 1. उपासकवर्गी fol. जू v. l. 7. — 2.
अरहत्तवर्गी fol. जै v. l. 1. — 3. खज्जनिवव-
र्गी fol. जा r. l. 5. — 4. वेत्तवर्गी fol. जू v.
l. 2. — 5. पुष्पवर्गी fol. जौ v. l. 7. = C. वल्ल-
पणासकं — 1. अत्तवर्गी fol. जौ v. l. 8. —
2. धम्मकविकवर्गी fol. जः v. l. 6. — 3. अचि-
ज्ञावर्गी fol. जा r. l. 2. — 4. कुक्कुटवर्गी
fol. जा v. l. 7. — 5. दिट्ठिवर्गी fol. जी r. l. 8.
2. रथसंज्ञतं trium capitum: 1. fol. जु v. l. 1.
— 2. fol. जू r. l. 2. — 3. आयामनवर्गी
fol. जू r. l. 4.
3. दिट्ठिसंज्ञतं fol. जी r. l. 6.
4. जीकून्तसंज्ञतं fol. जी v. l. ult.
5. क्लिससंज्ञतं fol. जं r. l. 4.
6. सारिपुत्तसंज्ञतं fol. जः r. l. 3.
7. उप्पादसंज्ञतं fol. जः r. l. 8.
8. सुपणसंज्ञतं fol. ट v. l. 5.
9. गन्धर्वकायसंज्ञतं fol. टा v. l. 1.
10. वल्लाहकसंज्ञतं fol. टि r. l. 5.
11. वच्छनीत्तसंज्ञतं fol. टी r. l. 4.
- IV. pars सहायतनवर्गी inscribitur; incipit
ut cæteræ, et has octo conciones continet:
1. Sine titulo subscripto; quatuor parti-
culis, पणासकं dictis, constat, quarum
priores tres quina, ultima vero quatuor
tantum capita continet, quæ sunt. A.
पठनी पणासकं — 1. अनिचुवर्गी fol. टू v.
l. ult. — 2. यमकवर्गी fol. टू v. l. 1. — 3.
सव्ववर्गी fol. टे v. l. ult. — 4. ज्ञातिधम्म-
वर्गी fol. टे r. l. 5. — 5. अनिचुवर्गी fol.
टै v. l. 1. = B. — 1. (6) जत्रिज्जावर्गी fol.
टी v. l. 3. — 2. (7) मिग्गाल्लवर्गी fol. टं v.
l. 5. — 3. (8) गिल्लानवर्गी fol. टं v. l. 5. —
4. छत्तवर्गी fol. ठी v. l. ult. — 5. (10)
जल्लवर्गी fol. ठू v. l. 4. = C. — 1. वीग-
वखेनवर्गी fol. ठू v. l. 4. — 2. लीककामगु-
णवर्गी f. ठै v. l. 8. — 3. गहपतिवर्गी f. ठः
r. l. 6. — 4. देवदाहवर्गी fol. उ v. l. 3. —
5. नवपुराणवर्गी fol. डि r. l. 10. = D. व-
तुत्तपणासकं — 1. नन्दिवखवर्गी fol. डी v.
l. 6. — 2. सट्ठिपेथ्यान्ती fol. डू r. l. 4. —
3. समुद्धवर्गी fol. डू r. l. 3. — 4. जालीवि-
सवर्गी fol. डं r. l. 2.
2. वेदनासंज्ञतं trium capitum: 1. सगाववर्गी
fol. ढ v. l. 2. — 2. र्होगितवर्गी fol. ढे v.
l. 2. — 3. अट्टसतपरिवायवर्गी fol. ढू r. l. 2.
3. मातुगामसंज्ञतं fol. ढू v. l. 3.
4. जम्बुखदकसंज्ञतं fol. ढू r. l. 6.
5. चित्तसंज्ञतं fol. णि r. l. 2.
6. गानणोसंज्ञतं fol. णी v. l. 8.
7. असंखतसंज्ञतं duorum capitum: 1. fol. णं
r. l. 6. — 2. fol. त r. l. 5.
8. अट्टाकतसंज्ञतं fol. तू r. l. 8.

V. pars titulo caret, sed ut cæteræ quatuor partes, incipit et duodecim conciones continet:

1. मग्नसंयुक्तं tredecim capitum: 1. fol. तू r. 1.10. — 2. fol. ते v. 1.1. — 3. fol. ते r. 1.10. — 4. fol. तो r. 1.2. — 5. अञ्जति-त्विष्येव्यालि fol. ती v. 1.10. — 6. सुरियं पेव्या-लि fol. ती v. 1.6. — 7. 8. 9. deesse videntur; index concionis hæc habet: छट्ठो वो (sic) सुरियेन च । बहुरुक्ते सत्तमी वग्गी उप्पादि अट्ठेनेन च । नदीसवग्गी नवमी दसमी अप्पमादिन; in hisce vero foliis (तौ-तः) solus titulus invenitur bis एकधम्मपेव्यालि fol. तं r. 1.10. et fol. तः r. 1.6. — 10. अप्पमादवग्गी fol. प r. 1.5. — 11. वन्तकरणीयवग्गी fol. पि r. 1.5. — 12. पत्तनवग्गी fol. पी r. 1.5. — 13. जीधवग्गी fol. पी v. 1.ult.
2. वीञ्चंगसंयुक्तं quatuordecim capitum: 1. fol. वू r. 1.10. — 2. fol. वू v. 1.3. — 3. उदा-यिवग्गी fol. वे r. 1.3. — 4. निवरणवग्गी fol. वे v. 1.7. — 5. चक्कुवन्तिवग्गी fol. वो v. 1.4. — 6. वीञ्चंगछट्ठकं fol. दि r. 1.ult. — 7. जनापातवग्गी fol. दी r. 1.4. — 8. निरोध-वग्गी fol. दी r. 1.5. — 9. deest. — 10. अप्पमादवग्गी fol. दी r. 1.6. — 11. वन्तकर-णीयवग्गी fol. दी r. 1.7. — 12. निरोधवग्गी fol. दी r. 1.8. — 13. जीधवग्गी fol. दी r. 1.8 — 14. fol. दी r. 1.9.
3. सतिपदानसंयुक्तं quinque capitum: 1. अग्रपा-ल्लिवग्गी fol. टू r. 1.1. — 2. नास्सन्दवग्गी fol. टू v. 1.2. — 3. सल्लिट्ठितिवग्गी fol. टै r. 1.3. — 4. अनुस्सतिवग्गी fol. टै r. 1.2. — 5. ज-मतवग्गी fol. टै r. 1.6.
4. इन्द्रियसंयुक्ती septem capitum: 1. मुद्धकवग्गी fol. टै v. 1.5. — 2. मुद्धतरवग्गी fol. टै v. 1.4. — 3. तल्लिन्द्रियवग्गी fol. ध र. 1.7. — 4. उण-ठिवग्गी fol. धा v. 1.4. — 5. त्तरावग्गी fol. धु r. 1.1. — 6. fol. धू v. 1.4. — 7. सवो-धिवग्गी fol. धू r. 1.6.
5. मग्गण्यदानसंयुक्तं fol. धू r. 1.8.
6. इदिपादसंयुक्तं sex capitum: 1. चापाल्लवग्गी fol. धू v. 1.4. — 2. पासादव्यनवग्गी fol. धी v.

1.4. — 3. अवीणुणवग्गी fol. धः r. 1.8. — 4. fol. धः r. 1.10. — 5. fol. धः r. 1.ult. — 6. fol. धः v. 1.1.

7. अणुहडसंयुक्तं fol. नि r. 1.7.
 8. ज्ञानसंयुक्तं fol. नि v. 1.5.
 9. जनापातसंयुक्तं duorum capitum: 1. एकधम्म-वग्गी fol. नू v. 1.10. — 2. fol. नू r. 1.6.
 10. सीतापत्तिसंयुक्तं quinque capitum: 1. fol. नी v. 1.10. (medio caret, lacuna enim fol. नै v. 1.7. incipiens, usque ad fol. नी v. progreditur) — 2. सहस्सकारवग्गी f. प r. 1.2. — 3. सरक्कानिवग्गी fol. पू v. 1.7. — 4. पुञ्जा-भिसन्दवग्गी fol. पू v. 1.5. — 5. सगावाभिसन्द-वग्गी fol. पू r. 1.1.
 11. Sine titulo; sex capitum: 1. fol. पी v. 1.3. — 2. पवत्तनवग्गी fol. पः r. 1.6. — 3. कीटिगामवग्गी fol. फ v. 1.2. — 4. सोस-पापणवग्गी fol. पि v. 1.3. — 5. पपातवग्गी fol. फू r. 1.6. — 6. अभिसनयवग्गी f. फू v. 1.2.
 12. सद्युसंयुक्तं quatuor capitum: 1. चक्कुपेव्याल्लपठन-वग्गी fol. फू r. 1.2. — 2. fol. फू r. 1.8. — 3. fol. फू v. 1.3. — 4. fol. फू v. 1.4.
- Libro preponitur folium alienum Pali-
cum, quod ad librum aliquem Buddhicum per-
tinet; exstat lin. 3. titulus मूसवादवग्गी निदिट्ठी न.

XIV.

Anguttara-nikāyo
(olim No. 5. donat. Rask.)

Codex folia 502 palmarum continens, vicenos quaternos digitos longa, literis Singhalensibus क-सू signata, eademque scriptura exarata; paginae novenas aut denas lineas habent.

In codice inest collectio concionum, cæteris similium, quæ *Anguttara-nikāyo* (अ-गुत्तर-निकायो) inseribitur. Liber constat undecim sectionibus, quæ Nipāte (तिपात) vocantur et aliæ alium capitum (वग्ग) numerum continent. E versu ad ealerm codicis adscripto patet, librum 9557 *sutta* continere:

नवमुत्तसहस्रानि भिव्यो पञ्चसतानि च
सप्तपञ्चासमुत्तन्ता अंगुत्तरसनायुताति ॥

Liber, ut caeterae concionum collectiones, incipit a verbis: एवमे सुतं । एकं सगयं भगवा सावत्तियं विहरति जेतवगे अनावापिण्डकस्स आरानि । तत्र खी भगवा भिक्खू आमन्तिसि भिक्खवीति caett. Singulae sectiones et capita sunt:

- I. sectio (एकनिपातस्य मुत्तसहस्रं) quindecim capitum: 1. fol. का r. 1.4. — 2. fol. का v. 1.6. — 3. fol. कि r. 1.2. — 4. fol. कि r. 1.9. — 5. fol. कि v. 1.10. — 6. fol. की r. 1.7. — 7. fol. की v. 1.7. — 8. fol. कु r. 1.7. — 9. fol. कु v. 1.9. — 10. fol. कू v. 1.3. = 1. fol. कू v. 1.7. — 2. fol. कू v. 1.10. — 3. fol. कू r. 1.3. — 4. fol. कू r. 1.2. — 5. fol. के v. 1.2.
- II. sectio (द्विकनिपात) septendecim capitum: 1. fol. खी v. 1.9. — 2. fol. ख r. 1.4. — 3. fol. ख v. 1.3. — 4. fol. खी r. 1.3. — 5. fol. खु v. 1.9. (पठनपणासकी) — 6. fol. खू v. 1.9. — 7. fol. खू r. 1.7. — 8. fol. खू v. 1.3. — 9. fol. खू v. 1.7. — 10. वल्लवग्गी fol. खू r. 1.9. (द्वितियपणासकी) — 11. आसावग्गी fol. खू v. 1.5. — 12. आसावनवग्गी fol. खू v. 1.3. — 13. दानवग्गी fol. खू r. 1.1. — 14. सत्थावग्गी fol. खू r. 1.9. — 15. सनापतिवग्गी fol. खू v. 1.5. (ततियो पणासकी) — 16. कीधवग्गी fol. खे v. 1.1. — 17. fol. खै r. 1.1.
- III. sectio (त्रिकनिपातकी) quindecim capitum: A. पठनो पणासकी — 1. वाल्लवग्गी fol. खी r. 1.7. — 2. स्वकारवग्गी fol. न r. 1.2. — 3. पुग्गल्लवग्गी fol. न v. 1.2. — 4. द्वेवदूतवग्गी fol. नू v. 1.7. — 5. वृत्तवग्गी fol. ने r. 1.3. — B. — 1. बाल्लणवग्गी fol. धा v. 1.7. 2. महावग्गी fol. ध: r. 1.2. — 3. आगन्दवग्गी fol. डो r. 1.3. — 4. सनणवग्गी fol. डू v. 1.2. — 5. लोणफल्लवग्गी fol. डो v. 1.7. — C. खुद्दपणासकी ततियो — 1. सवीधिवग्गी fol. ड: r. 1.10. — 2. आपाविकवग्गी fol. छि r. 1.5. — 3. fol. चू r. 1.9. — 4. fol. चू v. 1.5. — 5. मंगल्लवग्गी fol. चू r. 1.10.

IV. sectio (चतुर्क) viginti septem capitum:

- A. पठनो पणासकी — 1. fol. चं r. 1.4. — 2. चरवग्गी fol. चं v. 1. ult. — 3. उल्लवग्गी fol. छु v. 1.5. — 4. चक्कवग्गी fol. चूर l. ult. — 5. रोहितस्सवग्गी fol. छे v. 1.2.
- B. दुतियो पणासकी — 6. पुञ्जाभिसन्दनवग्गी fol. छ: r. 1.4. — 7. पत्तकम्मवग्गी fol. छि v. 1.7. — 8. अपणकवग्गी fol. जु v. 1.9. — 9. मल्लवग्गी (sic) fol. जु v. 1.3. — 10. जसुरवग्गी fol. जै r. 1.8. — C. ततियो पणासकी — 1. fol. ज v. 1.9. — 2. fol. जा v. 1.3. — 3. fol. जू v. 1.10. — 4. पुग्गल्लवग्गी fol. जू r. 1.10. — 5. आभाववग्गी fol. जू v. 1.9.
- D. महापणासक चतुत्यं — 1. fol. जू v. 1.10. — 2. fol. खी v. 1.3. — 3. fol. ज v. 1.9. — 4. वीधनीववग्गी fol. जु r. 1.10. — 5. महावग्गी fol. ट r. 1.5. — E. पणासकं पञ्चमे — 1. सण्णुत्तिसवग्गी fol. टि v. 1.4. — 2. सोभनवग्गी fol. टो r. 1.3. — 3. सुधरितवग्गी fol. टो v. 1.6. — 4. fol. टू v. 1.1. — 5. आपतिभाववग्गी fol. टू v. 1.1. — 6. अभिज्जावग्गी fol. टे r. 1.4. — 7. fol. टै r. 1.3.
- V. sectio (अंगुत्तरपञ्चक) viginti septem capitum: A. पठनो पणासकी — 1. सेखवल्लवग्गी fol. टै r. 1.5. — 2. वल्लवग्गी fol. टं r. 1.6. — 3. पञ्चमिकवग्गी fol. टा v. 1.3. — 4. सुननवग्गी fol. टू r. 1.7. — 5. गुण्डरात्तवग्गी fol. टू r. 1.10. — B. दुतियो पणासकी. — 6. निचरणवग्गी fol. टौ v. 1.2. — 7. संजावग्गी fol. टं v. 1.2. — 8. वीधनीववग्गी fol. टूर l. 5. (cfr. IV. D. 4.) — 9. वेस्वग्गी fol. डू r. 1.6. — 10. ककुधवग्गी fol. डे v. 1.3.
- C. — 11. फासुविहारवग्गी fol. डो r. 1.3. — 12. आगन्दवग्गी fol. डं v. 1.5. — 13. मिलावग्गी fol. ठ r. 1.4. — 14. रत्तवग्गी fol. ठु v. 1.6. — 15. निक्कण्टकवग्गी fol. ठू r. 1.7.
- D. — 16. धम्मवग्गी fol. ठे r. 1.9. — 17. आघातवग्गी fol. ठ: v. 1.1. — 18. fol. णि v. 1.10. — 19. अरञ्जवग्गी fol. णु v. 1.1. — 20. महावग्गी fol. णे r. 1.1. — E. पञ्चमो पणासकी. — 1. विव्वेस्सवग्गी fol. णी r. 1.4. — 2. fol. णं r. 1.10. — 3. fol. ण: v. 1.3. —

4. fol. ता r. 1.7. — 5. fol. ति r. 1.4. = F. — 6. fol. ती r. 1.5. — 7. fol. तु r. 1.7. (inscribitur quidem वग्गी अट्टुग्गी, nullus vero exstat septimus).

VI. sectio (छक्रुनिपातो) undecim capitum: 1. अहतेष्वग्गी fol. तृ v. 1.7. — 2. करणीयवग्गी fol. ती v. 1.3. — 3. fol. वी v. 1.2. — 4. fol. वृ v. 1.2. — 5. fol. वः v. 1.5. — 6. महावग्गी fol. दी r. 1.8. = 1. देवतावग्गी fol. ङः v. 1.3. — 2. अरहत्तवग्गी fol. धा r. 1.1. — 3. सीतिवग्गी fol. धि r. 1.8. — 4. अयनिसं-सवग्गी fol. धी r. 1.7. — 5. कित्तिवग्गी fol. धु r. 1.7.

VII. sectio (सत्तकी) septem capitum: 1. सत्तनिपातवग्गी fol. धृ v. 1.7. — 2. अणुसवग्गी fol. ध्रु v. 1.6. — 3. वल्लिवग्गी fol. धी r. 1.2. — 4. देवतावग्गी fol. धः r. 1.5. — 5. महासंजावग्गी fol. जृ r. 1.5. — 6. अब्याक्तवग्गी fol. नं v. 1.1. — 7. महावग्गी fol. पृ v. 1.5.

VIII. sectio (अट्टुनिपातं) octo capitum: 1. fol. फ r. 1.4. — 2. fol. फे r. 1.6. — 3. महपतिवग्गी fol. वा r. 1.4. — 4. दानवग्गी fol. वु r. 1.7. — 5. उपोसवग्गी fol. वे v. 1.1. — 6. सजाधानकवग्गी fol. वः v. 1.3. — 7. fol. भु v. 1.4. — 8. वनकवग्गी fol. भृ v. 1.4.

IX. sectio (नवकं) novem capitum: 1. संवीध-पविस्ववग्गी fol. नि r. 1.9. — 2. सीहनाद-वग्गी fol. नू r. 1.2. — 3. सत्तावासवग्गी fol. नै v. 1.5. — 4. महावग्गी fol. यू v. 1.2. — 5. पञ्चालवग्गी fol. यू v. 1.1. — 6. खेमवग्गी fol. यू v. 1.6. — 7. सत्तिपट्टानवग्गी fol. यू v. 1.4. — 8. सम्मण्यदानवग्गी fol. यू v. 1.5. — 9. इडिपादवग्गी fol. यू v. 1.6.

X. sectio (दसनिपातो) viginti capitum: A. पठने पणासकं — 1. fol. वी v. 1.5. — 2. fol. रा v. 1.6. — 3. महावग्गी fol. रै r. 1.9. — 4. उपास्विवग्गी fol. री v. 1.2. — 5. fol. ला r. 1.2. = पणासकी दुतियो — 1. fol. लृ v. 1.9. — 2. वनकवग्गी f. लै v. 1.8. — 3. कण्ठक-वग्गी f. व v. 1.10. — 4. शेरवग्गी f. वृ r. 1.1. — 5. उपासकवग्गी fol. शा v. 1.1. = C. समा-

दिट्टिपणासकं — 1. fol. श्रु v. 1.4. — 2. पञ्चो-रोहनीयवग्गी fol. श्रु r. 1.2. — 3. परिसुद्धवग्गी fol. श्रु r. 1.3. — 4. साधुवग्गी fol. श्रु v. 1.8. 5. जरियवग्गी fol. शे r. 1.10. = D. पणासकं — 11. (sic) fol. पा r. 1.2. — 12. साधुवग्गी fol. पा v. 1.5. — 13. जरियवग्गी fol. पि r. 1.7. — 14. fol. पि v. 1.4. — 15. fol. पृ r. 1.9.

XI. sectio (एकादसनिपातो) duorum capitum: 1. निस्सवग्गी fol. पी v. 1.10. — 2. fol. सू r. 1.8.

XV.

Navanipāta
(olim sine numero.)

Codex mancus, ut nunc est, folia 28 palmarum habens, digitos duodevicesos et dimidium longa, literis Barmanicis ऋ-टि sig-nata, eademque scriptura exarata. Paginæ denas lineas habent.

In codice inest fragmentum libri Palici, qui e genere concionum Buddhæ esse, et Navanipāta (नवनिपात) inscribi videtur; hic enim titulus bis exstat, fol. जः r. 1.10. नवनिपातपरिपु-णासगतं (sic) et fol. टि r. 1.4. in exitu libri: इमे नवधम्मा भावितव्वाति नवनिपातं सगतं परिपुणं. Codex initio carens, incipit a verbis: परिकख-रणं इमस्स जाराहपरिणाहस्सि वदामि । एवं खी भिक्खवे cætt., et in eo quinque exstant capitum tituli, qui sunt: 1. वग्गी ततियो fol. सी r. 1.9. — 2. वग्गी चतुत्थो fol. जी r. 1.1. — 3. वग्गी पच्चमो fol. जः r. 1.9. — 4. वग्गी पठमो fol. ट r. 1.1. — 5. वग्गी दुतियो fol. टा v. 1.2.

XVI.

Dhammapada
(olim No. 11. donat. Rask.)

Codex folia 28 palmarum continens, digi-tos duodenas et dimidium longa, literis Singhalensibus ऋ-खै signata, eademque scriptura rudi exarata. Paginæ octonas lineas habent.

In codice inest liber *Dhammapada* (धम्मपद*) inscriptus, qui inter quindecim Khud-danikāyæ partes secundum tenet locum**), et varias admonitiones et adhortationes Bul-dhæ continet, in viginti sex sectiones (वग्ग) distributas, quæ sunt: (numeri uncis inclusi paginas commentarii No. XVII. indicant).

- 1 यमकवग्गो fol. क्रि r. l. 2. (नि v. l. 2.)
- 2 अण्णदवग्गो fol. क्रि v. l. 5. (वी r. l. 5.)
- 3 चित्तवग्गो fol. की r. l. 7. (डू v. l. 8.)
- 4 पुण्यवग्गो fol. कु r. l. 5. (खं r. l. 6.)
- 5 वाल्लवग्गो fol. कू r. l. 3. (जी r. l. 8.)
- 6 पण्डितवग्गो fol. कृ r. l. 1. (जः r. l. 3.)
- 7 अरहन्तवग्गो fol. कृ v. l. 4. (सू r. l. 6.)
- 8 सहस्रवग्गो fol. कृ v. l. 4. (अ v. l. 8.)
- 9 पापवग्गो fol. कु r. l. 8. (अः v. l. 6.)
- 10 दण्डवग्गो fol. कृ r. l. 8. (दू r. l. 10.)
- 11 जरावग्गो fol. के r. l. 3. (ठ r. l. 3.)
- 12 अत्तवग्गो fol. के v. l. 6. (दृ r. l. 2.)
- 13 लीकवग्गो fol. कै v. l. 2. (ठो v. l. 2.)
- 14 बुद्धवग्गो fol. की v. l. 6. (डू v. l. 9.)
- 15 सुखवग्गो fol. की v. l. 3. (डो v. l. 1.)
- 16 पियवग्गो fol. क r. l. 8. (हा v. l. 8.)
- 17 कीधवग्गो fol. कः r. l. 7. (दृ r. l. 10.)
- 18 मल्लवग्गो fol. ख v. l. 3. (णा r. l. 3.)
- 19 धम्मद्वयवग्गो fol. खा v. l. 2. (णु r. l. 8.)
- 20 मग्गवग्गो fol. खि v. l. 4. (णे r. l. 8.)
- 21 पक्किणवग्गो fol. खी v. l. 5. (ता r. l. 8.)
- 22 निरयवग्गो fol. खु v. l. 5. (तु v. l. 8.)
- 23 नामवग्गो fol. खू v. l. 3. (तै r. l. 6.)
- 24 तण्हावग्गो fol. खू r. l. 7. (तु r. l. 8.)
- 25 भिक्खुवग्गो fol. खू v. l. 5. (द r. l. 1.)
- 26 ब्राह्मणवग्गो fol. खै r. l. 5. (धे r. l. 4.)

XVII.

Dhammapadassa atthavaṇṇanā
(olim No. 12. donat. Rask.)

Codex folia 298 palmarum continens, digitos videnos binos et dimidium longa, li-

teris Singhalensibus कथे signata, (unum enim folium duos numeros तू et ते exhibet), eadem-que scriptura exarata. Paginae denas lineas habent.

Codex continet librum *Dhammapadassa atthavaṇṇanā* (धम्मपदस्स अत्तववण्णा) inscriptum, sive commentarium in *Dhammapadam* a Buddhaghosa e libro Singhalensi versum et conscriptum. Incipit enim commentarius, solitis celebrationibus absolutis, ab hisce ver-
sibus:

तं तं कारणानाम् धम्माधम्मेषु क्विवित्ते
सम्यन्नुसङ्गपदे सत्त्वा धम्मपदे सुभं ।
देसेसि कल्पाविगमन्नुस्साहित्तानसो
यं व देवमनुस्सागं पीतिप्पनील्लवडनं ।
परंपरगता तस्स निपुणा अत्तववण्णा
या तन्त्रपणिदीपन्दि दीपभासाय संठिता ।
नसाधयति सेमानं सत्तानं हित्तसंपदे
अप्पेवनाम सधिय्य सच्चत्तोक्कस्स सा हितं ।
इति जामिसमानेन दन्तेन समात्राणि
कुमारक्कस्सपेनाहं वेरेण विर्येतसा
सङ्गमद्वित्तिक्कमिने सक्कन्नभिवायित्ति ।
तं भासनातिवित्त्वारं गतं व चत्रनक्कं
पहाय तपयित्त्वाण (sic) तन्तिभायं मनोरमं ।
गायानं व्यञ्जनपदे वं तत्तय व ननावितं
क्विल्लं तं त्रिभात्रित्त्वा सेसन्तरेवत्तती ।
भासन्तरेण भासिस्सं जावहन्तो त्रिभात्रितं
मनुस्सपीतिप्पनील्लं अत्तधम्मपनिस्सितं ति ॥

Finitur in versibus:

विहरि अधिरत्तेन कारितन्दि कतञ्जुना
पासदि मिरिकुटस्स रज्जो विहरता मया ।
अत्तव्यञ्जनसंपण्णे अत्ताय व हिताय व
त्तोक्कस्स लीकनायस्स सङ्गमद्वित्तिक्कयता ।
तासन्तवक्कयनेतं करेन्तेन मुनिस्सत्तं
दासन्ततिपनाणाय भाणवत्तिह पाल्लिवा ।
वं पत्तं कुसत्तं तेन कुसत्ता मच्चपाणिने
सच्चै रज्जन्तु सेक्कत्ता पत्तं नान धुरं पत्तंति ॥

परमविमुद्दवुदि caetera, quæ ex Papanāśudani (p. 25. a. l. 10.) exhibita sunt, usque ad कता जयं धम्मपदस्स अत्तववण्णा.

Paginae, in quibus finiuntur singulae sec-tiones, supra exhibitæ sunt (No. XVI.).

*) cfr. Upham. Sacred and historical books. vol. III. p. 212.

**) Mahāvanso ed. Tarnour p. LXXV.

E duobus versibus, quos scriba ad cal-
cem libri addidit:

यो कूगानवमती सतिमा मुत्स्यो
सवृष्यताप्रवसविकूनवगपुत्तो
वीरि व औत्तलुमीहिनिवाणनामी
सदी सुखी गुणसहसपुराधिनावी ॥
सी सव्वपिटकत्तयसारवेदी (sic)
सव्वञ्जुभावनतुत्तं अभिपत्तवन्ती
सदम्मन्निखकणं परित्तिमवित्त्वा
त्तिखापवी तिपिटकं सुचिसुद्धमेत्तं ॥

patere videtur, codicem nostrum descriptum
esse jussu et auspiciis Ottarupu-sihimiyāṃṃ
eujusdam, qui totum Piṭakattaya una cum
commentariis describendum curaverit.

Codici præponitur alienum folium e libro
quodam Palico sumptum, litera Singhalensi
na signatum.

XVIII.

Dhammapada et Dampiyāva-sanné
(olim No. 47. donat. Rask.)

Codex in fine manens, ut nunc est, folia
92 palmarum habens, digitos septenos denos
et dimidium longa, literis Singhalensibus
क-त्री signata (duo enim folia binos numeros,
वृ-वे et वृ-वे exhibent), eademque scriptura
exarata. Paginæ octonas lineas habent.

In codice inest liber *Dhammapada*
(No. XVI.) cum commentario Singhalensi,
Dam-piyāva-sanné, quem Dhammasenaya-
tissaro quidam conscripsit. Singulæ sec-
tiones finiuntur: 1. fol. कु r. l. 7. — 2. fol. कू r.
l. 4. — 3. fol. के v. l. ult. — 4. fol. कं v. l. 1. —
5. fol. की r. l. 6. — 6. fol. कृ r. l. 2. — 7. fol.
खू v. l. 7. — 8. fol. खी r. l. 2. — 9. fol. खः v.
l. 1. — 10. fol. नी r. l. 7. — 11. fol. नू r. l. 8.
— 12. fol. ने v. l. 2. — 13. fol. नी r. l. 6. —
14. fol. वि r. l. 9. — 15. fol. वृ r. l. 5. — 16.
fol. वृ v. l. 2. — 17. fol. वी r. l. 4. — 18. fol.
उि r. l. 2. — 19. fol. ऊ r. l. 6. — 20. fol. ऊ v.
l. 8. — 21. fol. उी r. l. 8. — 22. fol. उः v. l. 2.

— 23. fol. छि v. l. 1. — 24. fol. छू r. l. 2. —
25. fol. ची r. l. 8. Codex finitur in media
interpretatione verborum Palicorum sectionis
vicesimæ sextæ:

द्विवा तपति आदित्री रत्तिं जग्गति वन्दिमा
संनदी खत्तिवी तपते षायि तपति ब्राह्मणी
अय सव्वनहीरत्तिं वुद्धी तपति तेवसा ॥

(cfr. No. XVI. fol. खू r. l. 1. et No. XVII.
fol. त r. l. 9.)

XIX.

Suttanipāṭa et Paramatthajotikā
(olim No. 8. et 9. donat. Rask.)

Codex folia 185 palmarum habens, duo-
detricenos digitos longa, literis Singhalensi-
bus क-ट्ट signata, eademque scriptura exarata.
Paginæ novenas lineas habent.

Folia viginti sex priora continent librum
Sutta-nipāṭa (सुत्तनिपात) inscriptum, qui in
quindecim *Khuddanikāyā* partibus quinto
loco ponitur*), et brevissimis concionibus
atque quæstionibus variis constat. Liber in
quinque sectiones (वग्ग) divisus est, quarum
priora quatuor conciones (सुत्त) continent,
ultima vero quæstiones (पुच्छा), quæ omnes
titulis inscribuntur, a quibus commentarius
interdum differt, alios exhibens titulos. Sin-
gulæ conciones et quæstiones sunt: (numeri
et tituli uncis inclusi ad commentarium per-
tinent):

I. उग्गवग्गी

1. उग्गसुत्त **) fol. का r. l. 4. (fol. खः r. l. 5.)
2. धनिवसुत्तं fol. का v. l. 3. (f. नी v. l. 3.)
3. खग्गविसाणसुत्तं fol. कि r. l. 6. (f. घू r. l. 9.)
4. कसिभारदासुत्तं fol. कि v. l. 7. (f. वे r. l. 7.)
5. वुद्धसुत्तं fol. की r. l. 2. (f. घी v. l. 9.)
6. पराभवसुत्तं fol. की r. l. 9. (f. वे v. l. 1.)

*) Turnour. Mahāvansó. p. LXXV.

**) *Uragasuttam* edidit Dr. Fr. Spiegel in libro, qui
Anecdota Pal ca inscribitur.

7. वसन्तसुत्तं fol. की v. 1. 9. (अग्निवभारदाससुत्तं fol. छि v. 1. 4.)
8. गेत्तसुत्तं fol. कु r. 1. 2. (f. डू r. 1. 1.)
9. हेमवतसुत्तं fol. कु r. 1. 9. (कायत्रिच्छन्दनिकसुत्तं f. डू r. 1. 2.)
10. जात्रकसुत्तं fol. कु v. 1. 7. (f. त्रि v. 1. 9.)
11. पवित्रयसुत्तं fol. कूर. 1. 3. (cum sequenti conjunctum).
12. गुणिसुत्तं fol. कूर. 1. 8. (f. वृ v. 1. 8.)

II. ब्रह्मवग्गी

1. रत्तनसुत्तं fol. कू v. 1. 6. (f. छि r. 1. 4.)
2. आनगन्धसुत्तं fol. कू r. 1. 2. (f. छूर. 1. 9.)
3. हिरिसुत्तं f. कूर. 1. 3. } maximam partem de-
4. महामंगलसुत्तं fol. } sunt propter lacunam
कूर. 1. 3. } magnam fol. छू)
5. सूचिलीमसुत्तं fol. कू v. 1. 3. (f. वृ v. 1. 10.)
6. धम्मत्रयिसुत्तं fol. कू v. 1. 5. (कपिलसुत्तं fol. वृ r. 1. 9.)
7. ब्राह्मणधम्मिकसुत्तं fol. कूर. 1. 9. (f. जे v. 1. 4.)
8. नावासुत्तं f. कू v. 1. 2 (धम्मसुत्तं f. जौ r. 1. 1.)
9. किंमोत्तसुत्तं fol. कू v. 1. 5. (f. जौ r. 1. 6.)
10. उट्टानसुत्तं fol. कू v. 1. 6. (f. जे r. 1. 5.)
11. राहुत्तसुत्तं fol. कू v. 1. 9. (f. जे r. 1. 8.)
12. वंगीससुत्तं fol. कूर. 1. 7. (नित्रोधकप्यसुत्तं fol. ज्ञा r. 1. 7.)
13. सम्मापरिच्छादानियसुत्तं f. कू v. 1. 2. (f. सु v. 1. 6.)
14. धम्मिकसुत्तं fol. कूर. 1. 3. (f. वृ r. 1. 7.)

III. महावग्गी

1. पञ्चज्ञासुत्तं fol. कूर. 1. 9. (f. वृ v. 1. 1.)
2. पधानसुत्तं ibd. v. 1. 7. (f. वृ v. 1. ult.)
3. सुभासितसुत्तं fol. के r. 1. 1. (f. जै r. 1. 8.)
4. सुन्दरिकभारदाससुत्तं fol. के v. 1. 7. (पूरत्ताससुत्तं fol. जे v. 1. 6.)
5. नावसुत्तं fol. के r. 1. 8. (f. जे r. 1. 7.)
6. सभियसुत्तं fol. की v. 1. 5. (f. जु v. 1. 4.)
7. सेत्तसुत्तं fol. के r. 1. 7. (f. जू r. 1. 1.)
8. सत्तसुत्तं fol. के v. 1. 3. (ibd. v. 1. 8.)
9. वासिट्ठसुत्तं fol. कः v. 1. 4. (f. जी r. 1. 3.)
10. कीकान्धियसुत्तं fol. ख v. 1. 4. (f. जी v. 1. 9.)
11. ताल्लकसुत्तं fol. ख r. 1. 9. (f. टा v. 1. 8.)
12. द्वयतानुपम्सनासुत्तं fol. खि v. 1. 6. (fol. टो v. 1. 6.)

IV. अट्ठकवग्गी

1. कागसुत्तं fol. खि v. 1. 9. (f. टू v. 1. 1.)
2. मुहट्टसुत्तं fol. खी r. 1. 2. (f. टू v. 1. 1.)
3. दुट्टकसुत्तं fol. खी r. 1. 4. (f. टू v. 1. 1.)
4. सुट्टकसुत्तं fol. खी r. 1. 7. (f. टू v. 1. 2.)
5. परमट्टकसुत्तं fol. खी r. 1. 9. (f. टू r. 1. 1.)
6. जरासुत्तं fol. खी v. 1. 3. (f. टू v. 1. 5.)
7. तिसम्मनेत्थेवसुत्तं fol. खी v. 1. 5. (f. टू r. 1. 7.)
8. पमूसुत्तं fol. खी v. 1. 9. (f. टो r. 1. 8.)
9. नागन्धियसुत्तं fol. खू r. 1. 5. (f. टो v. 1. 5.)
10. पुरभिसुत्तं fol. खू r. 1. 8. (f. टो r. 1. 8.)
11. कल्लहविवादसुत्तं fol. खू v. 1. 4. (f. टो r. 1. 6.)
12. ब्रह्मवियवृहसुत्तं fol. खूर. 1. 1. (गूरह्वयवृहसुत्तं fol. टं r. 1. 2.)
13. महावियवृहसुत्तं fol. खूर. 1. 7. (f. टं r. 1. 2.)
14. तुवट्टकसुत्तं fol. खू v. 1. 4. (f. टं r. 1. 1.)
15. जत्तण्डसुत्तं fol. खू v. 1. 9. (f. टं v. 1. 1.)
16. सारिपुत्तसुत्तं fol. खूर. 1. 7. (f. ज्ञा r. 1. 6.)

V. परायणवग्गी

1. वत्थुणावा fol. खू r. 1. 4. (f. जौ v. 1. 7.)
2. जल्लेननाणवपुच्छा fol. खूर. 1. 6. (f. टूर. 1. 7.)
3. तिसम्मनेत्थेवनानवपुच्छा f. खूर. 1. 7. (f. टूर. 1. 2.)
4. पुणकनाणवपुच्छा fol. खू v. 1. 1. (f. टूर. 1. 7.)
5. नेत्तगुणाणवपुच्छा fol. खू v. 1. 5. (f. टूर. 1. 5.)
6. धोतकनाणवपुच्छा fol. खू v. 1. 8. (f. टूर. 1. 9.)
7. उपसोत्रनाणवपुच्छा fol. खूर. 1. 2. (f. टूर. 1. 8.)
8. नन्दनाणवपुच्छा fol. खूर. 1. 5. (f. टूर. 1. 2.)
9. हेमकनाणवपुच्छा fol. खूर. 1. 6. (f. टूर. 1. 4.)
10. तीरेत्थेवनानवपुच्छा fol. खूर. 1. 8. (f. टूर. 1. 6.)
11. कप्यनाणवपुच्छा fol. खूर. 1. 9. (f. टूर. 1. 8.)
12. जतुकणिनानवपुच्छा fol. खूर. 1. 2. (f. टूर. 1. 2.)
13. भद्रायुधनानवपुच्छा fol. खू v. 1. 3. (f. टूर. 1. 6.)
14. उदयमानवपुच्छा fol. खू v. 1. 5. (f. टूर. 1. 2.)
15. पीयात्तनाणवपुच्छा fol. खू v. 1. 7. (f. टूर. 1. 6.)
16. नीधरात्तनाणवपुच्छा fol. खू v. 1. 8. (f. टूर. 1. 9.)
17. पिंनियनाणवपुच्छा f. खूर. 1. 1. (f. टूर. 1. 4.)

Folia 157 (खे-टू) posteriora commentarium libri Suttanipāṭae continent, quem *Paramatthā-jotikā* (परमत्तजोत्तिका) inscribi, et a Buddhagosa conscriptum esse, quum e titulis subscriptis patet, tum e versibus ad calcem libri additis, qui sunt:

इमं मुत्तनिपातम् करिन्ति नत्वचणनं
 मदग्गट्टित्कमिन् सम्यनं कुमन्ने मया ।
 तस्मान्नुभायती विप्यं धम्मे जरियप्पवेदिते
 बुद्धिं विरुल्लिह्विपुं पापुणातु जयं ज्ञीति ।
 परियत्तिपनाणती चतुत्रत्तान्नीसभाणत्रात् । परमविमुद्धु-
 द्विवीरियपतिमण्डितेन caett. quæ p. 25. a. l. 10.
 exhibita sunt usque ad verba कता जयं परम-
 त्वज्ञीतिका नाम मुत्तनिपातत्वकवा ।

तात्र तिद्धुत्तु लीकम्मिं लीकनित्त्वर्णिसनं (sic)
 दस्सिन्ती कुल्लपुत्तानं नयं सीत्तविच्चुद्धिवा ।
 वाच बुद्धीति नामग्गि मुद्धचित्तस्स तादित्ती
 लीकम्मिह्व लीकत्तेट्टस्स पवत्तति गहिसिनीति ॥

Tres lacunæ in commentario sunt, fol.
 जे v., fol. हू v., et tertia permagna inter
 folia त्रि et त्री signata. Commentarius finitur
 in verbis: मुत्तनिपातत्वकवा निट्टिता ॥ बुद्धी भवा
 गहं । सिद्धिस्तु ॥

XX.

Mahāmangala-sutta
 (olim No. 29. donat. Rask.)

Codex folia 101 palmarum habens, di-
 gitos ternos denos et dimidium longa, literis
 Singhalensibus क-हू signata, eademque scrip-
 tura exarata. Paginae plerumque senas lineas
 habent.

Codex continet concionem *Mahāmā-
 gala-sutta* (महानंगलसुत्त) inscriptam, quæ
 quarta est secundæ sectionis libri Suttani-
 pāṭe (Nr. XIX.), et una cum analysi ver-
 borum tria folia क-क्रे explet.

Cætera folia (क्री-हू) commentarium ver-
 bosum, Singhalensi lingua conscriptum, con-
 tinent, qui *Mahāmangala-sūtra-artha-var-
 yanaya* inscribitur.

XXI.

Uposatha-sutta
 (olim No. 42. donat. Rask.)

Codex in fine manens, ut nunc est, folia
 105 palmarum continens, senos denos digitos

longa, literis Singhalensibus क-हू signata,
 eademque scriptura exarata. Paginae sep-
 tenas aut octonas lineas habent.

Codex tribus partibus constat, quarum
 prima concionem quandam *Uposatha-sutta*
 (उपोसथसुत्त) inscriptam continet, quæ a verbis
 एवम्मे सुतं । एकं समयं भगवा सच्चत्तियं विहरति पु-
 च्चारमि निगारमातुपासदि incipit, et una cum ana-
 lysi verborum sedecim foliis (क-कः) absol-
 vitur. Ultima verba sunt: इदमत्रोत्र भगवा
 जत्तनना विमाखा भगवती भासित अभिनन्दि et Sin-
 ghalensia: *Uposatha-sūtra-paṭa-ānumayi*.

Altera pars continet Singhalensem ejus-
 dem concionis commentarium, qui *Posatha-
 sūtra-artha-vyakhyānaya* inscribitur, et
 foliis 47 (ख-वं) absolvitur.

In tertia denique parte inest liber Sin-
 ghalensis, cujus titulus non exstat, quum ad
 finem non sit perductus, qui vero de variis
 Buddhæ qualitatibus agit et reliqua 42 folia
 (घ-हू) explet.

XXII.

Satta-sūryodgama-sūtra
 (olim No. 43. donat. Rask.)

Codex folia 68 palmarum continens,
 digitos septenos denos et dimidium longa,
 literis Singhalensibus क-जे signata, eadem-
 que scriptura exarata. Paginae octonas li-
 neas habent.

Codex continet concionem quandam *Sat-
 ta-sūryodgama-sūtra* (सत्तसूर्योद्गमसूत्र) in-
 scriptam, quæ a verbis एवम्मे सुतं । एकं समयं
 भगवा वेसत्तियं विहरति अन्वपाक्किक्वने incipit, et
 in verbis चक्खुणा सत्त्वा परिनिच्चुती इति finitur.
 Concio una cum analysi verborum octo foliis
 (क-कू) absolvitur.

Reliqua sexaginta folia (कू-जे) continent
 Singhalensem ejusdem concionis commen-
 tarium, qui *Satta-sūryodgama-sūtra-ar-
 tha-vyakhyānaya* inscribitur.

XIII.

Tirokuḍḍá-sutta et Navárahádi-Bu-
du-guṇa-sannaya

(olim No. 45. donat. Rask.)

Codex folia 72 palmarum continens, duodevicesimos digitos longa, literis Singhalensibus क-ङ्ग signata, (duo enim folia eundem numerum ॐ exhibent), eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

In codice duo libelli insunt, quorum prior continet brevem quandam concionem, *Tirokuḍḍi-sutta* (तिरोकुडुमुत्त) inscriptam, quae una cum verborum et analysi et Singhalensi interpretatione tribus foliis (क-क्कि) absolvitur. Incipit a versu:

तिरोकुडुमुत्तु तिद्वन्ति सन्धिभिन्नाटकेसु व
द्वाशवाहसु तिद्वन्ति जगन्त्रान सक्कं वरंति

Concio finitur (fol. क्कि r. 1. 7.) in verbis

तिरोकुडुमुत्तपदाव निगी ॥ Folia क्कि paginam versam preces sollemnes occupant.

Alter liber Singhalensis est, *Navárahádi-Budu-guṇa-sannaya* inscriptus, qui novem Buddhæ virtutes foliis 69 (क्की-ङ्ग) describit.

XIV.

Dhammaéakka-ppavattana-sutta cætt.

(olim No. 17. collect. Rask. *)

Codex tres libellos continet, quorum folia palmea quinos denos digitos longa et scriptura Singhalensi exarata sunt.

Primus libellus decem folia, literis Singhalensibus क-क्क signata, continet, quorum paginae octonas lineas habent. In eo inest concio, *Dhammaéakka-ppavattana-sutta* (धम्मअक्कूपवत्तनसुत्त) dicta, quam in urbe Báranási Buddha habuit. Singulae sententiæ solito more analysi verborum instructæ sunt.

*) Nuper de fratre Raskii emptus; cfr. Rasks samlede Afhandling, vol. III. p. 15. n.

Alter libellus constat undecim foliis, literis Singhalensibus क-क्के signatis, quorum paginae plerumque novenas lineas habent. Continet Singhalensem ejusdem concionis commentarium, qui *Dham-sak-paratum-sitra-pudāttha* inscribitur.

Tertius libellus argumenti religiosi, lingua Singhalensi compositus, *Atapiri kara-kathā-vastava* inscribitur, et continet octodecim folia, literis क-क्का signata, quorum paginae senas lineas habent.

Inter libellos alterum et tertium duo folia inveniuntur, literis minutis exarata, e libro aliquo Singhalensi sumpta.

XV.

Paramatthadīpanī

(olim No. 20. donat. Rask.)

Codex folia 219 palmarum continens, vicesimos ternos digitos longa, literis Singhalensibus क-क्के signata, eademque scriptura exarata. Paginae novenas lineas habent.

In codice inest commentarius, *Paramattha-dīpanī* (परमत्वदीपनी), in librum *Theragāthā* (तेरगाथा) inscriptum, qui in quindecim Khuddanikāyæ libris octavum locum tenet. Scriptor commentarii nomen suum non prodit, et versus, a quibus incipit, celebratione trinitatis Buddhicæ absoluta, dicunt tantummodo, eum commentarios quum in Theragātham tum in Therīgātham conscripturum esse: hi versus sunt:

महाकलणिके नावं जिव्वमानशरान्
वन्दे निपुणनम्मोरं विचित्रनयद्वयं ।
विज्जाअरण्यंयन्ना वेन नीयन्ति लीकती
वन्दे तनुत्तं धम्मं सम्मासंबुद्धपूजितं ।
सीन्नादिनुणसंपन्नी ढित्ती मग्गफल्हेसु यी
वन्दे अरियसंबे तं पुब्बअवत्तननुत्तं ।
वन्दनादानितं पुब्बअनिते वं रतगत्तये
हत्तन्तरायी मच्चत्तय भूत्वा भत्तस्य त्तराया ।
या ता सुभूत्तिआदीहि क्तक्किन्नेहि तादिहि

वेरोहि भाषिता गवा वेरोहि च निगमिवा ।
 उदानादिवेधिता (sic) गम्भीरा निपुणा मुभा
 सुञ्जतापटिमंयुना जरिवधम्मण्यकायिता ।
 वेरनावाति नगिन वेरीनवाति तादित्ती
 वा खुञ्जकनिक्कावमिं मंगविंनु महिसयी ।
 तामं गम्भीरखनिहि जीगहित्त्वभावती
 किंवापि लूकरा कातुनत्वमंघणना गवा ।
 सहुसं वणनं यस्मा धारते सत्तुसासनं
 पुञ्जात्ररिवसीहानं तिदूतेव विनिच्छयं ।
 तस्मा तं जवत्त्वमिवत्रा जीगहित्वान पञ्चपि
 निक्रये उपनिस्वावपीराणत्वकवानयं ।
 सुचिमुद्दं जमंकिणं निपुणत्वविनिच्छयं
 महात्रिहाव्यासीनं समये जचिन्तीचयं ।
 वामनत्वी दुत्रिञ्जियी अनुपुञ्चिकवं विना
 तामं तं तं विभायिन्ती दीपवन्ती विनिच्छयं ।
 यवावत्त्वं करिस्मानि अत्यमंत्रणनं मुभं
 सकुञ्ज वेरनावानं वेरीनावानमेव च ।
 इति जाकंखनानस्म मरुम्मस्य चिरोदूतिं
 तदत्वं विभासन्तस्म निमानयव सधयी ॥

Deinde scriptor perguit ad Theragātham explicandam hisce verbis: कण्णन्तवेरगावा वेरी-
 गावा च क्वेत्वा पवत्ताते कानं चावमत्तयो; commen-
 tarinus finitur in verbis: एवं सकी देवराता वेरस्स
 द्वसनं वीमेत्वा वेरनाभिघोदित्वा मक्कट्टानं गतो । जविक-
 द्वियमं वेरी निच्छातक्कीहि अभिभूखनाननिकव्यानं पुवुञ्ज-
 नानं मिचायारं दिस्वा तप्पटिपक्खभूतं सायनकूनननुस्स-
 रित्वा अत्तनी च सञ्जसी ततो विनिगण्डितानावसतं
 जानञ्जित्वा तदत्त्वप्यतोपेका ॥

वल्लूनि लोकात्रिप्राणि जमिं पुवुविगण्डले
 गयिन्तिमञ्जे मंक्कथं मुभं रानुपमेहितं ॥
 इदं हि पीतयं त्विनिग (sic) पुञ्जे
 दिस्वान भन्नेव्यन्नरं मुञ्जीधिं
 तस्सगधम्मवति (sic) पयन्तं
 मञ्जामहं गीक्खपुरं मुग्गं ॥

XVI.

Jātakassa Atthavaṇṇanā
 (olim No. 10, donat. Rask.)

Codex folia 806 palmarum habet, vice-
 nos ternos digitos longa, literis Singhalen-
 sibus क- स्तु signata, numerus quo negligentia

scribae omissus est, et duo folia eundem २ दृ
 exhibent), eademque scriptura exarata. Pa-
 ginae undenas lineas habent. Ad caecem co-
 dicis exstant tria folia, numeris non signata,
 quae indicem libri continent.

In codice inest liber *Jātakatthavaṇ-
 ṇanā* (जातकत्ववणना) inscriptus, sive com-
 mentarius libri *Jātakæ*, quo enarrantur va-
 riae vitæ, quas vixit Buddha, antequam
 summum sanctitudinis locum adeptus est.
 Scriptor commentarii nomen suum non prodit:
 sed, se a viris religiosiis Buddhāmitta et Bud-
 dhadeva rogatum, libri Jātakæ enarrandi la-
 borem suscepisse, dicit in versibus, a qui-
 bus incipit, celebratione trinitatis Buddhicæ
 absoluta:

तं तं कारणानाम्भेदमितानि बुतीनता
 जयणकादीने पुरा ज्ञातकानि महिसिना ।
 वानि येसु चिरं सत्वा लोकाणित्ववर्णात्विक्की
 जनन्ते त्रीधिसंभारे परियात्रिति नायक्की ।
 तानि सव्वानि एकञ्जं आरीपिन्तीहि संगहं
 ज्ञातकं नाम संगीतं धम्मसंगहककेहि वं ।
 बुद्धवंसस्म एतस्स उच्छन्तेन चिरोदूतिं
 याचिती अभिनन्तवान वेरेण अत्वहस्सिना
 जसंसदुचिहरिनं सदा सोद्धिविहादिणा
 तत्त्विव बुद्धमिन्तिनं सन्तत्रिन्तिनं विञ्जुना ।
 महिसासकवंसमिहि संभूतिनं नयञ्जुना
 बुद्धदेविनं च तथा भिक्खुना सुद्धुद्धिना ।
 महापुरिसचरियानं अनुभावं जचिन्तिवं
 तस्स विञ्जितयन्तस्स ज्ञातकस्सत्ववणनं ।
 महाविहाव्यासीनं वाचनानग्गनिस्सितं
 भासिस्सं भासती तस्मं सधु गण्हन्ति सधयी ॥

Sequitur introductio, निदानकवा dicta,
 quæ, folia कानि explens, incipit a verbis:
 सा पनायं ज्ञातकस्सत्ववणना । दूरेनिदानं अविदूरेनिदानं
 सन्तिकेनिदानंति । उगानि तीनि निदानानि दस्सेत्वा
 वणियगाना ये नं सुनन्ति तेहि सनुदागनती पट्टाय
 विञ्जातत्वा । यस्मा सुद्धु विञ्जाता नाम हीति तस्मा
 नं तीनि निदानानि दस्सेत्वा वणविस्सान । तत्त्व आदितो
 ताव तेषं निदानानं परेच्छेदी वेदित्तव्वी । दीपकत्पाद-
 मूलसिं हि कत्ताभिनीहारस्स महावत्तस्स वाव वेस्सन्तर-
 भावा चचित्वा तुसितपुरि निच्चन्ति ताव पवत्ती कयान-

ग्री दूरेनिदानं नाम । तुस्मितभवनती पन चचित्वा वाच
ब्रीधिनण्डे सव्वञ्जुतपत्ति ताव पवत्ती कवानग्गी ज-
चिदूरेनिदानं नाम । सन्तिकेनिदानं पन तेमु ठनिसु चिद-
रती तस्मिं तस्मिं वेव ठानं लब्धतीति ॥. Trium
capitum, quibus Nidánakathá constat, pri-
mum *Dīvenidānam* fol. खा v. l. 6. finitur,
secundum *Avidīvenidānam* fol. खी v. l. 11.
tertium *Santikēnidānam* fol. खे v. l. ult.

Quamquam liber 550 vitas Buddhæ pri-
ores narrare dicitur, quod titulus quoque
Singhalensis *Pausiyas-pavas-Jātaka* indi-
cat, tamen in nostro codice 539 tantum ex-
stant. In indice, a viro cl. Upham edito, tri-
bus plures inveniuntur, contra tredecim
omissæ sunt, ut 529 tantum vitarum nomina
exhibeantur*). Liber in unam et viginti sec-
tiones (निपात) dividitur, quarum tredecim
priores continua serie numerorum 1-13 sig-
nantur; septem vero, quæ sequuntur, numeros
denarios tantum (20-80) exhibent, et ultima
titulo caret. Septem priores sectiones denuo
in capita (वग्ग) dividuntur, quorum numerus
variat et decrescit; prima enim quindecim,
secta et septima bina capita continet. Po-
steriores sectiones (8-21) singulis capitibus
absolvuntur. Singula denique capita denas
plerumque vitas (जातक) narrant. Posteriores
libri vitæ uberius describuntur, imprimis duæ
ultimæ, quæ plures sectiones minores (खण्ड,
पव्व) continent. Ratio et ordo totius libri
hic est: (seriem sectionum numeris Romanis
I-XXI, capitum vero numeris Arabicis 1-56
signavi).

*) Sacred and historical books of Ceylon III. p. 267.
sqq. Vitarum et additarum et omissarum nomina sunt,
illarum: 1) Siricalēcanny 20. 1. — 2) Krisna
45. 1. — 3) Poorna 45. 2. — Omissa sunt: 1) त्रि-
त्तत्रिन्द 9. 2. — 2) काक 15. 6. — 3) सीहकीत्युक
19. 8. — 4) कुम्भील 23. 4. — 5) कीकिल 34. 1. —
6) गीध 34. 3. — 7) कण्डरी 35. 1. — 8) मणिकु-
ण्डल 36. 1. — 9) जट्टान 43. 9. — 10) भूरिपञ्च
45. 13. — 11) कोसिय 45. 7. — 12) मण्डपञ्च 47. 8.
— 13) उग्गदन्ती 52. 2.

निदानकथा fol. क-नि v.

I. एकनिपात

1—15.

1. अपणकवग्गी (1—10.)

- | | |
|----------------------------------|----------------------------------|
| 1. अपणकजातकं f. गृ r. l. 5. | 6. द्विवधन्° f. ने v. l. 11. |
| 2. वणुपव° f. गृ v. l. 3. | 7. कट्टुहारि f. गः v. l. 5. |
| 3. सेरिवाणित्त° f. गृ v. l. 2. | 8. गानणी f. व r. l. 2. |
| 4. घुन्नुमेट्टि f. ने v. l. 2. | 9. मखदिव f. व v. l. 8. |
| 5. तण्डुल्लगाल्लि f. नी v. l. 1. | 10. मुन्वत्रिहारि f. वा v. l. 2. |

2. सीलवग्गी (11—20).

- | | |
|----------------------------|-----------------------------|
| 1. लक्खण f. वि v. l. 1. | 6. तिपन्नुत्वनिग f. वृ r. |
| 2. निग्गीधनिग fol. वृ r. | l. 11. |
| l. 1. | 7. गान्नुत f. वृ v. l. 6. |
| 3. कण्डिन f. वृ v. l. 6. | 8. गतकभत्त f. वृ v. l. 3. |
| 4. वातनिग f. वृ v. l. 7. | 9. जावाचित्तभत्त ibd. l. 9. |
| 5. खदिरादिव f. वृ r. l. 2. | 10. गन्तपान° f. वे v. l. 5. |

3. कुल्लवग्गी (21—30).

- | | |
|------------------------------|---------------------------|
| 1. कुल्लमिग f. वे r. l. 6. | 7. जमिण्ह° f. वः v. l. 6. |
| 2. कुक्कुर f. वी r. l. 5. | 8. नग्गदिविसाल° fol. उ |
| 3. भीत्तगानीय f. वी r. l. 1. | r. l. 10. |
| 4. जट्टञ्ज f. वी r. l. 8. | 9. कण्ह° f. ज r. l. 6. |
| 5. तित्वा° f. वं r. l. 8. | 10. मुणिक° fol. ज v. |
| 6. महिल्लामुख f. वः r. l. 6. | l. 4. |

4. कुल्लावकवग्गी (31—40).

- | | |
|------------------------------|----------------------------|
| 1. कुल्लावक f. डी v. l. 8. | 6. सकुण° f. डू v. l. 6. |
| 2. नड° f. डु r. l. 8. | 7. तित्तिर° f. डू v. l. 6. |
| 3. संगीदमान° f. डू v. l. 10. | 8. वक° f. डू v. l. 10. |
| 4. मच्छ° f. डू r. l. 8. | 9. नन्द° f. डू v. l. 2. |
| 5. वट्टक° f. डू r. l. 6. | 10. खदिरंग f. डी r. l. 1. |

5. जनुक्कामवग्गी (41—50).

- | | |
|----------------------------|------------------------------|
| 1. लोसक f. डं r. l. 8. | 6. जारामदूसक° f. घा r. l. 5. |
| 2. कपीत° f. डः r. l. 5. | 7. वालणी° f. घा v. l. 2. |
| 3. वेन्नुक° f. डः v. l. 4. | 8. वेदध f. चि v. l. 6. |
| 4. मकस° f. च r. l. 5. | 9. नक्खत्त f. चो r. l. 9. |
| 5. रोहिणी° f. च v. l. 2. | 10. दुग्गेध° f. चुर. l. 2. |

6. जासिंसवग्गी (51—60).

- | | |
|------------------------------|-------------------------------|
| 1. महासील्लिव° fol. चू v. | 6. कञ्जुनक्खन्ध° fol. चू |
| l. 5. | v. l. 4. |
| 2. वृल्लन्नक° f. चू v. l. 8. | 7. चानरिन्द° f. चू r. l. 8. |
| 3. पुणपात्ते° f. चू r. l. 7. | 8. तयोधन्म° ibd. v. l. 11. |
| 4. दल्ल° f. चू v. l. 10. | 9. भित्तिवाद्° f. चे r. l. 6. |
| 5. पञ्जायुध° f. चू v. l. 10. | 10. संखधमन° f. चे r. l. 9. |

7. इतिवर्गो (61—70).

1. जसातमन्त° f. वी v. l. 3.
2. जण्डभूत f. वी r. l. 2.
3. तक्° f. वी v. l. 11.
4. दुग्दान° f. वं r. l. 11.
5. जनाभिरति° f. वं v. l. 9.
6. मुदुल्लवखन° f. वं v. l. 11.
7. उच्छंन° f. छ r. l. 11.
8. साकित° f. छ v. l. 8.
9. त्रिस्वन्त° f. छ r. l. 5.
10. कुद्दान° f. छि r. l. 6.

8. वरणवर्गो (71—80).

1. वरण° f. छी r. l. 6.
2. सोल्लवनाग° f. छु r. l. 4.
3. सयुंकिर° f. छु r. l. 9.
4. ल्वखधम्म° f. छु v. l. 10.
5. मच्छ° f. छु v. l. 6.
6. जसंकिव° f. छु r. l. 7.
7. महामुंपिन° f. छे r. l. 7.
8. इस्सीस f. छे v. l. 1.
9. खस्सर f. छे v. l. 7.
10. भीनसेन f. छे v. l. 4.

9. जपाविम्हवर्गो (81—90).

1. सुरापान° f. छं r. l. 9.
2. चित्तविन्द° f. छं v. l. 1.
3. कालकणि° f. छं r. l. 1.
4. जत्वमदार f. छं r. l. 9.
5. किंपक् f. छं v. l. 5.
6. सोल्लविमंसण° f. जं r. l. 7.
7. मंगल° f. जं r. l. 1.
8. सारम्म° f. जं r. l. 4.
9. कुहक° f. जं v. l. 2.
10. जकतञ्जु f. जं v. l. 11.

10. जल्लित्तवर्गो (91—100).

1. लित्त° f. जि r. l. 9.
2. महासार° f. जी v. l. 10.
3. त्रिस्सामभोशन° f. जुर r. l. 7.
4. लीनहंस° f. जु v. l. 7.
5. महामुदस्सन° f. जुर r. l. 4.
6. तेलपत्त° f. जुर r. l. 5.
7. नानसिद्धि° f. जु v. l. 8.
8. कुटवाणि° f. जुर r. l. 9.
9. परीसहस्स ibid. v. l. 9.
10. जसातरूप° f. जे v. l. 7.

11. परीसहस्सवर्गो (101—109).

1. परीसत° f. जे v. l. 10.
2. पणिक° f. जे r. l. 9.
3. वेरि° f. जे v. l. 3.
4. नित्तविन्द f. जे v. l. 9.
5. दुट्ठस्सकटु° f. जी r. l. 7.
6. उदञ्जुनि f. जी v. l. 7.
7. सालिक f. जी v. l. 1.
8. वाहिव° f. जे r. l. 1.
9. कुण्डपूव° f. जे v. l. 5.

12. हंसवर्गो (110—117).

1. सिगाल° f. जं r. l. 8.
2. निनायित्ति f. जं v. l. 7.
3. अनुमासि f. जं r. l. 8.
4. दुट्ठय f. जं v. l. 4.
5. तित्तिर f. जं r. l. 1.
6. वट्टक° f. सि r. l. 1.
7. जकान्नराव° fol. सि r. l. 7.
8. वन्धननीवख fol. जी v. l. 2.

13. कुमनाल्लिवर्गो (118—127).

1. कुमनाल्लि° f. जुर r. l. 11.
2. दुम्मिध° f. जुर r. l. 7.
3. नंगनीय° f. जुर r. l. 4.
4. जम्ब° f. जुर v. l. 6.
5. कटाह° f. जुर v. l. 9.
6. जमिल्लवखण f. जुर v. l. 9.
7. कल्लण्डुक f. जुर r. l. 8.
8. विल्लार ibid. v. l. 8.
9. जग्निक f. जे r. l. 3.
10. कसिय f. जे v. l. 9.

14. जसम्पदानवर्गो (128—137).

1. जसंपदान° f. जे v. l. 11.
2. पञ्जगल्° f. जी v. l. 1.
3. घतामन° f. जी r. l. 2.
4. ज्ञानसोधन° f. जी r. l. 8.
5. चन्दाभ° f. जी v. l. 2.
6. मुत्रणहंस° f. जं r. l. 6.
7. वञ्जु° f. जं r. l. 6.
8. नीध° f. जं v. l. 9.
9. उभतीगट्ट° f. जं r. l. 10.
10. काक f. जं r. l. 4.

15. ककण्टकवर्गो (138—147).

1. नीध f. जं v. l. 6.
2. सिंगाल f. जं r. l. 4.
3. विरोचन f. जं v. l. 11.
4. नंगुट्ट° f. जी r. l. 11.
5. रथ f. जी v. l. 10.
6. काक° f. जु v. l. 3.
7. पुष्परन्त f. जुर r. l. 4.
8. सिंगाल f. जुर r. l. 5.
9. टकपण f. जुर v. l. 1.
10. संतीव f. जुर v. l. 2.

II. दुकनिपात

16—25.

16. ल्हववर्गो 1. (148—157).

1. रत्तोवाद् f. जुर v. l. 2.
2. सिंगाल f. जे v. l. 1.
3. मूकरं f. जे r. l. 6.
4. उरग f. जे v. l. 10.
5. नग्ग° f. जी v. l. 2.
6. जन्वोनायित्त f. जं r. l. 1.
7. गुण° f. जं v. l. 3.
8. मुहनु° f. ट r. l. 6.
9. नीर° f. टा v. l. 1.
10. त्रिनिल f. टि r. l. 2.

17. सत्ववर्गो 2. (158—166).

1. इन्दसमानगीत्त° fol. टि v. l. 2.
2. सत्वव f. टो r. l. 1.
3. सुसोम f. टु r. l. 3.
4. गिड्ड° f. टु v. l. 3.
5. नकुल f. टु r. l. 1.
6. उपासाल्ह f. टु v. l. 3.
7. समिद्धि f. टु r. l. 4.
8. सकुणविव° f. टु v. l. 3.
9. जरक f. टु r. l. 6.

18. कल्लाणधम्मवर्गो 3. (167—176).

1. कल्लाणधम्म f. टु r. l. 10.
2. ल्हर f. टु r. l. 10.
3. नकुट f. टु v. l. 9.
4. दुतियमकुट f. टु r. l. 8.
5. आदिच्चुपट्टान° ibid. v. l. 5.
6. कल्लाणगुट्टि° f. टे r. l. 8.
7. तिन्दुक° f. टे v. l. 11.
8. कच्छप° f. टे v. l. 9.
9. सतधम्म f. टो v. l. 9.
10. ल्ह f. टो r. l. 6.

19. जसदिसवर्गो 4. (177—186).

1. जसदिस° f. टं r. l. 11.
2. मंगानावचार° f. टं r. l. 11.
3. वाल्वादक f. टं v. l. 11.
4. गिरिदन्त f. टं r. l. 8.
5. जनभिरति f. टं v. l. 5.
6. दधिवाहन° f. टि r. l. 1.
7. चतुनट्ट° f. टि r. l. 9.
8. सोहकीत्युक f. टि v. l. 4.
9. सीहचम्म f. टि v. l. 11.
10. सीलानिसंस f. टो v. l. 1.

20. ल्हकवर्गो 5. (187—195).

1. ल्हक° f. टु r. l. 1.
2. वुत्तपदुम° f. टु r. l. 9.
3. मणिवीर° f. टु r. l. 8.
4. पञ्चतुपत्तर fol. टु v. l. 8.
5. वाल्वाहस्स f. टु v. l. 8.

6. गितानिन्त f. दू. r. l. 6. 8. गह्यपति f. दू. v. l. 1.
7. राध f. दू. v. l. 9. 9. साधुमील ibd. l. 11.

21. नक्रन्दल्लह्वग्गी 6. (196—205).

1. वन्धनागार° f. द्वै. v. l. 8. 6. कुलेगानिग f. द्वै. v. l. 1.
2. केन्निमील f. द्वै. v. l. 4. 7. जस्यक f. द्वै. r. l. 11.
3. स्वन्धव्रत f. द्वै. v. l. 8. 8. मुमुनार f. उ. r. l. 1.
4. वीरक f. द्वै. r. l. 9. 9. कक्कार f. उ. r. l. 10.
5. गंगेय f. द्वै. v. l. 8. 10. कन्दगल f. उ. v. l. 10.

22. वखीरणत्वम्भकवग्गी 7. (206—215).

1. सीनदत्त° f. उ. v. l. 3. 6. गच्छ f. उ. v. l. 1.
2. उच्चिभूत f. उ. v. l. 8. 7. सिंगु f. उ. v. l. 9.
3. भल f. उ. v. l. 10. 8. कुटवानिन्न f. उ. v. l. 7.
4. पुणनदी f. उ. v. l. 1. 9. गराहेत f. उ. r. l. 11.
5. कच्छप f. उ. r. l. 3. 10. धम्मइत्त f. उ. r. l. 10.

23. कासावग्गी 8. (216—225).

1. कासाव° f. उ. r. l. 6. 6. कीसिय f. उ. v. l. 9.
2. वृत्तगन्धि f. उ. r. l. 3. 7. गुयपान f. उ. v. l. 2.
3. पुटभत्त f. उ. v. l. 11. 8. कामणीत्त f. उ. v. l. 1.
4. कुम्भोल f. उ. r. l. 1. 9. पत्तास f. उ. r. l. 3.
5. खन्तिवणन f. उ. r. l. 8. 10. दुत्तियपत्तास f. उ. v. l. 5.

24. उपाहणवग्गी 9. (226—235).

1. उपाहण° f. उ. v. l. 2. 6. वक f. उ. r. l. 6.
2. वीणावृण° f. उ. r. l. 4. 7. सकित f. उ. v. l. 2.
3. विक्रणक° f. उ. v. l. 6. 8. एकपद f. उ. v. l. 11.
4. असिताभु f. उ. r. l. 10. 9. हरितमात् f. उ. v. l. 2.
5. वच्छनख f. उ. r. l. 1. 10. महापिंनल f. उ. r. l. 5.

25. सिगालवग्गी 10. (236—245).

1. सव्वदाठ° f. उ. r. l. 2. 7. पादज्जालि fol. उ. v. l. 6.
2. सुनख f. उ. v. l. 2. l. 6.
3. गुत्तिल f. उ. v. l. 7. 8. सिंसुकीपन fol. उ. r. l. 5.
4. वीनिच्छा f. उ. r. l. 7. l. 5.
5. मूलपरियाय f. उ. r. l. 1. 9. साल f. उ. v. l. 6.
6. तेलीवाद f. उ. r. l. 10. 10. कपि f. उ. r. l. 9.

III. तिकनिपात

26—30.

26. संकण्वग्गी 1. (246—255).

1. संकण्व° f. उ. v. l. 11. 6. नरूदपान f. उ. r. l. 3.
2. तिलमुट्टि f. उ. r. l. 8. 7. गानणिघण्ट fol. उ. r. l. 5.
3. मणिक्कण्ट f. उ. r. l. 7. l. 5.
4. कुण्डककुच्छिसिन्धव° fol. 8. मन्धात् f. उ. r. l. 6.
णा v. l. 6. 9. किरीटवच्छ f. उ. r. l. 7.
5. सुक f. उ. v. l. 1. 10. दूत f. उ. v. l. 7.

27. कीसियवग्गी 2. (256—265).

1. पटुन° f. उ. r. l. 7. 6. वातगसिन्धव° f. उ. r. l. 1.
2. गुट्टपाणि f. उ. r. l. 10. v. l. 1.
3. बुल्लपलीभन° fol. उ. r. l. 6. 7. कक्कूट f. उ. v. l. 2.
4. महापनाद f. उ. r. l. 8. 8. जारामदूमक f. उ. r. l. 2.
5. खुरप्प f. उ. v. l. 7. 9. मुघात्त f. उ. r. l. 3.
10. उल्लूक f. उ. v. l. 5.

28. जस्सवग्गी 3. (266—275).

1. उट्टपानदूम° f. उ. r. l. 3. 6. कुल्लयग्गी f. उ. r. l. 1.
2. व्यग्ग f. उ. v. l. 8. 7. रीनक° f. उ. v. l. 4.
3. कच्छप° f. उ. r. l. 9. 8. महिस f. उ. r. l. 5.
4. लील° f. उ. r. l. 4. 9. यत्तत्त f. उ. r. l. 3.
5. लघिर° f. उ. r. l. 8. 10. पृट्टदूमक ibd. l. 10.

29. जम्भन्तरवग्गी 4. (276—285).

1. जम्भन्तर° f. उ. r. l. 11. 6. सान्नुक f. उ. v. l. 8.
2. सिद्य° f. उ. r. l. 8. 7. लामगल्क f. उ. v. l. 3.
3. वट्टकिसूकर° f. उ. r. l. 1. 8. मच्छुद्धान f. उ. r. l. 9.
4. सिरे° f. उ. r. l. 11. 9. नानाहच्छन्द f. उ. v. l. 10.
5. गणिसूकर° f. उ. r. l. 10. 10. सोल्लविमंस f. उ. r. l. 6.

30. कम्हवग्गी 5. (286—295).

1. भद्रघट° f. उ. v. l. 5. 6. समुद्द° f. उ. r. l. 5.
2. सुपत्त° f. उ. v. l. 4. 7. कामत्रिल्लाप° f. उ. v. l. 2.
3. कायविच्छिन्द° f. उ. r. l. 3. 8. उट्टुव्वर° f. उ. r. l. 3.
4. सम्बुद्धानक f. उ. v. l. 2. 9. कीमावपुत्त f. उ. v. l. 4.
5. जन्त f. उ. v. l. 6. 10. वक° f. उ. r. l. 4.

IV. चतुक्कुनिपात

31—35.

31. विधरवग्गी 1. (296—305).

1. बुल्लकालिङ्ग° f. उ. v. l. 9. 6. मुघात्त f. उ. v. l. 3.
2. महाजस्सारीह° f. उ. r. l. 1. 7. पत्तास f. उ. r. l. 11.
3. एकरात्त° f. उ. v. l. 3. 8. जवसक्कुण f. उ. v. l. 11.
4. दह्वर° f. उ. r. l. 4. 9. जवक f. उ. v. l. 9.
5. सोल्लविमंसन° f. उ. v. l. 8. 10. सव्वह f. उ. v. l. 4.

32. पुच्चिमन्दवग्गी 2. (306—315).

1. पुच्चिमन्द° f. उ. v. l. 1. 6. सव° f. उ. r. l. 10.
2. कस्समन्दिद्य° f. उ. v. l. 1. 7. मत्तरीदन्° f. उ. r. l. 5.
3. खन्तिव्रादि° f. उ. v. l. 4. 8. कणाविर f. उ. v. l. 4.
4. लोभकुम्भि° f. उ. r. l. 5. 9. तित्तिर f. उ. v. l. 1.
5. मंस° f. उ. v. l. 11. 10. सुवुत्त f. उ. v. l. 4.

33. कुट्टिदूमकवग्गी 3. (316—325).

1. कुट्टिदूमक° f. उ. v. l. 6. 3. वल्लदत्त f. उ. v. l. 10.
2. दह्वर° f. उ. v. l. 10. 4. यम्मसात्तक° f. उ. v. l. 2.

5. नीध° f. ध. r. l. 4. 8. जननुमीयिव° f. धि. v. l. 4.
6. कावकल f. धा. r. l. 3. 9. कालवाहृ f. धी. r. l. 6.
7. काकताति f. धा. v. l. 2. 10. सीलविमंस f. धी. v. l. 5.

34. कीकालिवग्नी 4. (326—335).

1. कीकालिक° f. धु. r. l. 4. 6. ब्रह्मद्यत्त f. धु. r. l. 10.
2. स्वन्वादि f. धु. v. l. 4. 7. पीठ° f. धु. r. l. 1.
3. नीध° f. धु. r. l. 9. 8. वुम f. धु. r. l. 4.
4. रातीवाद् f. धू. v. l. 10. 9. वाचि° f. धू. v. l. 6.
5. त्रमुक्क f. धू. v. l. 2. 10. चिसव्ह° f. धि. v. l. 3.

35. चुन्नकुणालिवग्नी 5 (336—344).

1. कण्डरि° f. धि. v. l. 3. 6. केसव f. धी. v. l. 4.
2. चावर f. धि. v. l. 11. 7. जयकुठ f. धं. r. l. 2.
3. कुतानि° f. धि. v. l. 2. 8. जरञ्ज f. धं. v. l. 1.
4. अम्बरीर f. धी. r. l. 6. 9. संधिभेदातकं fol. धः
5. नक्षकुम्भ f. धी. v. l. 6. r. l. 3.

V. पञ्चनिपात

36—38.

36. मणिकुण्डलिवग्नी 1. (345—354).

1. मणिकुण्डल° f. धः. v. l. 1. 6. कारिण्डप° f. नी. v. l. 10.
2. मुद्रात f. न. r. l. 3. 7. लटुक्कि° f. नु. v. l. 5.
3. धीतसाख f. ना. r. l. 4. 8. चुन्नधम्मपाल° f. नू. v. l. 7.
4. उरग f. नि. v. l. 2. 9. सुत्रणमिण° f. नू. v. l. 11.
5. वन f. नी. r. l. 5. 10. सुम्भोन्दि° f. नू. v. l. 8.

37. वणरीहृवग्नी 2. (355—363).

1. वणरीहृ° f. नू. v. l. 2. 6. सालिव° f. ने. r. l. 5.
2. सीलविमंस° f. नू. r. l. 7. 7. तयमार° f. ने. v. l. 6.
3. हिरि ibd. v. l. 5. 8. मित्तविन्द fol. नी. r.
4. जभिनुण्डिक° f. ने. r. l. 6. l. 2.
5. गुन्त्रिव f. ने. v. l. 9. 9. पिल्लाम f. नी. v. l. 4.

38. (364—365).

1. दीपकौसल° f. नी. r. l. 4. 4. चुन्नधनुग्गह fol. नः
2. मिनपीत f. नी. v. l. 3. v. l. 5.
3. मूसिक f. नं. v. l. 2. 5. कपीठ f. प. r. l. 7.

VI. छनिपात

39—40.

39. जावारिवग्नी 1. (369—378).

1. जावारिव° f. प. r. l. 8. 7. सिरिकालकन्ति fol. पू
2. सेतकैतु f. पि. v. l. 1. v. l. 10.
3. दरोगुख f. पु. v. l. 3. 8. कुक्कुट° f. पू. r. l. 11.
4. नेह f. पू. r. l. 3. 9. धम्मइत्त° f. पि. r. l. 3.
5. आमंक f. पू. v. l. 2. 10. नन्दिवमिण fol. पे. r.
6. मिनल्लिप f. पू. r. l. 1. l. 6.

40. सेनकवग्नी 2. (379—388).

1. खरपुत्त° f. पी. v. l. 3. 6. धत्तात्रिहेट f. पि. v. l. 3.
2. सूधि f. पी. v. l. 5. 7. पिसपुष्प f. फी. r. l. 5.
3. तुण्डिल f. पः. r. l. 7. 8. विधाय f. फी. v. l. 5.
4. सुवणककुठक f. फ. v. l. 2. 9. वट्टक f. फु. r. l. 6.
5. मव्हक f. फा. v. l. 2. 10. काक f. फु. v. l. 4.

VII. सत्तनिपात

41—42.

41. कुक्कुवग्नी 1. (389—395).

1. कुक्कु° f. फू. v. l. 6. 6. दसणक f. फि. r. l. 11.
2. मनील f. फू. v. l. 1. 7. सत्तुभन f. फी. v. l. 10.
3. सुतानु f. फू. v. l. 7. 8. जट्टिमिण f. फी. v. l. 10.
4. मिइल f. फू. r. l. 5. 9. कपि f. फं. v. l. 5.
5. दम्भपुष्प f. फू. r. l. 8. 10. वक्रवस्स f. व. r. l. 1.

42. गन्धारवग्नी 2. (399—409).

1. गन्धार° f. धा. v. l. 1. 7. केतसिम्भस्सि f. धु. v. l. 7.
2. महाकपि f. धि. v. l. 10. 8. धूमकारी f. धू. r. l. 11.
3. कुम्भकार f. धु. v. l. 11. 9. जगर f. धि. r. l. 2.
4. दल्लधम्म f. धू. r. l. 3. 10. कुम्भापिण्ड fol. धी
5. सीमदन्त f. धू. v. l. 6. r. l. 10.
6. सुसीण f. धू. r. l. 3. 11. परन्तप° f. धी. v. l. 10.

VIII. अट्टनिपात

43. कय्यानिवग्नी (410—419).

1. कय्यानि° f. धः. r. l. 6. 6. चेतिय f. धू. v. l. 7.
2. जट्टसद्ध f. ध. v. l. 8. 7. इन्द्रिय f. धू. v. l. 10.
3. सुत्तस f. धा. v. l. 8. 8. आदिनु f. धि. r. l. 4.
4. सुमंगल f. धी. r. l. 1. 9. अट्टान f. धि. r. l. 4.
5. गंगमाल f. धू. r. l. 4. 10. दीपि f. धि. v. l. 9.

IX. नवनिपात

44. (420—431).

1. मिइल f. धी. v. l. 3. 7. लीमसकस्स f. नू. r. l. 11.
2. कोसग्ग f. धी. v. l. 9. 8. चक्कुवाक f. नू. r. l. 8.
3. महासुक f. धं. v. l. 9. 9. हल्लिद्धिरान° f. नू. r. l. 2.
4. चुन्नमुक्क° f. धः. r. l. 10. 10. समुग्ग f. नू. r. l. 11.
5. हारित f. न. r. l. 2. 11. पूतमंस f. नू. v. l. 6.
6. पदमानव f. धी. v. l. 3. 12. तित्तिर f. ने. r. l. 11.

X. दसनिपात

45. (432—446).

1. चतुदार f. नी. r. l. 1. 5. कण्हदीपायन f. पू. v.
2. चतुपीसविक f. नः. v. l. 1. l. 2.
3. संखा f. धा. r. l. 11. 6. लीप्रोध f. धू. r. l. 5.
4. चुन्नजीधि f. धी. r. l. 5. 7. तकूत्त° f. धू. v. l. 6.

8. महाधम्मपाल f. वै r. l. 4. 12. वक्रवाक f. वै r. l. 6.
9. कुवकुह f. वै v. l. 11. 13. (भूरिपण्ह fol. वै r.
10. मट्टकुण्डल f. वै v. l. 6. l. 7. cfr. 56. 9.)
11. त्रिलारिकीसिय fol. वै 14. महामंगल f. र r. l. 2.
v. l. 2. 15. घत f. रि v. l. 7.

एकादसनिपात

46. (447—455.)

1. मातिपोसक f. र r. l. 1. 6. युत्रजय f. रि v. l. 11.
2. गुण्हा f. र r. l. 6. 7. दसरव f. रो v. l. 8.
3. धम्म f. र r. l. 2. 8. संवर f. र r. l. 11.
4. उदय f. र r. l. 10. 9. सुण्णरक f. र v. l. 10.
5. पानीय f. र v. l. 10.

XII. द्वादसनिपात

47. (456—465.)

1. युल्लकुणाल f. र v. l. 11. 6. महाकण्ह f. लू v. l. 1.
2. भद्दसाल f. ली r. l. 2. 7. कीसिय } f. लू v. l. 1.
3. समुद्वानिन्न f. लू v. l. 4. 8. निण्डपण्ह }
4. काग f. लू r. l. 11. 9. महापदुन f. लि v. l. 2.
5. ज्ञनसन्ध f. लू r. l. 8. 10. मित्तामित्त f. लि r. l. 3.

XIII. तरेसनिपात

48. (466—475.)

1. अम्व f. ली v. l. 1. 6. कान्निंगवीधि f. वि v. l. 5.
2. फन्दन f. ली r. l. 9. 7. अकित्त f. वु r. l. 3.
3. जवगहंस f. लं v. l. 10. 8. तक्कारिव f. वू v. l. 9.
4. युल्लनारद f. व r. l. 1. 9. रूग्गिग f. वू v. l. 1.
5. दूत f. व v. l. 7. 10. सरभनिग f. वै r. l. 11.

XIV. वीसतिनिपात

49. (476—502.)

1. सान्त्तिकेदार f. वो v. l. 7. 14. मातंग f. पू v. l. 2.
2. चन्दकिन्नर f. वं r. l. 4. 15. चित्तसंभूत f. पू r. l. 7.
3. महाउवकुम f. श r. l. 1. 16. सिवि f. वै r. l. 10.
4. उद्दाल f. गार l. 11. 17. (विरिमन्द f. पे v. l. 11.)
5. भिष f. शो v. l. 6. 18. रोहन्तमिग f. वं v. l. 3.
6. सुहवि f. शू r. l. 3. 19. हंस f. सर l. 9.
7. पञ्चपोसव f. शू v. l. 2. 20. सन्निगुम्ब f. सि r. l. 2.
8. महाभीर f. शू v. l. 6. 21. भल्लाटि f. सी v. l. 2.
9. तच्छसूकर f. शै r. l. 9. 22. सोमनस f. सू v. l. 5.
10. महावाग्निन्न f. शो r. l. 10. 23. चरिय्य f. शू r. l. 5.
11. साधीन f. शो v. l. 10. 24. महापत्तिमन f. मि r. l. 10.
12. दसव्राह्मण f. प r. l. 5. 25. (पञ्चपण्डित f. मि r. l. 10.)
13. भिक्खवापत्तयरा f. पा v. l. 6. 26. हृत्तियपान्न f. सं v. l. 9.
(पकिणवग्गो निट्ठित्ठी) 27. अयोपर f. हार l. 1.

XV. तिमनिपात

50. (503—512.)

1. किञ्चन्द f. हो v. l. 6. 7. (दकन्वम्वम fol. की
2. कुम्भ f. हू v. l. 10. r. l. 10.)
3. त्रयदिस f. हू r. l. 3. 8. पण्डर f. कू v. l. 5.
4. छद्दन्त f. हं r. l. 7. 9. मन्वुल्ल f. कू r. l. 6.
5. संभव f. का r. l. 6. 10. गण्डतिन्दुक fol. के v.
6. महाकपि f. की r. l. 10. l. 6.

XVI. चत्तालोसनिपात

51. (513—517.)

1. तिसकुण f. र क v. l. 1. 4. संखपाल fol. र की r.
2. सरभंग f. र क v. l. 11. l. 11.
3. अल्लगुस f. र कू r. l. 5. 5. युल्लमुत्तसोग f. र क r. l. 7.

XVII. पञ्चामनिपात

52. (518—520.)

1. नल्लिनो f. र खि v. l. 6. 3. महावीधि fol. र खी
2. उम्मदन्ती f. र मू r. l. 3. r. l. 2.

XVIII. छट्ठिनिपात

53. (521—522.)

1. सोनक f. र खः v. l. 11. 2. संकिचू f. र गू r. l. 1.

XIX. सत्ततिनिपात

54. (523—524.)

1. कुस f. र गौ r. l. 7. 2. सोणनन्द f. र वि r. l. 10.

XX. असोतिनिपात

55. (525—529.)

1. युल्लहंस f. र वू r. l. 3. 4. कुणाल f. र वू r. l. 11.
2. महाहंस f. र उ r. l. 4. 5. महामुत्तसोग fol. र छि
3. सुधानीन्न f. र ऊ v. l. 4. r. l. 3.

XXI. 56. (530—539.)

1. गूणपव्व f. र डू v. l. 5. 6. भूरिदन्त f. र जे r. l. 6.
2. महाजनक f. र जी r. l. 4. 7. महानारदकप्प fol. र
3. सान f. र शू v. l. 6. टु v. l. 6.
4. निमि f. र सि v. l. 4. 8. विधूरपण्डित fol. र डू
5. खण्डहान्न f. र से r. l. 2. r. l. 1.
9. महाउम्मन्न fol. र णी r. l. 4. (continet: सत्तदार-
कपञ्ही f. र डू v. l. 4. — गहभपञ्ही f. र डे r. l. 1. —
एकन्तवीसतिपञ्ही f. हो v. l. 1. — कण्टकपञ्ही
f. हो v. l. 9. — सिरिकाल्लकपिपञ्ही f. हो v. l. 2.
(cfr. not. p. 37.) — द्वादसनिपातनिण्डकपञ्ही f.
ठः v. l. 2. (cfr. 47. 8.) — वीसतिनिपातविरिम-
न्दपञ्ही f. उ v. l. 11. (cfr. 49. 17.) — छत्तपव-
पञ्ही f. उा v. l. 3. — खञ्जीपनकपञ्ही f. उी r.

- l. 10. — भूरिपञ्चो f. डू r. l. 11. (cfr. 45. 13.) —
 देवतापुच्छितपञ्चो f. डू r. l. 5. — पञ्चपण्डितपञ्चो
 f. डू r. l. 4. (cfr. 49. 25.) — महाउग्गग्गखण्डं f.
 ह: r. l. 7. — द्दकरक्खमपञ्चो f. णी r. l. 3.)
 10. वेस्मन्तर f. २ वु v. l. 5. (continet दसवरणाया f.
 २ णु v. l. 8. — पूवपञ्चं f. ता r. l. 5. — बुत्तव-
 णना f. ति r. l. 8. — कुमारपञ्चं f. तू r. l. 3. —
 मत्तिपञ्चं f. ति v. l. 10. — सकूपञ्चं f. तं r. l. 9. —
 महाराजपञ्चं f. व v. l. 6.

Historia Vessantaræ absoluta scriptor
 finem facit his versibus:

ज्ञातिदुक्खा निवत्तस्स मुत्तात्तस्स महिसिनी
 ज्ञातिवी दीपयन्तस्स ज्ञातकम्मत्यवणना ।
 आन्दा व मया लोके धग्गालोकस्स भूणि
 पञ्चायक्खपकारस्स द्दच्छन्तेन त्तिरिद्धितं ।
 वा एसा वीमति दादम भाणवारा मत्तत्तिवा (sic)
 विहरिमु त्तिहारणं निक्खन्तं रत्तिवट्ठणं ।
 इमिना पुञ्जकम्मेन इती ऽहं दुत्तिये भवे
 उय्यत्तित्रा मुत्तावमि मुन्दरे तुमिंते पुरे ।
 नेत्तियल्लोकनायस्स सुणन्ती धम्मदिमं
 तेन सत्तं चिरे काले त्तिन्दन्ती महत्तं मिरिं ।
 वुडे ज्ञाति महामत्ते रम्मे केत्तुमतीपुरे
 विण्णवंसे अनित्त्वान तिद्धितुपटिमन्धिकी ।

et eodem modo pergit exoptare ut sanctus
 et felix renascatur. Liber in solitis celebra-
 tionibus et invocationibus finitur.

XXVII.

Sutta varia, caett.

(olim No. 49. donat. Rask.)

Codex folia 238 palmarum continens,
 undenos digitos longa, et literis Singhalen-
 sibus क-तू signata; undecim enim folia छे-तू
 desunt. Singhalensi scriptura exaratae paginae
 plerumque septenas lineas habent.

Codex in tegumento et in catalogo Raskii
Piritpotu et *Dahampota* sive precum et
 officiorum libri inscribitur; qui tituli Singha-
 lenses in ipso libro non exstant. Codice
 varii libelli continentur, qui sunt:

1. Libellus Singhalensis (foll. क-के r.)

religiosus, cui titulus, ut videtur, subscriptus
 est: *Pañca-patiffhitá*.

II. Concio Palica, *Dhammacakka-ppa-
 vattana-sutta* (धम्मचक्रूपवत्तनसुत्त), quæ folia के
 र-ख r. l. 5. explet, et excipitur a commentario
 Singhalensi, *Dharma-cakka-ppavattana-
 sūtra-arthavyākhyānaya*, qui foliis ख r.
 l. 5. — खी r. l. 8. continetur. (cfr. cod.
 No. XXIV.)

III. Concio Palica, *Suñca-vibhanga-
 sutta* (सुच्चविभंगसुत्त), quæ undecima est quarti
 capitis tertiae partis libri Majjhimanikāyæ
 (Cod. No. VI.). Finitur fol. नो v. l. ult.

IV. Concio *Sati-paṭṭhāna-sutta* (सति-
 पट्टानसुत्त), quæ folia 31 (गु-डि) explet. cfr.
 cod. No. XI.

V. Concio *Mahā-samaya-sutta* (म-
 हासमयसुत्त), e libro Dīgha-nikāya sumpta. (cfr.
 codd. Pal. No. IV. et V.). Foliis sex डो डू
 absolvitur.

VI. Concio perbrevis *Ālavaka-sutta*
 (आलवकसुत्त) dicta, quæ ad Suttanipātam per-
 tinet (Cod. XIX. 1. 10.), duo tantum folia
 डू et डे explet, et excipitur a commentario
 Singhalensi *Ālavaka-sūtra-sammé*, qui fol.
 चि r. finitur.

VII. Concio *Amatalvāra-sutta* (अम-
 तदारसुत्त); quatuor foll. चि v. — वृ r.

VIII. Concio *Devadūta-sutta* (देवदूत-
 सुत्त) inscripta, quæ alia est, ac quæ decima
 tertii capitis est tertiae Majjhimanikāyæ par-
 tis. Occupat quatuor folia वृ v. — वे r.

IX. Concionis *Vammika-sutta* (cfr.
 cod. No. XII.) explicatio Singhalensis, quæ
Vammika-sūtra-padārtha inscribitur. Inci-
 pit fol. वे v. et finitur fol. छे v.

X. Concionum et precum variarum
 interpretatio et explicatio Singhalensis. In-
 cipit fol. वृ r. Continentur:

1) Mangala-sūtra-padārtha. fol. खी v. l. 4.

2) Ruvan-sūtra-padārtha. fol. ज्ञा v. l. 2.

3) Karaṇīya-metta-sut-padārtha. f. वृ r. l. 3.

- 4) Mora-pirit-padārtha. fol. ॐ v. l. 7.
- 5) Dhajagga-pirit-padārtha. f. ॐ r. l. 5.
- 6) Átánáṭiya-sūtra-padārtha. fol. ॐ v. l. 3.
(concio nona est secundae Dīghani-
káyae partis. cfr. No. IV).
- 7) Anguli-mála-pirit-padārtha. f. ॐ r. l. 7.
- 8) Bojjhanga-padārtha. fol. ॐ r. l. 6.

Libellus finitur f. ॐ r. in verbis *Āeva-
vun sanna padārthayagi*.

XI. Palicus libellus metaphysicus, *Paṭiécā-samuppāda* (पटिचुममुपपत्ति) inscriptus; finitur fol. ॐ r. l. 1. et excipitur a commen-
tario Singhalensi, *Paṭiécā-samuppāda-sanné*,
qui fol. ॐ r. l. 1. finitur. (cfr. cod. No. XXXV.)

XII. Concio Palica *Paṭiécā-samup-
pāda-sutta* (पटिचुममुपपत्तिसुत्तं) dicta. Incipit fol.
ॐ r. l. 2, et fol. ॐ v. l. 2. finitur.

XIII. Index libri Dhammasaṅgaṇika
(cfr. Cod. No. XXVIII), cujus titulus sub-
scriptus *Dhamma-saṅgaṇika-mātikā* (धम्मसं-
गणिकमातिक) fol. ॐ r. l. 7. exstat.

XIV. Libellus Palicus, cui titulus
Singhalensis *Maitribhāvanara* fol. ॐ v. sub-
scriptus est.

XV. Libellus Palicus, quo continentur:

- 1) Dhātu-vandanā. fol. ॐ r. l. 2.
- 2) Solosma sthāna-vandanā-gāthā (sic) fol.
ॐ v.
- 3) Jaya-mangala-gāthā (जयमंगलगाथा), fol.
ॐ r. l. 7.
- 4) Metrica explicatio Palica, sed Singha-
lensi titulo *Satara-kamaṭahana* in-
scripta, versus Palici:
बुद्धानुससति नेत्ता व अनुभं गरणम्वति
इति इमा व्रतुन खखा भिन्नवु भविय सीन्वा ।
finitur f. ॐ v. l. 1. Cfr. cod. No. XXXV.
- 5) Alia ejusdem versus explicatio metrica,
quæ titulum *Bhavavirati-gāthā* habere
videtur, et fol. ॐ v. finitur.

XVI. continet

1) Libellum Palicum *Sekhiyā* (सेखिया)
inscriptum, qui octo capitibus officia, quæ

Sekhiyā dhammā vocantur*), ennumerat; fini-
tur fol. ॐ r. l. 1.

2) Carmen parvum Palicum de novem
Buddhæ virtutibus, cum copiosa explicatione
Singhalensi, quæ, *Naragaṇa-sanna-padār-
tha* inscripta, finitur fol. ॐ v. l. ult.

XVII. Libellus Singhalensis religiosi
argumenti, *Anitya-lakkaṇa-bhāvanā* inscrip-
tus: finitur fol. ॐ v.

XVIII. Libellus metaphysicus Singha-
lensis, *Abhidharma-kamaṭahana* inscriptus;
finitur fol. ॐ v. l. 1.

Reliqua folia (ॐ v. l. 2 — ॐ r.) preces
quum Palicæ tum Singhalenses explent.

C. Abhidhammapīṭaka.

(28—29.)

XVIII.

Dhammasaṅgaṇikappakaraṇa et At-
thasālinī.

(olim No. 13. donat. Rask.)

Codex folia 243 palmarum habens, di-
gitos vicenos quaternos longa, literis Sin-
ghalensibus क-तु signata, (duo enim folia binos
numeros ॐ-ॐ et ॐ-ॐ exhibent), eademque
scriptura exarata. Paginæ novenas aut denas
lineas habent.

In codice duo libri insunt, quorum
prior, folia 99 (क-ॐ) continens, *Dhamma-
saṅgaṇika-ppakarana* (धम्मसंगणिकप्यकरणं) in-
scribitur, et primus est inter septem Abhi-
dhammapīṭakæ libros sive *pakaraṇāni*, ut vo-
cantur teste Buddhaghosa, scriptore commen-
tarii (fol. ॐ); est igitur idem liber, quem
Turnour Dhammasaṅgini inscriptum memo-
rat**), et folia 72 digitos duodetricenos longa
continere dicit. Liber noster a verbis in-

*) cfr. Cod. No. III. 7.

**) Mahāvanso. p. LXXV.

cipit कुमन्ता धम्मा अकुमन्ता धम्मा अत्र्याकता धम्मा ।
सुखाय वेदनाय सम्पयुत्ता धम्मा दुक्खाय वेदनाय सम्पयुत्ता
धम्मा अदुक्खनसुखाय वेदनाय सम्पयुत्ता धम्मा । quæ
eadem sunt, a quibus codex Parisiensis in-
itium facit, quem sub nomine Boromat me-
morant Burnouf et Lassen *). In libro nostro
nullæ exstant sectiones; finitur in verbis:
कतमे धम्मा अरणा चतुमु भूमोमु कुमलं चतुमु भूमोमु
त्रिपाकी तीमु भूमोमु चिरिवावाकतं रूपञ्च निञ्चानञ्च
इमे धम्मा अरणाति ॥ धम्मसंगनिकण्णकरणं समन्तं ॥ सि-
द्धिस्तु । मुभनस्तु ॥

Alter liber, folia 144 (छी-तु) complectens,
Atthasālini (अत्यसात्तिनी) inscribitur, et com-
mentarius est, quem, teste scriptore Mahā-
vansæ**), Buddhaghosa in Dhammasanghinin
conseripsit; cui opinioni non obstare viden-
tur versus, a quibus incipit liber:

करुणा चिय सत्तिमु पञ्जा यस्स महिसिनी ।
अव्यधम्मेमु मञ्जेमु पवत्तित्व यवात्तत्रि ।
दवाय नान सत्तिमु समुस्सहितमानसो
पादसन्ध्वि (sic.)
पाटिच्छत्तकमूलमिह पण्डुकम्बलनानाक्रे
सिल्लासने संगिपेत्तोपि आदिट्ठोच युगन्धरे
वक्कूवात्तमहम्मिहि दसभागन्ना मञ्जसो
संगिसिन्नेन देवानं गणेन परिवारिती ।
नातरं पनुखं कत्वा तस्स पञ्जाय तेजसा
अभिधम्मकवानग्गं देवानं संपवत्तये ॥
तस्स पदि नमस्सित्वा सम्वुद्धस्स सिरोगती
सद्धम्मे वस्स पूत्तत्रा कत्वा संघस्समञ्जालिं ।
निपयुक्कारम्मैतस्स कतस्स रतनत्तये
आनुभावेन मीयेत्वा अन्तरये अजिसती ।
विसुद्धात्तारम्मोत्तिन निपुणानत्तवुद्धिना
भिवक्खुणा वुद्धीयेन सकवुग्गभियाचिती ।
वं देवदेवो देवानं देसेत्वान यती पुण
वेरस्स मारियुत्तस्स सनात्तिविव्व चिनावकी ।
अनातत्तदहे कत्वा उपटानं महिसिनी
वं च सुत्वान मो वेरो आहुरित्वा महित्तलं ।
भिवक्खुणं पयिह्दाहाये इति भिवक्खुहे धारिती
संगीतकत्ति संगीती वेदिह्मनिना पुन ।

*) Burnouf et Lassen. Essay sur le Pali. Paris. 1826.

**) Mahāvanso. ed. Turnour p. 251.

तस्स गम्भीरजनिन जीगल्हस्स अभिण्हयो
नानानयविचिन्तस्स अभिधम्मस्स आदितो ।
या मह्हाकस्सपात्तोहि त्रयिकट्टकया पुन
संगीता अनुसंगीता पच्छापे च उप्पोहि वा ।
अभता पन वेरिण मह्हिन्नेतनुत्तं
या दीपं दीपवासीनं भासाय अभिसंखता ।
अपनेत्त्रा ततो भायं तन्वयणनिवासिनं
अतिपायेत्वा निद्धोसं भायं तन्तिनयानुत्तं ।
निकायन्तस्सदीहि असंमिस्समनाकुलं
मह्हागोत्तरवासीनं दीपयन्ती त्रिनिच्छयं ।
अत्यं पकासयिस्सामि आगनट्टकवासुपि
गह्हेत्तञ्चं गह्हेत्तवान तीसयन्ती विचरखणी ।
कम्मट्टानानि मञ्जानि चरियाभिञ्जा विपस्सना
विसुद्धिगग्गे पणिंदे वस्सा मञ्जं पकासितं ।
तस्सा तगामहेत्तवान सकल्लावपि तन्तिवा
पदानुक्कनती एव करिस्सानत्ववणनं ।
इति मे भासमानस्स अभिधम्मकवं इमं
अविचिखत्ता निसानिद दुत्तुभाहि अवं कथाति ॥

Quos versus excipit introductio, de Abhi-
dammapitāka agens, quæ incipit a verbis:
तत्त्व अभिधम्मोति धम्मातिरेकविसिस्सत्वेन अतिरेकवि-
सेस्सवदीपिकोहि एत्व अभिसद्धो caett.; initium
commentarii ipsius fol. तृ v. exstat. Liber
in hisce versibus finitur:

चिन्तं रूपञ्च निक्खिपं कत्तुदारं गनीरमं
वं लोक्कनायो भन्तिती द्वेसि धम्मसंगणिं ।
अभिधम्मस्स संगह्हे धम्मे अनवसेसती
ठिताय तस्सा आरद्धा या मया अत्यवणना ।
अनाकुल्लानं अत्तवानं संभवा अत्यसात्तिनी
इतिनमिण सा संगिट्टानमुपगा ठाना (sic.) ।
एक्कूचत्तात्तीसाव पालिया भाणवार्ती
चिरिट्टितत्यं धम्मस्स निट्टापिन्तिन तं मया ।
संपन्नं कुमलं तस्स आहू भावेन पाणणी
मञ्जे सद्धमरात्तस्स अत्वा धम्मं सुखावहं ।
पापुणन्तु विसुद्धाय सुखाय पटिपत्तिया
असीकननुपायसं निञ्चानसुखनुत्तं ।
चिरं तिट्टुत्तु सद्धम्मा धम्मे होन्तु सगरवा
मञ्जेपि सत्ता कत्तिन सम्मा देवो पवस्सतु caett.

परमत्रिसुद्धुद्धि caeteraque in commentariis Bul-
dhaghosæ solita verba, quæ jam exhibita sunt
(p. 25. a. l. 10.), कता अवं अत्यसात्तिनी नान धम्म-
संगह्हेत्तकया ।

XXIX.

Sammohavinodanī, Paṭṭhānatthakathā, Vibhangappakarana.

(olim No. 14, et 15. donat. Rask.)

Codex folia 327 palmarum habens, digitos vicos quaternos longa, literis Singhalesibus तू-२ खे signata, eademque scriptura exaratus. Paginae novenas aut denas lineas habet. Est pars posterior codicis No. XXVIII. signati.

Codex tres libros continet, quorum primus, folia 175 (तू-२) explens, *Sammohavinodanī* (सम्मोहविनीदनी) inscribitur, et commentarius est, quem Buddhaghosa conscripsit in *Vibhangaṃ* (tertium nostri codicis librum).

Incipit a versibus:

चतुस्रदसो नावी चतुधा धम्मसंगनिं
पकासयित्वा संवुद्धो तस्सेव समनन्तरं ।
उपतो वुद्धधम्मोहि अट्टारसोहि नावकी
अट्टारसन्नुं खन्धादिविभंगानं वसेन यं ।
विभंगं देसयि सत्त्वा तस्स संवणनकूणी
इदानीं यस्मा सम्पत्तो तस्मा तस्सत्ववणनं ।
करिस्सामि विगाहित्वा पीराणत्वकवानयं
सइम्मे गारवं कत्त्वा तं सुणय सगाहिताति ॥

Deinde enarrat octodecim Vibhaugae sectiones; in commentario hi tituli exstant:

1. खन्धविभंगनिदिसो fol. वू v. 1.3; continet रूप-
खन्धनिदिसो fol. ते r. 1.7. — वेदनाखन्ध-
निदिसो fol. तो r. 1.8. — संज्ञाखन्धनिदिसो
fol. ती v. 1.9. — संस्कारखन्धनिदिसो fol.
ती r. 1.2. — विज्जानखन्धनिदिसो fol. ती
r. 1.3.
2. अवतनविभंगनिदिसो fol. वृ r. 1.8.
3. धातुविभंगनिदिसो fol. दो r. 1.6.
4. सद्युविभंगनिदिसो fol. धा v. 1.2; continet दुक्ख-
सद्युनिदिसकया fol. दो r. 1.4. — सनुदयसद्यु
fol. दो v. 1.3. — निरोधसद्यु fol. दो r. 1.5.
5. इन्द्रियविभंगवणना fol. धो r. 1.3.
6. पटिच्चुसमुत्पादविभंगनिदिसो fol. ने v. 1.2. con-
tinet अत्रिज्जापदं fol. धू v. 1.8. — अत्रिज्जा-
पद्युसंस्वारं fol. धे v. 1.4. — संस्वारपद्युयत्रि-

ज्जानं f. ना r. 1.3. — विज्जानपद्युयनागरूपं
fol. नि r. 1.8. — नानरूपपद्युयसत्त्वावतनं fol.
नी r. 1.5. — सत्त्वावतनपद्युयफस्सं fol. नी
v. 1.5. — फस्सपद्युयवेदनां fol. नु r. 1.1. —
वेदनापद्युयतण्हां fol. नु r. 1.9. — तण्हापद्यु-
यउपादानं f. नू r. 1.5. — उपादानपद्युयभव
fol. नू v. 1.3. — चतुत्यवतुक्कुनिदिसो fol. नी
r. 1.7. — अकुसन्तनिदिसो fol. नी v. 1.3.
— कुसलं fol. नी v. 1.7. — अज्वाकतं
fol. ने r. 1.2. — अत्रिज्जागूस्सकुसन्तनिदिसो
fol. ने r. 1.6.

7. सतिपट्टानविभंगनिदिसो fol. फू v. 1.5. continet
उद्देसवास्सकया fol. पा r. 1.1. — कावानुपस्स-
नानिदिसो fol. पे r. 1.9. — वेदनानुपस्सना
fol. फ र. 1.2. — त्रितानुपस्सना fol. फे r.
1.8. — निवरणपट्टं fol. फि r. 1.7. — त्रि-
संगपट्टं fol. फू r. 1.1.
8. धम्मपधानविभंगनिदिसो fol. कै r. 1.5.
9. इडिपादविभंगनिदिसो fol. फी r. 1.5.
10. वीज्जंगविभंगनिदिसो fol. व र. 1.6.
11. गगविभंगनिदिसो fol. वा v. 1.3.
12. ज्ञानविभंगनिदिसो fol. भो v. 1.4.
13. जणमज्जाविभंगनिदिसो fol. भू v. 1.6.
14. सिक्खापदविभंगनिदिसो fol. भू r. 1.6.
15. पटिसम्भिताविभंगनिदिसो fol. भू v. 1.5.
16. जानविभंगनिदिसो fol. ने r. 1.8. continet sex
capita numeris signata, quorum 1. fini-
tur fol. भी r. 1.3. — 2. fol. भी r. 1.9.
— 3. fol. भं v. 1.7. — 4. fol. म र. 1.5.
— 5. fol. म v. 1.3. — 6. fol. म v. 1.7.
17. खुद्धकवत्युविभंगवणना fol. र र. 1.1. continet
undecim capita: 1. f. वृ r. 1.3. — 2. f. वृ r.
1.5. — 3. f. वे r. 1.4. — 4. f. वे r. 1.2. —
5. f. वी r. 1.6. — 6. f. वी r. 1.5. — 7. f. वी r.
1.10. — 8. f. वं r. 1.6. — 9. f. वं v. 1.5. —
10. f. वं v. 1.7. — 11. तण्हाविचरित्तिनिदिसो
fol. य: v. 1.8.
18. धम्महृदयविभंगवणना fol. री r. 1.2.

Liber in his versibus finitur:

अभिधम्मं देसेन्तो धम्मगरु धम्मगारवयुत्तानं
देवानं देवपुरे देवगणसहस्रपरिवारे ।
दुतियं अदुतियपुरिसो यं आह विभंगपकरणं नावी

अद्वयमहि विभक्तिहि गण्डितं गण्डिव्यगुणी ।
 अत्वप्यकामन्तं तम्पाहं माग्निनी ऽनितगुणेन
 यतिना अदण्डमतिना मुचुदिना वृद्धीमेन ।
 यं जारानं रघवितुं अत्वकवं मुनिपुण्ये मु उरुमु (sic)
 मंगीहृदिनीदनती सन्नीहृदिनीदानं नाम ।
 पौराणत्वकवानं सारं आदाय सा जवं निदं
 पत्ता अनन्तरा येन पाल्निवा भाणत्ररिहि ।
 वृत्तालोसाय यवा द्केन व द्वमेत्र सद्यपि
 निदं वरन्तु चिनत्वा ननीरवा सद्यसत्तानं ।
 सद्गमस्य दितत्वं यं व उमं रघवता यवा पुञ्जं
 पत्तं तेन सनन्तं पापुणातु सद्यस्तीक्री स्तीक्री ।
 मुचिरं तिट्ठतु धग्गी धग्गाभरती सदा भवतु स्ती (क्री)
 निचुं खेनमु (sic) भिक्खादिसंपदा ज्ञानपदा हीन्तूति ॥
 परमत्रितुद्वुद्धि caeteraque verba in Buddhaghosæ
 commentariis solita. cfr. p. 25.

Alter liber, folia 63 (से-पि) continens,
Paṭṭhāna-ppakaraṇa-atthakathā (पट्टानप्यकरण-
 नअत्वकवा) inscribitur, et commentarius est
 a Buddhaghosa conscriptus in *Paṭṭhāna-
 ppakarāṇam*, qui ultimus est septem Abhi-
 dhammapiṭakæ librorum. Commentarius in-
 cipit ab his versibus:

ननी तस्य caett.

देवातिदेवी देवानं देवदानंय (sic) पूरिती
 देवयेत्त्रा पकरणं यमकं *) वृद्धमयनी
 अत्वती धग्गी त्रेत्र गङ्गीरस्साव तस्य यं
 अनन्तरं महाघोरी सत्तननिमिसत्तनी ।
 पट्टानग्ग (sic) नामेन नानरूपानेरिधती
 देसेपि अतिगग्गीरनयमण्डितदिसनं
 र्द्वाने तस्य संपत्ती यन्ना संवणनकुमी
 तस्मा यं वणावेस्माने तं मुणय समाहिताति ॥

Liber in sectiones (वार) divisus esse
 videtur, quarum aliae plura, aliae singula ca-
 pita continent: qui exstant tituli, sunt:

1. उदिसवारवणना fol. दू v. 1. 1.
2. हेतुपच्यवनेदिसी f. रं r. 1. 6. — अरुग्गणपनिं f.
 रं r. 1. 6. — अथिपत्तिपनिं f. रं r. 1. 3. — अनन्तरं
 f. रं r. 1. 2. — सगन्तरं f. रं r. 1. 3. — सहजातं
 f. रं v. 1. 5. — अञ्जनञ्जं f. रं r. 1. 1. — निस्सव

*) Yamaka sextus liber est Abhidhammapiṭakæ.

f. रं v. 1. 1. — उपनिस्सव° f. रं r. 1. 10. — पुरिजात°
 f. रं v. 1. 7. — पच्छाजात° f. ल r. 1. 3. — जसिवन°
 f. ल v. 1. 6. — कग्ग° f. ला v. 1. 1. — विपाक° f.
 ला v. 1. 9. — जाहार° f. लि r. 1. 9. — इन्दिव° f.
 लि v. 1. 10. — ज्ञान° f. ली r. 1. 7. — गग्ग° f. ली
 v. 1. 2. — सग्गयुत्त° f. ली v. 1. 4. — विप्पयुत्त° f. लु
 r. 1. 9. — अत्वि° f. लू v. 1. 1. — नात्वि° f. लू v.
 1. 4. — विगत° f. लू v. 1. 6. — अविगत° f. लू v.
 1. 7. — 2. पच्ये निदिस्यारवणना fol. लू v. 1. 1.

3. पञ्चत्तिवारवणना fol. व r. 1. 1.
 4. पच्यवानुत्तीमं f. वी v. 1. 3. — पच्यवपच्यनीयं f.
 वु v. 1. 1. — पच्यनीयानुत्तीमि पच्यनीयं f. वु v. 1. 6. —
 पच्यनीयानुत्तीमं f. वू v. 1. 4. — 4. निद्विता व पच्यवार-
 स्स अत्ववणना fol. वू v. 1. 5.

5. सहजातवारवणना fol. वू v. 1. 8.
 6. पच्यनीयं f. वू v. 1. 2. — पच्यवारवणना f. वू v. 1. 4.
 7. निस्सववारवणना fol. वू v. 1. 9.

8. पच्यनीयं f. वू r. 1. 7. — अनुत्तीमपच्यनीयं f. वू r.
 1. 9. — 8. संसट्टवारवणना fol. वू v. 1. 1.

9. संपयुत्तवारवणना fol. वू v. 1. 4.
 10. पञ्चवारत्रिभगवणना fol. वः v. 1. 3.
 11. हेतुगूलकं fol. रा v. 1. 3. — पञ्चवारस्स घटन
 अनुत्तीमगणना fol. रू r. 1. 2.

12. पच्युद्धारस्स अत्ववणना fol. रू r. 1. 2.
 13. नहेतुगूलकं f. रू v. 1. 9. — पच्यनीयं f. री v.
 1. 6. — अनुत्तीमपच्यनीयं f. री v. 1. 3. — नहेतुगूलकं
 f. री v. 1. 1. — पञ्चवारस्स पच्यनीयानुत्तीमं f. री v.
 1. 10. — निद्विता व कुमत्तन्तकपट्टानस्स वणना fol.
 री v. 1. 10.

14. वेदनान्तिकवणना fol. रं r. 1. 9.
 15. त्रिपाकान्तिकवणना fol. रं v. 1. 10.
 16. धम्मगानुत्तीमकपट्टानवणना fol. प r. 1. 2.
 17. दुक्कपट्टानं f. प r. 1. 10. — दुक्कनिपट्टानं f. प v.
 1. 6. — तिकनिपट्टानं f. पा r. 1. 3. — दुक्कदुक्कपट्टानं
 fol. पा r. 1. 5.

Sequitur titulus subscriptus पट्टानप्यकरण-
 अत्वकवा निद्विता । निद्विता व अभिधम्मापिटकत्वकवा,
 et versus hi:

पच्यवभेदे कुमत्ती लीकगुरूणपि पच्यवाकारं
 अतिनिपुणं गग्गीरं वा भूनिं वृद्धज्ञानस्स ।
 कुमत्तादिधग्गभेदे निस्सायनवेहि विविधगग्गीहि
 चित्तरिती सत्तनगग्गीधग्गपकरणं सत्वा ।

मुचिहितसन्निहानि पट्टानं नाम ये पक्कवियि
 मझाय समारडा वा अत्यकया मया तस्स ।
 आचरिवानं वादे अत्रिह्वाय त्रिभज्जत्रादसीहानं
 अतिवहुत्रिधन्तरये लीकग्निह् अन्ततरयेन सा (sic) ।
 एसा अज्ज यथा हा बुद्धमन्तिहि भाणवारिहि
 अत्वं पक्कामवन्ति पट्टानवरस्स सकलस्स ।
 सेनिह्दानं पत्ता येवेव निह्दं यथा वहुजनस्स
 ये पापुणन्तु सीधं कपाणासव्वसकत्तं (sic) ॥
 मत्तप्पकरणं नावी अभिधम्मं अदिमवि
 देवातिदेवी देवानं देवलीकग्निह् ये पुरे
 तस्स अत्यकया एसा सकलस्सापि निह्दता
 चिरट्ठितत्वं धम्मस्स निह्दपिन्तेन ते मया ॥

ultima sunt perma vimudā caeteraque in commen-
 tariis Buddhaghosæ solita (cfr. p. 25.) et katta
 अयं सकलस्सापि अभिधम्मपिटकस्स अत्यकया.

Tertius liber, folia 89 (पी-सूत्रै) conti-
 nens, *Vibhanga-ppakarana* (विभंगप्यकरण) in-
 scribitur, et sine dubio est liber Abhidham-
 mapitakæ secundus, quamquam liber, quem
 Turnour Vibhanga inscriptum memorat, ma-
 joris ambitus esse videtur, quum folia 130
 duodetricenos digitos longa continere dicatur.

Liber noster incipit a verbis व्रतुमव्वदसी
 ति घत्तारि मञ्चानि मनाभटानि व्रतुमञ्चपस्सीति व्रतुम-
 बुदसी । octodecim quas continet sectiones.
 finiuntur

1. खन्धविभंगी fol. पं v. l. 5.
2. जयतनत्रिभंगी fol. सि v. l. 7.
3. धातुविभंगी fol. म् v. l. 4.
4. मञ्चविभंगी fol. ही v. l. 1.
5. उन्दिवाविभंगी fol. हू r. l. 2.
6. पटिच्चमनुष्यादविभंगी fol. छी r. l. 6.
7. सतिपट्टानविभंगी fol. ञ् क्ति v. l. 8.
8. धम्मप्यधानविभंगी fol. ञ् कु r. l. 3.
9. उद्दिपादविभंगी fol. ञ् कू v. l. 9.
10. वीज्जंगविभंगी fol. ञ् कृ r. l. 2.
11. मग्गविभंगी fol. ञ् कु r. l. 9.
12. ज्ञानविभंगी fol. ञ् कै v. l. 2.
13. जप्पनञ्जाविभंगी fol. ञ् कै v. l. 8.
14. सिक्खापदविभंगी fol. ञ् की r. l. 8.
15. पटिसम्मिदाविभंगी fol. ञ् कं v. l. 1.
16. जानविभंगी fol. ञ् खू r. l. 6.
17. खुद्दकविभंगी fol. ञ् खै r. l. 6.
18. धम्महृदयविभंगी fol. ञ् खै v. l. 3. et in verbis
 ejusdem lineæ विभंगप्यकरणं निह्दितं liber finitur.

II. LIBRI SACERDOTALES ET HISTORICI.

XXX.

Sārasāṅgaho

(olim No. 17. donat. Rask.)

Codex folia 126 palmarum habens, vi-
 cenos digitos longa, literis Singhalensibus
 क-नी signata, eademque scriptura exarata.
 Paginæ denas lineas habent.

In codice inest liber *Sāra-sāṅgaho* (सारसंग-
 हो) inscriptus, quo exponitur doctrina Buddhi-
 ca, variis locis e libris sacris sumptis probata.
 Liber in quadraginta capita divisus, ita incipit:

महाकारुणिकं नायं धम्मं तेन मुदिसितं
 नत्वा अरियसंघं च दक्खिणेष्यं निरंगनं ।
 दस्सविसं समसिन पवरं सारसंगहं
 मनाहरेत्वा त्रिविधं नयं सीतमुखात्रहंति ॥
 तत्रायं नातिक्का
 बुद्धादिमहानोहरि किरियं सत्तुमद्रुत्तं
 पञ्च अन्तरयानानि चक्रवन्तिविभाजने cett.

Singula capita inscribuntur:

1. बुद्धानं अभिनीहारकवासंगहनयो f. कि r. l. 4
2. तयानतस्स अच्चरियकया fol. कै r. l. 1.
3. पञ्चन्तरयानकया fol. कः v. l. 1.
4. चक्रवन्तिविभाजनकया fol. कः v. l. 10.

5. नुमिनी चक्रुवनिनी च वतियकवा° fol. ख r. l. 9.
6. मग्गज्जनीवाफल° fol. खा r. l. 6.
7. धम्म उच्छरियकवा° fol. खू v. l. 6.
8. मंत्रे उच्छरियकवा° fol. खी v. l. 3.
9. निह्माविभात्रने° fol. खं r. l. 4.
10. नुपिनाविभात्रने° fol. न r. l. 2.
11. दयमत्तकपरिवत्तनकवा° fol. न r. l. 9.
12. सरणनगनम्म भेद° fol. ना v. l. 4.
13. मोल्लानं पभेद° fol. नू v. l. 4.
14. कम्मट्टान° fol. व v. l. 7.
15. निह्मवानस्य विभात्रने° fol. वा r. l. 5.
16. रतनत्तये जगारवविभात्रनकवा° fol. वा v. l. 10.
17. ज्ञनक्रादिकम्मट्टान° fol. वृ r. l. 10.
18. जानन्तारियकम्मविभात्रने° fol. वृ v. l. 2.
19. निह्मादिद्विविभात्रने° fol. वै r. l. 4.
20. जरियपूवादेविभात्रने° fol. वै v. l. 8.
21. कुहकादिनवकवा° fol. वी v. l. 5.
22. मच्छेरकवा° fol. वी r. l. 9.
23. तिविधग्गिविभात्रनत्वकवा° fol. वः r. l. 10.
24. दानादिपुञ्ज° fol. ऊ r. l. 10.
25. सत्तानमाहारभेद° fol. ऊ v. l. 10.
26. योनिविभात्रननव° fol. ऊं r. l. 6.
27. पुनित्थिपरिवत्तनकवा° fol. ऊः r. l. 3.
28. युवतीनें मरूपविभात्रने° fol. छ v. l. 4.
29. पण्डकानं विभात्रने° fol. चा r. l. 6.
30. नागविभात्रनकवा° fol. छि v. l. 2.
31. सुपणानं विभात्रनकवा° fol. ची r. l. 2.
32. पितानं विभात्रने° fol. ची v. l. 10.
33. जमुरानं विभात्रने° fol. चु r. l. 3.
34. द्वानं विभात्रने° fol. चू r. l. 5.
35. महोवड्डनकवा° fol. चू r. l. 10.
36. महोवत्तनकवा° fol. चू v. l. 7.
37. वुट्टिवातादीनें संगहणवी° fol. चै r. l. 5.
38. पक्किणककवा° fol. छि v. l. 9.
39. उट्टिविधादि° fol. छी r. l. 6.
40. लीकसंठिति° fol. जो v. l. 4.

Post titulum subscriptum निट्टिती चायं
मव्वसो सारसंगहोति extant hi versus:

एतावता पटिसञ्जाती दम्पयिस्संति जादित्ती
व्रतान्नीसहो भेदोहे संगहोहि सुमंखती ।
निट्टानं दानि मग्गन्ती विधित्ती सारसंगहो
caett.

दक्खिणारामपतिनी पिटकत्तयधारिणी
बुद्धपियवह्विरस्स वो सिस्सानन्तिनी वति ।
तेन सिद्धयनानेन धीमता सुधियुत्तिना
वरिेन लिखित्ती एसी विचित्ती सारसंगहो caett.
unde patet librum scriptum esse a *Siddhattha*
quodam sacerdote et discipulo sacerdotis *Buddhappiyæ*.

XXXI.

Pāli-muttaka-vinaya
(olim No. 21. collect. Rask.)

Codex folia 215 palmarum habens, vicenos singulos digitos longa, literis Singhalensibus क-ठु signata, eademque scriptura exarata. Paginae octonas aut novenas lineas habent.

Codex continet librum *Pāli-muttaka-vinaya-viniçéhaya-sangaho* (पालिमुत्तक विनय-विनिच्छवसंगहो) inscriptum, qui, libri *Sāra-sangaho* similis, doctrinam Buddhicam exponit. Incipit a versibus:

वत्तुत्तयं नगस्सित्वा सरणं सव्वपाणिं
विनये पाठवत्तानं वयीनात्रचरगिक्खुं (sic)
विष्पाकणमनिकत्तव पालिमुत्तविनिच्छयं
समाहरित्वा एकत्तव दम्पयिस्सं जनाकुल्लं ॥

तत्रायं नातिका

दिवसिद्यी परिकखारो भेसज्जकरणम्मि च
परिेनं पटिसन्वारो विञ्जत्ते कुल्लसंगहो caett.

Continet triginta quatuor capita, quæ sunt

1. दिवासयनविनिच्छवकवा° fol. कि r. l. 5.
2. काण्णियाकण्णियपरिकखारत्रि° fol. कु r. l. 1.
3. भेसज्जादिकरणवि° fol. कू v. l. 2.
4. विञ्जत्तित्रि° fol. कू v. l. 9.
5. कुल्लसंगहोत्रि° fol. कै r. l. 2.
6. मच्छनंमवि° fol. की r. l. 1.
7. जनावासवि° fol. की v. l. 1.
8. जधिट्टानविकण्णनावि° fol. खा v. l. 8.
9. चोवरविण्णवासवि° fol. खू r. l. 2.
10. भण्डपटिसाननवि° fol. खू r. l. 7.
11. कवाविकूयमनापत्तिवि° fol. खू v. l. 3.
12. रूपियादिपटिग्गहणवि° fol. खी v. l. 8.

13. दानन्वखणादिविस्सासत्रि° fol. ख: v. l. 4.
14. पटवीखननत्रि° fol. ग: r. l. 9.
15. भूतमानवि° fol. गी v. l. 9.
16. सहस्रेव्यवि° fol. गू v. l. 3.
17. मञ्चपीठादिसंधिके सेनासने सुपटिपक्षितञ्चत्रि fol. गू r. l. 2.
18. कालिकत्रि° fol. घ r. l. 6.
19. कल्पियकुट्टि° fol. घे r. l. 2.
20. खादनीयादिपटिन्गहणावि° fol. घृ r. l. 1.
21. पवारणत्रि° fol. चै r. l. 6.
22. पव्वज्जावि° fol. छू v. l. 9.
23. निस्सयवि° fol. च्र v. l. 2.
24. सीनावि° fol. चृ r. l. 6.
25. उपोसवपवारणवि° fol. च: r. l. 9.
26. वस्सुपनाविकवि° fol. छी r. l. 1.
27. उपसंज्ञयादिवत्तकया fol. छी v. l. 4.
28. वतुपव्वयभासनियत्रि° fol. झू v. l. 2.
29. कठिनत्वात्कया fol. ज्ञे v. l. 2.
30. गल्हण्डवि° fol. झं r. l. 5.
31. घीदनावि° fol. झू r. l. 1.
32. गल्हापत्तिवृट्टानकया fol. टा v. l. 5.
33. कन्नाकन्नावि° fol. ठी v. l. 2.
34. पत्तिपत्तकया fol. ठू v. l. 2.

XXXII.

Upāsaka-janāṅkāro
(olim No. 51. collect. Rask. *)

Codex folia 95 palmarum habens, digitos duodevicesimos longa, literis Singhalensibus क-त्रं signata, eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

In codice inest liber *Upāsaka-janāṅkāro* (उपासकजनान्ङकारो) inscriptus, quo laicorum gratia exponitur doctrina Buddhica. Auctor sese nominat *Sihala-acāriya-bhad-dantānanda-mahatheram* (सोहनात्रत्विग्दन्तानन्दमहविर) et dicit se, in monasterio *Perampalli* a Molanga, rege Paṇdyarum, condito degentem, hunc librum conscripsisse. Ex am-

*) cfr. Rasks samlede Afhandlinger. vol. III. p. 18. n.

bagibus verbosis ad calcem libri adscriptis, haec apponere visum est:

अत्यती गन्वती चापि मुत्तती चापि एवञ्च
अयुत्तं वा चिह्दं वा यत्ति दिम्मति किञ्चिपि
पुञ्चापरं विलीकित्वा विचरित्वा पुनपुन
धीतिगता गह्दितञ्चं गह्दितञ्चं नदीसती ॥.....
पण्डुभूणण्डने यी भूत्रञ्ची समन्तभूणपी
तेन कारापिता रम्मा चिहारा वरदम्मना
तयो जामुनभिकुन्ता किरीटनिव भासुग ।
वी तेसं पवरी जामि चिहारी चाल्दम्मनी ...
गुणाकरी पेरम्पन्नि इति विञ्चूहि सद्धिती ।
संक्रादीपन्नि सकलि दम्मिन्नानन्वसमाकुलि
जागता पातुननानं भूयी सामनवुद्धिवा ।
तम्बपणिद्धजा वेरा सदा सद्धम्मनीवर
जाननं अनुरव्वन्ता यस्मिं चायं समप्यवुं ।
तस्य पुञ्चुत्तरि रम्मे पासदि वसता मवा
रत्रिती ऽयं जन्ङकारो सदा सद्धानरञ्चकीति ॥

Liber incipit a verbis:

त्रिसुद्धवणं मुगतं नमित्वा सुवण्णितं धम्मवरं च तेन
तवा त्रिमुत्तं गणमंगनिहि उपासकान्ङकरणं करिस्सं ॥
et in novem capita (परिच्छिद) divisus est,
quorum tituli sunt:

1. इति अभिनवसाधुजनपानीञ्जत्वाय क्ति उपासकजनान्ङकारे सरणादिनिद्धिसी नाम पट्ठी परिच्छिदी fol. नु v. l. 4.
2. सीलनिद्धिसी fol. घृ r. l. 4.
3. धुत्तंनिद्धिसी fol. घृ v. l. 4.
4. ज्ञापीवनिद्धिसी fol. छे v. l. 3.
5. दसपुञ्जकिरियत्रत्तुनिद्धिसी fol. छे v. l. 3.
6. उन्तरावक्करधम्मनिद्धिसी fol. छे r. l. 3.
7. लीकियसंपत्तिनिद्धिसी fol. चृ r. l. 5.
8. लीकुत्तरसंपत्तिनिद्धिसी fol. चै r. l. 3.
9. पुञ्जपत्तसाधननिद्धिसी fol. चौ v. l. 6.

XXXIII.

Milinda-pañho
(olim No. 19. donat. Rask.)

Codex folia 183 habens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-डे signata, (numeri enim खी-गू incuria scribae omissi sunt, et ही bis exstat), eademque

scriptura exarata. Paginae novenas aut denas lineas habent.

Codex continet librum *Milinda-pañho* (मिलिन्दपञ्चो) inscriptum, quo exponuntur, quae Milindae, regi Sāgalae, de fide et doctrina Buddhica quaerenti, responderit Nāgasena sacerdos quidam. Liber incipit ab hisce verbis:

नगरे तस्स caett.

मिलिन्दो नाम सो राजा सगल्लायं पुल्लमे
उपगच्छि नामसेनं गंगावसथमागरं ।
जासञ्ज राजा चित्रकवे उक्काधारं तग्गोनुदं
अपुच्छि निपुणे पञ्हे ठानाठानगते पुवु ।
पुच्छाविस्सञ्जना चैव गम्भीरत्वूपनिस्सिता
हद्वयंगमा कणसुखा जम्भुतल्लोमहंसना ।

तमनुसूयते । अत्थि योनकानं नानापुठ्ठेद्वेनं सगल्लं नाम
नगरं नदीपट्टवतसीमितं caett.

Singulae sectiones et capita sunt: (numeri uneis inclusi ad eod. No. XXXIV. pertinent)

1. वाहिरकथा fol. कू r. 1. 6. (fol. कू v 1. 2.)
पठमो वग्गो fol. कं r. 1. 7. (f. के r. 1. 6.)
दुतियो वग्गो fol. खा r. 1. 7. (f. की v. 1. 4.)
ततियो वग्गो fol. खू r. 1. 8. (f. खा r. 1. 8.)
2. नामसेनमिलिन्दराजमहापञ्हा fol. खू v. 1. 9. (fol. खा v. 1. 6.)
वतुत्थो वग्गो fol. खू r. 1. 9. (fol. खी r. 1. 1.)
पञ्चमो वग्गो fol. खू r. 1. 8. (f. खी v. 1. 7.)
छट्ठो वग्गो fol. खू v. 1. 4. (fol. खु v. 1. 9.)
सत्तमो वग्गो fol. जे v. 1. 4. (f. खू r. 1. 8.)
3. मिलिन्दपञ्हानं पुच्छाविस्सञ्जना fol. जे v. 1. 1. (fol. खू v. 1. 8.)
पठमो वग्गो fol. ऊं r. 1. 5. (f. गू v. 1. 5.)
दुतियो वग्गो fol. ऊं r. 1. 3. (f. जे r. 1. 9.)
ततियो वग्गो fol. घी v. 1. 7. (f. घ र. 1. 2.)
वतुत्थो वग्गो fol. छू r. 1. 3. (f. घू r. 1. 10.)
पञ्चमो वग्गो fol. ती r. 1. 1. (f. घी v. 1. 5.)
छट्ठो वग्गो fol. त्त v. 1. 8. (fol. ऊं r. 1. 6.)
सत्तमो वग्गो fol. इ v. 1. 2. (fol. ऊं r. 1. 4.)
जट्ठमो वग्गो fol. ठ र. 1. 9. (fol. वू r. 1. 9.)
नवमो वग्गो fol. टी v. 1. 8. (f. छि r. 1. 2.)
4. मण्डकपञ्हे ibidem. (ibid.)
पठमो वग्गो fol. ठि r. 1. 6. (fol. छू r. 1. 5.)

दुतियो वग्गो fol. ङ v. 1. 8. (fol. घू r. 1. 8.)

ततियो वग्गो fol. ङ v. 1. 3. (fol. छे v. 1. 1.)

वतुत्थो वग्गो fol. ङे r. 1. 5. (fol. छो v. 1. 2.)

पञ्चमो वग्गो fol. ङे r. 1. 1. (fol. छं v. 1. 9.)

छट्ठो वग्गो fol. उ v. 1. 1. (fol. ञा r. 1. 7.)

5. इस्सरत्वस्स पञ्हे पञ्चमं f. डि r. 1. 5. (f. जी r. 1. 2.)

Liber finitur in verbis मिलिन्दस्स चैव
नामसेनत्थेरस्स व पञ्हाविस्साकरणपकरणं सगल्लं ॥ इमं
लिखितपुञ्जेन caett.

XXXIV.

Milinda-pañho

(olim No. 62. collect. Rask.)

Codex folia 117 palmarum continens, vicenos quaternos digitos longa, literis Singhalensibus क-जी signata, (primum enim numero caret), eademque scriptura rudi et ineleganti exarata. Folia छे-जी ab alio scriba exarata sunt, exstat vero ad calcem codicis folium छे a priore scriba exarari coeptum. Paginae plerumque novenas lineas habent.

Codex continet eundem librum *Milinda-pañho* inscriptum, qui in codice No. XXXIII signato inest.

XXXV.

Paṭiécā-samuppāda et Čatara-kama-
ṭāhana caett.

(olim No. 25. collect. Rask.)

Codex folia 38 palmarum habens, ternos denos digitos longa, literis Singhalensibus क-गू signata, eademque scriptura exarata. Paginae senas lineas habent. Codici praepositur alienum folium non signatum nullius momenti.

In codice varia insunt: Prima quinque folia क-कु v. continent versus varios, in honorem et laudem Buddhann arborumque iis sacrarum scriptos, qui incipiunt a verbis:

वन्दे तण्हंकरं बुद्धं वन्दे मेधंकरं मुनिं
सरणंकरं मुनिं वन्दे दीपंकरं जिनं नमे ।

Sequitur libellus metaphysicus, *Paṭiśā-samuppāda* (पटिच्चसमुप्पादं) inscriptus, qui fol. कृ v. l. 1. incipit a verbis: नमी बुद्धाय । तेन खी पन समयेन बुद्धो भगवा उल्लेखायं विहरति नज्जा नेरज्जरातीरे वीधित्त्वमूले पठमाभीसम्मासम्बुद्धे सत्ताहं एकपल्लंकेन निसीदि । et finitur fol. कृ v. l. ult. in verbis तण्हानं खयनङ्गनात्ति ॥ पटिं निट्ठितं ॥

Folia quatuor कू-कै continent Singhalensem ejusdem libelli interpretationem, quæ *Paṭiśā-samuppāda-samv* inscribitur. Cfr. Cod. No. XXVII.

Folia की-खु r. continent libellum, *U-tara-kamaṭahana-padārthayi* inscriptum, sive interpretationem et explicationem Singhalensem versus Palici: (Cfr. Cod. No. XXVII.)

बुद्धानुस्मति मेत्ती च जसुं मरणस्सति
इति इना वतुरा खखा भिक्खु भविय सत्त्वा ।

Libellus quatuor sectiones continet, quarum tituli Singhalenses sunt:

Buddhānusmīti-bhāvané. fol. कः r. l. 6.

Maitrī-bhāvané. fol. खः v. l. 3.

Asubha-kamaṭahana. fol. खि r. l. 5.

Marānusmīti-kamaṭahana. f. खी r. l. 6.

Reliqua folia खुv. -गु preces varias continent, maximam partem Palicas et versibus conscriptas, inter quas exstat, ut videtur, parva Buddhæ concio *Dasudhamma-sutta* (दसधम्मसुत्त) dicta.

XXXVI.

Jinālakāra-vapṇanā

(olim No. 16. donat. Rask.)

Codex folia 210 palmarum continens, quinos denos digitos longa et literis Singhalensibus क-ट signata, (numerus का bis exstat), eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

In codice inest liber, *Jinālakāra-vapṇanā* (जिनान्कारवणना) inscriptus, sive commentarius, quem composuit *Buddharakkhitō*

(बुद्धरक्खितो) quidam in *Jinālakāra*, carmen in laudem Buddhæ scriptum. Liber enim finitur in verbis जिनान्कारवणना निट्ठिता । भद्धन्त-बुद्धरक्खितायारियेन भिक्खून् गणत्रायकेन जग्धिम्मनये विसरदिन कता जयं ।

XXXVII.

Tevapūjāva et Bodhivandanāyi

(olim No. 13. collect. Rask.)

Codex septem folia palmarum continens, ternos denos digitos longa, et Singhalensi scriptura exarata; paginae senas lineas habent.

Codex continet duo carmina in laudem Buddhæ et arboris sacræ scripta, quorum tituli Palici non exstant, Singhalenses vero in tegumento codicis adscripti sunt: *Tevapūjāva* et *Bodhi-vandanāyi*. Prius incipit a versu:

नमी बुद्धाय

ये धम्मा हेतुप्पमवा तेषं हेतुं तवानतो जाह
तेसं च यो निरोधो खं वदो महासमणी *)

Posterius fol. 4 r. l. 2. incipit a verbis नमी बुद्धाय et finitur in hoc versu:

पाती च सावनापि येव इमं विधिञ्जू

जवित्रते सततमत्त्वहिताभिन्नासी ।

पप्पेति सी त्तिवियुत्तं हतपायिक्की

सेट्ठं सुखं मुनिविसिट्ठमतं सुव्वेनात्ति ॥

Præterea exstant duo folia, denos digitos longa, et literis Singhalensibus exarata, quæ fragmentum Sanscriti alicujus libri continent.

XXXVIII. XXXIX.

Rasavāhini

(olim No. 62. a. et b. collect. Rask.)

Codex No. XXXVIII. folia 81 palmarum habet, literis Singhalensibus क-खि signata, (duo enim numeri वृ et वृ incuria scribæ

*) cfr. Zeitschrift für Kunde des Morgenlandes, vol. 1. p. 229.

omissi sunt), et codex No. XXXIX., folia 119 palmarum habet, iisdem literis चो-ङ्गु signata; quæ 200 folia senos denos digitos longa sunt et Singhalensi scriptura exarata. Paginæ utriusque codicis plerumque novenas lineas habent, et numeris Europæis, illius 1-161, huius 1-238, insuper signatæ sunt.

Duo codices continent librum, *Rasavāhini* (रसवाहिनी) inscriptum, sive collectionem 103 fabularum et narrationum, quarum priores quadraginta res in India, et cæteræ sexaginta tres res in insula Taprobane actas referunt. Quas e versibus, a quibus incipit et in quibus finitur liber, patet, quondam lingua Singhalensi conscriptas, et a Raṭṭhapāla viro quodam pio et bono, in Palicam linguam versas esse; quam interpretationem vitiiis omnis generis refertam, tandem a *Vedeha-thera* recognitam et emendatam esse. E versibus, a quibus liber incipit, apponimus:

... तत्त्व तत्वूपपन्नानि व्रतानि अरुहा पुरे
अभासुं क्षिपमासाव वषेमु त पुरातना
महाविहारे त मुत्तवक्रपरिवेगवासिकी
रट्टपान्तीति नामिन् सोन्नात्रानुष्णाकरी ।
हिताय परिव्रजेसि पत्रान् पाल्लिभासतो
पुनल्लान्दिदिविहि तमासि सच्चनान्कुलं
अनाकुलं करिस्सामि तं गुणाय सनाहिता ।
वीतरागा पुरे वीचु वग्गा तग्गा हि भासित
एतमादरणीयं हि साधु साधुहि सच्चनान्ति ।
तत्त्व तेसं व्रतानं उप्पत्तियो विधा भवन्ति अणुदीपे
सीह्मदीपे घाति । तत्त्व अणुदीपे तल्लोस सीह्मदीपे
तेसदि cætt.

Libre finitur in versibus:

कान्तिं गच्छी महविरी वस्सोपेसायतं गतो
मंनस्वच्छी महविरी खण्डमोगपतो गतो
वस्स आचरियो जासि सच्चसत्त्वविसारतो
अरुजायतनाकन्दमहविरी महानणी
गुल्लना गतो वस्स सत्त्वसानरपरगु ।
यो त्रिपणानवसककितुभूतीति सीह्मे
यो का सीह्मभासाय सीह्मं सच्चसत्त्वण
यो व सनन्तकट्टस वणन वणवे मुं
तेन विहत्वेणेण कतानं रसवाहिनी ॥

Liber in decem sectiones (वग्ग) divisus est, quæ denas continent fabulas (वत्तु), et tres, quæ supersunt, fabulæ ad calcem decimæ sectionis appositæ sunt. Sectionum et fabularum tituli sunt: (numeri uncis inclusi ad librum Singhalensem, *Saddharmāṭṭhānā* inscriptum, pertinent. Cod. Singhal. No. XV.)

1. धम्मसीण्डकवग्गी

1. धम्मसीण्डकवत्तु fol. कु r. l. 5. (incipit fol. का r. l. 4. S. 4. 1.)
2. निगल्लुकवत्तु fol. कू v. l. 3. (S. 4. 3.)
3. तिणं त्तानं वत्तु fol. कु r. l. 5. (S. Tunyajattha. 8. 1.)
4. वुद्धिनिया वत्तु *) fol. कु v. l. 5. (S. 11. 4.)
5. आह्मिणुत्तवत्तु fol. कै r. l. 2. (S. 7. 3.)
6. सरणत्तेरस्स - fol. कौ r. l. 6. (S. 4. 4.)
7. वेस्सागित्ताय - fol. कं v. l. 8. (S. 4. 2.)
8. महामग्धातु - fol. खा r. l. 1. (S. 5. 1.)
9. वुद्धवग्गवानिक्कवत्तु - fol. खि r. l. 8. (S. 4. 5.)
10. रूपदिविवा - fol. खी v. l. 6. (S. 10. 3.)

2. नन्दिराजवग्गी

1. नन्दिराजवत्तु fol. खू v. l. 4. (S. 6. 1.)
2. अज्जतरननुस्स - fol. खू r. l. 8. (S. 10. 2.)
3. त्रिसगल्लिमकुन्तस्स - fol. खै r. l. 5. (S. 10. 4.)
4. कज्जनेदिविवा - fol. खै v. l. 1. (S. 6. 5.)
5. जग्गवत्तु - fol. खी v. l. 3. (S. 8. 2.)
6. पाल्लककण्डदिनुस्स - fol. खी v. l. 5. (S. 8. 3.)
7. वीरसहायस्स - fol. खः v. l. 5. (S. 8. 4.)
8. गल्लत्राल्लणस्स - fol. न v. l. 1. (S. 9. 1.)
9. पानोयदिनुस्स - fol. ना v. l. 5. (S. 8. 5.)
10. परियुत्तणीवित्तवत्तु - fol. नी r. l. 3. (S. Somabrahmana. 9. 2.)

3. वक्खवच्चित्तवग्गी

1. वक्खवच्चित्तवत्तु fol. नू r. l. 2. (S. 7. 1.)
2. मिच्छादिदिकवत्तु fol. नू r. l. 9. (S. 7. 2.)
3. पादपीठिकाय वत्तु fol. नू r. l. 3. (S. 7. 4.)
4. उत्तरसानणिरस्स - fol. नू v. l. 9. (S. 6. 2.)
5. कावीर्यट्टेने वत्तु fol. नै r. l. 8. (S. 7. 5.)
6. वीरवातकवत्तु fol. नी r. l. 2. (S. 5. 2.)

*) Quatuor primas fabulas edidit Dr. Fr. Spiegel in libro, qui *Anecdota Palica* inscribitur.

7. सद्दीपासकस्य - fol. ग: r. 1. 4. (S. 5. 4.)
8. कपणस्य - fol. व v. 1. 3. (S. Duggata. 9. 4.)
9. द्वैत्रपुत्रस्य - fol. घि v. 1. 5. (S. Devastha-
vira. 9. 5.)
10. सीवान्तिविरस्य - fol. घू r. 1. 5. (S. 5. 3.)

4. महामिनत्रगो

1. महामिनरञ्जो वत्तुं fol. घू r. 1. 5. (S. 10. 1.)
2. मुचणतिलकाय - fol. घै r. 1. 2. (S. 11. 3.)
3. कपनाय - fol. घी v. 1. 1. (S. 6. 4.)
4. उन्धनुत्तविरस्य - fol. घं v. 1. 5. (S. 10. 5.)
5. मास्वमान्नापूत्रिकाय - fol. ड r. 1. 3. (S. 6. 3.)
6. गौरियत्राहणस्य - fol. डा v. 1. 5. (S. 9. 3.)
7. पुत्रवत्तुं fol. डी r. 1. 4. (S. 11. 2.)
8. तेभातिकनभुत्रानिद्रकानं वत्तुं fol. डै r. 1. 5. (S. 11. 1.)
9. वीधिराक्षधीताय - fol. डी v. 1. 1. (S. 12. 1.)
10. कुण्डल्लिया - fol. डी v. 1. 4. (S. 11. 5.)

5. मिनपीतवगो

1. मिनपीतकस्य वत्तुं fol. डं v. 1. 4. (S. 12. 5.)
2. धम्मभुतउपासिकाय - fol. ड: v. 1. 1. (S. 12. 3.)
3. कुदुदुस्सायासित्विरस्य - fol. घ r. 1. 8. (S. 12. 4.)
4. अरञ्जकगहाअभवत्विरस्य - f. घा v. 1. 7. (S. 13. 1.)
5. सिन्धानस्य - fol. घि v. 1. 8. (S. 21. 1.)
6. सद्दतिस्सगहानवुस्य - fol. घू r. 1. 3. (S. 17. 3.)
7. समणनामवत्तुं fol. घू v. 1. 4. (S. 13. 2.)
8. अभवत्विरस्य वत्तुं fol. घृ r. 1. 6. (S. 19. 1.)
9. नागाय - fol. घृ v. 1. 1. (S. 13. 3.)
10. वत्तुस्सपञ्चतस्य - fol. घै r. 1. 5. (S. 18. 2.)

6. उत्तरीन्धियवगो

1. उत्तरीन्धियवत्तुं fol. घी v. 1. 5. (S. 13. 4.)
2. तन्धमुनणत्विरस्य वत्तुं fol. घं r. 1. 6. (S. 18. 1.)
3. पूत्रपञ्चतत्रामितिस्सत्विरस्य - f. छ r. 1. 3. (S. 13. 5.)
4. वृत्ततिस्सवत्तुं fol. छा v. 1. 1. (S. 16. 5.)
5. तिस्साय वत्तुं fol. छी r. 1. 6. (S. 17. 4.)
6. अरियगान्नातिस्यवत्तुं fol. छू r. 1. 6. (S. 18. 5.)
7. गान्दारिकाय वत्तुं fol. छू r. 1. 1. (S. 19. 3.)
8. धम्माय - fol. छै r. 1. 7. (S. 19. 4.)
9. क्खिन्धिसंधाय - fol. छी v. 1. 4. (S. 19. 5.)
10. सडामुननाय - fol. छं r. 1. 6. (S. 12. 2.)

7. वीधवगो

1. काकस्य वत्तुं fol. छ: r. 1. 9. (S. 18. 4.)
2. काकस्य वणतिस्य fol. छी: r. 1. 6. (S. 14. 1.)

3. दुदुनाग्निनिअभवगहाञ्जो वत्तुं fol. ज r. 1. 3. (S. 14. 2.)

4. नन्दिनिजस्य - fol. ज्ञि r. 1. 4. (S. 14. 3.)
5. सुदानिग्गन्धस्य - fol. जू r. 1. 4. (S. 14. 4.)
6. महामानस्य - fol. जू v. 1. 9. (S. 14. 5.)
7. गीठउन्धरस्य - fol. ज्ञ r. 1. 1. (S. 15. 1.)
8. वेत्तुनाभवस्य - fol. ज्ञी r. 1. 1. (S. 15. 2.)
9. भरणस्य - fol. ज्ञी v. 1. 3. (S. 15. 3.)
10. वेत्तुमुगणस्य - fol. ज्ञी v. 1. 9. (S. 15. 4.)

8. दुत्तियवीधवगो

1. खञ्जद्विस्य वत्तुं fol. जं v. 1. 5. (S. 15. 5.)
2. पुस्सेद्विस्य - fol. ज r. 1. 3. (S. 16. 1.)
3. ल्लगियवसभस्य - fol. जा r. 1. 5. (S. 16. 2.)
4. दाढाविसस्य - fol. जू v. 1. 4. (S. 16. 3.)
5. महामिन्धस्य - fol. जू r. 1. 9. (S. 16. 4.)
6. सान्धिराजकुनास्य - fol. जी v. 1. 1. (S. 17. 1.)
7. वृत्तनागत्विरस्य - fol. जं r. 1. 9. (S. 17. 5.)
8. नेववणस्य - fol. ट r. 1. 1. (S. 18. 3.)
9. धम्मदिग्गत्विरस्य - fol. टा r. 1. 1. (S. 19. 2.)
10. रोट्टकपुत्रस्य - fol. टि r. 1. 4. (S. 20. 2.)

9. सिन्धुनवगो

1. सिन्धुनस्य वत्तुं fol. टि v. 1. 4. (S. 20. 4.)
2. नेसादस्य - fol. टु r. 1. 9. (S. 20. 3.)
3. हेमाय - fol. टू v. 1. 5. (S. Hemāvati. 20. 5.)
4. काणाविगान्धस्य - fol. टू r. 1. 9. (S. 21. 3.)
5. नन्दिद्यानिजस्य - fol. टू v. 1. 8. (S. 22. 1.)
6. नकुन्धस्य - fol. टू v. 1. 9. (S. 17. 2.)
7. अन्धानवुस्य - fol. टै r. 1. 2. (S. 21. 2.)
8. वानरस्य - fol. टै v. 1. 8. (S. 21. 4.)
9. ववणपतिकानं - fol. टी r. 1. 8. (S. 21. 5.)
10. लख्वेद्विताय - fol. टं r. 1. 6. (S. 22. 3.)

10. वृत्तगन्धवगो

1. वृत्तगन्धवत्तुं fol. टू v. 1. 3. (S. 23. 1.)
2. पण्डरंगं fol. टू r. 1. 2. (S. 22. 4.)
3. दुत्तियट्टमहातिसस्य वत्तुं f. टू r. 1. 7. (S. 22. 5.)
4. तिससमानणेरस्य - fol. टू r. 1. 3. (S. 23. 2.)
5. गीन्धुउपासकस्य - fol. टै r. 1. 1. (S. 23. 3.)
6. पुटभत्तदायिकायवत्तुं fol. ठी r. 1. 3. (S. 23. 4.)
7. दुत्तियवणपतिकानं वत्तुं f. ड r. 1. 5. (S. 22. 2.)
8. संघदत्तत्विरस्य - fol. डा v. 1. 5. (S. 20. 1.)
9. अञ्जतस्सुनारिकाय - f. डी r. 1. 6. (S. 23. 5.)
10. तिससगहानागत्विरस्य fol. डु v. 1. 6. (S. 24. 1.)

Reliquae tres fabulae sunt:

1. महस्त्रिकाम वृतुं fol. डृ r. l. 1. (S. 24. 2.)
2. पञ्चमतिक्रमिखुवृतुं f. डृ r. l. 4. (S. 24. 3.)
3. दन्तकुटिम्बिकस्य वृतुं f. डृ r. l. 1. (S. 24. 4.)

Sequuntur hi versus:

एतावता । समन्तानन्तन्निन यथां स्ववाहिनी
तवा सिद्धन्तु संकथा जन्तुं सधुसम्भता ।
धन्नामतरं लीकि वदन्ती स्ववाहिनी
पञ्चवस्यसहस्रानि पञ्चतु जनिदिता ।
द्विंशत्तमिणत्रिहि निद्रिता स्ववाहिनी
करीतु सञ्चसन्तानं रच्छं तं सञ्चदा मुभं ।

कालिगच्छी caeteri qui supra (p. 25. a.)
exhibiti sunt. Codex anno D. 1812 de-
scriptus est.

ML.

Mahāvanso

(olim No. 18. donat. Rask.)

Codex folia 129 palmarum continens,
digitos vicosos ternos et dimidium longa,
literis Singhalensibus क-स signata, eademque
scriptura exarata. Paginae duodenas lineas
habent.

In codice inest liber historicus *Mahā-
vanso* (महावंसी) inscriptus et omnibus satis
notus. Noster codex continet octoginta
quinque capita (परच्छिद), quae sunt:

1. तवानताभिगमनी fol. का v. l. 10.
2. महासम्भतवंसी fol. कि r. l. 9.
3. पठनधम्मसंगोप्ति fol. कि v. l. 11.
4. दुत्तियधम्मसंगोप्ति fol. की v. l. 11.
5. ततियधम्मसंगोप्ति fol. कु r. l. 7.
6. चित्रवानमनं fol. कु v. l. 12.
7. चित्रयाभिमिकी fol. के r. l. 1.
8. पण्डुवासेदेवाभिमिकी fol. के r. l. 12.
9. जभयाभिमिकी fol. के v. l. 11.
10. पण्डुकाभयाभिगमनं fol. की v. l. 2.
11. देवानं पियतिस्याभिमिकी fol. की r. l. 5.
12. नानादिसपमात्ति fol. कं r. l. 2.
13. महिन्दानमनी fol. कं r. l. 10.
14. नगरपवेसनी fol. कः r. l. 12.
15. महाविहारपटिग्गहणी fol. खी r. l. 4.

16. वेत्तियपञ्चतपटिग्गहणी fol. खी r. l. 11.
17. धातुजानमनी fol. खु r. l. 12.
18. महावीधिग्गहणी fol. खू v. l. 3.
19. वीधिजानमनी fol. खू r. l. 1.
20. वेत्परिनेव्वानं fol. खू v. l. 12.
21. पञ्चराजकी fol. खू v. l. 2.
22. गानिणिकुमारसूति fol. खू v. l. 12.
23. वीधत्ताभी fol. खै v. l. 3.
24. द्विभातिकयुद्धकी fol. खी v. l. 2.
25. दुट्टुगानिणिविजयी fol. खं r. l. 11.
26. नखिवट्टिविहारमही fol. खं v. l. 10.
27. लीहपासादमही fol. खः v. l. 6.
28. वृषाधनत्ताभी fol. न r. l. 12.
29. वृषारम्भी fol. ना v. l. 4.
30. धातुगञ्जरचनी fol. नी r. l. 5.
31. धातुनिधानं fol. नू r. l. 5.
32. तुप्पितपुरगमनं fol. नू v. l. 1.
33. दसरत्तकी fol. नू r. l. 1.
34. एकदसरत्तकी fol. नू r. l. 10.
35. द्वादसरत्तकी fol. नै r. l. 6.
36. तयोदसरत्तकी fol. नौ r. l. 4.
महावंसी निद्रिता fol. नौ v. l. 10. *)
37. छरत्तकी fol. घ v. l. 6.
38. दसरत्तकी fol. घि r. l. 11.
39. राजद्वयदीपनी fol. घी r. l. 9.
- 41.**) जट्टरत्तकी fol. घु v. l. 8.
42. तिरत्तकी fol. घू v. l. 8.
44. छरत्तकी fol. घू r. l. 2.
45. रत्तकी (sic) fol. घू r. l. 9.
46. तिरत्तकी fol. घे r. l. 3.
48. छरत्तकी fol. घी v. l. 3.
49. पञ्चराजकी fol. घः r. l. 4.
50. एकराजकी fol. उ v. l. 3.
51. राजद्वयदीपनी fol. डि v. l. 5.
52. द्विरत्तकी fol. डु r. l. 2.
53. पञ्चराजकी fol. डु v. l. 10.
61. चतुन्नत्रकवरीवनिद्धिसी fol. डू v. l. 9. ***)

*) efr. Mahāvanso. ed. Turnour. pp. XXXI et 235.

**) Ipsius scriptoris negligentia numeri 40, 43, 47, 71
omissi sunt.

***) Scriba non animadvertit. turbata esse folia codicis,

62. कुमारीदयो fol. ऊ v. l. 11.
 63. संकल्पस्त्रिजभिगमनी fol. ऊ v. l. 6.
 64. परिमण्डुल्लभिगमनी fol. ऊ v. l. 6.
 65. सेनापतिवयो fol. ऊ r. l. 12.
 54. तिराजकी fol. ऊ r. l. 3.
 55. लंकाविलीयो fol. ऊ v. l. 4.
 56. छराजकी fol. ऊ v. l. 12.
 57. रोहणारतिविजयो fol. ऊ r. l. 6.
 58. जगुनाधपुराभिगमनी fol. ऊ r. l. 4.
 59. संगहकरणी fol. ऊ v. l. 12.
 60. लीकसासनसंगहकरणी fol. च r. l. 11.
 66. परिमण्डुल्लप्यवत्तिनिणयो fol. छि v. l. 2.
 67. महादिपपादनहुन्सवी fol. चुर r. l. 3.
 68. सरज्जसमिद्धिकरणी fol. चूर r. l. 1.
 69. वल्लधनसंगहो fol. चूर v. l. 3.
 70. रज्जदानो fol. छे v. l. 11.
 72. मंगलनिद्धिसी fol. छ v. l. 1.
 73. पुल्लत्थिवपुरपटिसंवरणं fol. छी r. l. 1.

e quo nostrum describebat; unde evenit, ut initium capituli 54. cum fine cap. 61, finis cap. 54. cum initio cap. 66. et initium cap. 61. denique cum fine cap. 66. conjungeretur, atque capita 61-65 capitibus 54-60 præponerentur.

74. दाढाधातुनहानिद्धिसी fol. चूर v. l. 8.
 75. रोहणविजयो fol. चूर v. l. 11.
 76. राजेन्द्रपुराहणनिद्धिसी fol. छ: r. l. 8.
 77. पण्डुनाजविजयो fol. चुर r. l. 12.
 78. विहारकापणं fol. छि v. l. 4.
 79. उव्वानादिकारापणं fol. चुर r. l. 2.
 80. मीलसराजकी fol. चूर r. l. 10.
 81. एकराजकी fol. चूर v. l. 4.
 82. दाढाधातुपरिचरियदस्सनं fol. चूर r. l. 12.
 83. विरिराजविजयानिद्धिसी fol. चूर r. l. 7.
 84. सासनोपकरणं fol. चूर v. l. 12.
 85. विविधकुमलकरणं fol. छे v. l. 8.
 86. विविधकुमलकापणं fol. छे v. l. 4.
 87. रज्जभारोपणं fol. छी v. l. 8.
 88. पुल्लत्थिवपुरकापणं fol. छं v. l. 2.
 89. एकमंगलादिदीपनी fol. च: v. l. 7.

Sequitur caput 90, quod ad finem perductum esse videtur: titulus vero non est subscriptus; ultimus versus est:

तत्त्व पण्डुनहारजवंसराजोव भाणुनी
 कुल्लमेखरञ्जी तं दाढाधातुगदाप्पे सी ।

Desunt omnino ultima decem capita 91-100.

III. LIBRI GRAMMATICI.

XLI.

Bālávátáro

(olim No. 168. collect. Rask.)

Codex folia 33 palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa, et Singhalensi scriptura exarata; primum numero caret, caetera literis Singhalensibus क-खः signata sunt. Paginae novenas lineas habent.

In codice inest grammatica linguae Pállicae, *Bālávátáro* (वाल्नावतारी) inscripta,

quam Anglice versam edidit vir rev. B. Clough*). Decreta grammaticae, quae libro continentur, brevi commentario illustrata sunt. Praemisso versu:

वुद्धं तिथामिबन्दित्वा वुद्धन्वुवविन्नीचनं
 वाल्नावतारं भापिसं वाल्नां वुद्धिवुद्धिया

liber incipit a verbis अक्खरा पादयो एकचत्तालीस ॥ अक्खरापि अकारादयो एकचत्तालीसं सुत्तन्तोपकारा । तं तथा । अ जा इ ई cett. Septem, quae continet, capita sunt:

*) Pali grammar. Colombo. 1824

1. मन्थि fol. कि v. l. 7.
2. नामिकं fol. की r. l. 5.
3. समाप्ति fol. कः r. l. 5.
4. तद्धितो fol. खा v. l. 5.
5. जाख्यातं fol. खू r. l. 3.
6. कितकं fol. खू r. l. 1.
7. कारकं fol. खः v. l. 6.

Finitur in hisce versibus:

मन्थि नामं समाप्ति च तद्धिताख्यातिकं तथा
कितकं कारकं कण्डा सत्त वास्नावतारिणे ।
समाप्तिरिक्वत्तान्निगणवरिहि निद्धितो
वास्नावतारि सन्नतायुद्धिचुदिं करोतु हि ।
वास्नावतारि निद्धितो ॥

XLII.

Bālāvātāro

(olim sine numero; e collect. Rask.)

Codex folia 91 palmarum continens, vicenos digitos longa, literis Singhalensibus क-च signata, eademque scriptura exarata. Paginae plerumque novenas lineas habent.

Continet decreta grammaticae *Bālāvātāro* inscriptae (No. XLI.), interpretatione et explicatione Singhalensi instructa, quae *Ma-hasamé* inscribitur. Singula grammaticae capita finiuntur: 1. fol. कृ r. l. 4. — 2. fol. खू r. l. 2. — 3. न r. l. 8. — 4. नू v. l. 10. — 5. पु r. l. 7. — 6. वी r. l. 3. — 7. वे v. l. 6.

XLIII.

Bālāvātāro

(olim No. 16. collect. Rask.)

Codex folia 105 palmarum habens. septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-खू signata, (primum enim numero caret; ऊं et ऊँ bis exstant), eademque scriptura exarata. A vermibus valde alesus est. Paginae novenas lineas habent.

Codice continentur decreta grammaticae, *Bālāvātāro* inscriptae, illustrata commentario

Singhalensi, qui *Bālāvātāro-gaḍala-deni-samé* inscribitur. Singula capita finiuntur: 1. fol. कृ r. l. 2. — 2. न r. l. 7. — 3. नी r. l. 5. — 4. पु v. l. 6. — 5. डा r. l. 1. — 6. ऊँ r. l. 6. — 7. खू v. l. 8.

XLIV.

Bālāvātāro

(olim No. 18. collect. Rask.)

Codex folia 82 palmarum continens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-च signata, (वी enim bis exstat), eademque scriptura exarata. Paginae plerumque novenas lineas habent.

In codice inest grammatica, *Bālāvātāro* dicta, cum alio commentario Singhalensi, qui *Bālāvātāro-liyana-samé* inscribitur. Caret ultimo capite (कारक); caetera finiuntur: 1. fol. कृ r. l. 1. — 2. fol. वा v. l. 3. — 3. fol. खू v. l. 1. — 4. fol. डा v. l. 2. — 5. fol. ऊँ v. l. 2. — 6. fol. कि v. l. 9. finitur in titulo capiti subscripto: *Kitaka-nimi. सिद्धिस्तु* ॥

XLV.

Grammatica Palica.

(olim sine numero; e privata Regis biblioth.)

Codex folia 64 palmarum habens, undevicenos digitos longa, literis Barmanicis क-की. ग-डा, डी-च, डः-चै, चः-छी signata, eademque scriptura exarata. Paginae septenas aut octonas lineas habent.

Codex duabus partibus constat. In priore, quae novem foliis (क-की) constat, liber inest, qui titulo quidem caret, sed eadem grammaticae decreta continet, quae in libro *Bālāvātāro* insunt, aliter vero distributa et disposita. Liber enim in quatuor sectiones (कण्य) divisus est, quae aliae alium capitulum (खण्ड) numerum continent. Sectiones et capita sunt:

1. सन्धिकण्यो, quinque capitum, finitur fol. का v. l. 2.
2. नामकण्यो, octo capitum, quorum quinque prima declinationem nominum exponunt (fol. क्रि-क्री r. l. 8.) — 6. कारक fol. कु r. l. 1. — 7. समास° fol. कु r. l. 7. — 8. तद्धित° fol. कू r. l. 3.
3. आख्यातकण्यो, quatuor capitum, de flexura verborum, foll. कू r.-क्रे v. l. 2.
4. कित्तविधानकण्यो sex capitum, quorum quinque prima de suffixis कित्त dictis agunt, et ultimum de suffixis उणादि dietis; fol. की r. l. pen. finitur.

Cætera 55 (न-छे) codicis folia continent partem posteriorem Pālicī in eundem librum commentarii, qui a capite sexto secundæ sectionis (कारक) incipiens, reliqua capita enarrat. (कारक) fol. गी r. l. 6. — समास fol. घु r. l. 6. — तद्धित fol. डा r. l. 7. — आख्यात° fol. च r. l. 1. — कित्तक fol. वै r. l. 6. — उणादि fol. छे r. l. 3.)

XLVI.

Kačéáyana-sára

(No. VIII. chart.; olim No. 20. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo compactus, foliis 24 constat, quorum paginæ lineas vicenas singulas habent. Scriptura Singhalensi exaratus.

Prima quatuor folia continent libellum, *Kačéáyana-saram* (कच्ययनसार) inscriptum, sive epitomen grammaticæ a Kačéáyana conscriptæ. Nomen scriptoris non exstat. Libellus versibus compositus est; incipit ab hisce verbis:

मुनिन्दक्री तमनीहं हन्त्वा वेधिमि पंकतं
 तमं सडम्मरंसीहि सी संपलितु नं तिमि ।
 नामधिक्राय वात्तानं बुद्धिया बुद्धसायनि
 वक्खं कच्ययनसारं निस्सायनं सदा सकं cætt.

Libellus in quinque sectiones (निद्धिसी aut उद्धिसी) divisus est, quæ sunt: (numeri uncis inclusi ad commentarium pertinent)

1. सामञ्जनिद्धिसी fol. 2. r. l. 2. (fol. 11. r. l. 5.)
2. आख्यातनिद्धिसी fol. 2. v. l. 5. (fol. 14. r. l. 8.)
3. कित्तनिद्धिसी fol. 3. r. l. 12. (f. 17. v. l. 14.)
4. कारकुद्धिसी fol. 4. r. l. 1. (f. 21. r. l. 9.)
5. समासनिद्धिसी fol. 4. r. l. 21. (f. 23. r. l. 15.)

Commentarius addit sextam perbreve sectionem, quæ तद्धितनिद्धिसी inscripta fol. 24. r. l. 8. finitur.

Cætera viginti folia continent Pālicum in eundem libellum commentarium, qui *Kačéáyana-sára-yojanā* (कच्ययनसारयोजना) inscribitur, et ab hoc versu incipit:

अनन्तपुञ्जनिञ्जत्त अनन्तगुणमपन्ने (sic)
 बुद्धं वन्दानि धम्मं च वरं संघं च मुद्धिकं ॥

Commentarius compositus esse videtur a sacerdote quodam nomine *Kalyāṇa-sāra* (कल्याणसार); finitur enim in his verbis:

यायनम्य हित्त्वाय पदोपत्थी मया कती
 तस्मानुभवती सत्ता सीत्तिं गच्छन्तु सच्चदा ।

कल्याणसरिन् भिक्खुना सी तु (sic) त्तानं अत्थाय रचितं ।
 कच्ययनसारयोजना निद्धिता ॥

XLVII.

Mungalan-vyākaraṇa

(olim No. 48. donat. Rask.)

Codex folia 89 palmarum habens, digitos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-चू signata, (numerus enim कू ter exstat, et ना bis), eademque scriptura exarata. Paginæ septenas lineas habent.

Codex continet grammaticam Pālicam, quæ ipsa titulo carens, teste Raskio, *Mungalan-vyākaraṇa* inscribitur. Solita Buddhæ celebratione absoluta, incipit a regula अ अदयो तिताक्रीस वणा (sic); singulæ regulæ Singhalensi commentario verboso illustratæ sunt. Ultima verba sunt: पुद्धादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति । पुच्छादित्ति ॥

XLVIII.

Khudda-sikkhá-dípani-piṭhi
(olim sine numero.)

Codex mancus, ut nunc est, folia 139 palmarum continens, vicanos digitos longa, literis Barmanicis वु-टी et डि-वी signata, eademque scriptura exarata. Paginæ denas lineas habent.

Codice continetur liber grammaticus Pálica lingua conscriptus et copiosa Barmanica interpretatione et explicatione instructus. Titulus *Khudda-sikkhá-dípani-piṭhi* (खुद्धसिक्खादीपनीपिटि) subscriptus est libro, qui initio caret. Ad calcem codicis alienum folium exstat.

XLIX.

Náma-varanæ-gilla (Rúpamálá)
(olim No. 51. collect. Rask.)

Codex undecim folia palmarum habens, senos denos digitos longa, literis Singhalensibus क-के signata, eademque scriptura exarata. Paginæ septenas lineas habent.

In codice inest libellus de declinatione nominum Palicorum, cui Singhalensis titulus *Náma-varanæ-gilla* subscriptus est; titulus vero Palicus, teste Raskio, *Rúpamála* est.

Libellus incipit, absoluta solita Buddhæ celebratione, ab hisce verbis: वुडो । वुडा । हे वुड । वुडा भवन्ती वुडा । वुडे वुडे eodemque modo flexuram nominum, pronominum et numeralium exponere perget. Libellus finitur in his verbis:

... दससहस्रं नहुतं दसनहुतं लवखं सतसहस्रंति पि वुव्वति ॥ लवखसतं कीटि कीटिलवखसतं पकीटि पकीटिलवखसतं कीटिपकीटि ॥ एवं नहुतं निनुहुतं अक्खोहिनी विन्दु अक्खुं निरव्वुं अहहं अववं अटटं मीगन्धिकं उप्पल्लं कुमुदं पुण्डरीकं पदुमं कवानं महाकपानं असंखियंति पि ययावकमं सतलवखगुणं वेदित्थं ॥ सिद्धिस्तु ॥ Náma-varanæ-gillayi.

L.

Náma-varanæ-gilla
(olim No. 54. collect. Rask.)

Codex undecim folia palmarum habens, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-के signata, eademque scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

Codice idem liber *Náma-varanæ-gilla* sive *Rúpamálá* continetur, qui in codice No. XLIX. signato inest.

LI.

Abhidhána-ppadípiká
(olim sine numero; e collect. Rask.)

Codex folia 50 palmarum habens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-घ signata, (numerus enim गू bis exstat), eademque scriptura exarata. Paginæ septenas lineas habent.

Codex continet vocabularium Pálicum, *Abhidhána-ppadípiká* (अभिधानपदीपिका *), quod *Moggaláno* quidam sacerdos conscripsit; liber enim in his versibus finitur:

महाज्ञितवनाख्यन्धि विहरि मधुसम्मते
सरोगामसमूहन्धि वसता सन्तवुत्तिना ।
सद्धम्मट्ठितकमिने मीगन्धिनने धीमता
वेरिण रोचिता एसा अभिधानपदीपिका ॥

Liber in tres sectiones divisus est, quarum tituli sunt:

सग्गकण्ठो पढमी fol. कू r. l. 2.

भूखण्ठो दुतियो fol. खी r. l. 1.

समञ्जकण्ठो ततियो fol. गः v. l. 1.

Hic et illic breves notæ Singhalenses adscriptæ sunt.

*) Vocabularium *Abhidhána-ppadípiká* Anglica explicatione instructum, omisa vero introductione et peroratione, edidit vir rev. B. Clough in libro, qui inscribitur: Pali Grammar with a copious vocabulary. Colombo 1824. 8^o.

LII.

Abhidhāna-ppadīpikā caett
(olim sine numero; e collect. Rask.)

Codex folia 139 palmarum continens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-न्ने signata, eademque scriptura exarata. Paginae denas lineas habent.

In codice duo libri insunt. Prior folia 133 (क-न्नु) explens, idem liber *Abhidhāna-ppadīpikā* est, qui codice No. LI. signato continetur, instructus vero explicatione et commentario Singhalensi. Sectiones finiuntur: 1. fol. ख v. 1. 6. — 2. fol. ज्ञे v. 1. 5. — 3. fol. ज्ञे v. 1. 1.

Alter, qui foliis sex सू-न्ने constat, libellus Singhalensis est de syntaxi Pālica. Titulus non exstat, quum libellus in fine mancus sit.

LIII.

Ākkhyāta-padam
(olim No. 52. collect. Rask.)

Codex folia 35 palmarum continens, ternos denos digitos longa, literis Singhalensibus क-न्नि signata, eademque scriptura exarata. Paginae octonas lineas habent.

In codice inest libellus grammaticus de flexione verborum Pālicorum, qui *Ākkhyātapadam* (अकख्यातपदं) inscriptus, et commentario Singhalensi instructus est. Incipit ab hisce versibus:

तिनिन्द्रमीहं अभिवन्दिवाहं
वनिन्द्रमन्तेमसिरपगिन्नु
स्वं रत्रन्तं भुवनिसु सारं
परंपरं तापनभूरित्तं ।
यतिन्द्ररात्रं सरणंकरं करं
त्रिं परत्वाय परंपरकुं
अहो महाखेदगतं गंलगं
त्तिखिस्सनाकख्यातपदं पदं तं ।

Codex recens, quem Raskius describendum curavit, quod scriba ad calcem libri annotavit:

प्रोफुसिर्ल्स्कनमिन पण्डितेनाभियाचितो
पदं आकख्यातिकं एतं अल्लिखहं मनोरमंति ॥

LIV.

Dhātu-mañjūsā
(olim No. 29. collect. Rask.)

Codex sex folia palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa, numeris Singhalensibus 1-6 signata, eademque scriptura exarata. Paginae octonas lineas habent.

In codice inest libellus, *Dhātu-mañjūsā* sive *Kaścāyana-Dhātu-mañjūsā* (धातु-मञ्जूसा, कश्चायन-धातुमञ्जूसा), in quo radices linguae Pālicae, quas Kaścāyana collegit, a *Silavansa* (सीलवंस) quodam versibus expositae sunt *). Libellus finitur in verbis:

हिताय मन्दबुद्धीने व्यन्तं वणकुना ल्हं
रचिता धातुमञ्जूसा सीलवंसेन धीमता ।
मदम्मपेकेल्लहराण्हंसी
आसिद्धुधम्मट्ठितिसीलवंसी
यक्खद्विल्लिनाख्यनिवासवासी
यतिस्सरो सी यमिदं अकामि ॥
कश्चायनधातुमञ्जूसा सन्ता ॥

LV.

Dhātupāṭham et Dhātumañjūsā
(olim No. 53. collect. Rask.)

Codex viginti folia palmarum continens, digitos senos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-खो signata, eademque scriptura exarata. Paginae plerumque septenas lineas habent.

Codex duos libellos continet, quorum prior *Dhātupāṭha* (धातुपाठं) est, sive col-

*) Libellum Anglice versum edidit B. Clough in libro: Pali grammar caett. inscriptio.

lectio radicum Pálicarum, quæ fol. कौ v. finitur, et excipitur a commentario Singhalensi, qui *Dhátupátha-sanné* inscriptus, fol. कौ r. l. 1. finitur.

Alter est idem libellus *Dhātu-mañjūsá*, quem codex No. LIV. signatus continet.

LVI.

Sodisanné

(olim No. 3. collect. Rask.)

Codex septendecim folia palmarum continens, digitos quaternos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-ख signata eademque scriptura exarata. Paginæ plerumque septenas lineas habent.

Sodisanné sive, ut in tegumento inscribitur, *Hodi-sanné* libellus grammaticus est, qui de literis quum linguæ Palicæ tum

Singhalensis agit. In nostro codice libellus ter exstat; primum exemplum fol. कौ v. l. 1. finitur; alterum, quod in secunda ejusdem paginæ linea incipit, fol. कौ v. l. ult. desinit, sed in fine mancum est; tertium denique fol. कौ r. l. 1. incipit.

LVII.

Sodisanné

(olim No. 12. collect. Rask.)

Codex novem folia palmarum continens, digitos undenos et dimidium longa, et literis क-क Singhalensibus signata, eademque scriptura rudi et ineleganti exarata. Paginæ septenas lineas habent.

In codice inest idem libellus grammaticus, *Sodi-sanné* sive *Hodi-sanné*, qui codice No. LVI. signato ter continetur.



**CODICES ALIIS INDIAE
LINGUIS EXARATI.**

I. CODICES ELUICI ET SINGHALENSES.

1. Libri Sacerdotales (1-14.)

I. II.

Pansiya-pānas-jātaka-pota
(olim No. 22. donat. Rask.)

Codex No. I. folia 634 palmarum habet, literis Singhalensibus क-र वृ. signata, (duo enim folia eundem numerum र कृ exhibent), et codex No. II. folia 687 habet, literis Singhalensibus र वृ-३ णि signata, (incuria scribæ omisi sunt numeri ३ षी, ३ वृ. ३ उी, ३ चः); quæ folia (1321) digitos vicenos quaternos et dimidium longa sunt; eorumque paginæ septenas aut octonas lineas habent.

Pansiya-panas-jātaka-pota interpretatio Singhalensis est libri Pālici *Jātaka-atthavaṃṇā* (efr. Cod. Pal. No. 26) una cum commentario verboso. Liber, introductione *Nidānakathā* omissa, a vita *Apamaṅkae* incipit, et viginti duabus sectionibus constat, quum decima quarta libri Pālici in duas divisa sit, quarum prior *Pakiṇṇa-nipātaya*, et posterior *Visati-nipātaya* inscribitur; sectiones vero in capita non sunt divisæ. Liber noster a Palico in paucis rebus differt, quas exhibeo una cum titulis vitarum, quæ capita libri Pālici finiunt:

1. Eka-Nipāta. (fol. ण r. l. 1.)
1. 10. Sukhavihāri-jātakaya. fol. खी v. l. 7.
2. 1. Lakṣanamraga. fol. खी v. l. 3. —
10. Nalapāna. fol. ञ v. l. 8.
3. 10. Muṇika. fol. व r. l. 2.
4. 10. Khadirangāra. fol. वृ v. l. 1.
5. 10. Dummedha. fol. वृ r. l. 2.
6. 10. Sankhadhamana. fol. छि v. l. 1.
7. 10. Khuddāla. fol. वृ v. l. 5.
8. 10. Bhīmasena. fol. जः v. l. 5.
9. 2. नितविन्द omittitur. — 10. Akataññu.
fol. टि r. l. 7.
10. 9. Parosahassa. f. टी r. l. 3. — 10. Asāta-
rūpa. fol. ड v. l. 7.
11. 1. Parosahassa. fol. ढः r. l. 4. — 9. Kuṇ-
ḍakapūva. fol. डु v. l. 6.
12. 3. *Sakuṇa* inscribitur. fol. डु v. l. 7. —
8. Bandhamokkha. fol. डी v. l. 4.
13. 9. Aggidatta. fol. ढ r. l. 6. — 10. Kosiya.
fol. ढ r. l. 3.
14. 4. Jhānasoḍana. fol. ढ r. l. 1. — 10.
Kāka. fol. ढ r. l. 7.
15. 10. Sañjīva. fol. ण v. l. 8. °
- II. Duka-Nipātaya. fol. षी v. l. 5.
16. 9. Svamaṃyūra. fol. ण v. l. 4. — 10.
Vinila. fol. ण v. l. 3.
17. 1. Indragutta. fol. ण r. l. 5. — 9. Araka.
fol. णी v. l. 4.
18. 10. Dudda. fol. ण r. l. 3.

19. 8. मीढकित्त्वुक् omittitur. — 10. Silāni-sausa. fol. वं r. 1. 7.
20. 10. Sādhusīla. fol. दृ v. 1. 6.
21. 10. Kandagala. fol. ङ r. 1. 5.
22. 10. Dharmaddhaja. fol. धै v. 1. 3.
23. 4. कुम्भोल et 6. कर्मिय omittuntur. — 10. Palāsa. fol. नी v. 1. 1.
24. 2. Venmitūpa. fol. नू r. 1. 7. — 7. सञ्चित omittitur. — 10. Mahāpingala. fol. नृ v. 1. 7.
25. 4. Vinivacēha. fol. नः v. 1. 2. — 8. Kinsugokāma. fol. वि r. 1. 6. — 10. Kapi. fol. पी v. 1. 5.
- III. Tika-Nipātaya. (fol. नि r. 1. 7.)
26. 8. Mahā-mandhātu. fol. फि v. 1. 6. — 10. Dūta. fol. तु v. 1. 1.
27. 5. Kuragga. fol. कु r. 1. 7. — 6. Vātasavindhava. fol. फे v. 1. 1. — 10. Kāka-ulūka. fol. कं v. 1. 7.
28. 5. हञ्चिर omittitur. — 10. Kūtasāka. fol. वी r. 1. 2.
29. 8. Macchadvāra. fol. मू r. 1. 7. — 10. Silavimansa. fol. भै r. 1. 2.
30. 4. Jambukhāda. fol. भं v. 1. 3. — 9. Kumāraputta. fol. ना v. 1. 3. — 10. Baka. fol. नि r. 1. 7.
- IV. Sataravana Nipātaya. (fol. वी v. 1. 8.)
31. 3. एकरत्न et 4. ददर omittuntur (cfr. 32.) — 10. Sayiḥa. fol. वा r. 1. 2.
32. Post 6. inseruntur: Ekarāja et Daddara (cfr. 31.) — 10. Suécāja. f. टृ r. 1. 2.
33. 7. Kāka. fol. रः r. 1. 2. — 10. Silavimansa. fol. ली r. 1. 3.
34. 1. किकालिक, 3. मीध, 4. रत्नवाद् (cfr. 44.) omittuntur. — 10. Visayihā. fol. लै v. 1. 4.
35. 9. Sandhibheda. fol. वी v. 1. 8.
- V. Pañca-Nipātaya. (fol. वी r. 1. 4.)
36. 10. Sussondiya. fol. वा r. 1. 3.
37. 2. Silaparikkha. fol. नी r. 1. 7. — 9. Palāsa. fol. नू r. 1. 3.
38. 5. Kapota. fol. वी r. 1. 4.
- VI. Savani Nipātaya. (fol. नू v. 1. 6.)
39. 8. Bilāla. fol. नू v. 1. 2. — 10. Nandiyamraga. fol. पे v. 1. 1.
40. 7. Puspagandha. fol. नृ r. 1. 4. — 8. Vighāta. fol. नृ v. 1. 7. — 10. Kāka. fol. नू v. 1. 6.
- VII. Satveni Nipātaya. fol. खे r. 1. 7.)
41. 10. Bakabrahma. fol. हू v. 1. 7.
42. 11. Parantapa. fol. खे r. 1. 7.
- VIII. Aṣṭa Nipātaya.
43. 9. अट्टान omittitur. — 10. Dīpi. fol. र की r. 1. 2.
- IX. Navavāni Nipātaya.
44. 3. Mahāgirādā. fol. र खु r. 1. 1. — Post 5. inseritur: Rājovāda. fol. र नृ r. 1. 8. (cfr. 34.) — 7. Lomakācyapa. fol. र ना r. 1. 2. — 12. Titvatudā. fol. र मं r. 1. 8.
- X. Dasvana Nipātaya.
45. 13. भूयिण्ट omittitur. — 15. Ghata. fol. र डी r. 1. 8.
- XI. Ekolosvana Nipātaya. (f. र छी r. 1. 5.)
46. 4. Udayabadda. fol. र नृ r. 1. 3. — Ultima fabula cod. No. I. *Pāniya* est, quae Cod. No. II. fol. र नृ r. 1. 1. finitur. — 6. Yuddhañjaya. fol. र चे v. 1. 8. — 9. Suppāra. fol. र छी r. 1. 4.
- XII. Dolosvana Nipātaya.
47. 1. चुन्नकुणाल omittitur. — 5. Jamasanthava. fol. र न v. 1. 7. — 7. Kosiya et 8. Mendapanha omittuntur.
- XIII. Terasa Nipātaya.
48. 10. Sarabhamiga. fol. र जी r. 1. 8.
- XIV. Visati Nipātaya.
49. Fabula decima tertia finem facit (fol. र डे v. 1. 3.) Nipātae, quae Pakiṇṇanipātaya inscribitur; caeterae fabulae quatuordecim Visati-nipātam conficiunt. — 27. Ayoghara. fol. र नृ v. 1. 2.
- XV. Tinsa Nipātaya.
50. 10. Gaṇḍatindu. fol. र नि r. 1. 3.

VI. *Úattálista Nipátaya.*51. 5. *Úulla-sutasoma.* fol. २ कृ v. l. ५.

XVII. Titulus deest.

52. 1. *Nalini.* fol. २ कः r. l. 6. — 2. *उन्नदन्ती*
et 3. *महात्रीधि* omittuntur.XVIII. *Sat̥ṭhi Nipátaya.*53. 1. *Sonaka.* fol. २ वृ r. l. 2. — 2. *Sankiécá.* fol. २ वे v. l. 6.

XIX. Titulus subscriptus non est.

54. 1. *Kusa.* fol. २ भी v. l. 4. — 2. *Sonanda.* fol. २ नी v. l. 6.XX. *Asiti Nipátaya.*55. 1. *Úulla-hansa.* fol. २ नी r. l. 4. — 5.
Sutasoma. fol. २ वी r. l. 7.

XXI. Sine titulo.

56. 6. *Mahánárada-Kássapa.* fol. ३ कृ v. l. 8.
— 7. *Bhúridatta.* fol. ३ नृ v. l. 8. — 8.
Vidhura. fol. ३ त्रे v. l. 1. — 9. *Um-*
magga-játakaya. fol. ३ ह r. l. 1. —
10. *Vessantara-játakaya.* fol. ३ णे v. l. 4.Reliquas quatuor lineas solitæ preces
et invocationes explent.

III.

Prátimokṣa-puñcí-sanné

(olim No. 32. donat. Rask.)

Codex quatuordecim folia palmarum ha-
bens, senos denos digitos longa, literis Sin-
ghalensibus खः-नी signata. *Paginae* octonas
lineas habent.Liber continet 227 præcepta sacerdoti-
bus Buddhicis data, e libro Palico *Páti-*
mokkha sumpta. Invocatione Palica abso-
luta, liber incipit a verbis: *Pratimokṣa sí-*
layeḥi satara párajikávo-nam.

IV.

Ratanávaliya

(olim No. 23. donat. Rask.)

Codex folia 619 palmarum continens,
digitos vicos ternos et dimidium longa,literis Singhalensibus कः-उं signata; numerus
enim उं bis exstat. *Paginae*, pulchra scrip-
tura exarata, octonas lineas habent.*Ratanávaliya* sive *Saddharma-rata-*
úvali explicatio verbosa et copiosa est libri
Paliei *Dhammapada-attharappana* inscripti
(cod. Pal. No. XVII.), quam Singhalensi lin-
gua composuit *Dhamma-senaya-tissaro* qui-
dam; dicitur enim (fol. २ उं r. l. 8)मदम्मद्वित्तिनिच्छन्ती धम्मसंगवतेस्मरी
उकामि पवरं एते मदम्मन्तनावहिं ।Plurimæ (264) narrationes internistæ
sunt, quarum indicem duo folia, ad calcem
codicis addita, exhibent.

V.

Vimána-vastu-prakarāṇaya

(olim No. 28. donat. Rask.)

Codex pulchra scriptura exaratus, folia
200 palmarum continens, digitos quinos
denos et dimidium longa, et literis Sin-
ghalensibus कः-उं signata; numerus enim उं bis
exstat. *Paginae* prioris codicis partis sep-
tenas, posterioris vero octonas lineas habent.*Vimána-vastu-prakarāṇaya* Singhalen-
sis interpretatio et explicatio est libri Paliei
sacri, *Vimána-vatthu* inscripti, qui in quin-
decim *Khuddanikáya* libris sexto loco poni-
tur*). In libro exponuntur, quæ de præmiis
et poenis vitæ futuræ narraverit discipulus
quidam Buddhæ, qui sedes et mansiones
defunctorum visitasset. Liber Palicis locis
abundat; in septem sectiones (*vargaya*)
divisus est, quæ aliæ alium capitulum nume-
rum habent. Sectionum et capitulum tituli sunt:I. *Píṭhavargaya* (incipit, intro-
ductione absoluta, fol. कु r.)1. *Svārṇa-pítha-vastuva.* fol. ख r. l. 1.2. *Kuñjara-vimána-varṇanáva.* fol. ख r. l. 4.

*) Mahávanso. ed. Turnour. p. LXXV.

3. Nāvūka-vimāna-vastuva. fol. खे v. 1. 1.
4. Tatiya-nāvūka-vimāna-v. fol. खे v. 1. 1.
5. Dīpa-vimāna-v. fol. खे r. 1. 6.
6. Tiladakṣiṇā-vimāna-v. fol. न v. 1. 6.
7. Nīvratā-vimāna-varṇanāva. fol. नी v. 1. 2.
8. Kesakārī-vimāna-v. fol. नू v. 1. 2.

II. Ātralatā-vargaya.

1. Dāsī-vimāna-vastuva. fol. ण r. 1. 2.
2. Ācāma-dāsikā-vimāna-v. fol. णः r. 1. 1.
3. Āṇḍālī-vimāna-v. fol. खे v. 1. 5.
4. Badrā-nam-vimāna-v. fol. वृ v. 1. 7.
5. Bhikṣādāyikā-vimāna-v. fol. वृ v. 1. 3.

III. Pāriécāhattaka-vargaya.

1. Ulāra-vimāna-vastuva. fol. वी r. 1. 2.
2. Guttīla-vimāna-v. fol. वृ r. 1. 5.
3. Daddalla-vimāna-varṇanāva. fol. वृ r. 1. 7.
4. Sésavatī-vimāna-v. fol. उं r. 1. 2.
5. Parasatu-vimāna-v. fol. च r. 1. 7.

IV. Māñjiṣva-vargaya.

1. Māñjiṣva-vimāna-varṇanāva. fol. खि v. 1. 3.
2. Kundadāyikā-vimāna-v. fol. चू r. 1. 5.
3. Vihāra-vimāna-v. fol. खे r. 1. 4.
4. Pīta-vimāna-v. fol. वी r. 1. 1.
5. Rajjumālā-vimāna-v. fol. छी r. 1. 1.

V. Mahāratha-vargaya.

1. Maṇḍuka-devapūtra-vimāna-vastuva. fol. वृ r. 1. 7.
2. Revatī-vimāna-v. fol. ण r. 1. 2.
3. Ātra-mānavaka-vimāna-varṇanāva. fol. ण v. 1. 7.
4. Kakutṭhasadāyaka-vimāna-v. fol. नू r. 1. 1.
5. Nāga-vimāna-v. fol. नू v. 1. 2.
6. Tatiya-nāga-vimāna-v. fol. ने r. 1. 2.
7. Ālāratha-vimāna-v. fol. नू r. 1. 1.
8. Mahāratha-vimāna-v. fol. नू v. 1. 5.

VI. Pāyāsī-vargaya.

1. Svarṇa-vimāna-varṇanāva. fol. ण v. 1. 1.
2. Anekavarna vimāna-v. fol. वी r. 1. 3.
3. Bhikṣādāyikā-vimāna-v. fol. वी r. 1. 3.
4. Sunikkhitta-vimāna-vastuva. fol. खे v. 1. 3.
5. Uttarā-vimāna-v. fol. उ v. 1. 6.
6. Sirimā-vimāna-v. fol. खि v. 1. 5.

7. Lakhumā-vimāna-vastuva. fol. वी v. 1. 4.
8. Uccāhādāyikā-vimāna-v. fol. उ v. 1. 6.
9. Pallanka-vimāna-v. fol. उ v. 1. 8.
10. Latā-vimāna-v. fol. उ v. 1. 3.
11. Mallikā-vimāna-varṇanāva. fol. जे r. 1. 7.
12. Visālākṣī-vimāna-v. fol. वी v. 1. 8.
13. Prabhāsvara-vimāna-v. fol. वी v. 1. 8.
14. Nāga-vimāna-v. fol. उः v. 1. 1.
15. Alomā-vimāna-v. fol. उ r. 1. 8.

VII. Sunikkhitta-vargaya.

1. Amba-vimāna-vastuva. fol. उा v. 1. 7.
2. Dvārapāla-vimāna-v. fol. उी r. 1. 7.
3. Dutiya-karaṇiya-vimāna-varṇanāva. fol. उ r. 1. 8.
4. Eladāsikā-vimāna-v. fol. उ v. 1. 3.
5. Kuṇḍala-vimāna-vastuva. fol. उ v. 1. 6.
6. Uttara-vimāna-varṇanāva. fol. उि v. 1. 1.
7. Amba-vimāna-vastuva. fol. उ v. 1. 2. (sic)
8. Gopāla-vimāna-varṇanāva. fol. उ r. 1. 6.
9. Maṭṭakūṇḍalī-vimāna-v. fol. उ v. 1. 4.
10. Serissaka-vimāna-v. fol. उ v. 1. 1.

Peroratio sequitur, quæ una cum precibus sollempnibus, quum Palicis tum Singhalensibus, reliqua folia explet.

VI.

Nimi-jātaké

(olim No. 14. collect. Rask.)

Codex folia 96 palmarum habens, digitos senos denos et dimidium longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus ऋ-ञे signata sunt. Paginae plerumque septenas lineas habent.

Liber regionem, quæ impiis habitanda, et supplicia, quæ perferenda sint, describit. Scriptor, solita invocatione Buddhæ absoluta, incipit a versibus Palicis satis corruptis, qui sunt:

नत्वा कालणिकं बुद्धे धम्मं संबंघं साधुं
कल्पाय सब्वासत्तां करिणि निरयं व नं ।
कस्सयं ते महविटं संबस्स परिनायकं

दीपमिं तन्त्रपणिन्दि मयनि दावकाणं ।
 पट्टिपत्तिपराधीरं मदाहञ्जनित्रायिनं
 पानंटेनगणी चन्दनण्डुत्तं विय मयनि ।
 मंयस्य पितरं वन्दे त्रिनवेषु त्रिसादं
 वंनिस्वावत्रमन्ती ऽहं वुद्धिपत्ती ऽग्नि मयनि ।
 त्रयिन्ने अद्विये निवसु अत्यहस्यनिनानकी
 यत्रिन्ती कस्सपत्तेरं कवेन्ति निमिजातकं ॥

Scriptor argumentum hausisse videtur e Pālica narratione, quæ *Nimi-jātaka* inscribitur. (cfr. cod. Pālic. No. XXVI. 56. 3.)

VII.

But-saraṇé

(olim No. 35. donat. Rask.)

Codex folia 236 palmarum habens, digitos undevicenos et dimidium longa, literis Singhalensibus क्णै signata, eademque scriptura rudi et ineleganti exarata. Paginae septenas lineas habent.

Codex continet librum lingua Eluica compositum, qui *But-saraṇé* inscriptus, de multis Buddhæ præstantiis et virtutibus agit.

VIII.

Pūjāvaliya

(olim No. 24. donat. Rask.)

Codex folia 493 palmarum continens, vicenos binos digitos longa, literis Singhalensibus क्णै signata; numerus enim ण्बि bis exstat, duo vero desunt folia litera व signanda. Paginae septenas aut octonas lineas habent.

Liber *Pūjāvaliya*, qui ante quingentos circiter annos a *Mairupala* quodam conscriptus esse traditur^{*)}, exponit, quæ sacrificia Buddha acceperit et quibus præmiis ea remuneratus sit. Liber in insula Taprobane magni aestimatur. Divisus est in tri-

ginta quatuor sectiones, quibus hi tituli subscripti sunt:

1. Mé Pūjāvaliyehi Apa-Budun lada-pūjā-sangraha-kathāva-namvu palamūvana-paricēhedaya nimi. fol. ऋ v. l. 6.
- 2 ... Budun aṣṭāṅga - dharmayen - lada-bhīni - hāramangul pūjākathā n. devana-p. n. fol. च्च r. l. 3.
3. Budun sāmānyadharmayen lada-vū vi-éaranamangul-p. fol. च्चै r. l. 2.
4. Budun éramitā-belen lada-bodhi-sambhāraka-p. fol. ण्बु r. l. 7.
5. Budun lada-palamūvana-jātibheda-p. fol. वृ r. l. 5.
6. Budun sansāra-ganava-lada-dvītiya-jātibheda-p. fol. ङ्ग r. l. 2.
7. Budun pañcā-mahāvīlokanāva sānayehi dilada sādhumāda-p. fol. च्चू r. l. 8.
8. Budun lada-pratisandi-p. fol. च्चू r. l. 6.
9. Budun lumbini nam vanodānāyehi di lada prasava mangala-p. f. च्चै v. l. 7.
10. Budun évidi-vanadā lada mahabhīni kamāṇā-p. fol. छ: v. l. 1.
11. Budun Buduvanadā lada Bodhi-maṇḍala-p. fol. च्चु v. l. 6.
12. Budun saddharmārādhanāyehi aēhapālanigrodha-mūlayehi-di mahābrahmāyāgēn lada-sādhumāda-p. fol. छ v. l. 2.
13. Budun Dham-sak-pavartam-sūtra-desanāyehi di lada isi pananārāma-p. fol. च्चू v. l. 7.
14. Budun raēha gabānu-vara di lada veluvanārāma-p. fol. छ: v. l. 5.
15. Budun bandu - samāgamayehi di lada nigrodhārāma-p. fol. ङ्ग r. l. 1.
16. Budun kiēcūvatnuvara di lada ambhūna-p. fol. छ v. l. 2.
17. Budun sévatnuvaradī anēpiṇḍu mahāsītānāgen lada-jetuvanārāma-p. fol. ण्बु v. l. 5.
18. Budun visākhā maha-upāsikāvāgen lada purbārāma-p. fol. ण्बु v. l. 2.

^{*)} Turnour. Mahāvanso. p. II.

19. Budun Sumana-sámanera-bheranangen lada dahara-bhikṣu-pratipatti-p. fol. १ v. l. 6.
20. Budun saevannuvaradímakosol maharajahugen lada asadriṣa-p. fol. ६ v. l. 4.
21. Budun viçalá - mahannuvaradí - liéçhávi-ádingen lada - gangárohana-p. fol. ५ v. l. 5.
22. Budun Sak-devu-rajahugen lada-divyarája-p. fol. ११ r. l. 2.
23. Budun gaṇḍamba-nam-vrakṣa-múla dí lada yamaka-prátihárya-p. f. ११ v. l. 7.
24. Budun navutí sábhavanayehi dí Sak-devu-rajahugen lada páṇḍu-kambala-çailásana- p. fol. ११ r. l. 4.
25. Budun sakas-pura-dora dí lada devoróhana-p. fol. ११ v. l. 2.
26. Budun Maháprajápatya dí pausiyá yakçákya-mehenín-nam-gen lada bhikṣumí-çasana-utpatti-p. fol. ११ v. l. 4.
27. Budun Maháprajápatyádi-çrávikávangen lada-bhikṣumí-pratipatti-p. f. ११ r. l. 7.
28. Budun Jívakayangen lada jívakáráma-p. fol. ११ v. l. 4.
29. Budun Devidathuniyá lada samamen-p. fol. ११ v. l. 2.
30. Budun Ajásat-rajakalávu-jívita - p. fol. ११ v. l. 2.
31. Budun Maháyasodharástha víringen lada-pratipatti-p. fol. ११ r. l. 8.
32. Budun Dharmásokádi-Jambudvípa-rajun lada uddesika-p. fol. ११ r. l. 8.
33. Budun Mihí-dumálmíyangen lada pratipatti-p. fol. ११ v. l. 6.
34. Budun çri-Lanká-dvípayehi búma-rajungen lada-nddesika-p. fol. ११ v. l. 8.

IX.

Pujávaliya

(cod. chart. No. IX.; olim No. 31. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ minoris, more Europæo compactus, constat

248 paginis, numeris Europæis signatis, quæ quaternas decas lineas habent, et rudi scriptura Singhalensi exaratae sunt. Codex recens post annum 1819 descriptus: hic enim annus in signo chartarii, chartæ Anglicæ impresso, exstat.

Codex continet libri *Pujávaliya* inscripti (Cod. No. VIII.) primas quinque sectiones et priorem sextæ partem. Sectiones finiuntur: 1. pag. 39. l. 7. — 2. pag. 72. l. 2. — 3. pag. 123. l. 10. — 4. pag. 171. l. 7. — 5. pag. 229. l. 3. Finitur in verbis sextæ sectionis, quæ exstant fol. ११ r. lin. 4. media codicis No. VIII. signati.

X.

Dala-dá-pujá-valiya

(olim No. 25. donat. Rask.)

Codex folia 38 palmarum habens, digitos duodenos et dimidium longa, literis Singhalensibus ऋ-ॠ signata; numerus enim वि incuria scribæ omisus est. Paginae septenas lineas habent.

In libro *Dala-dá-pujá-valiya* inscripto de sacrificiis, quæ dentibus cæterisque reliquiis Buddhæ offerenda sunt, agitur.

XI.

Sangraha-katháva

(olim No. 31. donat. Rask.)

Codex duos libellos continet, quorum folia palmea digitos quinos decas longa sunt, et rudi scriptura Singhalensi exarata. Prior libellus folia sex, literis ऋ-ॠ signata, habet, alter vero novem folia, literis ऋ-ॠ signata; paginae prioris libelli octonas, posterioris vero senas lineas habent.

Uterque libellus continet locos varios e libris sacris sumptos, in usum sacerdotum collectos et in linguam Singhalensem versos. Præterea tria folia exstant ejusdem generis.

II.

Milinda-ppasna-kathāva

(olim No. 30. donat. Rask.)

Codex folia 46 palmarum continens, quaternos denos digitos longa; primum numero caret, caetera literis Singhalensibus क-नी signata sunt. Paginae octonas lineas habent.

Milinda-ppasna-kathāva interpretatio et explicatio Singhalensis est libri Palici *Milinda-pāṇho* inscripti (col. Pal. No. XXXIII). Noster codex primam sectionem tantum continet.

III.

Pradīpikāva

(olim No. 46. donat. Rask.)

Codex haud recens, folia 201 palmarum continens, vicenos digitos longa; primum numero caret; caetera literis Singhalensibus क-हू signata sunt, quindecim vero folia वै-कुं desunt. Paginae septenas aut octonas lineas habent.

In codice inest liber *Pradīpikāva* sive *Dharma-pradīpikāva* inscriptus, quem *Gurulugomi* lingua Ehuica, multis tamen locis Pālicis et Sanskritis intermixtis, conseripsit. In priore libri parte agitur de virtutibus et vitiis, atque de præmiis et suppliciis vitæ futuræ; posterior vero pars argumenti historici est, continet enim:

- Dasabala-parinibbāna-kathā. fol. ६ r. l. 2.
 paṭhama-sangīti-kathā. fol. १ v. l. 3.
 dutiya-sangīti-kathā. fol. ३ r. l. 7.
 tatiya-sangīti-kathā. fol. ३ v. l. 6.
 Lankāvatarana-kathā. fol. ३ v. l. 3.
 Mahāvihāra-ṭṭiggahana-kathā. f. ८ r. l. 3.
 Ūtiyagiri-vihāra-ṭṭiggahana-kathā. fol. ८ r. l. 7.
 Dhātu-āgamana-kathā. fol. ८ v. l. 7.
 Mahābodhivansa-pariggahana-kathā. fol. ८ r. l. 1.

Exponitur igitur historia fidei Buddhicæ a morte Buddhæ usque ad tempus, quo ramus sacrae arboris apportatus est: (anno Buddhæ 236. cfr. Mahāvanso. capp. 2-4 et 13-19).

Liber finitur in versu neque omnino Sanscrito neque Palico:

प्रकाशयन्तो मद्गर्भं दीपयन्तो च सत्यं
 विभातु भावगुह्यतो इयं धर्मप्रदीपिका

Sequitur subscriptio: Gurulugominvisin karanaḷada Dharmapradīpikāva. et preces solitæ.

IV.

Amāvaturu

(olim No. 27. donat. Rask.)

Codex folia 115 palmarum continens, digitos vicenos binos et dimidium longa, literis Singhalensibus क-त्ति signata. Paginae octonas lineas habent.

Liber *Amāvaturu* commentarius est, quem lingua Ehuica, multis sententiis Pālicis et Sanscritis intermixtis, composuit *Gurulugomi* in librum Palicam *Purisa-dhamma-sārathi* (पुरिसधम्मसारथि) inscriptum; titulus enim, ad calcem libri adscriptus, hæc habet: Gurulugominvisin karanaḷada Amāvaturu nam Purisa-dhamma-sārathiyan padavarṇanā nimi. Liber octodecim sectionibus (paricēhedaya) constat, quæ sunt:

1. Durdanta-damanā. fol. क्ति v. l. 4.
2. Svasantāna-damanā. fol. के v. l. 6.
3. Parasantāna-damanā. fol. खा r. l. 8.
4. Grapati-damanā. fol. न v. l. 5.
5. Brāhmana-damanā. fol. नृ v. l. 3.
6. Rāja-damanā. fol. नी r. l. 5.
7. Angulmal-damanā. fol. छि r. l. 4.
8. Parivrajaka-damanā. fol. वृ v. l. 2.
9. Māpavaka-damanā. fol. वं r. l. 3.
10. Digambara-damanā. fol. कु r. l. 3.
11. Jaṭila-damaṇā. fol. कु r. l. 1.
12. Tāpasa-damanā. fol. ऊँ v. l. 8.

13. Bhikkhu-damañá. fol. च॒ r. l. 3.
14. Nága-damañá. fol. नृ॒ r. l. 3.
15. Yakṣa-damañá. fol. य॒ v. l. 2.
16. Asura-damañá. fol. अ॒ r. l. 2.
17. Déva-damañá. fol. दे॒ v. l. 2.
18. Brahma-damañá. fol. ब्र॒ r. l. 6.

Index, titulus subscriptus et preces solemnes reliquam folii ब्र॒ partem explent.

2. Libri historici (15-21.)

XV.

Saddharmálanakāre
(olim No. 26. donat. Rask.)

Codex folia 466 palmarum continens, vicanos singulos digitos longa, literis Singhaleisibus ऋ-ञे signata, quum tres numeri च॒, भ॒, वि॒ bis exsistent. Pulchra scriptura exaratus. Paginae octonas lineas habent.

Liber *Saddharmálanakāre* historico sermone compositus, argumentum e duobus libris Pálicis, *Rasaráhinī* et *Mahá-anúgata-vanso*, hausit. E priore omnes 103, quas continet narrationes, in nostrum librum transierunt, ordo tamen et interdum tituli differunt: e posteriore vero duae tantum reliquae narrationes, Padmavati (5. 5.) et Meteyya (24. 5), sumptae esse videntur. Qui versus Pálici in illis libris exstant, omnes profertur, Singhaleis soluta interpretatione explicatae.

Liber in viginti quatuor sectiones (pari-échedaya) divisus est, quarum tres primae introductionem quandam faciunt, caeterae 21 quinas narrationes continent. Sectiones et narrationes sunt: (numeri uncis inclusi ad Rasaválinim, Codd. Pal. No. XXXVIII. et XXXIX. pertinent)

1. Dharma-sangraha-varga. fol. वि॒ v. l. 4. Introductio est, quae de fide Buddhica et structura libri agit.
2. Nidána-varga. fol. नी॒ v. l. 8. Simili modo, quo Nidána-katha libri Játakæ (Cod. Pal. No. XXVI.), vitam Buddha breviter narrat.
3. Abhinihára-varga. fol. वृ॒ v. l. 8. Res Sumedhae enarrat.
4. Dharmasonḍaka-varga sive Dajam-sonḍa-vag. (fol. वी॒ v. l. 7.)
 1. Dharmasonḍaka-vastuva. fol. वी॒ r. l. 4 (R. 1. 1.)
 2. Vessámittá-v. fol. उ॒ v. l. 3. (R. 1. 7.)
 3. Migaluddaka-v. f. उ॒ r. l. 5. (R. 1. 2.)
 4. Sarapa-sthavira-v. f. उ॒ r. l. 8. (R. 1. 6.)
 5. Buddhavamma-v. f. उ॒ v. l. 7. (R. 1. 9.)
5. Mahámandhátu varga. (f. उ॒ r. l. 6.)
 1. Mahámandátu-vastuva. fol. उ॒ r. l. 7. (R. 1. 8.)
 2. Óraghátaka-v. f. च॒ r. l. 7. (R. 3. 6.)
 3. Sivalí-v. fol. वै॒ v. l. 5. (R. 3. 10.)
 4. Saddheyya-v. fol. च॒ v. l. 1. (R. 3. 7.)
 5. Padmavati-v. fol. उ॒ r. l. 6.
6. Nandirája-varga. (fol. नि॒ v. l. 4.)
 1. Nandirája-vastuva. fol. नि॒ v. l. 5. (R. 2. 1.)
 2. Uttara-sámanera-v. fol. नृ॒ v. l. 2. (R. 3. 4.)
 3. Sákhamála-v. fol. नी॒ v. l. 7. (R. 4. 5.)
 4. Kapaṇa-v. fol. क॒ r. l. 2. (R. 4. 3.)
 5. Kañcánadevi-v. f. नि॒ v. l. 3. (R. 2. 4.)
7. Yakkhavañcíta-varga. (f. जा॒ v. l. 8.)
 1. Yakkhavañcíta - vastuva. fol. कृ॒ r. l. 4. (R. 3. 1.)
 2. Mithyadrīṣṭi-v. f. कृ॒ r. l. 8. (R. 3. 2.)
 3. Abjigunṭhika-v. fol. जे॒ v. l. 1. (R. 1. 5.)
 4. Pádapiṭhiká-v. fol. क॒ r. l. 8. (R. 3. 3.)
 5. Kávira-paṭṭana-v. f. जा॒ v. l. 7. (R. 3. 5.)
8. Tunyabhattha-varga. (fol. टी॒ v. l. 5.)
 1. Tunyabhattha-vastuva. fol. च॒ r. l. 8. (R. 1. 3.)

2. Vyāghra-v. fol. वे r. 1. 2. (R. 2. 5.)
 3. Phalaka-v. fol. ञि r. 1. 4. (R. 2. 6.)
 4. Úoramitra-v. fol. ढा r. 1. 4. (R. 2. 7.)
 5. Pániya-v. fol. ढी v. 1. 5. (R. 2. 9.)
9. Bráhmaṇa-varga. (fol. ढः v. 1. 4.)
 1. Marutta-bráhmaṇa-vastuva. fol. ढू r. 1. 6. (R. 2. 8.)
 2. Soma-bráhmaṇa-vastuva. f. ढू r. 1. 3. (R. 2. 10.)
 3. Moriya-bráhmaṇa-v. fol. ढे v. 1. 2. (R. 4. 6.)
 4. Duggata-v. fol. ढी v. 1. 8. (R. 3. 8.)
 5. Devasthavira-v. f. ढः v. 1. 4. (R. 3. 9.)
10. Mahásena-varga. (fol. ढु v. 1. 2.)
 1. Mahásena-vastuva. fol. ढा v. 1. 6. (R. 4. 1.)
 2. Devata-anyatara-manuṣya-v. fol. ढे r. 1. 7. (R. 2. 2.)
 3. Rúpadeví-v. fol. ढू v. 1. 5. (R. 1. 10.)
 4. Viṣamaloma-v. fol. ढे r. 1. 8. (R. 2. 3.)
 5. Indagutta-v. fol. ढु v. 1. 2. (R. 4. 4.)
11. Tebhátika-varga. (fol. ढी r. 1. 7.)
 1. Tebhátika-vastuva. fol. ढी v. 1. 1. (R. 4. 8.)
 2. Devaputra-v. fol. ढः v. 1. 2. (R. 4. 7.)
 3. Suvarṇatilaká-v. f. ढू v. 1. 1. (R. 4. 2.)
 4. Buddheniyá-v. fol. ढू v. 1. 2. (R. 1. 4.)
 5. Kuṇḍalí-v. fol. ढी r. 1. 7. (R. 4. 10.)
12. Bodhirája-varga. (fol. ढी v. 1. 8.)
 1. Bodhirája-vastuva. fol. ढी v. 1. 4. (R. 4. 9. — Quæ 41 fabulæ, a Dharmasonḍaka incipientes, res in India (Jambudvīpa) gestas referunt.)
 2. Saddhá-sumana-v. fol. ढू r. 1. 7. (R. 6. 10.)
 3. Dhammasavanopásiká-v. fol. ढे v. 1. 1. (R. 5. 2.)
 4. Kuddarajja-v. f. ढी r. 1. 4. (R. 5. 3.)
 5. Migapotaka-v. f. ढी v. 1. 8. (R. 5. 1.)
13. Áraññaka-varga. (fol. ढं v. 1. 5.)
 1. Araññaka-Abhaya-sthavira-vastuva. fol. ढं v. 1. 2. (R. 5. 4.)
2. Samanagáma-v. fol. ढु v. 1. 7. (R. 5. 7.)
 3. Nága-vastuva. fol. ढू r. 1. 7. (R. 5. 9.)
 4. Úttaroliya-v. fol. वे v. 1. 7. (R. 6. 1.)
 5. Púvapabbata-vási-Tissatthera-v. fol. ढं v. 1. 5. (R. 6. 3.)
14. Kákavarṇa-varga. (fol. ढि r. 1. 8.)
 1. Kákavarṇatissa-vastuva. fol. ढू v. 1. 6. (R. 7. 2.)
 2. Dhustagamapi-v. f. वे r. 1. 3. (R. 7. 3.)
 3. Nandimitra-v. fol. ढं r. 1. 2. (R. 7. 4.)
 4. Súranirmala-v. f. ढा r. 1. 5. (R. 7. 5.)
 5. Mahásoṇa-v. fol. ढि r. 1. 8. (R. 7. 6.)
15. Goṭaimbara-varga.
 1. Goṭaimbara-vastuva. f. ढू v. 1. 5. (R. 7. 7.)
 2. Theraputtábhaya-vastuva. (R. 7. 8.)
 Incuria scribæ omissa est hujus narrationis finis, et ceteræ tres hujus sectionis, tertia *Baraṇa* (R. 7. 9.), quarta *Velusmana* (R. 7. 10.), quinta *Khañjadera* (R. 8. 1.); deinde desunt sequentis sectionis prima narratio *Phussadeva* (R. 8. 2.), secunda *Labhiya-rasabha* (R. 8. 3.) et initium tertiæ.
16. Phussadeva-varga. (fol. ढु v. 1. 5.)
 3. Dáthásena-v. fol. ढः v. 1. 3. (R. 8. 4.)
 4. Mahánelaka-v. fol. ढि v. 1. 2. (R. 8. 5.)
 5. Úlatissa-v. fol. ढु v. 1. 5. (R. 6. 4.)
17. Çáilirája-varga. (fol. ढू v. 1. 5.)
 1. Çáilirája-vastuva. f. ढी v. 1. 1. (R. 8. 6.)
 2. Nakula-v. fol. ढं r. 1. 7. (R. 9. 6.)
 3. Saddhátissámátya-v. fol. ढा r. 1. 6. (R. 5. 6.)
 4. Tissáya-v. fol. ढी r. 1. 1. (R. 6. 5.)
 5. Úlanágatthera-v. fol. ढू v. 1. 5. (R. 8. 7.)
18. Tambasumana-varga. (f. ढू r. 1. 5.)
 1. Tambasumana-vastuva. fol. ढू v. 1. 7. (R. 6. 2.)
 2. Vatthulapabbata-v. fol. ढे r. 1. 1. (R. 5. 10.)

3. Meghavarṇa-v. f. ऋ v. l. 5. (R. 8. 8.)
 4. Kāka-vastuva. fol. ऋ r. l. 6. (R. 7. 1.)
 5. Riyahala-v. fol. ऋ r. l. 5. (R. 6. 6.)
19. Abhayatthera-varga. (f. ऋ v. l. 2.)
 1. Abhayatthera-vastuva. fol. ऋ r. l. 1.
 (R. 5. 8.)
 2. Dhammadimattthera-v. fol. ञे r. l. 1.
 (R. 8. 9.)
 3. Gāmadārikā-v. f. ञे v. l. 8. (R. 6. 7.)
 4. Dhammāya-v. fol. ञे r. l. 7. (R. 6. 8.)
 5. Kūñcisanghāya-v. f. ञे v. l. 2. (R. 6. 9.)
20. Saṅghadatta-varga. (fol. ञे r. l. 8.)
 1. Saṅghadatta-vastuva. fol. ञे r. l. 4.
 (R. 10. 8.)
 2. Raṭṭhika-putta-v. f. ञे v. l. 1. (R. 8. 10.)
 3. Nesāda-v. fol. ञे v. l. 7. (R. 9. 2.)
 4. Silutta-v. fol. ञे r. l. 2. (R. 9. 1.)
 5. Hemāvātī-vastuva. f. ञे r. l. 8. (R. 9. 3.)
21. Sirināga-varga. (fol. ञे r. l. 2.)
 1. Sirināga-vastuva. f. ञे v. l. 8. (R. 5. 5.)
 2. Amba-amātya-v. f. ञे v. l. 8. (R. 9. 7.)
 3. Kāna-singāla-v. f. ञे v. l. 2. (R. 9. 4.)
 4. Vānara-vastuva. f. ञे r. l. 2. (R. 9. 8.)
 5. Jayampatikā-v. fol. ञे r. l. 2. (R. 9. 9.)
22. Nandivānija-varga. (fol. ञे v. l. 2.)
 1. Nandivānija-vastuva. fol. ञे r. l. 5.
 (R. 9. 5.)
 2. Dutiya-Jayampatikā-v. fol. ञे v. l. 4.
 (R. 10. 7.)
 3. Rukkhadevatā-v. f. ञे r. l. 7. (R. 9. 10.)
 4. Paṇḍaranga-v. fol. ञे v. l. 3. (R. 10. 2.)
 5. Dubbiṭṭhi-tissa-v. f. ञे v. l. 2. (R. 10. 3.)
23. Ūlagalla-varga. (fol. ञे r. l. 3.)
 1. Ūlagalla-vastuva (sive Sulugala-v.)
 fol. ञे r. l. 5. (R. 10. 1.)
 2. Tissa-sāmanera-vastuva. fol. ञे v.
 l. 4. (R. 10. 4.)
 3. Gola-upāsaka-v. f. ञे v. l. 5. (R. 10. 5.)
 4. Puṭabhatta-dāyikā-v. fol. ञे v. l. 3.
 (R. 10. 6.)
 5. Aññātara-kumārikā-v. fol. ञे r. l. 2.
 (R. 10. 9.)
24. Tissanāga-varga. (fol. ञे v. l. 2.)
 1. Tissanāga-vastuva. fol. ञे r. l. 4.
 (R. 10. 10.)
 2. Maḥallika-vastuva. fol. ञे r. l. 4.
 (R. 11. 1.)
 3. Pañcāsata-bhikṣu-v. fol. ञे r. l. 2.
 (R. 11. 2.)
 4. Dantakutimbika-v. fol. ञे r. l. 7.
 (R. 11. 3.)
 5. Metteyya-vastuva. fol. ञे v. l. 3.

Liber deinde in solitis precibus et invocationibus finitur. Ad calcem codicis folium exstat, quod indicem omnium fabularum exhibet.

IV.

Rājavalīya

(olim No. 34. donat. Rask.)

Codex folia 79 palmarum continens, quinos denos digitos longa, literis Singhalesibus ऋ-ञे signata; numerus enim ञे his exstat. Paginae plerumque senas lineas habent. Parva lacuna fol. ञे exstat.

In codice inest liber, qui *Rājavalīya* sive *Maḥārājavalīya* inscriptus, continet historiam insulae Singhalesis usque ad regem Rājasinham secundum (a. p. Chr. 1635.), quam quatuor deinceps scriptores, quorum nomina ignota sunt, literis mandarunt*). Librum, *Rājavalīya*, Anglice versum edidit cl. Upham**). In nostro codice nullae sectiones exstant; quatuor, quae in Anglica interpretatione inveniuntur, sectiones in nostro libro incipiunt: 1. fol. ऋ v. l. 1. — 2. fol. ञे v. l. 2. — 3. fol. ञे v. l. 1. — 4. fol. ञे v. l. 4.

Codicem anno p. Chr. 1822 exaratum esse patet e verbis ad calcem libri adscriptis.

*) Testibus Turnour (Māhāvāso p. II.) et Fox (Sacred and historical books of Ceylon. vol. 1. p. XII.)

**) Sacred and historical books. vol. II.

XVII.

Rájavaliya

(No. X. chart.; olim No. 13. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ minoris, chartæ Anglicæ, quæ annum 1819 signo chartarii impressum exhibet. Codex, more Europæo compactus, constat 102 foliis, numeris Europæis signatis; paginæ plerumque duodevicensas lineas habent.

Codice continetur idem liber *Rájavaliya*, qui in eodice No XVI. signato inest. Sectiones Anglicæ interpretationis incipiunt: 1. fol. 1. r. l. 1. — 2. fol. 24. v. l. 17. — 3. fol. 42. r. l. 16. — 4. fol. 52. r. l. 7. — Invocatio solita et titulus libri desunt.

XVIII.

Thúpavanço

(olim No. 26. donat. Rask.)

Codex folia 103 palmarum habens, vicenos binos digitos longa, literis Singhalensibus ऋ-ॠ signata. Paginæ octonas lineas habent.

Liber a *Ākravarti-prakrama-pañḍita*, qui ante hos 800 annos vixisse traditur, conscriptus est lingua Singhalensi, multis vero sententiis et versibus Pálicis intermixtis. In libro agitur de *Thúpa* sive sepulchris, quæ sacras Buddhæ reliquias continent. Quæ exstant sectiones, sunt:

1. Edaçaividha-vúkaranyaka-varahayan. fol. ऋ v. l. 7.
2. Dasa-thúpa-kathá. fol. ॠ v. l. 8.
3. Bódbi-ágamana-kathá. fol. ॡ v. l. 3.
4. Yojana-thúpa-kathá. fol. ॢ v. l. 3.
5. Nandimitra-nam-yodhayápanhè utpatti-katháva fol. ॣ r. l. 8.
6. Suranimúla... utpatti-katháva. fol. । v. l. 3.
7. Mahásóna ... utpatti-katháva. f. ॥ v. l. 5.
8. Gætĩmbara ... utpatti-katháva. fol. ० r. l. 1.

9. Thérapputtábhaya utpatti-katháva. fol. ॠ r. l. 8.
 10. Mahábharaṇa utpatti-katháva. fol. ॡ v. l. 1.
 11. Velusumaṇa utpatti-katháva. fol. ॢ v. l. 7.
 12. Khañjajadeva... utpatti-katháva. fol. ॣ r. l. 1.
 13. Unmáda-Phussa-deva... utpatti-katháva. fol. । r. l. 5.
 14. Labhiyavasabha ... utpatti-katháva. fol. ॥ r. l. 7.
 15. Miyaguma-dágap-katháva. fol. ० r. l. 7.
 16. Mirisaviṭṭimīṣara-katháva. fol. ॠ v. l. 4.
 17. Lóvamahapákatháva. fol. ॡ v. l. 8.
 18. Thúpasádhana-kathá fol. ॢ v. l. 2.
 19. Thúpárambha-kathá. fol. ॣ v. l. 7.
 20. Dhátu-garbha-varṇaná. *) fol. । v. l. 2.
- Complures parvæ lacunæ hic et illic exstant. Codici præponitur folium, quod initium ejusdem libri exhibet.

XIX.

Senkhaṇḍa-nagara-varṇanáva

(olim No. 33. donat. Rask.)

Codex folia octo palmarum continens, literis Singhalensibus ऋ-ॠ signata et quinos denos digitos longa. Paginæ plerumque septenas lineas habent.

Codice continetur libellus *Senkhaṇḍa-nagara-varṇanáva* inscriptus, sive historia urbis *Kandy* conditæ. Scriptor fuit, teste Raskio, *Parákrama-báhu* rex urbis *Koṭṭæ*.

XX.

Kosala-bimba-varṇanáva

(olim. No. 11. collect. Rask.)

Codex septem folia palmarum habens, digitos quaternos denos et dimidium longa, numeris Singhalensibus signata. Paginæ octonas lineas habent.

*) Mahávanso. capp. 23—30.

In libro, *Kosala-bimba-varṇanāva* inscripto, inest vita regis ejusdam Kosalæ, qui, Buddha vivo et approbante, imaginis ejus (*bimba*) cultum instituisse traditur.

XXI.

Kappina-kathāva
(olim No. 37. donat. Rask.)

Codex folia 33 palmarum continens, literis क-न Singhalensibus signata, digitos quaternos denos et dimidium longa. Paginae senas lineas habent.

In codice inest vita *Kappinæ* regis, cui ob munificentiam et liberalitatem contigit, ut sacerdos renasceretur.

3. Libri poetici (22—33.)

XXII.

Sarangadara-kathāva
(olim No. 28. collect. Rask.)

Codex folia 28 palmarum continens, digitos septenos denos longa; primum numero caret, cætera literis क-वे Singhalensibus signata sunt. Paginae quaternas lineas habent.

In codice inest carmen *Sarangadara-kathāva* lingua Eluica compositum, teste Raskio, a Pusvæli-pāṇḍita, ante centum circiter annos. Carmen 275 versibus, qui quaternis lineis in easdem literas exeuntibus constant, describit vitam *Sarangadaræ* sive Sarangadharæ, qui ob falsam novercæ accusationem a patre pedibus et manibus mutilatus et in sylva feris expositus, denique a diis crimine liberatus et in salutem restitutus esse traditur.

XXIII.

Kauminikoṇḍola
(No. XI. chart.; olim No. 21. chart. collect. Rask.)

Codex chartaceus formæ quaternariæ, more Europæo consutus, constat 148 paginis, numeris Europæis signatis. Signum chartarii, chartæ Anglicæ impressum, annum 1819 exhibet.

In codice inest carmen, *Kau-miui-koṇḍola* inscriptum, quod *Samarajiva-kæmidu* quidam centum circiter abhinc annos lingua Eluica composuit. Carmen constat versibus 722, qui quaternas lineas in eisdem sonos cadentes continent, et numeris Europæis 1-725 signata sunt, tres vero numeri, 61, 66, 403, omissi sunt. Carmine describitur vita *Jayaddisæ*, et poeta argumentum hausit e *Jayaddisa-jātaka*. (Cfr. p. 41. XIV. 50. 3.)

XXIV.

Piri-nivan-jātakaya
(olim No. 4. collect. Rask.)

Codex folia 33 palmarum continens, senos denos digitos longa, literis Singhalensibus क-न signata. Paginae quaternas lineas habent, et plerumque totidem versus exhibent quaternarum linearum, quæ in easdem literas exeunt.

Carmen, *Piri-nivan-jātakaya* inscriptum, mortem Buddhæ uberius describit; recentiore ætate compositum est, neque ad antiquas vitas, quæ *Jātaka* vocantur, referendum.

XXV.

Sandesa
(olim No. 32. collect. Rask.)

Codex folia 211 palmarum habens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-वे signata. Paginae quaternas lineas habent.

Codice continentur novem nuncii (*sandesa*) avibus perferendi traditi. Nuncii compositi sunt versibus, qui quaternis lineis in easdem literas exeuntibus constant. Sunt hi:

1. Hasara-sandesa. fol. क र. — f. खे र.
2. Nilakobo-sandesa. fol. खी र. — f. नी र.
3. Gira-sandesa. fol. ग र. — f. डू व.
4. Paravi-sandesa. fol. डू र. — f. डः व.
5. Sælalihini-sandesa. fol. च र. — f. चः व.
6. Tisara-sandesa. fol. छ र. — f. नू र.
7. Kovul-sandesa. fol. नू व. — f. खे र.
8. Kahákurulu-sandesa. fol. खी र. — डू व.
9. Sævul-sandesa. fol. डे र. — f. ते र.

XXVI.

Loka-upakáraya, Lo-væda-sangrahé,
Vadan-kavi-pota.

(No. XII. chart.; olim No. 15. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo consutus, constat 72 paginis. Annus 1819 exstat in signo chartarii chartæ Anglicæ impresso. Paginae plerumque quinque versus continent, qui quaternis in easdem literas exeuntibus lineis constant.

In codice tria carmina insunt:

Primum *Loka-upakáraya* carmen morale est, a sacerdote *Totagamuvu* compositum, quod versibus 110 constat.

Alterum *Lo-væda-sangrahé* a *Vidigama Thermanse*, discipulo sacerdotis *Totagamuvæ*, compositum, ejusdem generis est et 168 versus continet.

Tertium *Vadan-kavi-pota* 59 versibus Buddham celebrat.

XXVII.

Vadan-kavi-pota

(No. XIII. chart.; olim sine numero, e collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, Europæo more consutus, sex foliis chartæ Indicæ constat.

Codex continet idem carmen *Vadan-kavi-pota* in laudem et honorem Buddhæ compositum, quod in codice No. XXVI. signato inest.

XXVIII.

Bárasa-kávya

(olim No. 19. collect. Rask.)

Codex septem folia palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa; paginae octonas lineas habent.

Codice carmen perbreve morale continetur, teste Raskio, a *Karatothu* compositum, qui ante hos viginti annos summus erat Buddhicorum sacerdos in insula Taprobane. Carmen artificiosum, quod *Bárasa-kávya* inscribi videtur, quatuordecim versibus constat, quaternarum linearum, quæ ab iisdem literis incipiunt, et in easdem exeunt. Paginae singulos versus exhibent, qui commentario verboso explicantur. Figura, quæ in prima pagina exstat, artificiosam carminis structuram ostendit.

XXIX.

Súpa-çástraya

(No. XIV. chart.; olim No. 27. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo compactus, paginis 56 constat. Signum chartarii, chartæ Anglicæ impressum, annum 1819 exhibet.

Codice continetur carmen, *Súpaçastraya* inscriptum, quod trecentos circiter versus continet, qui solito more quaternis in easdem literas exeuntibus lineis constant.

XXX. XXX.

Carmina Singhalensia.

(olim No. 1 et 6. collect. Rask.)

Codex No. XXX. folia 99 continet, literis Singhalensibus क-डू signata, (desunt

enim duo numeri क्री et छी); codex autem No. XXXI. folia 125 continet, literis कृ-ण्णा signata; quæ folia palmea digitos denos septenos et dimidium longa sunt; paginæ quaternas lineas habent.

In codicibus insunt complura carmina minora, varii argumenti et a variis poetis composita. Desunt vero plerumque quum carminum tituli, tum nomina poetarum.

XXXII.

Ísvara-málaya
(olim No. 22. collect. Rask.)

Codex folia undeviginti palmea continens, digitos quaternos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-न्नि signata. Paginæ quaternas lineas habent. Pagina folii क recta ternos, cæteræ omnes binos versus exhibent, qui quaternis in easdem literas exeuntibus lineis constant.

Carmen *Ísvara-málaya* in laudem et honorem Durgæ, uxoris Çivæ compositum est, et ad *Kappua* sive dæmonum cultum pertinet.

XXXIII.

Amba-vidamana
(olim No. 2. collect. Rask.)

Codex folia octodecim palmarum continens, quaternos denos digitos longa, literis Singhalensibus क-न्नि signata. Paginæ quaternas lineas habent, et plerumque ternos versus quaternarum linearum, quæ in eosdem sonos cadunt.

Carmen *Amba-vidamana* in honorem deæ *Pattini-devi* compositum est, quæ cæteros dæmones in pomis Mangi (*amba*) ietu feriendis superasse traditur. Pertinet ad fidem eorum, qui dæmones colunt.

4. Libri grammatici (34-40.)

XXXIV.

Siddat-sangráva
(olim No. 40. donat. Rask.)

Codex undeviginti folia palmarum continens, ternos denos digitos longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus क-न्नि signata sunt; paginæ octonas lineas habent.

In codice inest liber *Siddat-sangráva* sive *Sidat-sangará*, grammatica linguæ Eluicæ, quam sacerdos Buddhicus nomine *Dharmapála* conscripsit, qui, teste Raskio, abhinc mille et quingentos annos vixisse traditur.

XXXV.

Elu-akṣarádiya
(olim No. 38. donat. Rask.)

Codex folia 44 palmarum continens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-न्नि signata; omissus enim est numerus कृ. Paginæ plerumque septenas lineas habent.

Codice continetur vocabularium linguæ Eluicæ, quod in nostro codice titulo caret. Vocabula Eluica, Singhalensi interpretatione explicata, in literas, a quibus incipiunt, digesta sunt quintuplici plerumque ordine, ita ut singulæ paginæ tricena quina vocabula exhibeant.

XXXVI.

Elu-akṣarádiya
(No. XV. chart.; olim No. 41. collect. Rask.)

Codex chartaceus, more Europæo compactus, formæ quaternariæ, chartæ Indicæ,

paginis 141 constat, quæ vicenas ternas lineas habent.

Liber titulum *Elu-akṣarāḍiḡa* præ se fert, et idem vocabularium est, quod codice No. XXXVII. signato continetur; quod Anglica etiam interpretatione instructum Raskius a. p. Chr. 1822 describendum curavit.

XXXVII.

Nāmaḡaliya

(olim No. 39. donat. Rask.)

Codex folia 47 palmarum habens, quaternos denos digitos longa, numeris Europæis 1-48 signata, quum secundum duos numeros 2 et 3 exhibeat. Paginæ quaternas lineas habent.

Nāmaḡaliya vocabularium perbreve est nominum Singhalensium, quod versibus compositum est.

XXXVIII.

Lakuḡu-sāra

(olim No. 9. collect. Rask.)

Codex novem folia palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa, literis Singhalensibus ण-अ signata. Paginæ septenas lineas habent.

In codice inest libellus rhetoricus, *Lakuḡu-sāra* inscriptus, qui e lingua Sanscrita in Eluicam versus est.

XXXIX.

Gæṡapadaya

(olim No. 20. collect. Rask.)

Codex novem folia palmarum continens, duodenos digitos longa, literis Singhalensibus ञ-क signata. Paginæ septenas lineas habent.

Codex continet libellum Singhalensem de arte poetica, *Gæṡapadaya* inscriptum.

XL.

Āandas-potaka

(No. XVI. chart.; olim No. 25. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo consutus, paginis 65 constat, quæ duodevicenas lineas habent. Signa chartarii, anglicæ chartæ impressa, annum 1819 exhibent.

Codex continet libellum *Āandas-potaka* de re metrica, in linguam Singhalensem e Sanscrita versum.

5. Libri medici

(41-42.)

XLI.

Sāra-sankṡepé

(olim No. 10. collect. Rask.)

Codex folia 241 palmarum continens, ternos denos digitos longa, literis Singhalensibus ञ-अ signata, pulchra scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

Liber *Sāra-sankṡepé* est de morbis eorumque curationibus. Interpretatio Singhalensis est libri Sanscriti *Sāra-sankṡepa* (सर-संक्षेप) inscripti, unde præter multos locos Sanscritos etiam titulos retinuit quadraginta capitibus subscriptos, qui sunt: (numeri uncis inclusi ad *Varayoga-sāram* pertinent)

1. Jvara-ékitsá. fol. ञ v. l. 5. (V. 11.)
2. Atisāra-ékitsá. fol. ण r. l. 5. (V. 12.)
3. Grahaḡi-ékitsá. fol. ण v. l. 1. (V. 12.)
4. Mandāgni-visúćiká-ékitsá. fol. ञ v. l. 3. (V. 22.)
5. Raktapitta-múréhá-ékitsá. fol. ण r. l. 6. (V. 13.)
6. Kāsa-gvāsa-hikká-ékitsá. fol. ञ v. l. 7. (V. 17.)
7. Kṡayaroga-ékitsá. fol. ञ v. l. 6. (V. 14.)

8. Madanya-ékitsá. fol. ३ v. 1. 1. (V. 16.)
9. Bharući-prasekatīṣṇá-ékitsá. fol. ३ v. 1. 7. (V. 20.)
10. Čhardi-hydroga-ékitsá. f. ३ v. 1. 7. (V. 21.)
11. Harṣomúla-udávarta-ékitsá. fol. ३ v. 1. 7. (V. 32.)
12. Mútrakīčhra-ékitsá. f. ३ r. 1. 1. (V. 28.)
13. Prameja-ékitsá. fol. ३ r. 1. 2. (V. 27.)
14. Vidradhi-ékitsá. fol. ३ r. 1. 7. (V. 23.)
15. Vīddhiroga-ékitsá. fol. ३ r. 1. 5. (V. 30.)
16. Gulma-ékitsá. fol. ३ r. 1. 3. (V. 25.)
17. Čúla-ékitsá. fol. ३ v. 1. 7. (V. 44.)
18. Udara-ékitsá. fol. ३ r. 1. 5. (V. 26.)
19. Čoṭha-sípada-ékitsá. f. ३ r. 1. 2. (V. 37.)
20. Pánduroga-ékitsá. fol. ३ v. 1. 8. (V. 34.)
21. Visarpa-ékitsá. fol. ३ v. 1. 8. (V. 24.)
22. Kuṣṭha-ékitsá. fol. ३ v. 1. 3. (V. 24.)
23. Kirmi-ékitsá. fol. ३ v. 1. 4.
24. Vraṇa-bhagandara-granthi-ádi-ékitsá. f. ३ r. 1. 7. (V. 31. 39.)
25. Masúriká-ádi-kṣudraroga-ékitsá. fol. ३ r. 1. 8. (V. 38.)
26. Upadāṇa-ékitsá. f. ३ r. 1. 6. (V. 29.)
27. Asīgdhara-aṣṭhīsrava-ékitsá. fol. ३ r. 1. 7. (V. 35.)
28. Vátaroga-ékitsá. fol. ३ r. 1. 5. (V. 33.)
29. Vátacronīta-ékitsá. fol. ३ v. 1. 4. (V. 36.)
30. Garbhačúla-garbhásrava-múḍhagarbhama-ékitsá. fol. ३ v. 1. 7. (V. 40.)
31. Kumároroga-bálagraha-ékitsá. fol. ३ r. 1. 4. (V. 5.)
32. Unmáda-apasmára-ékitsá. f. ३ r. 1. 1. (V. 15.)
33. Netraroga-ékitsá. fol. ३ v. 1. 4. (V. 7.)
34. Karṇaroga-ékitsá. fol. ३ r. 1. 5. (V. 8.)
35. Násároga-ékitsá. fol. ३ v. 1. 5. (V. 9.)
36. Mukharoga-ékitsá. fol. ३ r. 1. 2. (V. 10.)
37. Čiroroga-ékitsá. fol. ३ r. 1. 1. (V. 6.)
38. Viṣa-ékitsá. fol. ३ r. 1. 2. (V. 47.)
39. Rasáyana-ékitsá. f. ३ r. 1. 7. (V. 48.)
40. Vyájikaraṇa-ékitsá. f. ३ r. 1. 7. (V. 48.)

Liber in solitis invocationibus, quum Sanscritis tum Singhalensibus, finitur.

XLII.

Vara-yoga-sáraya
(olim No. 50. donat. Rask.)

Codex folia 143 palmarum continens, digitos vicenos binos et dimidium longa, literis Singhalensibus क-क्ष signata. Paginae octonas lineas habent.

In codice inest liber, *Vara-yoga-sáraya* inscriptus, de morbis eorumque curationibus. Interpretatio Singhalensis videtur esse libri Sanscriti, unde praeter multos locos Sanscritos etiam hi tituli, quadraginta octo capitibus (अध्याय) subscripti, sumpti sunt: (numeri uncis inclusi ad *Sárasankṣepam* pertinent)

1. Bhiṣag-lakṣaṇa. fol. ३ r. 1. 8.
2. Dravya-gaṇa. fol. ३ v. 1. 4.
3. Anya-pána. fol. ३ v. 1. 1.
4. Pratisandhigarbha-prasvapprasúćikáyan-ékitsá. (sic) fol. ३ r. 1. 1.
5. Kumára-ékitsá. fol. ३ r. 1. 2. (S. 31.)
6. Čiroroga-ékitsá. fol. ३ r. 1. 7. (S. 37.)
7. Akṣiroga-ékitsá. fol. ३ v. 1. 4. (S. 33.)
8. Karṇaroga-ékitsá. fol. ३ v. 1. 6. (S. 34.)
9. Ghrámaroga-ékitsá. f. ३ v. 1. 4. (S. 35.)
10. Mukharoga-ékitsá. fol. ३ r. 1. 6. (S. 36.)
11. Jvara-ékitsá. fol. ३ v. 1. 7. (S. 1.)
12. Grahaṇi-atisára-ékitsá. fol. ३ v. 1. 8. (S. 2. 3.)
13. Rakta-pitta-ékitsá. fol. ३ v. 1. 7. (S. 5.)
14. Kṣayaroga-ékitsá. fol. ३ r. 1. 2. (S. 7.)
15. Unmáda-apasmára-ékitsá. fol. ३ r. 1. 1. (S. 32.)
16. Múrecámadanya-ékitsá. fol. ३ r. 1. 3. (S. 8.)
17. Hikkácýasa-ékitsá. fol. ३ r. 1. 5. (S. 6.)
18. Pañćakása-svarabheda-ékitsá. f. ३ r. 1. 4.
19. Člesmároga. fol. ३ v. 1. 7.
20. Čhardi-tīṣṇábharući-ékitsá. fol. ३ r. 1. 3. (S. 9.)
21. Hidroga-ánáha-ékitsá. f. ३ r. 1. 6. (S. 10.)
22. Ámágni-manda-ékitsá. f. ३ r. 1. 7. (S. 4.)

23. Vidradhi-ékitsá. fol. वी r. l. 5. (S. 14.)
24. Kuṣṭavisarpa-ékitsá. fol. कु r. l. 7. (S. 21-22.)
25. Gulmádi-kimi-ékitsá. f. कु r. l. 8. (S. 16.)
26. Udara-ékitsá. fol. उ r. l. 3. (S. 16.)
27. Praméja-ékitsá. fol. उी r. l. 6. (S. 13.)
28. Mútrakrécéhra-ékitsá. fol. छि r. l. 3. (S. 12.)
29. Upadaṅga-ékitsá. fol. वी r. l. 5. (S. 26.)
30. Vídhi-ékitsá. fol. वृ r. l. 7. (S. 15.)
31. Bhagandara-ékitsá. fol. वृ v. l. 7. (S. 24.)
32. Haṣomúla-vyádhi-ékitsá. fol. वे r. l. 5. (S. 11.)
33. Vátavyádhi-udávarta-ékitsá. fol. वृ r. l. 8. (S. 28.)
34. Kámilá-páṇḍu-roga-ékitsá. fol. वी r. l. 2. (S. 20.)
35. Çronita-ékitsá. f. वी v. l. 6. (S. 27.)
36. Vátarakta-ékitsá. fol. वृ v. l. 4. (S. 29.)
37. Çophasípada-ékitsá. titulus non est subscriptus. (S. 19.)
38. Kṣudravýádhi-ékitsá. fol. वी v. l. 7. (S. 25.)
39. Vrana-roga-bhinna-ékitsá. fol. वृ v. l. 8. (S. 24.)
40. Striroga-ékitsá. fol. वी v. l. 2. (S. 30.)
41. Samányavidhi-ékitsá. fol. वृ v. l. 4.
42. Snehavidhi-ékitsá. fol. वी v. l. 2.
43. Aṣṭakarma-ékitsá. fol. वृ r. l. 2.
44. Çalyádhirasavidhi-ékitsá. fol. वृ v. l. 8. (S. 17.)
45. Sudhávidhi-ékitsá. fol. वृ v. l. 1.
46. Pratiṣaviḍhi-ékitsá. fol. वे r. l. 4.
47. Viṣavidhi-ékitsá. fol. वी v. l. 9. (S. 38.)
48. Rasáyana-vyájikaraṇa-ékitsá. fol. वे v. l. 3. (S. 39. 40.)

Cujus tituli Singhalensis interpretatio (mesé rasáyana-vyajikaraṇa-ékitsá ven anta karadukvūḥa) sequitur, et deinde verba Sanserita: वरवीगमारं मगात्तं । सर्वात्वीमि-दिम् (sic) भवतु मे । विरलीवगस्तुः in quibus verbis liber finitur.

II. CODICES TAMULICI.

I.

Skanda-purāṇa
(e collect. Fuglsang.)

Codex mancus, ut nunc est, folia 247 palmarum continens, quæ numeris Tamulicis 4-250 signata, et digitos quinos denos et dimidium longa sunt. Paginae plerumque senas lineas habent.

Liber, qui eodice continetur, est, ut videtur, *Yuddha-khaṇḍa Skanda-purāṇe*, e lingua Sanserita in Tamulicam versus *): deest vero titulus, quum liber et in initio et in fine mancus sit; præterea complures lacunæ sunt in medio libro.

II.

Mārkanda-purāṇa
(olim sine numero.)

Codex haud recens, tredecim folia palmarum continens, duodenos digitos longa; quorum primum numero caret, cætera numeris Tamulicis 1-12 signata sunt. Paginae quinque lineas habent.

Codice continetur initium libri *Mārkanda-purāṇe*, e lingua Sanscrita versi.

*) cfr. Mackenzie collection. vol. 1. p. 165.

III.

Pañsa-tandira-kkadai
(e collect. Fuglsang.)

Codex folia 167 palmarum continens, septenos denos digitos longa et numeris Tamulicis signata. Paginae, pulehra scriptura exaratae, plerumque quaternas lineas habent.

Liber *Pañsa-tandira-kkadai*, qui eodice continetur, Tamulica interpretatio est libri Sanseriti notissimi, qui *Pañca-tantra* inscribitur. Nomen interpretis non exstat. (Mackenzie collect. 1. p. 221.) Librum Gallice versum edidit abbas Dubois.

IV.

Vikkiramādittān-kadai
(e collect. Fuglsang.)

Codex folia 89 palmarum continens, duodevicesimos digitos longa, quarum triginta prima valde a vermibus adesa sunt. Paginae plerumque senas lineas habent.

Liber *Vikkiramādittān-kadai* sive historia Vikramādityæ regis, est interpretatio Tamulica Sanseriti libri, qui *Sinhāsana-dvā-trinçati* inscribitur.

V.

Vikkiramādittān-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 97 palmea, digitos quinos denos et dimidium longa, continet. Paginae quinas aut senas lineas habent. Codex anno D. 1799 (*Kālayutti-vāruṣam*) descriptus est e codice No. IV. signato, qui eundem librum *Vikkiramādittān-kadai* continet.

VI.

Vetāla-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia 97 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginae quinas lineas habent.

Codice continetur interpretatio Tamulica Sanseriti libri, *Vetāla-pañcāvarinçati* inscripti. In nostro vero codice primæ septendecim fabulæ tantum exstant. (Mackenzie collect. I. p. 222.)

VII.

Nala-ssakiravarti-rāsā-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 89 palmarum continens, septenos denos digitos longa; paginae quinas aut senas lineas habent.

Codice continetur historia notissima regis Nalæ et uxoris Damayantis. Liber *Nala-ssakiravarti-rāsā-kadai* sine dubio idem est qui sub nomine *Nala-rāja-kathā* in catalogo Mackenziano (I. p. 219) exhibetur.

VIII.

Nala-ssakiravarti-rāsā-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 96 palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa: pa-

ginae plerumque octonas aut novenas lineas habent.

In codice inest eadem historia Nalæ et Damayantis, quæ codice No. VII. signato continetur. sermone vero magis vulgari exarata; quod sine dubio gratia Fuglsangii, viri reverendi, factum est, qui librum nostrum anno D. 1797 (*Pinkal-vāruṣam*) describendum curavit.

IX.

Arissandirān-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 103 palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa; paginae senas lineas habent. Codex recens anno D. 1799 (*Sittārtti-vāruṣam*) pulchra scriptura exaratus, curante Brāhmano docto, nomine *Vardayunkār*.

In codice lingua Tamulica vulgari exponitur vita *Arissandirān* sive Hariççandra, qui multas miserias passus, fortunam et salutem recuperasse traditur. Liber *Arissandirān-kadai* sine dubio idem est, qui *Hariççandra-kathā* inscriptus in catalogo Mackenziano *) exhibetur.

X.

Arissandirān-purānam

(e collect. Fuglsang.)

Codex folia 80 palmarum continens, septenos denos digitos longa, et rudi scriptura exarata. Paginae plerumque senas lineas habent.

In libro *Arissandirān-purānam* inscripto vita ejusdem regis Arissandirān sive Hariççandrae narratur, de quo in codice No. IX. signato agitur.

*) Mackenzie collection. vol. I. p. 326

XI.

Nalu-mandiri-kadai
(e collect. Fuglsang.)

Codex folia 50 palmarum continens, quinque denos digitos longa; quorum paginae septenas lineas habent.

Liber, *Nalu-mandiri-kadai* inscriptus, exponit, quomodo quatuor socii consiliorum regis Alakendirān eujusdam, in urbe Alakapura regnantis, falsam gynaecei regis violati accusationem exarmarint regemque variis fabulis narratis sibi reconciliarint. Liber haud dubie idem est qui sub nomine *Alakesvara-katha* in catalogo Mackenziano (I. p. 220) exhibetur.

XII.

Nalu-mandiri-kadai
(e collect. Fuglsang.)

Codex folia 68 palmarum continens, septenos denos digitos longa; quorum paginae quaternas aut quinas lineas habent. Codex anno D. 1797 (*Pinkal-caruṣam*) descriptus est, sine dubio e codice No. XI. signato, qui eundem librum *Nalu-mandiri-kadai* continet.

XIII.

Viramārān-kadai
(e collect. Fuglsang.)

Codex folia 110 palmarum continens, novenos digitos longa, quorum paginae, pulehra scriptura exaratae, plerumque senas lineas habent.

Liber *Viramārān-kadai* res a Viramāra quodam gestas exponit, qui postumus filius regis Virasuradurandaræ, a ministro occisi, tandem patrium regnum recuperasse traditur. (Mackenzie collect. I. p. 222.)

XIV.

Sorarāḡa-kadai
(e collect. Fuglsang.)

Codex folia duodecim palmarum continens, undenos digitos longa, quorum paginae septenas lineas habent.

Codice continetur brevis historia regum *Sorāe* sive *Čolæ*. (Mackenzie collect. I. pp. 180 sqq.)

XV.

Historia regum *Sorāe*
(e collect. Fuglsang.)

Codex folia 27 palmarum continens, digitos undenos et dimidium longa, quorum paginae quaternas lineas habent. Codex anno 1795 (*vātsata*) descriptus est.

Liber, qui in codice inest, titulo caret, continet vero historiam regum *Sorāe* versibus breviter traditam.

XVI.

Narrationum collectio

Codex folia 276 palmarum continens, quaternos denos digitos longa, et rudi scriptura exarata. Paginae plerumque quinas lineas habent. Codici præponuntur tria folia, quæ indicem libri exhibent.

Codice continetur collectio quadraginta trium narrationum, quarum tituli sunt:

1. Semmasema-kadai. fol. 1. r.
2. Kānkayān-kannān-moṣam. fol. 9. r.
3. Siṣānān-moṣa. fol. 20. r.
4. Kaliyān-varugai. fol. 31. r.
5. Tanam-putira-tavasū. fol. 41. r.
6. Kāṇḍipam-vidugai. fol. 49. r.
7. Rāsa-iruṣiyai-kānūdāl. fol. 57. r.
8. Kudirai-muṅsi-moṣam. fol. 68. v.
9. Tanam-putira-kadai-sollukai. fol. 71. r.

10. Sokku-moṣam. fol. 73. r.
11. Turobadai-moṣam. fol. 78. r.
12. Singarāsān-moṣam. fol. 81. r.
13. Vindu-raṣṣa-moṣam. fol. 86. r.
14. Māyān-mānavanḍa-kadai. fol. 93. r.
15. Amurḍankaḍaiṇda-kadai. fol. 96. r.
16. Māveli-moṣam. fol. 100. r.
17. Muḍipādam teḍṇḍāl. fol. 104. r.
18. Irāṇiya-moṣam. fol. 106. r.
19. Desatān-kadai. fol. 109. r.
20. Tāḍagai-vadai. fol. 117. r.
21. Sidai-kaliyānam. fol. 121. r.
22. Sūrapān-kidoṛṛam. fol. 132. r.
23. Savuri-moṣam. fol. 139. r.
24. Vāli-moṣam. fol. 144. r.
25. Anumān-tūdu. fol. 149. r.
26. Tiruvanai-sirappu. fol. 152. r.
27. Rāvana-uyitam. fol. 163. r.
28. Rāma-linga-pūsai. fol. 179. r.
29. Ayyotti-kokkudāl. fol. 183. r.
30. Sidai-moṣam. fol. 192. r.
31. Adi-mūlam-ānai-moṣam. fol. 195. r.
32. Sandurā-moṣam. fol. 206. r.
33. Garuḍān-sodinai. fol. 209. r.
34. Sagādeva-moṣam. fol. 212. r.
35. Nakulān moṣam. fol. 216. v.
36. Pulirāsān-moṣam. fol. 221. r.
37. Arissunān-moṣam. fol. 228. r.
38. Vīmān-moṣam. fol. 231. r.
39. Sakkaram-tunai. fol. 235. r.
40. Mīn-mukān-kadai. fol. 240. v.
41. Emān-sodinai. fol. 246. r.
42. Pundera-eiḍal. fol. 250. r.
43. Adumai tirañ sollugai, sive Aḍiyarai-kānūḍāl. fol. 261. r.

XVII.

Narrationum collectio

Codex folia 31 palmarum continens, ternos denos digitos longa, quorum paginæ

plerumque septenas aut octonas, interdum vero novenas aut denas lineas habent.

Liber e codice No. XVI. signato, descriptus, ejus primas sex narrationes codex continet, quæ incipiunt: 1. fol. 1. r. — 2. fol. 5. r. — 3. fol. 10. r. — 4. fol. 17. r. — 5. fol. 21. r. — 6. fol. 25. r. Prima duo codicis folia indicem omnium 43 narrationum exhibent.

XVIII.

Perumal-kadai

Codex haud recens, folia 129 palmarum continens, quaternos denos digitos longa, quorum paginæ plerumque quinas lineas habent.

Liber *Perumal-kadai* versibus describit res a *Perumal* sive Viṣṇu gestas, et argumentum e libro Sanscrito. Viṣṇu-purāna dicto, hausisse videtur.

XIX.

Parabāsūrān-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex quinque folia palmarum continens novenos digitos longa, quorum paginæ quinas lineas habent.

Codice continetur parva narratio de Asura sive demone, Parabāsūrān dicto, qui proelium cum diis commisisse, et ab iis occisus esse traditur.

XX.

Kusalava-kadai

Codex folia 39 palmarum continens, undevicenos digitos longa, et numeris Tamilicis 1-40 signata, quum numerus 22 omisus sit. Paginæ quaternas aut quinas lineas habent.

Liber, *Kusalava-kalai* inscriptus, qui in codice inest, continet narrationem de Kusa et Lava filiis Rámæ et Sitæ, e lingua Sanscrita sine dubio versam. (Cfr. Maekenzie collect. I. p. 213.)

XXI.

Kanaka-sabai-malai

Codex haud recens, folia 27 palmarum continens, undevicenos digitos longa. Paginae, rudi scriptura exaratæ, quaternas lineas habent.

In libro, qui codice continetur, inest narratio de templo *Kanaka-sabai* dicto et in urbe Sidambara sito.

XXII.

Kapilai-vásagam

(e collect. Fuglsang.)

Codex folia undeviginti palmea continens, denos digitos longa, quorum paginae senas aut septenas lineas habent. Codici alienum folium praepositum est.

In codice inest carmen *Kapilai-vásagam*, in quo vacca, ut dominum servaret, tigris se devovisse, ab eo vero ut salva discederet, veniam impetrasse traditur. (Maekenzie collect. I. p. 217.)

XXIII.

Kapilai-vásagam

(e collect. Fuglsang.)

Codex folia viginti palmarum continens, senos digitos longa, quorum paginae novenas aut denas lineas habent.

Codice continetur, soluta oratione exposita, eadem de vacca et tigris narratio, *Kapilai-vásagam* inscripta, quæ in codice No. XXII. signato inest.

XXIV.

Anumar-vásagam

Codex haud recens, folia quindecim palmarum continens, octonos denos digitos longa, quorum paginae, rudi scriptura exaratæ, quaternas lineas habent.

Liber *Anumar-vásagam* versibus describit res a simio *Anuman* sive Hanumate gestas (cfr. cod. No. XVI. 25.). Nomen scriptoris non exstat.

XXV.

Collectio carminum

(e collect. Fuglsang.)

Codex mancus, ut nunc est, folia 147 palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa. Desunt vero quatuordecim folia 39-52, et præterea complures parvæ lacunæ hic et illic exstant. Paginae plerumque senas lineas habent. Ad calcem codicis duo aliena folia inveniuntur.

Codex, ut nunc est, continet collectionem undecim carminum, quorum tituli hi sunt:

1. Nāttu-ssirappu. fol. 1. r.
2. Nagara-ssirappu. fol. 10. r.; finitur fol. 38. v.; folia 39-52 desunt, quæ secundum indicem carmen *Saliyarān-kāṇḍam* continuisse videntur; et folium 53 vacuum est.
3. Indira-kāṇḍam. fol. 54. r.
4. Vañsanai-kāṇḍam. fol. 61. r.
5. Miṛugaveṭṭai-kāṇḍam. fol. 68. r.
6. Suravinai-kāṇḍam. fol. 82. r.
7. Nagaraningu-kāṇḍam. fol. 99. r.
8. Kāsi-kāṇḍam. fol. 119. r.
9. Mayāna-kāṇḍam. fol. 128. r.
10. Mitsi-kāṇḍam. fol. 152. v.
11. Uttira-kāṇḍam. fol. 157. r.

Index omnium carminum ad calcem primi carminis fol. 9. v. exstat.

XXVI.

Collectio carminum
(e collect. Fuglsang.)

Codex folia 169 palmarum continens, digitos quinos denos longa, quorum paginae senas lineas habent.

Codice continentur complura carmina Tamulica varii argumenti et a variis poetis composita.

XXVII.

Collectio carminum

Codex folia 79 palmarum continens, quae alia alius longitudinis sunt, plerumque vero ternos denos digitos longa. Paginae ternas aut quaternas lineas habent.

Codice continentur complura carmina minora, quum sacra tum profana.

XXVIII.

Manavāla-Nārāyaṇān-sadagam
(e collect. Fuglsang.)

Codex folia 51 palmarum continens, digitos septenos denos et dimidium longa, quorum paginae quaternas lineas habent.

Codice continetur carmen, quod centum versibus (सतक) constat, in laudem et honorem Viṣṇuis sive *Nurāyaṇae* a *Manavāla* quodam compositum, unde titulum *Manavāla-Nārāyaṇān-sadagam* sumpsit. (Cfr. Mackenzie coll. vol. I. p. 226. No. 44)

XXIX.

Perumal-tiru-pugār

Codex folia 77 palmarum continens, septenos denos digitos longa; quorum paginae quaternas aut quinas lineas habent.

Liber *Perumal-tiru-pugār*, qui in codice inest, varios hymnos et carmina in laudem Viṣṇuis composita continet.

XXX.

Perumal-tiru-pugār

Codex folia 83 palmarum continens, digitos senos denos et dimidium longa, quorum paginae, rudi scriptura exaratae, quaternas aut quinas lineas habent. Ad caecum codicis sex vacua folia, et quinque aliena nullius momenti, exstant.

In codice inest idem liber, *Perumal-tiru-pugār* inscriptus, qui codice No. XXIX. signato continetur.

XXXI. XXXII.

Collectiones hymnorum et carminum

Uterque codex mancus est, continet vero varios hymnos et carmina, quum sacra tum profana: inter quae *Asuriya-virttam* in altero codice (No. XXXI.) exstat, et *Ambikammal* in altero. (Mackenzie collect. I. p. 226). Desunt tituli reliqui.

Codicum folia alia alius longitudinis sunt, pleraque vero digitos ternos denos et dimidium longa; paginae plerumque quinas aut quaternas lineas habent. Codicum, ut nunc sunt, alter (No. XXXI.) 46 folia palmarum habet, et alter No. XXXII. signatus 52 folia continet.

XXXIII.

Tiru-valluvār-arattu-ppāl

(e collect. Fuglsang.)

Codex folia 133 palmarum continens, undenos digitos longa, quorum paginae quinas lineas habent.

Liber *Tiru-valluvār-arattu-ppāl*, qui in codice inest, continet circiter 1330 disticha argumenti moralis, quæ viro e humili *Parayā* ordine orto, cuius vero nomen ignotum est, adscribuntur^{*)}).

XXXV.

Nāladīyār-arattu-ppāl
(e collect. Fuglsang.)

Codex folia 75 palmarum continens, undenos digitos longa, quorum paginae, pulchra scriptura exaratae, quinque lineas habent.

Codice continetur liber *Nāladīyār-arattu-ppāl* inscriptus, in quo insunt quadringenta epigrammata moralia, optima ex octo millibus, quæ totidem poete, aulam ejusdam regis aggressi, et invidia poetarum regis fugere coacti, prae die fugae vesperi composuisse dicuntur. Tradunt regem fugae poetarum ira incensum, epigrammata illa in flumen deieci jussisse, flumen vero epigrammata quadringenta, quæ in libro *Nāladīyār-arattu-ppāl* collecta sunt, sursum vexisse.

XXXV.

Nītisara
(e collect. Fuglsang.)

Codex mancus, ut nunc est, folia 179 palmarum continens, digitos septenos et dimidium longa et numeris Tamilicis 1-199 signata: desunt enim viginti folia, 106 et 144-162. Paginae plerumque septenas lineas habent.

In codice inest collectio sententiarum et epigrammatum moralium, quum versibus, tum soluto sermone compositorum. Ad cal-

*) Chr. Beschi Grammar of the *Shen Tamil*, translated by B. G. Babington, Madras, 1822 4^{to} p. XI: et Mackenzie collect. I. p. 232 sqq.

cem codicis septendecim folia aliena exstant, quæ ad aliquot libellos diversos pertinent.

XXXVI.

Ulagā-nidi
(e collect. Fuglsang.)

Codex duos libellos continet, quorum folia palmea undenos digitos longa sunt.

In priore, qui quinque foliis constat, quorum paginae quinque lineas habent, inest collectio, *Ulagā-nidi* inscripta, sententiarum moralium, quæ sermone antiquiore et elegantiore conscriptæ sunt.

Posterior vero libellus, qui septem foliis constat, quorum paginae senas lineas habent, continet explicationem libri *Ulagā-nidi* sermone quotidiano compositam.

XXXVII.

Attisūḍi
(e collect. Fuglsang.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia septem palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginae ternas lineas habent.

In codice inest initium libri *Attisūḍi*, moralis argumenti, qui poetriae, nomine *Arjyār*, adscribitur. (Mackenzie collect. I. p. 245.)

XXXVIII.

Nal-vari et Attisūḍi

Codex folia 27 palmarum continens, digitos septenos denos longa: paginae prioris partis quaternas, posterioris vero binas lineas habent.

In codice insunt duo libri argumenti moralis, *Nal-vari* et *Attisūḍi* inscripti, qui poetriae *Arjyār* adscribuntur.

XXXV.

Siba-vākkīyār-pādīna-viruttam, et
Agattiyar-pāḍal

(Cod. No. XVII. chart.; olim No. 22. chart. coll. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, 18 foliis constat, quorum paginae plerumque vicenas binas lineas habent. Signum chartarii, chartæ Anglicæ impressum, annum 1818 exhibet.

Codice continentur duo carmina moralia, quorum prius *Siba-vākkīyār-pādīna-viruttam* a *Siba-vākkīyār* quodam compositum, folia 1-12 explet. Alterum *Agattiyar-pāḍal*, viro sapienti *Agattiyār* adscriptum, reliquis sex foliis absolvitur.

XL.

Carmina moralia

Codex folia quatuordecim palmarum continet, quinos denos digitos longa, quorum paginae ternas lineas habent.

In codice insunt duo carmina moralia, quorum tituli non sunt adscripti. Prius folio sexto finitur, posterius cætera folia explet.

XLI.

Nigaṇṭu

(e collect. Fuglsang.)

Codex duabus partibus constat, quarum prior viginti folia numeris 63-82 signata continet, et posterior 114 folia, numeris 1-114 signata; quæ (134) folia palmea digitos quaternos denos et dimidium longa sunt; paginae utriusque partis plerumque octonas lineas habent.

In priore parte inest pars libri, qui de mensuris et ponderibus agit. Initium deest.

Posterior pars continet vocabularium linguæ Tamulicæ, *Nigaṇṭu* inscriptum, quod

libro Divāgaram simile, quamquam minoris ambitus, iisdem duodecim sectionibus constat, quæ sunt:

1. Deva-peyar-togudi. fol. 1.
2. Makkaṭ-p. t. fol. 11.
3. Vilangin-p. t. fol. 23.
4. Māra-p. t. fol. 33.
5. Iḍai-p. t. fol. 40.
6. Pal-poruṭ-p. t. fol. 47.
7. Seyargai-vadivu-p. t. fol. 51.
8. Paṅ-bu-pāṛriya-p. t. fol. 59.
9. Seyal-pāṛriya-p. t. fol. 67.
10. Oli-pāṛriya-p. t. fol. 73.
11. Oru-sorbel-poruṭ-p. t. fol. 78.
12. Pal-poruṭ-kūttatoru-p. t. fol. 101.

XLII.

Nigaṇṭu

Codex folia 201 palmarum continens, duodenos digitos longa, quorum paginae plerumque septenas lineas habent. Valde a vermibus adesus.

Codex continet idem vocabularium linguæ Tamulicæ, *Nigaṇṭu* inscriptum, quod in codice No. XLI. signato inest. Duodecim sectiones incipiunt: 1. fol. 1. — 2. fol. 17. — 3. fol. 34. — 4. fol. 47. — 5. fol. 51. — 6. fol. 71. — 7. fol. 77. — 8. fol. 90. — 9. fol. 108. — 10. fol. 121. — 11. fol. 130. — 12. fol. 180.

XLIII.

Divāgaram

(e collect. Fuglsang.)

Codex folia 186 palmarum continens, duodenos digitos longa et numeris Tamulicis 1-186 signata; paginae plerumque quaternas lineas habent. Codici præposita sunt 17 folia vacua scriptura, et ad calcem 22 alia ejusmodi exstant.

Divágaram vocabularium est linguae Tamulicæ, in quo voces secundum vim et significationem collectæ et versibus expositæ sunt. Ut Nigantû, ita liber noster duodecim sectionibus constat, quarum nostro codice priores sex continentur, quæ sunt:

1. Déva-peyar-togudi. fol. 1. r.
2. Makkaṭ-p. t. fol. 41. r.
3. Vilangin-p. t. fol. 84. r.
4. Māra-p. t. fol. 116. r.
5. Idā-p. t. fol. 142. r.
6. Pal-poruṭ- p. t. fol. 170. r.

XLIV.

Divágaram
(e collect. Fuglsang.)

Codex folia 75 palmarum continens, digitos duodecos et dimidium longa; paginae octonas lineas habent.

Codice continentur vocabularii *Divágaram* inscripti sectiones sex posteriores, quæ sunt:

7. Seyargai - vadivā vagai peyar-togudi. fol. 1.
8. Paṅ-bu-pāriya-p. t. fol. 12.
9. Seyal-pāriya-p. t. fol. 24.
10. Oli-pāriya-p. t. fol. 36.
11. Oru-sorbel-poruṭ-p. t. fol. 44.
12. Pal-poruṭ-kūṭṭatoru-p. t. fol. 58.

XLV.

Divágaram
(e collect. Fuglsang.)

Codex folia 29 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginae quaternas lineas habent.

Codice continetur vocabularii Tamulici, *Divágaram* inscripti, prima sectio, in quo nomina deorum (*Déva-peyar-togudi*) enumerantur

XLVI.

Divágaram

Codex folia 25 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginae quaternas lineas habent.

Codex continet primam sectionem (*Devapeyar-togudi*) vocabularii Divágaram inscripti.

XLVII.

Divágaram
(e collect. Fuglsang.)

Codex folia 38 palmarum continens, digitos quaternos denos et dimidium longa, quorum paginae quaternas lineas habent.

In codice inest vocabularii Divágaram inscripti prima sectio, quæ nomina deorum (*Devapeyar-togudi*) continet.

XLVIII.

Vayittiya-tiraṭṭi-ssintāmani
(e collect. Fuglsang.)

Codex folia 73 palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa; quorum paginae novenas lineas habent.

Codice continetur liber *Vayittiya-tiraṭṭi-ssintāmani*, de morbis eorumque curationibus, qui Agastyæ adscribitur.

XLIX.

Tiru-mūlār-eṇṇūru-niraṭṭu
(e collect. Fuglsang.)

Codex folia octodecim palmarum continens, digitos undenos et dimidium longa; paginae quinas lineas habent.

Tiru-mūlār-eṇṇūru-niraṭṭu liber medicus est de variis morbis eorumque curationibus, quem conscripsit *Tiramūlār* quidam.

L.**Tirumūlar-tirumandiram**

(No. XVIII. chart.; e collect. Fuglsang.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, foliis tredecim constat, quorum paginæ vicinas ternas lineas habent.

Libellus *Tirumūlar-tirumandiram* ejusdem argumenti est ac qui codice No. XLIX. signato continetur.

LI.**Kuṛi-máttu.**

Codex folia 49 palmarum continens, quæ alia alius longitudinis sunt, pleraque vero senos denos aut septenos denos digitos longa. **Paginæ** quaternas lineas habent.

Liber, qui codice continetur, de mathematicis est.

LII.**Kuṛi-máttu.**

Codex folia 40 palmarum continens, digitos septenos denos aut senos denos longa; **paginæ** quinas aut quaternas lineas habent.

In codice idem liber de mathematicis inest, qui codice No. LI. signato continetur.

LIII.**Pañśāngam**

(e collect. Fuglsang.)

Codex folia 32 palmarum continens, octonos digitos longa, quorum paginæ senas lineas habent. Codice fasti Tamulici continentur.

LIV.**Pañśāngam**

(e collect. Fuglsang.)

Codex folia 33 palmarum continens, digitos senos et dimidium longa, quorum pa-

ginæ septenas lineas habent. In codice fasti Tamulici insunt.

LV.**Naksettira-sástiram**

(cod. chartae. No. XIX.)

Codex chartaceus, chartæ Indicæ, formæ quaternariæ, more Europæo consutus, 25 paginis constat, quæ 34nas lineas habent. In codice astronomia Indica exponitur.

LVI.**Isilámanavān**

Codex folia 140 palmarum continens. digitos duodenos et dimidium longa, quorum paginæ, literis minutis exaratae, plerumque senas lineas habent. **Libro**, qui *Isilámanavān* inscribitur, expositio fidei Islamicæ continetur.

LVII.**Varia.**

Fasciculus foliorum 36 palmeorum, quæ digitos senos denos longa sunt, ad varios vero libros pertinent.

Libri Tamulici a viris christianis compositi aut versi.

(foliis palmeis exarati.)

1. Novum testamentum.
2. Mathæi evangelium.
3. Marci evangelium.
4. Marci evangelii capita I-V. (e collect. Fuglsang.)
5. Marci evangelii capita I-VI.
6. Lucæ evangelium.

7. *Johannis evangelium.*
8. *Acta apostolorum.*
9. *Johannis epistola prima.*
10. *Folia varia e bibliis Tamulicis.*
- 11-12. *Pericopæ epistolicae omnibus diebus dominicis et festis legendæ.*
13. *Historia Christi et apostolorum e libris divinis deprompta.*
14. *Quinquaginta duæ narrationes e novo testamento ab Johanne Hübner selectæ; (e lingua germanica in Tamulicam versæ.)*
15. *Veda-sûstiram*, expositio doctrinæ et fidei christianæ.
16. *Expositio doctrinæ et fidei christianæ.*
17. *Expositio brevis doctrinæ et fidei christianæ.*
18. *Explicatio decalogi.*
19. *Liber qui in tegumento "theologia moralis" inseribitur.*
- 20-23. *Thomæ de Kempis liber de imitatione Christi.* 4 voll.
- 24-27. *Arend. Hortus paradisiacus.* 4 voll.
28. *Nāna-mpadesam* sive catechismus.
29. *Epistola a Deo ad Tamulos, fidei christianæ studiosos, missa.*
30. *Liber de via, quæ ad summam christianorum felicitatem ducit.*
31. *Varii orationes sacerdotales.*
- 32-35. *Diaria a catechista quodam, nomine Aragappān, mensibus Junio, Julio, Octob., Dec. 1742 scripta.* 4. voll.
- 36-40. *Diaria a catechista, nomine Rayanāyikān, mensibus Junio-Decembr. 1743 scripta.* 5 voll.
- 41-43. *Diaria a catechista quodam, nomine Ignatio, scripta mensibus Jun., Nov., Dec.; sine anno.* 3 voll.
- 44-45. *Diaria a catechista quodam, nomine Sinnappān scripta mensibus Jun. et Dec.; sine anno.* 2 voll.
46. *Diarium a catechista quodam, nomine Pañsumuttu, mense Novemb. 1743 scriptum.*
47. *Diarium a catechista quodam, nomine Garubādān, mense Decemb. 1744 scriptum.*
- 48-49. *Duo ejusmodi diaria: neque scriptorum nomina neque anni exstant.*
50. *Givānda-pustaka* sive liber de alphabeto, quod Tamuli ad linguam Sanscritam scribendam adhibent. (e collect. Fuglsang.)
51. *Edictum a curatoribus rerum Indicarum in urbe Madras propositum de regni Tanjore dignitate principi Amara-sinhæ adimenda et principi Sarposi sive Serfojæ deferrenda. Tamulice et anglice.* (e collect. Fuglsang.)
52. *Varia religiosi argumenti.*
53. *Variae literæ supplices.*
54. *Lusus Tamulicus.*

III. CODICES CANARENSIS, MALDIVIANUS ET TELINGANI.

1. Codex Canarensis.

Vetála-pañeavingati

(No. XX. chart.; olim No. 63. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, paginis 679 constat, quæ undenas lineas habent. Signum chartarii, chartæ anglicæ impressum, annum 1820 exhibet.

Codice continetur interpretatio Canarensis libri Sanscriti, qui Vetála-pañeavingati inscribitur.

2. Codex Maldivianus.

Vocabularium Maldivianum

(cod. chart. No. XXI.; olim No. 16. chart. coll. Rask.)

Codex formæ quaternariæ, septem foliis constat, chartæ anglicæ, quæ annum 1820 signo chartarii impressum exhibet. Paginae vicenas binas lineas habent.

Codice continetur brevis collectio vocum Maldivianæ linguæ, quæ anglica interpretatione illustratur. Liber titulum Anglicum: a short vocabulary of Maldivian and english words, præ se fert.

3. Codices Telingani.

I.

Rádhá-mádhavá

(olim No. 44. collect. Rask.)

Codex folia 48 palmarum continens, quinos denos digitos longa, quorum paginae senas lineas habent.

In libro, *Rádhá-mádhava* inscripto, exponitur a *Çuka-yogine* quodam sermo, quem Krişṇa olim cum Rádhá contulisse dicitur.

II.

Karanámítaṃ

(olim No. 38. collect. Rask.)

Codex folia 22 palmarum continens, denos quinos digitos longa, quorum paginae senas lineas habent.

Codice continentur laudes dei Krişṇæ, a *Jayadeva* compositæ et e lingua Sanscrita versæ.

III.

Vetála-pañeavingati

(No. XXII. cod. chart.; olim No. 62. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, paginis 163 constat, quæ denas senas lineas

habent. Annus 1819 in signo chartarii, chartæ anglicæ impresso, exstat.

Codice continetur interpretatio Telingana Sanscriti libri notissimi, qui *Vetāla-pañcā-viṅgati* inscribitur.

IV.

ANAMTTUNI ÉHANDASSU

(No. XXIII. cod. chart.; olim No. 61. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, paginis 49 constat, quæ lineas vicenas binas habent. Signum chartarii, chartæ anglicæ impressum, annum 1818 exhibet.

In codice inest liber de re metrica Telingana.

Libri a viris christianis in linguam Telinganam versi.

- 1-8. Novum testamentum: vertit vir reverendus Benjamin Schultze anno 1727. 8 voll.
- 9-15. Vetus testamentum una cum apocryphis: interpretatus est idem vir rev. Benjamin Schultze a. 1728-1732; 37 voll.
- 46-49. Thomæ de Kempis liber de imitatione Christi. 4 voll.
- 50-53. M. Arndii verus christianismus. 4 voll.

IV. CODICES MAHRATTICI ET GUJARÁTICI.

1. Codices Mahrattici.

I.

Pañcátantra

(No. XXIV. chart.; olim No. 64. collect. Rask.)

Codex chartaceus, chartæ Indicæ et formæ quaternariæ, more Europæo compactus, 52 foliis constat, quorum paginae, rudi scriptura cursiva exaratae, septenas denas lineas habent.

Codice continetur interpretatio libri Sanseriti notissimi, qui *Pañcátantra* (पंचतन्त्र) inscribitur.

II.

Sabháparva

(No. XXV. chart.; olim No. 26. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, chartæ Indicæ, foliis 187 constat, digitos novenos longis, quorum paginae, pulchra scriptura Devanágara exaratae, undenas lineas habent. Codici duo aliena folia praeponuntur.

Codice continetur carmen epicum, a *Mukteçvara-kavi* ut videtur compositum, quod septendecim sectionibus (प्रयोगेन sive

अध्याये) constat. Poeta argumentum e secundo libro (*Sabháparva*) carminis Sanseriti Mahábhárate sumpsit.

III.

Virát-parva

(No. XXVI. chart.; olim No. 6. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, chartæ Indicæ, folia 192 continens, digitos duodenas et dimidium longa, quorum paginae, pulchra scriptura Devanágara exaratae, plerumque duodenas lineas habent.

In codice inest carmen epicum, in quadraginta sectiones divisum, ejus argumentum e libro quarto (*Virát-parva*) carminis Mahábhárate sumptum est.

2. Codices Gujaráticosi.

I. II.

Duo volumina parva, rudi scriptura cursiva exarata, quae epistolas nonnullas nullius momenti continent.

V. CODICES JAVANICUS, BATTANUS ET BARMANICI.

1. Codex Javanicus.

Codex folia 60 palmarum continens, duodenos digitos longa; paginæ quaternas lineas habent. In codice inest liber Javanicus mihi prorsus ignotus.

scriptura Bhattana exarata est. Paginæ digitos septenos latæ, plerumque vicens singulas lineas habent.

Liber, qui codice nostro continetur, descriptus esse videtur e codice, qui in bibliotheca universitatis Havniensis asservatur.

2. Codex Bhattanus.

(No. XXVII. chartac.)

Codex chartaceus, chartæ Europææ, constat 34 foliis duplicatis et more Bhatanorum conglutinatis, ut evoluta unum longum folium efficiant. ejus interior superficies

3. Codices Barmanici.

Bini codicilli Barmanici chartacei, literis Barmanicis maximam partem deletis exarati, quorum alteri e privata regis bibliotheca, alteri e collectione Raskii (olim No. 40 chart.) in bibliothecam regiam pervenerunt.

APPENDIX.

Collectanea Europæorum de lingvis et literis Indicis

maximam partem Danica lingua composita.

-
- | | |
|---|---|
| <ol style="list-style-type: none"> 1. Raskii Udsigt over den Iranske, Indiske og Malehariske Sprogstamme α: dissertatio de classibus linguarum Iranicarum, Indicarum, Malebaricarum. (No. 120. MSS. Raskii.) 2. Ejusdem Indo-roman Orthography α: dissertatio de alphabeto Romano Indicis substituendo. (No. 84. M. R.) 3. Ejd. Notæ variæ de eadem re. (No. 122. M. R.) 4. Fuglsangii alphabeta varia Indica. 5. Raskii Excerpta de literis Indicis. (No. 119. M. R.) 6. Ejd. Excerpta de mythologia et archæologia Indica. (No. 121. M. R.) 7. Fuglsangii Excerpta de mythologia Indica. 8. Ejd. Beskrivelse over Kâma, Indiens Elskovsgud (α: descriptio dei Kâmæ) Trankebar 1800. 4^{to} cum XII picturis coloratis. 9. Ejd. idem liber sine picturis. | <ol style="list-style-type: none"> 11. Ejd. collectanea ad lexicon Sanscritodanicum. (No. 63, 64, 66. M. R.) 12. Ejd. collectanea ad lexicon Danico-Sanscritum. (No. 67. M. R.) 13. Ejd. collectanea ad bibliothecam Sanscritam. (No. 62. M. R.) 14. Ejd. fragmenta e libris Sanscritis descripta. (No. 68. M. R.) 15. Fragmentum Anglicæ interpretationis Mannis legum codicis. (e codd. Fuglsangii.) 16. Bbâskara-âcâryæ Sûldhânta - çiromanis interpretatio Anglica. (e codd. Fuglsangii.) <hr style="width: 20%; margin: 0 auto;"/> <ol style="list-style-type: none"> 17. Raskii collectanea ad grammaticam Pâlicam. (No. 77. M. R.) 18. Ejd. collectanea ad vocabularium Pâlico-Danicum. (No. 65. M. R.) 19. Ejd. excerpta de literis Pâlicis et Singhalensibus, una cum fragmentis descriptis. (No. 81. 82. M. R.) 20. Ejd. collectanea ad grammaticam Eluicam. (No. 78. M. R.) 21. Ejd. collectanea ad grammaticam Singhalensem. (No. 79. M. R.) |
|---|---|

22. Fragmentum grammaticæ Singhalensis, Anglica lingua compositæ. (olim No. 24. chart. collect. Raskii.)
23. Raskii collectanea ad vocabularium Singhalense. (No. 80. M. R.)
24. Libri Singhalensis Rájávaliya interpretationis Anglicæ fragmentum. (No. 83. M. R.)
-
25. Ignoti grammatica Tamulica, lingua Danica composita. (e codd. Fuglsangii.)
26. Ignoti grammatica Tamulica, lingua Batava conscripta. (olim No. 5. chart. collect. Rask.)
27. Raskii collectanea ad grammaticam Tamulicam. (No. 73. M. R.)
28. Fuglsangii collectanea ad grammaticam Tamulicam.
29. Raskii excerpta de literis Tamulicis. (No. 74. M. R.)
30. Fuglsangii varia de literis Tamulicis.
31. Ejd. Terunda Sorens Historie oversat af Malebarisk α : interpretatio Danica historiae Terunda-Soren.
32. Ejd. libri Terunda Soren et Kapilai ad verbum expressi, una cum epistolis variis.
33. Ejd. interpretatio Danica historiae Arisandirån.
34. Ejd. interpretationis Danicæ libri Pausa-tandiræ fragmentum.
35. Ejd. interpretatio Anglica libri Kapilavásagam.
36. Ejd. interpretatio danica libri Ulaga-nidi.
37. Ejd. Vayittiya-siraddi-sintamánis interpretationes duæ, altera Danica, altera Anglica.
-
38. Raskii collectanea ad grammaticam Telinganam. (No. 75. M. R.)
39. Ejd. collectanea ad grammaticam Canarensis. (No. 71. M. R.)
40. Ejd. annotationes de lingua Malratica. (No. 72. M. R.)
41. Ejd. annotationes de lingua Gujaratica. (No. 70. M. R.)
42. Ejd. annotationes de lingua Hindustanica. (No. 69. M. R.)
43. Ejd. annotationes de variis linguis Indicis. (No. 76. M. R.)
-
44. Ignoti (*Judson?*) grammatica Barmanica, lingua Anglica conscripta. (olim No. 19 chart. collect. Rask.)
45. Raskii dissertatio de lingua Malayica. (No. 85. M. R.)
46. Ejd. dissertatio de linguis australibus, cum vocabulario Tabitico. (No. 87. M. R.)
47. Ejd. vocabularium linguæ Magindanæ. (No. 86. M. R.)
48. Joh. Kinkeri literæ, episcopo Münstero datæ, de alphabeto Bhattano. 1815-17.

CODICES ORIENTALES
BIBLIOTHECÆ UNIVERSITATIS
HAVNIENSIS.

I. CODICES INDICI.

I. Codices Sanscriti.

I.

Virāt-parva
(e donat. Wallich.)

Codex folia 74 chartæ Indicæ continens, quinos denos digitos longa. Paginae scriptura Bengalica exaratae denas lineas habent.

In codice inest *Virāt-parva* (विराट्पूर्वम्) sive quartus liber carminis Mahābhāratae notissimi. Codex noster non raro ab editione Calcuttensi discrepat.

II.

Kāçikhaṇḍa Skandhapurāṇa
(e donat. Wallich.)

Codex folia 338 chartæ Indicæ continens, digitos vicenos et dimidium longa; paginae, scriptura Bengalica exaratae, plerumque septenas lineas habent.

Codex continet Skandhapurāṇa partem, quæ *Kāçikhaṇḍa* inscribitur: constat centum capitibus (अध्याय), quorum ultimum अनुक्रमणिकाध्यायः est. (Mackenzie collect. I. p. 52).

III.

Çiva-purāṇa
(e donat. Wallich.)

Codex folia 144 chartæ Indicæ continens, senos denos digitos longa; paginae,

pulehra scriptura Bengalica exaratae, octonas lineas habent.

In codice inest *Çiva-purāṇa* (शिवपुराण). historia Çivæ, quam Sanatkumāra Vyāsae viro sapienti retulisse traditur. Constat 56 capitibus, quorum primum fol. 2 r. l. 7. finitur; 2. fol. 5 v. l. 4. — 3. द्विचूर्णन fol. 9. r. l. 4. — 4. 5. fol. 15 v. l. 6. — 6-9. ब्रह्मगीता fol. 24. r. l. 1. 10-11. शिवपुरुचूर्णनं fol. 29 v. l. 6. — 12. शिवनाहातन्त्रं fol. 30 v. l. 4. — 13. विभोषणमहेश्वरसंवातः fol. 33 v. l. 6. — 14. शिव-विगार्जनविधिः fol. 39 v. l. 1. — 15. श्वाननाहा-तन्त्रं fol. 41 v. l. 1. — 16. गुह्याख्यानं fol. 42 r. l. 5. — 17. महेश्वरदर्शनं fol. 43 v. l. 8. — 18-22. त्रिगीतसव fol. 60 v. l. 5. — 23-24. नाना-भ्यनोत्रिधि fol. 64 v. l. 8. — 25. तानधर्मविधि fol. 69 r. l. 2. — 26. व्रतचूर्णनं fol. 72 r. l. 7. — 27. नियमोपदेशः fol. 76 r. l. 1. — 28. ब्रह्मरत्न-कोर्तनं fol. 77. v. l. 8. — 29-30. त्रिगार्जनपत्रं fol. 84 v. l. 2. — 31-32. तन्दीश्वरवीणाख्यानं fol. 89 v. l. 5. — 33. योगोपनिषत् fol. 91 r. l. 5. — 34-41. दुर्वायोगोपनिषत् fol. 97 r. l. 4. — 42. ताडो-मञ्चारः fol. 99 r. l. 4. — 43. अचिनुक्तनाहातन्त्रं fol. 100 v. l. 3. — 44. दन्तपाणिप्रदानं fol. 105 r. l. 4. — 45-50. मन्त्रुपाख्यानं fol. 120 v. l. 8. — 51. नीलकण्ठस्तवः fol. 126 v. l. 3. — 52-54. त्रिपुरत्रयोपाख्यानं fol. 138 v. l. 4. — 55. वीनविधि fol. 141 r. l. 1. — 56. finitur fol. 144 v. l. 3. in verbis इति श्रीशिवपुराणे समाप्ते ॥ ५६ ॥ *).

*). Cf. Vishnu-Purana, translated by H. H. Wilson, p. LVI.

IV.

Çri-Mahimnah stava
(e donat. Wallich.)

Codex folia duodecim chartæ Indicæ continens, digitos quinos denos et dimidium longa; paginae rudi scriptura Bengalica exaratae, aliae alium numerum linearum habent.

Codice continetur hymnus, *Çri-mahimnah stava* (श्रीमहिम्नः स्तव) inscriptus, quo magnitudo Çivæ celebratur: constat triginta duobus versibus, qui commentario verboso (श्रीमहिम्नः स्तवस्य टीका) explicantur. Neque scriptoris hymni neque commentarii nomen exstat. Scriba ad calcem addidit verba: त्विद्वितं श्री पञ्चाननशर्मा (sic).

V.

Hitopadeça
(e donat. Wallich.)

Codex folia 98 chartæ Indicæ continens, digitos mdenos et dimidium longa; paginae, scriptura Bengalica exaratae, septenas lineas habent.

Codex librum notissimum *Hitopadeçan* continens, tribus partibus constat, quarum duae primae pulchra scriptura satis accurate descriptae sunt: prima pars foliis 1-46 constat: altera, folia 47-71 continens, finitur in syllabis असु (edit. Bonnens. p. 102, l. 5): duae quae sequuntur syllabae स्थित omisssae sunt, et a syllabis मभूविषे incipit tertia pars, quae, reliqua folia (72-98) explens et recentiore tempore rudi scriptura exarata, valde ab editione Bonnensi discrepat.

VI.

Sinhāsana-dvātriṅcatikā
(e donat. Wallich.)

Codex folia 47 chartæ Indicæ continens, digitos ternos denos longa; paginae, scriptura Bengalica exaratae, senas lineas habent.

In codice inest liber, qui *Sinhāsana-dvātriṅcatikā* (सिंहासन-द्वात्रिंशतिक) inscribitur, sive triginta duarum fabularum (कथन) collectio, quae *Vararāci* adscribitur (इति श्रीवररश्मिचरितायां सिंहासनद्वात्रिंशतिकयां प्रथमकथनं f. 13 r. l. 1.: इति श्रीवररश्मिचरिता: सिंहासनद्वात्रिंशतिक: कथा: समाप्ता:)

VII.

Brahma-sūtra caett.

(Cod. compact. No. 1.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, Europæo more compactus, formæ maximæ, paginis 188 constat, quae scriptura Devanāgara exaratae, vicenas octonas lineas habent.

In codice duo libri insunt: prior paginas 1-10 explens, *Brahma-sūtra-pāṭha* est*), qui *Kṛṣṇu-draipīyanae* sive *Vyusae* adscribitur. Continet de philosophia Vedāntæ 552 decreta, in quatuor sectiones (अध्याय) distributa, quae quaternis capitibus (पाद) constant.

Sequitur (pag. 11.) commentarius, *Çivirōka-mimānsā-bhāṣya* inscriptus et a *Rāmānuja* **) compositus (श्रीभगवद्रामानुजचरित-शारीकमोनांभाष्य); caret vero codex noster prima parte, quae primam sectionem explicat: reliquae sectiones finiuntur: 2. pag. 91 l. 22. — 3. pag. 160. l. 6. — 4. pag. 188.

VIII.

Dāyabhāga
(e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, folia 74 continens, digitos quaternos denos et dimidium longa; paginae, scriptura Bengalica exaratae, plerumque senas lineas habent.

In codice inest liber de hæreditatibus, *Dāyabhāga* (दायभाग) inscriptus, qui est e

) Cfr. Colebrooke Miscellaneous essays. vol. 1. p. 327 sqq.

) ibid. vol. 1. p. 331.

partibus codicis *Dharmarātna* (धर्मरत्न) inscripti, in quem *Jimūta-vāhana* leges Indicas congressit *).

IX.

Dāyatatva
(e donat. Wallich.)

Codex folia 28 chartae Indicae continens, digitos quaternos denos et dimidium longa; paginae, scriptura Bengalica exaratae, senas lineas habent; in margine breves notae adscriptae sunt.

Codice continentur leges Indicae de haereditatibus a *Raghu-āudana-bhaṭṭācārya*, filio *Harīhara-bhaṭṭācāryae*, in compendium, *Dāyatatva* inscriptum, redactae. (इति श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं दायतत्त्वं).

X.

Ājñika-tatva
(e donat. Wallich.)

Codex folia 140 chartae Indicae continens, digitos ternos denos et dimidium longa; paginae, rudi scriptura Bengalica exaratae, senas lineas habent. Ad calcem tria aliena folia exstant.

Codice continetur liber de caeremoniis quotidianis, quem, *Ājñika-tatva* inscriptum, *Raghu-āudana* composuit (cfr. cod. No. IX); finitur enim in verbis: इति वन्द्यप्रदोयहृदिरभट्टाचार्यात्मज - श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं जाह्निकतत्त्वं समाप्तं.

XI.

Tithitatva
(e donat. Wallich.)

Codex folia 151 chartae Indicae continens, denos senos digitos longa; paginae

scriptura Bengalica exaratae, senas lineas habent.

Codice continetur liber de diebus lunaribus, *Tithi-tatva* inscriptus et ab eodem *Raghu-āudana* compositus; finitur in hisce verbis: इति श्रीहृदिरभट्टाचार्यात्मज वन्द्यप्रदोय श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं स्मृतितत्त्वं त्रिवेदितत्त्वं समाप्तं: videtur igitur esse pars majoris operis, quod *Smṛti-tatva* inscribitur.

XII.

Jyotis-tatva
(e donat. Wallich.)

Codex folia 117 chartae Indicae, quaternos denos digitos longa; paginae, Bengalica scriptura exaratae, novenas lineas habent.

In codice inest liber *Jyotis-tatva* inscriptus, quem idem *Raghu-āudana* composuit (cfr. No. IX.): finitur in hisce verbis: इति वन्द्यप्रदोयहृदिरभट्टाचार्यात्मज-श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं ज्योतिस्तत्त्वं समाप्तं Codex descriptus est anno Çākæ 1741 (c: anno D. 1819).

XIII.

Tantra-sāra
(e donat. Wallich.)

Codex folia 205 chartae Indicae continens, vicenos singulos digitos longa; paginae, pulchra scriptura Bengalica exaratae, denas lineas habent.

In codice inest liber *Tantra-sāra* inscriptus, quem de caeremoniis sacris conscripsit *Kōṣṇānanda-bhaṭṭācārya*; finitur enim in hisce verbis: इति श्रीमहानहोयाध्यायकृष्णानन्दभट्टाचार्यविरचितस्तान्त्रसारः समाप्तः ।

XIV.

Çaktānanda-tarangini
(e donat. Wallich.)

Codex folia 103 chartae Indicae continens, quaternos denos digitos longa; paginae

*) Colebrooke Digest of Hindu law, vol. I. p. XVI.

scriptura Bengalica exaratæ, octonas lineas habent.

Codice continetur liber de cæremoniis saeris et mysticis, *Çaktânanda-tarangini* (शाक्तानन्दतरंगिणी) inscriptus, qui octodecim capitibus, उक्त्वा dietis, constat. Nomen scriptoris non exstat.

XV.

Supadma

(e donat. Wallich.)

Codex more Indico compactus, folia 216 chartæ Indicæ continet, digitos denos senos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratæ, senas lineas habent.

Codice continetur grammatica Sanscrita, *Supadma*, a *Padmanûbhadutta* conscripta, quæ commentario *Niçamiçræ* illustratur. Grammatica *Supadma* quinque sectionibus (अध्याय) constat, quaterna capita (पाद) continentibus, quæ sunt: (1) संज्ञा. सन्धि. प. णः — (2) कारक. विभक्ति. सुप. सर्वनामः — (3) मन्. जित्. पद. अटः — (4) कृत. उणादयः. समासः. अस्तुक्ः — (5) वृद्धि. स्त्रो. शेष. मधु.

XVI.

Mugdhabodha

(No. 2. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ quaternariæ minoris, Europæo more compactus, constat 239 paginis chartæ Indicæ, quæ, Bengalica scriptura exaratæ, octonas denas lineas habent.

Codice continetur Vopadevæ grammatica, *Mugdhabodha* inscripta. Codici quatuor folia aliena præposita sunt.

XVII.

Subodhâ

(e donat. Wallich.)

Codex mancus, folia 126 chartæ Indicæ continens, digitos octonos denos et dimidium

longa; paginæ, Bengalica scriptura exaratæ, octonas lineas habent.

Codice continetur commentarius, *Subodhâ* (सुबोध) inscriptus, in grammaticam *Mugdhabodham* a *Durgûdâsa - vidyâvâgiça* compositus. Liber mancus in regula 56 capitibus, तद्धित inscripti, explicanda finitur.

XVIII.

Çabdaçakti-prakâçikâ

(e donat. Wallich.)

Codex in fine mancus, folia 125 chartæ Indicæ continens, digitos ternos denos et dimidium longa: paginæ, scriptura Bengalica exaratæ, septenas lineas habent.

Codice continetur liber argumenti grammatici, qui *Çabdaçakti-prakâçikâ* (शब्दशक्ति-प्रकाशिका) inscribitur. Nomen scriptoris non exstat.

XIX.

Amara-koşa

(No. 3. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, formæ quaternariæ majoris, constat 240 paginis chartæ Indicæ, quæ scriptura Bengalica exaratæ sunt.

In codice inest vocabularium *Amara-sinhæ* notissimum, quod *Amara-kosa* inscribitur. Hic et illic breves notæ super lineas adscriptæ sunt.

XX.

Vocabularia

(No. 4. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, constat 47 paginis chartæ Indicæ et formæ maximæ: paginæ, scriptura Devanâgara exaratæ, senas denas lineas habent.

Codex quatuor vocabularia continet, quorum primum, triginta paginas explens, *Ratnamāli* (रत्नमाला) inscribitur et index est medicaminum, quem *Rājavallava* quidam conscripsit. Sequitur (p. 31.) *Çabda-prakāçika-dvirūpa-koṣa* sive collectio vocum, quæ duas formas habent, velut जराति et जराति. अय et अयः finitur pag. 36. lin. 12. et excipitur a *Sārasvatābhūdhāna*, in quo libello *Bhīrapāda* quidam voces enumerat, quæ idem significant; libellus pag. 38. lin. 8. finitur. Vocabularium ultimum *Nānārthadhvani-māñjari* est, in quo *Gada-siṅha* voces collegit, quarum potestas multiplex est, velut: हरिस्त्रिंशो हरिस्त्रिंशु हरिविष्णु हरि मरत् (sic) cætt. Ultima pagina scriptura Bengalica exarata est.

XXI.

Vāsana-bhāṣya

(No. 5. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, constat 186 paginis, chartæ Indicæ, formæ maximæ. Scriptura Devanāgara exaratae paginæ vicenas octonas lineas habent.

Codex continet annotationes sive commentarium *Vāsani-bhāṣya* (वासनाभाष्य) inscriptum, quem in librum suum, *Siddhantaçivromani*, ipse *Bhūskara-açārya* (भूस्कराचार्य) conscripsit.

XXII-XXIV.

Suçruta

(No. 6—8. codd. compact.; e donat. Wallich.)

Tres codices continent systema medicinæ, *Suçruta* inscriptum, quod *Dhanvantari* docuisse, discipulus *Suçruta* conscripsisse traditur. Codices chartæ Indicæ, Europæo more compacti sunt, formæ maximæ; paginæ, scriptura Devanāgara exaratae, vicenas octonas lineas habent.

Codice No. XXII. continetur *Suçruta-sthāna*, prima Suçrutæ sectio, quæ 139 paginas explet.

Codex No. XXIII. incipit a *Nidāna-sthāna*, secunda Suçrutæ sectione, quæ quindecim folia explet; sequitur quinta sectio. *Kalpa-sthāna* inscripta, quæ 29 paginis constat. Reliquam codicis partem occupat quarta Suçrutæ sectio sive *Çikitsā-sthāna*, quæ foliis 73 absolvitur.

Codex No. XXIV., qui 127 paginas constat, ultimam Suçrutæ sectionem, *Uttara-tantra* inscriptam, continet.

Deest igitur tertia libri Suçrutæ sectio, quæ *Çarira-sthāna* inscribitur.

XXV.

Vāgbhaṭæ epitome

(No. 9. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 288 paginis, chartæ Indicæ, quæ scriptura Bengalica exaratae, tricenas ternas lineas habent.

In codice duo libri insunt, quorum prior epitome est libri Suçrutæ, quam *Vāgbhaṭa*, filius *Sinhaguptæ*, composuit; finiuntur enim sex, quibus constat, sectiones in hisce verbis: इति श्रीविद्ययतिभिर्हनुमत्सूनीर्वाग्भटस्य कृती (S. त्रिचितायां) अष्टांगहृदयमंहितायां cætt.

Sectiones sunt hæ:

1. Sūtra-sthāna. 30 capp., pag. 53.
2. Çarira-sthāna. 6 capp., pag. 76.
3. Nidāna-sthāna. 16 capp., pag. 106.
4. Çikitsā-sthāna. 22 capp.: pag. 175.
5. Kalpa-sthāna. 6 capp., pag. 187.
6. Uttara-tantra. 40 capp., pag. 273.

Paginæ 274 et 275 a scriptura vacuæ sunt; reliquas tredecim paginas (276-288) explet libellus, *Kalpa-sthāna* inscriptus, qui finitur in hisce verbis: अग्निविशकृते तन्त्रे हृदयस्युक्तिमंस्कृते कल्पस्वयानं समाप्तमिति.

XXVI.

Nibandha-sangraha et Rasamañjari
(No. 10 codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 152 paginis chartæ Indicæ, quæ scriptura Devanâgara exaratæ, vicenas senas lineas habent.

In codice duo libri insunt, quorum prior de anatomia (मारोस्वान्) pars tertia est libri, *Nibandha-sangraha* inscripti, a medico *Dallana* compositi: finitur pag. 108 in verbis hisce: एते षिष्वर श्रीउन्नुणत्रिरचित निवन्धसंग्रहे मारोस्वानं तृतीयं समाप्तमिति ॥

Alter liber, qui de pharmacia est, *Rasamañjari* inscribitur, et a *Çalmûtha*, filio *Vaidyanûthæ* compositus est (एते श्रीचिदनावपुत्रशास्त्रिनावचिरचिता रसनञ्जरी): decem sectionibus (अध्याय) constat, et postremas 44 codicis paginas explet.

XXVII.

Rogâ-nirṇaya

(No. 11. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, formæ maximæ, chartæ Indicæ, constat 50 paginis, scriptura Bengalica exaratis, quarum priores 32 plerumque tricenæ senas lineas habent, reliquæ vero plerumque vicenas septenas.

In codice inest liber, *Roganidâna* sive *Roga-nirṇaya*, quem de propriis morborum notis *Mudharakara* conscripsit. Liber 1476 distichis sive glokis constat et in verbis: एते श्रीमाधवकरत्रितरीननिर्णयः finitur.

XXVIII.

Ratnâvali

(No. 12 codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, formæ maximæ, ut nunc est, constat 276 paginis

chartæ Indicæ, quæ, scriptura Bengalica exaratæ, tricenæ lineas habent.

Codice continetur liber de morbis eorumque propriis notis: in fine mancus est: titulus vero *Ratnâvali* omnibus paginis superscriptus est.

XXIX.

Sârakamudi

(No. 13. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 95 paginis chartæ Indicæ, quæ, scriptura Bengalica exaratæ, plerumque tricenæ quaternas lineas habent.

Codice continetur liber de morbis eorumque curationibus, qui *Sârakamudi* (मार्कामुदी) inscriptus, 3285 disticha continere dicitur (त्रिसहस्रद्वियतपंचाशीति श्लोकानि). Nomen scriptoris non exstat.

XXX.

Çakradatta-sarva-sâra-sangraha

(No. 14. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 239 paginis chartæ Indicæ, quarum 1-124 scriptura Bengalica, reliquæ (125-239) Devanâgara exaratæ sunt: paginæ prioris partis vicenas quinas, posterioris vero vicenas octonas lineas habent.

In codice inest liber de morbis eorumque curationibus, qui *Çakradatta-sarva-sîra sangraha* inscribitur. *Çakradatta* nomen scriptoris esse videtur.

XXXI. XXXII.

Bhâva-prakâṣa

(No. 15. 16. codd. compact.; e donat. Wallich.)

Duo codices chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compacti, librum *Bhava-*

prakūga (भावप्रकाश) inscriptum continent, quem de anatomia, physiologia, nosologia conscripsit *Miçrabhāva*, filius *Miçralāṭakana* (इति श्रीमिश्रब्रह्मकनकतनयश्रीमिश्रभावचिरचितो भावप्रकाशः)

In codice No. XXXI. inest prior libri pars, पूर्वखण्ड, paginas 187 explens, quæ scriptura Bengalica exaratae tricenas quaternas lineas habent. Posterior pars, उत्तरखण्ड, continetur codice No. XXXII. signato, qui 372 paginis constat, quæ scriptura Devanāgarā exaratae, vicenas octonas lineas habent.

XXXIII.

Rasendra

(No. 17. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ quaternariæ, chartæ Indicæ, Europæo more compactus, 128 paginis constat, quæ, scriptura Bengalica exaratae, vicenas quaternas lineas habent.

Codice continetur liber de pharmacia, qui *Rasendra* (रसेन्द्र) inscribitur; nomen scriptoris non exstat.

XXXIV.

Nānauṣadha-paricēcheda cætt.

(No. 18. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compactus, scriptura Bengalica exaratus, quatuor continet libellos, quorum primus, tricenas paginas explens, *Nānauṣadha-paricēcheda* est, quem de virtutibus herbarum medicinalium composuit *Nārāyana-dāsa* (श्रीनारायणदासस्य कविराजस्य धीमती नानौषधपरिच्छेदः सनाप्तः). Hunc excipit libellus, नाडोषकाश, a *Çaukara-sena* de venis conscriptus; desinit in pagina nona, sed in fine mancus est. Sequitur alius de venis libellus, eodem nomine नाडोषकाश inscriptus, qui *Govindæ* tribuitur. Ultimus libellus,

octo paginas explens, *Çikitsa-paribhāsa* est, a *Nārāyana-dāsa* conscriptus.

XXXV.

Pathyāpathya-vibodhaka

(No. 19. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compactus, continet 122 folia, scriptura Devanāgarā a tribus deinceps scribis exarata; paginæ aut 20nas, aut 22nas, aut 26nas lineas habent.

Codice continetur liber de materia medica Indorum, qui *Pathyāpathya-vibodhaka* inscribitur, et a *Vaidyakeya* compositus est (इति श्रीवैद्यकेयविरचितः पथ्यापथ्यविवोधकः). Liber octo sectionibus (वर्ग) constat. In versibus introductorii scriptor se esse filium *Sāranga* et nepotem *Padmanābhæ* e gente *Bhārad-vājæ* orti, dicit.

XXXVI.

Dhanvantari-nirghaṇṭa et Pathyāpathya-vidhāna

(No. 20. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compactus et scriptura Bengalica exaratus, duos continet libros de materia medica Indorum: quorum prior *Dhanvantari-nirghaṇṭa* (धन्वन्तरिनिरघण्ट) inscribitur, qui 71 paginis constat. Alter liber, qui paginas 29 explet, *Pathyāpathya-vidhāna* (पथ्यापथ्यविधान) inscribitur. Nomina scriptorum non exstant.

XXXVII.

Nirghaṇṭa-rāja

(No. 21. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 258 paginis chartæ In-

V.

Sambandha-ċintā.

Codex folia 59 palmarum continens, undevicenos digitos longa; paginæ, scriptura Barmanica exarata, octonas lineas habent.

In codice duo libelli insunt; quorum prior, qui decem folia (क-कौ) continet, Pālicus est, *Sambhandha-ċintā* inscriptus et a *Sangha-rakkhita* quodam compositus (इति संघरक्खितगतामानिविरचित (sic) सन्धचिन्ता सनत्त); alter commentarius est in eundem libellum Barmanicus, qui cætera folia (क-इ) explet.

VI.

Grammatica Pālica.

Duo fragmenta libri Pālici, quorum folia palmea digitos octonos denos et dimidium longa sunt; paginæ, scriptura Barmanica exarata, octonas lineas habent.

Prius fragmentum, 19 folia (क-खे) continens, de nominibus est; incipit a verbis hiis: त्तिनवचनयुत्तति । त्तिनवचनयुत्तति इत्येतं अधिकारत्वं वेदितव्वं । त्तिंगंय निपद्युते cætt.; alterum, quod folia undecim (कै-कू) explet, est de affixis कित् et उणादि dictis, et a verbis hiis incipit: कत्तरि कित् । कत्तरि इत्येतस्मिं अत्ये कित्पद्युया हीन्ति cætt.

VII.

Libellus grammaticus.

Codex folia septendecim palmea continens, digitos undevicenos longa et literis Barmanicis क-खु signata; paginæ, scriptura Barmanica exarata, octonas lineas habent.

Codice continetur libellus Pālicus de affixis *taddhita* dictis.

4. Codices Barmanici.

I.

Codex palmeus duos libellos Barmanicos, continet, quorum prior 29 folia literis क-गु signata habet, et posterior novem, literis क-कौ signata. Folia duodevicenos digitos longa sunt; paginæ octonas lineas habent.

II.

Duæ partes libri Barmanici, qui interpretationem Pālici libri *Jātakæ* continere videtur. Prior 45 folia, literis उओ-वु (nr. 549-593) signata, habet; altera vero, in cuius tegumento hæc verba *Vesantarāpalinissaya* adscripta sunt, folia 50, literis त्वि-कौ (No. 747-796) signata, continet. Folia undevicenos digitos longa sunt; paginæque plerumque septenas lineas habent.

III.

Quinque alicujus libri Barmanici fasciculi, qui vicena quaterna folia continent, ita ut singuli fasciculi numeros binarum literarum expleant. Folia vicenos digitos longa sunt, paginæque octonas lineas habent. Omnes fasciculi hæc verba: *trāi pālihaiċōt* in tegumento adscripta exhibent, quibus additur numerus fasciculi: *pañċama* (folia literis ञ et ञ signata continentis), *sattama* (litt. उ et ङ), *aṭṭhama* (litt. ण et त), *navama* (litt. व et ङ), *terasa* (litt. ञ et ञ).

IV-VII.

Quatuor fragmenta quatuor librorum Barmanicorum.

Nr. IV. posterior eujusdam libri pars, folia 113 palmarum continens, quæ literis Barmanicis ञ-र et रौ-व्या signata, undevicenos digitos longa sunt; paginæ octonas lineas habent.

Nr. V. foliis 103 palmeis constat, quæ digitos undevicenos et dimidium longa, literis க-ஐ et ஐ-ஓ signantur; paginae octonas lineas habent.

Nr. VI. 48 folia palmea continet, digitos undevicenos et dimidium longa, literis க-யி signata; paginae octonas lineas habent.

Nr. VII. tribus foliis palmeis constat, undevicenos digitos longa, quorum duo literis ஓ et ஔ signantur, tertium litera ஥ ; paginae octonas lineas habent.

5. Codices Tamulici.

I.

Codex folia 375 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginae plerumque novenas lineas habent. Codice continentur duo primi libri carminis *Rāmuṭṭayanā* Tamulice redditi.

II.

Codex folia 61 palmarum continens, duodenos digitos longa, quorum paginae quinas lineas habent. In codice inest parva narratio de Vayitīyanāda quodam, quæ *Vayitīyanūdu-ssuvaḍi* inscribitur.

III.

Codex folia 113 palmarum continens, ternos denos digitos longa, quorum paginae quinas aut quaternas lineas habent. Codice continentur varii hymni et carmina in honorem dei Śivæ composita.

IV. V.

Codex nr. IV. folia quinque palmarum continens, digitos quaternos denos et dimidium longa, quorum paginae quinas lineas habent. Continentur codice collectio sententiarum

moralium, *Ulagu-nidi*, una cum explicatione earum. Librum *Ulagu-nidi* Germanice interpretatus est Bartholomæus Ziegenbalg (Trankebariæ 1768) in codice chartaceo formæ octonariæ, qui No. V. signatus est.

VI.

(e donat. Rehling.)

Codex folia 88 palmarum continens, octonos digitos longa, quorum paginae senas aut septenas lineas habent; constat duobus libris, quorum prior est *Agastiyār-ñānam-nūru*, quo continentur centum versus varii argumenti, qui *Agastiyæ* tribuuntur (cfr. VIII. 2; IX. 6.) In altero libro, qui 50 foliis constat, minora carmina complura insunt.

VII.

(e donat. Rehling.)

Codex folia 63 palmarum continens, digitos octonos longa, quorum paginae quinas aut senas lineas habent. In codice quatuor libelli insunt, qui inscribuntur:

1. Nan-mānika-suvāmiyār-tāṟisai. 8. foll. (cfr. IX. 2.)
2. Nāna-kummipāṭṭu. 32 foll. (IX. 1.)
3. Avān āsippadu. 5. foll.
4. Sassutānda-vilakkam. 18 foll. (cfr. IX. 8.)

VIII.

(e donat. Rehling.)

Codex folia 91 palmarum continens, digitos denos et dimidium longa, quorum paginae senas lineas habent. Codice continentur sex libelli, quorum tituli hi sunt:

1. Agastiyār-sāstiram muppadaṟu 13 foll. (IX. 7; X. 2.)
2. Agastiyār-ñānam-nūru. 36 foll. (VI; IX. 6.)
3. Agastiyār-panireṇḍu. 4 foll. (IX. 5.)

4. Saṭṭaimuniyār-vādam-ñānam. 13 foll. (IX. 3; X. 3. Saṭṭaimuniyān sive Saṭṭamuniyān fuit discipulus Agastyæ.)
5. Devāngu kalappam. 3 foll.
6. Varāgi-agadāl. 8 foll. (cfr. X. 5.)
Ultimum codicis folium de sulphure est.

IX.

(e donat. Rehling.)

Codex folia 88 palmarum continens, digitos denos et dimidium longa, quorum paginae septenas lineas habent. In codice hi octo insunt libelli:

1. Nāna-kummipāṭṭu. 19 foll. (VII. 2.)
2. Arunagirināda-padal Mānika-vāsagār-tāṛisai. 4 foll. (cfr. VII. 1.)
3. Saṭṭamuniyār-vāda - ñānam. 10 foll. (VIII. 4; X. 3.)
4. Rāmādevār-sāstīram. 1 fol. (in fine mancus; cfr. X. 4.)
5. Agastiyār-panireṇḍu. 3 foll. (VIII. 3.)
6. Agastiyār-ñānam-mīru. 24 foll. (VI; VIII. 2.)
7. Agastiyār-sāstīram-muppadāru. 11 foll. (VIII. 1; X. 2.)
8. Sassutānda-mālai. 16 foll. (cfr. VII. 4.)

X.

(e donat. Rehling.)

Codex folia 81 palmarum continens, octonos digitos longa, quorum paginae senas lineas habent. In codice septem libelli insunt, quorum tituli sunt:

1. Nānam. 16 foll.
2. Agastiyār-sāstīram-muppadāru. 20 foll. (VIII. 1; IX. 7.)
3. Saṭṭamuniyār - ñāna - vādam. 19 foll. (VIII. 4; IX. 3.)
4. Rāmādevār-sāstīram. 6 foll. (IX. 4.)
5. Varāgi - agavāl - kappiḍu. 5 foll. (cfr. VIII. 6.)

6. Tirurāma - pattu - Perumal - tottiram. 7 foll.
7. Abirāmi-ammān-porisa. 8 foll.

XI.

Duo folia palmea, vicenos senos digitos longa, in quibus nomina quaedam dei Çivæ enumerantur.

XII.

(e donat. Rehling.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia 26 palmarum continens, digitos undenos et dimidium longa, quorum paginae senas lineas habent. Liber de cosmogonia est, et pars ejusdam purāṇæ esse videtur.

XIII.

Codex 37 foliis palmeis constat, undenos digitos longis, et continet fastos Tamulicos (*paṅsanga*) anni 1734.

Libri a viris christianis conscripti.

A. Codices palmei.

- XIV. *Mānika-mālai* ๓: Thomæ de Kempis libri de imitatione Christi pars prima. 1740.
- XV. Orationes sacræ, quas primas habuit B. Ziegenbalg in urbe Trankebar.
- XVI. Missionarii ejusdam liber religiosus, qui inscribitur: Nānattile telūsi-rukkira-periyavāgla-sonṇaputti.
- XVII. Libellus de idolatria Tamulorum.
- XVIII. Pericopæ epistolice omnibus diebus dominicis et festis legendæ.
- XIX. Oratio dominica, Tamulice et Telingane versa.
- XX. Preces et hymni christiani. (Donavit Teilmann.)
- XXI. Fragmentum catechismi Lutheri et orationis sacræ ejusdam. (Donavit Hohlenberg.)

XXII. Annotationes in epistolam II. ad Corinthios.

XXIII-XXVII. Quinque diaria quinque catechistarum.

XXVIII. Codex accepti et expensi.

XXIX. Quindecim folia, quæ ad varios libros pertinent.

B. Codices chartacei.

XXX. Dictionnaire Français - Tamul. 429. pagg.; fol.

XXXI. Christ. Theod. Walteri phraseologia Tamulo-Arabica. 1727. 4^{to} 49 foll.

XXXII. Ejusdem doctrina temporum Indica. 4^{to} 32 pagg.

6. Codex Telinganus.

Dictionnaire Telougu avec la signification en Français, rangé selon l'ordre de l'alphabet français. 4^{to} 377 pagg.

7. Codices Bhattani.

Duo codices lignei e Bhatta in insula Sumatra, quorum alter constat 54 foliis, quaternos digitos longis, quaternos et dimidium latis; alter vero 38 folia continet, octonos digitos lata et senos longa. Folia utriusque codicis conglutinata sunt, et in utraque superficie literis Bhattanis exarata.

II. CODICES IRANICI.

Omnes hi codices chartacei a Raskio in urbe Bombay anno 1820 mandatu universitatis Havniensis coempti sunt.

I.

Vändidád.

Codex formæ quaternariæ, continens exemplar *Vändidád* cum interpretatione Pählvica, vetustissimum sine dubio in orbe terrarum. Codex teste Raskio a Dästure *Jamasp iráni* e Persia allatus est; caret initio et incipit ab his verbis quinti *fargard*: áat yézi he anya agha skyaothna nóit fravarsta (Burnouf *Vändidád sadé* pag. 185. lin. 16). Restant folia 93-340, pleraque valde læsa, imprimis folia 184-303, quæ vetustate fere soluta, anno 1840 a me in charta pellucida transcripta sunt, quod exemplum No. 2 b. signatum in bibliotheca exstat. Paginae codicis senas denas lineas habent.

II.

Vändidád

cum interpretatione Pählvica, quem e codice No. I. signato, quum adhuc pæne integer erat, descripsit Dästur *Daráb*, qui tamen complures lacunas in Pählvica interpretatione reliquit. Codex formæ quaternariæ, quum integer erat, 677 paginas continait, quæ quinas denas lineas habent; desunt nunc paginae 644-647.

III. a.

Vändidád.

Codex mancus, formæ maximæ, 39 paginis constat, quæ quinas denas lineas habent. Continentur primum *fargard* et major secundi pars libri *Vändidád* cum interpretatione Pählvica, cujus singulis verbis Persica interpretatio subscripta est. Codex finitur in his verbis: áat Yimó . . . éathrusanäm. (*Vend. Sade.* p. 133. l. 12.)

III. b.

Vändidád.

Codex mancus, formæ maximæ, constat 17 foliis, quæ quinas denas lineas habent. Continet primum *fargard* et secundi initium libri *Vändidád* cum interpretatione Pählvica, cujus singulis verbis (ut in No. IIIa) Persica interpretatio subscripta est. Finitur in verbis his: vaéa námagha . . . bārāth . . . (Burn. V. S. p. 127. l. 6.) Voces Zändicæ rubræ, Pählvicæ et Persicæ nigræ exaratae sunt.

IV.

Yaçna, Vispäräd, Vistáçp-yäst.

Codex, quaternariæ formæ, constat 230 foliis, quæ quinas denas lineas habent. Con-

tiuentur libri *Yaçna* et *Vispäräd* solito more conjuncti, quibus immixtus est libellus *Vis-taçp-yäst*, qui octo *fargard* constat, quorum primum fol. 95 incipit. Codex in Persia exaratus est.

V.

Yaçna.

Exemplar *Yaçnae* maximi momenti quum propter vetustatem, (nam ex annotationibus, Persica et Gujarätica, ad calcem codicis adscriptis apparet, anno Samvat 1397 sive anno Yäzdäjird 692 = anno D. 1322 in urbe *Kambayät* e codice, e Persia allato, descriptum esse,) tum quia interpretationem Pählvicam continet, cujus præter hoc, unum tantum exemplum exstare videtur, quod anno 1842 in urbe Yäzd vidi. Noster codex formæ quaternariæ, 328 foliis constat, quorum paginæ septenas denas lineas habent. Folia bene conservata sunt, præter octo folia 70-77, quæ vetustate fere dilapsa anno 1840 a me in charta pellucida transcripta sunt. (Cfr. Anquetil. vol. II. p. 74.)

V b.

Tredecim paginæ formæ octonariæ, vicenas senas lineas continentes, in quibus folia 70-77 codicis No. V. signati, quum dilapsura erant, transcripta sunt.

VI.

Yaçna.

Codex formæ octonariæ majoris, qui 437 foliis constat, continet *Yaçnam* cum interpretatione Sanscrita a *Niviosängh* composita. (Cfr. No. 15.)

VII.

Vispäräd et Qorda-avästa

Codex formæ octonariæ tres libros continet. Primus est *Vispäräd* una cum inter-

pretatione Pählvica, teste Raskio, ante quadringentos annos descriptus.

Alter liber continet septem *Qorda-avästæ* sectiones, Gujarätica interpretatione illustratas, quæ sunt: *Qurshid nyäish*, *Mäh-n.* et *Ätäsh-n*; *Hormazd-yast*, *Patit*, *Doanäm sätäish.*, *afrigän arläfravas*. Tertius libellus, Persico sermone compositus, continet quæstiones et responsa de *Parahöma*.

VIII.

Vispäräd.

Codex, formæ quaternariæ minoris, 128 foliis constat, quorum paginæ quaternas denas lineas habent; continet *Vispäräd gähänbär* a Dästure *Käus* pulchre exaratum.

IX.

Vändidád sádah.

Codex formæ quaternariæ majoris, continet 703 paginas, quæ quinas denas lineas habent. Insunt *Yaçna*, *Vispäräd* et *Vändidád*, solito more mixti et a Dästuribus *Käus* et *Darüb* deinceps pulchre descripti.

X.

Vändidád sádah.

Codex recens, formæ maximæ, foliis 294 constat, quorum paginæ undevicenas lineas habent. Insunt tres libri, *Yaçna*, *Vispäräd*, *Vändidád*, solito more mixti.

XI.

Yaçna, Vispäräd, Sirózah.

Codex aliquantum læsus, formæ quaternariæ, 317 foliis constat, quorum paginæ ternas denas lineas habent; continet *Yaçna*, *Vispäräd gähänbär* et *Sirózah*; descriptus est anno D. 1647 (a. Yazdäjird 1016, Samvat 1703).

XII.

Qorda-Ávāsta.

Codex anno Yāzdājird 1176 (= a. D. 1807) descriptus, formæ quaternariæ majoris, foliis 378 constat, quorum paginæ quinas denas lineas habent. Inest *Qorda-Avāsta*, ejus quæ hic inveniuntur sectiones, sunt: *introductio*; *Nirāng-kusti*; *Sarósh-báj*; *Hósh-bám*: 5 *NYÁISH* (*Qurshid*, *Mihir*, *Máh*, *Áwán*, *Átāsh*), *Viçpe-humata*: *Namaskár éihir-í Dasánó*: 5 *GÁN* (*Háwan*, *Rápithwán*, *Uzirán*, *Aivisrúthráw*, *Usahám*); 22 *YAST* (1. *Hormazd*, 2. *Haptán*, 3. *Ar-dibehist*, 4. *Qurdád*, 5. *Áwán*, 6. *Qurshid*, 7. *Máh*, 8. *Tir*, 9. *Gósh*, 10. *Mihir*, 11. *Sarósh*, 12. *Sarósh rátnam*, 13. *Rasni*, 14. *Farwardín*, 15. *Bahrám*, 16. *Rám*, 17. *Dín*, 18. *Arsashwang*, 19. *Astád*, 20. *Jamyád*, 21. *Hóm*, 22. *Fauant*); 4 *PATIT* (*Pashmáni*, *khít*, *murdagán*, *Irúii*); 4 *AFRIGÁN* (*Dahmán*, *gathabyo*, *gahánbár*, *rápithwán*); 6 *AFRIN* (*Rózgar*, *haft ameshaspant*, *gahánbár*, *Rápithwán*, *myazda*, *Paigámbar-Zarthust*): *Nirāng bui dádán*; *Ásirwád-paimáni*; *Sirózah*; *Sirózah wará*; complures *Báj*. Codex nonnullis foliis in fine caret.

XIII.

Farwardín-yast.

Codex formæ octonariæ, foliis 51 constat, quorum paginæ senas denas lineas habent. Inest *Farwardín-yast* pulchre exaratus, teste Raskio, a Dásture *Janasp*.

XIV.

Farwardín-yast.

Codex formæ quaternariæ minoris, continens *Farwardín-yast*, recentiore tempore in India descriptum, foliis 41 constat, quo-

rum paginæ quadragenas binas lineas breves, in tres ordines dispositas, habent.

XV.

Yaçna et Qorda-Avāsta.

Codex formæ octonariæ quinque partibus constat. In prima, quæ 39 folia habet, inest fragmentum *Yaçna* eum Sanscrita interpretatione *Niriosānghi*. Cæteræ partes continent sectiones quasdam Qorda-avāstæ, quæ sunt: *Dahyán afrigán*, in fine manca, (8 foll.); *Patit-pāshmāno* et *Átāsh-nyāish* (45 foll.), omnes tres eum interpretatione Sanscrita; sequitur collectio magna sectionum, quæ *Namaskara* et *Nirāng* vocantur, (85 foll.); denique *Tir-yast* (93 foll.).

XVI.

Yasti.

Codex 63 foliis parvis constat, quæ septenas lineas habent. Continentur quinque *Yasti*: *Bahrám*, *Qurdád*, *Dín*, *Astád*, *Rám*, recentiore tempore exarati. *Astád-yäst* illustratus est interpretatione Persica singulis vocibus subscripta.

XVII.

Qorda-Avāsta.

Codex formæ octonariæ, anno Samvat 1738 (= a. D. 1682) descriptus, 209 foliis constat, quæ quaternas denas lineas habent. Continet omnes *Báj* (foll. 1-170) et *Barsam* (foll. 171-175) e Qorda-Avāsta sumptos, et præterea *Izeshue-rāfitwán* in compendium redactum. (cfr. No. 25.)

XVIII.

Qorda-Avāsta.

Codex formæ octonariæ, 277 paginis constat, quæ undevicenas lineas habent. Continet, præter minores quasdam *Qorda-Avāsta* sectiones, *Hormazd yast*, *Sarósh yast ha-*

doqt. Sirózah et quinque *Nyaish*; partim cum interpretatione Pählvica, partim cum Persica.

XIX.

Qorda-Avästa.

Codex mancus, ut nunc est, 318 foliis formæ quaternariæ constat, quæ ternas denas lineas habent; caret foliis nonnullis quum in medio libro tum in fine: Continet omnes minores sectiones: *Sirózah*, *Nyaish*, *Baj*, *Pütüt*, *Niraug*, *Afrigán*, *Afrin*, *Gáh*, *Namaskára*, quæ ad Qorda-Avästam pertinent.

XIX. b.

Fasciculus continens præter varia fragmenta librorum, duos libellos, alterum *Sirózah* cum interpretatione Persica, alterum 28^{um} *Ha* libri Yagnæ, Persicis literis exaratum et Persica interpretatione illustratum.

XX.

Viráf-námah, *Bundähäsh* cætt.

Codex vetustissimus, teste Raskio, anno Yäzdäjird 700 (= a. D. 1330) in urbe Kam-bayät a Mihirbán kai Qosru exaratus. Nunc mutilus et mancus est; caret enim, præter primum folium, compluribus in medio libro et in fine, quæ tunc quoque defuerunt, quum Dästur *Daráb* codicem No. XXI e nostro descripsit; restant 174 folia, formæ octonariæ majoris, quorum paginae vicenas lineas habent. Codex continet præter *Viráf-námah* et *Bundähäsh*, eadem cætera fragmenta (*Gosh-pärsán*, vocabularium Zändicum, *Riváyat* Pählvicum cætt.), quæ insunt in codice Parisino (Anquetil. nr. VII.), qui sine dubio e nostro codice descriptus est.

XXI.

Viráf-námah, *Bundähäsh* cætt.

Codex formæ quaternariæ, 172 foliis constat, quorum paginae septenas denas li-

neas habent. Codicem descripsit, teste Raskio, *Dästur Daráb* e codice nr. XX. signato.

XXII.

Minoqäräd, *Sarósh-yast*.

Codex formæ maximæ, duabus partibus constat. In priore parte, quæ 47 folia continet, quorum paginae duodevicenas lineas habent, inest liber Pählvicus *Minoqäräd* cum interpretatione Sanscrita *Niriosänghi*. Altera parte, quæ quinque foliis rudi scriptura exaratis constat, continetur *Sarósh-yast hádoqt* cum interpretatione Pählvica.

XXIII.

Minoqäräd.

Codex formæ octonariæ, 168 foliis constat, quorum paginae quinas denas lineas habent; continet *Minoqäräd* Pázändicum cum interpretatione Gujarática. Codex exaratus est anno Yäzdäjird 1032 sive a. Samvat 1719 (= a. D. 1662.).

XXIV.

Sifat-i-sirózah.

Codex formæ octonariæ majoris, foliis 40 constat, quorum paginae, pulchra scriptura exaratæ, quinas denas lineas habent; continetur *Sifat-i-sirózah* Pählvico sermone compositus.

XXV.

Sifat-i-sirózah cætt.

Codex formæ quaternariæ minoris, foliis 135 constat, quorum paginae quaternas denas lineas habent. Codex continet:

1. *Sifat-i-sirózah* (No. XXIV.)
2. *Pählvicum* vocabularium, literis quum Pählvicis tum Zändicis exaratum.
3. *Izeshue rafitwan* in compendium reductum (No. XVII.)
4. *Afrigán rapithwán*.

5. *Afrin i Zürtusht paigambar.*
6. *Sirózah e Qorda-Avästä.*

XXVI.

Viráf-námah cætt.

Codex mancus, ut nunc est, 53 foliis formæ octonariæ constat, quorum paginæ quinas denas lineas habent; ultimum codicis folium 72^{dm} est, desunt folia 1-7, 41-48, 51-54; descriptus est e codice No. XX. signato: folium octavum incipit a verbis codicis No. XX. fol. 5. r. 1. 2; folium 72 finitur in verbis codicis No. XX. fol. 37 v. 1. 15; continet igitur majorem partem *Viráf-námah* et *Gosh-pársán.*

XXVII.

Collectio precum.

Codex formæ octonariæ 39 foliis constat, quorum paginæ quinas denas lineas habent; continetur collectio precum, *Nirâng, Afrin, Patil,* cætt. quæ Pählvice aut versæ aut compositæ sunt. Codex in fine mancus est.

XXVIII.

Shikân-gumâni.

Codex mancus, formæ octonariæ, ut nunc est, folia 66 continet, quæ sunt: 1-16, 19-22, 25-48, 97-104. 107-110. 115. 118, 121-128.

Continetur liber Pählvicius *Shikân-gumâni,* cum explicationibus, altera Pázändica, altera Sanserita, a *Nirîpsângh* composita.

XXIX.

Pänd-námah.

Codex mancus, formæ octonariæ, ut nunc est sedecim foliis constat: continet partem quandam libri Pählvici *Pänd-námah,* una cum interpretatione Persica superscripta lineis Pählviciis, quas novenas paginæ habent.

XXX.

Riváyât.

Codex formæ maximæ, foliis 244 constat; continetur collectio *Rivâyatorum,* Persico sermone conscriptorum; Pählvicum *Nirâng-din;* pars libri *Vändidâul* (quæ incipit a verbis hisee: yo aegmo ashava barat ep. Z. urvaçnaváo vá); *Nirâng-fürin;* vocabularium Pählvicum; alia minora, quum Pählvico tum Persico sermone conscripta.

XXXI-XXXIII.

Tres fasciculi, qui vocabularia Pählvica minora varii generis continent, inter quæ exstat fragmentum vocabularii a Mulla Kâus bin Rustâm conscripti (No. 33). Præterea continetur pars vocabularii Persici.

INDEX NOMINUM.

Nomina scriptorum cursiva scriptura expressa sunt. Litera a sinistram, et litera b dextram paginae partem indicat.

- A**bhayarāja-kumāra-sutta. 22b.
 Abhayatthera. 53a.
 Abhidhamma-kamatahana. 43b.
 Abhidhamma-piṭako. 43b. 44a.
 Abhidhāna-ppadīpikā. 58b. 59a.
 Abhisamaya-saññatta. 26b.
 Abirāmi-ammān. 109b.
 Abyākata-sutta. 27b.
 Acēhariyabāhuna-s. 23b
Adhinātha 9b.
 Adimūlamānai. 83a.
 Aḍiyarai. 83a.
 Adumai-tirān. 83a.
 Afrigān. 112b. 113a. b. 114a. b.
 Afrin. 113a. 114a. 115a.
Agastya. 87a. 88b. 108b. 109a.
 Agattiyār-padal. 87a.
 Aggaññu-sutta. 21a.
 Aggivaécāgotta-sutta. 23a.
 Agniveça. 103b.
 Agneyya-purāṇa. 5a.
 Aḥigunṭha. 52b.
 Aḥnika-tatva. 101a.
 Ajinapuécā. 33b.
 Akankheya-sutta. 22a.
 Akkhyātapada. 59a.
 Aḷagaddūpama-sutta. 22a.
 Aḷavaka-s. 33a. 42b.
 Amagandha-s. 33a.
 Amara-koṣa. 15a. 102b.
Amara-siṃha. 15a. 102b.
 Anatadvāra-sutta. 42b.
 Amāvaturu. 69b.
 Ambāmaécā. 53b.
 Ambattha-sutta. 21a.
 Ambatthi...sutta. 23a.
 Ambavidamaṇa. 76a.
 Ambika-ammal. 85b.
 Amoda. 9a.
 Amuridankāḍinda. 83a.
 Anamatagga-sutta. 27a.
 Anamittuni-éhandassu. 92a.
Anandagiri. 10a.
Ananda-thera. 23a.
 Anangana-sutta. 22a.
 Anāpanasati-s. 23b.
 Anāpāta-s. 25b.
 Anāthapiṇḍikovāda-s. 24a.
 Anguttara-nikāyo. 28b.
 Angulimāla. 23a. 43a.
 Anitya-lakuna. 43b.
 Anumān. 83a. 84b.
 Anumāna-sutta. 22a.
 Anupada-s. 23b.
 Anuruddha-s. 23b. 28b.
 Anūvedānta. 3b.
 Anjasappāya-sutta. 23b.
 Aññatara-kumārikā. 53b.
 Aññatara-manussa. 52b.
 Apāṇṇaka. 22b.
 Appamāda-vaggo. 31a.
 Appamañña. 45b. 47b.
 Arahatta-vaggo. 31a.
 Aranavibhanga-s. 24a.
 Araññaka-Abhayatthera. 53a.
 Ardibeljist-yast. 113a.
 Arissandirān. 81b. 96a.
 Arissunān. 83a.
 Ariyagala. 53a.
 Ariyapariyosāna-sutta. 22b.
 Arsasāhwang-yast. 113a.
Arunagirināda. 109a.
 Asankhata-sutta. 27b.
 Asariya-viruttam. 85b.
 Āsīrvād. 113a.
 Assalāyana-sutta. 23a.
 Assapura-sutta. 22b.
 Astād-yast. 113ab.
 Ātānatiya-sutta. 21b. 43a.
 Ātapirikara. 35b.
 Ātāsh-nyāish. 112b. 113ab.
 Attadaḍḍa. 33b.
 Atta-vaggo. 31a.
 Attakavaggo. 33b.
 Attāhagarika-sutta. 22b.
 Attasālini. 44a. 106a.
 Āttisūdi. 86b.
 Avān-āsippadu. 105b.
Ayyār. 86b.
 Awān-nyāish. 113a.
 Awāp-yast. 113a.
 Ayatana-vaggo. 45a. 47b.
 Ayyottikokudāl. 83a.
Bahrām-yast. 113ab.
 Bāhinika-sutta. 23a.
 Bahudhātuka-s. 23b.
 Bahūvedaniya-sutta. 22b.
 Bāj. 113ab. 114a.
Bakkula-thera. 23b.
 Bāla-vaggo. 31a.
 Bālapaḍḍita-sutta. 23b.

Bālávatáro. 55a. 56a. b.
 Bárasa-kāvya. 75b.
 Barsam. 113b.
 Bhaddantánanda. 49a.
 Bhaddāli-sutta. 23a.
 Bhaddáyudha. 33b.
 Bhaddēkarattiya-sutta. 23b.
 Bhagavadgítá. 8a.
 Bhagavatpurāṇa. 3b.
Bhāradvāja. 4b. 32b. 33a. 105b
 Bharāṇa. 53b. 73b.
Bhāskara. 95b. 103a.
 Bhattikāvya. 14b.
 Bhāvanātha. 8b.
Bhārapāda. 103a.
 Bhāvaprakāṣa. 104b.
 Bhāvavirati. 43a.
 Bhayabherava-sutta. 22a.
 Bhikkhu. 27a. 31a.
 Bhikkhuni-s. 26b.
 Bhojarāja-prabandha. 14a.
 Bhūmija-s. 23b.
 Bodhirājakumāra. 23a.
 — dhítá 53a.
 Bodhivandaná. 51b.
 Bojjhanga. 28a. 43a. 45b. 47b.
 Brahmajāla-sutta. 21a.
 Brāhmaṇa. 26b. 31a. 33a.
 Brahmāṇḍa-purāṇa. 3b. 4b.
 Brahmanimantāṇa-sutta. 22b.
 Brahma-samyutta. 26b.
 Brahmaśūtra. 100b.
 Brahmāyana-sutta. 23a.
Buddhadēva. 36b.
Buddhaghosa. 24b. 31b. 33b. 44a.
 46a. 106b.
Buddhamitta. 24b. 36b
Buddhapiya. 48b.
Buddhavarakkhita. 51a.
 Buddhavaggo. 31a.
 Buddhavamma. 52b.
 Buddhaçatāka. 12b.
 Buddheni. 52b.
 Bundāhāsh. 114a.
 Butsarané. 67a
Carina Singhalensia. 75b.
 — Tamulica. 85a. b. 87a. 108a. b.
 Čakradatta. 104b.
Čakravarti-prakrāma. 73a.
 Čakkavarti-siljanāda. 21a.

Čauki-sutta. 23a.
 Četokhila-sutta. 22a.
 Čandas-potaka. 77b.
 Čikitsā-paribhāsa. 105b.
 Čikitsā-sthāna. 103b.
 Čitta. 27b. 31a.
 Čoraghātaka. 52b.
 Čorasabhāya. 52b.
 Čūlagalla. 53b.
 Čūlanāga. 53b.
 Čūlatissa. 53a.
 Čūlavaggo. 33a.
 Čuśimabhāliya-sutta. 23a.
Daljampota. 42a.
 Dakkhina-vibhanga-s. 24a.
 Daladāpūjāvaliya. 65b.
 Dallana. 104a.
 Damañā. 69b.
 Dampiya-sammé. 32a.
 Dam-sak. 35b.
 Daṇḍavaggo. 31a.
Daṇḍiu. 16a.
 Daṇḍiyālankāra. 16a.
 Dantabhūmi-s. 23b.
 Dantakuṭimbika. 54a.
Darāb. 111a. 112b. 114a. b.
 Dasadhamma-sutta. 51a.
 Dasuttara-sutta. 21b.
 Dāthāsena. 53b.
 Dāyabhāga. 100b.
 Dāyatatva. 101a.
 Desatān. 83a.
 Devalabhāna-sutta. 23b.
 Devadūta-s. 23b. 42b.
 Devāngu-kalappa. 109a.
 Devaputta. 26b. 53a.
 Devasthavira. 53a.
 Devatā-samyutta. 26b.
 Dhajagga-sutta. 43a.
 Dhamma. 33a. 53a.
 Dhammačakka-s. 35a. 42b.
 Dhammačariya-s. 33a.
 Dhammačetiya-s. 23a.
 Dhammadayā-sutta. 22a.
 Dhammadinna. 53b.
 Dhammahadaya. 45b. 47b
 Dhammapada. 30a. 32a.
 — Atthavāṇṇā. 31a.
 Dhammapadhāna. 45b. 47b.
 Dhammapradīpikāva. 69a.

Dhammasamādāna-sutta. 22b.
 Dhammasanganika. 43a. b. 106b.
Dhammasenaya-tissara. 65b
 Dhammasoṇḍaka. 52b.
 Dhammattha. 31a.
 Dhammayuta-upāsikā. 53a
 Dhammika-sutta. 33a.
 Dhana-s. 23b.
 Dhana-jāti-s. 23a.
 Dhaniya-s. 32b.
 Dhauvantari-nirghaṭṭa. 105b
 Dharmaratna. 101a.
Dharmapālu. 76b.
 Dhātu-manjūsā. 59b.
 Dhātupātha. 59b.
 Dhātu-vandanāva. 43a.
 Dhātuvibhanga. 24a. 45a. 47b
 Dhātu-saṅghatta. 27a.
 Dhotaka-sutta. 33b.
 Dighanakha. 23a.
 Dighanikāyo. 21b.
 Din-yast. 113a. b.
Dipo. 20a.
 Diṭṭhi-samyutta. 27b.
 Divāgarami. 87a. 88a. b.
 Doanām-sātāsh. 112b.
 Dubbiṭṭha-tissa. 53b
 Duggata. 53a.
 Dukkakkhandha. 22a.
Durgādasa. 102b.
 Duṭṭhagamani. 53b.
 Duṭṭhaka-sutta. 33b.
 Dvayatānupassana-s. 33a.
 Dvedhāvitakka-sutta. 22a.
Elu-akṣarādiya. 76b.
 Emān-soḍḍinai. 83a.
Farwardin-yast. 113a.
Gadasinha. 103a.
 Gāh. 113a. 114a.
 Gāmadārikā. 53a.
 Gamañi-samyutta. 27b.
 Gandhabbakāya-s. 27b.
 Garudān. 83a.
Gaurikaṇṭha. 8. b.
 Girānda-pustaka. 90b.
 Ghaṭikara-sutta. 23a.
 Ghoṭamukha-s. 23a.
 Gira-sandēça. 75a.

Gogotha. 8b.
 Gola-upāsaka. 53b.
 Gopālikā-sutta. 22b.
Gopiūtha. 8a.
 Gosh-yast. 113a.
 Gosh-parsān. 114a. 115a.
 Gosinga-sutta. 22b.
 Gottha-imbāra. 53b. 73a
Goviṇḍa. 105a.
 Goviṇḍa-sutta. 21a
 Grammatica Pāliea. 56b. 107a.
 Guḅaṭṭha-sutta. 33b.
 Gulissāti-s. 23a.
Gūṭārāma. 14a.
Gurudugomī. 69a. b.
 Gaṭhapadaya. 77a.

Hālāsya-māhātmya. 5b.
 Haptān-yast. 113a.
Harihāra. 101a.
 Hariṣeandra. 81b.
 Hasara-sandēga. 75a.
 Hatthipadopama-sutta. 22b.
 Hemaka-puṇḍhā. 33b.
 Hemā. 53b.
 Hemavata. 33a. 53b.
 Hiri-sutta. 33a.
 Hitopadeḅa. 100a.
 Hodisamē. 60a. b.
 Hom-yast. 113a.
 Hormazd-yast. 112b. 113a. b.
 Hoshbām. 113a.

Iddhipāda. 28a. 45b. 47b.
 Indagutta. 53a.
 Indirā. 84b.
 Indriya. 28a. 45a. 47b.
 Indriyabhavanā-s. 24a.
 Iraṇiya. 83a.
 Isigili-sutta. 23b.
 Isilāmanavān. 89b.
 Isvara-mālaya. 76a.
 Izheshne refitwan. 113b. 114b.

Jajavakka-sutta. 24a.
 Jāliya-sutta. 21a.
Jamasp. 111a. 113a.
 Jambukhādaka-s. 27b.
 Jamyād-yast. 113a.
 Janavasa-sutta. 21a.
 Jantovāda-s. 24a.

Jarā. 31a. 33b.
 Jātaka. 36a. 107b.
 Jatukamṇi. 33b.
 Jayaddisa-jātaka. 74b.
Jayadeva. 91b.
 Jayamaṅgala. 43a.
 Jayampatika. 53b.
 Jhāna. 28b. 45b. 47b.
Jimūtarāhana. 101a
 Jinālakāro. 51a.
 Jīvaka-sutta. 22b.
 Jyotistatva. 101b.

Kacēāyana-thera. 24a. 57a.
 Kacēāyana-sāra. 57a.
 — Dhātumanjūsa. 59b.
 Kabākurnla-sandēga. 75a.
 Kāka. 53a.
 Kākavampatissa. 53a.
 Kakuḅpama-sutta. 22a.
 Kalahavivāda-s. 33b.
 Kālayogaśāstra. 9b.
Kālidāsa. 12b. 14b.
 Kāliyān. 82b.
 Kālpasthāna. 103b.
Kalyānasāra. 57b.
 Kāma-sutta. 33b.
 Kammavācā. 20a. 106a. b.
 Kammavibhanga-s. 24a.
 Kanakasabhā. 84a.
 Kāpasigāla. 53b.
 Kāncānadevi. 52b.
 Kandaraka-sutta. 22b.
 Kāṇḍipam. 82b.
 Kānkayān-kānān. 82b.
 Kānkā-vitarāṇi. 20a. b.
 Kāṇṇakathāla-s. 23a.
 Kāpilai-vāsagam. 84a. 96a.
 Kāpāna. 53a.
 Kāppa-puṇḍhā. 33b.
 Kāppina. 74a.
 Kāranamīta. 91b.
Karatōtha. 75b.
 Kasibhāradvāja-s. 32b.
 Kassapa-saṅṅhatta. 27a.
 Kassapa-silānāda-sutta. 21a.
 Kācīkhaṇḍa. 4a. 84b. 99a.
Kaus. 1. 2b. 115b.
 Kāminikoṇḍola. 74b.
 Kāvīkhaṇḍa. 15b.
 Kāvīrapattana. 52b.

Kāyya-āndrika. 13a.
 Kāyya-darḅa. 16a.
 Kāyagatasati-sutta. 23b.
 Kāyaviḅchandanika-s. 33a.
Kebirabhāṭṭa. 15b.
 Kevattha-sutta. 21a.
 Khaggavisāṇa-s. 32b.
 Khanda. 27a. 45a. 47b.
 Khaṇḍadeva. 53b. 73b.
 Khuddakavatthu. 45b. 47b.
 Khuddanikāyo. 32b. 35b. 65b.
 Khuddasikkhā. 58a.
 Kiḅḅasānghā. 53a.
 Kilesa-samyutta. 27b.
 Kinsīla-sutta. 33a.
 Kiṭagiri-s. 23a.
 Kitti-sutta. 23b.
 Kodha-vaggo. 31a.
 Kokāliya-sutta. 33a.
 Kosala-samyutta. 26b.
 Kosala-bimba. 73b.
 Kosambiya-sutta. 22b.
 Kovul-sandēga. 75a.
Kṛṣṇa-dvaipāyana. 3b. 100a.
Kṛṣṇamūṇḍa. 101b.
 Kṛṣṇa-padānka-dūta. 13b.
 Kṣetrakhaṇḍa. 4b.
 Kuḅirai-muṅṅsi. 82a.
 Kuḅḅarajjavāsī-tthera. 53a.
 Kukkuravati-sutta. 22b.
 Kuṇḍali. 53a.
 Kusālavai. 83b.
 Kuṭadatta-sutta. 21a.
 Kuṭimāttu. 89a.

Lābha-sakkāra. 27a.
 Labhiyavasabhā. 53b. 73b.
 Laghukaumudī. 15a
 Lakkhaṇa. 21a. 27a
 Lakunu-sāra. 77a.
 Laṭukothāma-sutta. 23a.
 Linattha-pakāsana. 25a.
 Lohiḅcā-sutta. 21a.
 Loka-upakāraya. 75a.
 Lokavaggo. 31a.
 Lomasakaggiya. 24a.
 Lovamahāpakathā. 73b.
 Lovāda-sāngrahī. 75a.

Mādhavakara. 104a.
 Madhupiṇḍika-sutta. 22a.

Madhuriya-s. 23a. 33b.
 Mágandiya-s. 23a.
 Magga. 28a. 31a. 43b. 47b.
 Māgha-sutta. 33a.
 Mahābhārata. 99a.
 Mahā-ċattārika-s. 23b.
 Mahāli-sutta. 21a.
 Mahallikā. 54a.
 Mahāmandhātu. 52b.
 Mahāmaṅgala-s. 33a. 34a.
 Mahānidāna-sutta. 21a.
 Mahānela. 53b.
 Mahāpānāda-sutta. 21a.
 Mahāparinibbāna-sutta. 21a.
 Mahāsālayantika-s. 24a.
 Mahāsamaya-sutta. 21a. 42b.
 — vaṇṇanā. 21b.
 Mahāsannē. 56a.
 Mahāsatiṭṭhāna-sutta. 21a.
 Mahāsenaarājā. 53a.
 Mahāsona. 53b. 73a.
 Mahāvaggo. 33a.
 Mahāvanso. 54a. 70a.
 Mahāvihāra. 24b.
 Mahimma stava. 100a.
Mahinda. 24b.
 Māh-nyāish. 112b. 113a.
 Māh-yast. 113a.
Mairupada. 67a.
 Maitribhāvanā. 43a.
 Majjhima-nikāyo. 21b. 24b.
 Makhādeva-sutta. 23a.
 Mala-vaggo. 31a.
 Mallāri-māhātmya. 4b.
Mallinātha. 13b.
 Malūkovāda. 23a.
 Mānava-puċċhā. 33b.
Manavāla. 85a.
 Maṅgala. 42b.
 Mānika-mālai. 109b.
 Mānika-vāsagān. 109a.
 Mantra. 3a.
 Manu. 95b.
 Māra-samyutta. 26b.
 Māratajjaniya-sutta. 22b.
 Mārkaṇḍa. 80a.
 Marutta-brāhmana. 52b.
 Mātucā-sutta. 23a.
 Mātugāma-s. 27b.
 Māveli. 83a.
 Māyān-manavanda. 83a. 84b.

Mayūrarūpa-paṭṭana. 24b.
Medhankara. 15b.
 Meghadūta. 13b.
 Meghasandēca. 13b.
 Meghavanna. 53b.
 Metta. 33a.
 Mettagu. 33b.
 Metteya. 72b.
 Micċhādīṭṭhika. 52b.
 Migapotaka. 53a.
 Migaluddaka. 52b.
 Mīhīr-nyāish. 113a.
 Mīhīr-yast. 113a. b.
 Milinda-pañho. 49b. 50b. 69a.
 Min-mukān. 83a.
 Minoqārād. 114b.
 Mirisaviṭṭhisara. 73b.
 Mīrugavettai. 84b.
Miṇḍabāva. 105a.
 Miṇḍalātakana. 105a.
 Mitākṣara. 16a.
 Mītsi. 84b.
 Miyagunadagap. 73b.
 Moggalāna-sutta. 23b.
Moggalāno. 58b.
 Mogharāja. 33b.
Molanga. 49a.
 Morapirit. 43a.
 Moriya-brāhmana. 53a.
 Muḍḍipāda. 83a.
 Mugdhabodhā. 102a.
Muktecvara-kavi. 93a.
 Mūlapariyāya-sutta. 22a.
 Mungalan-vyākaraṇa. 57b.
 Muni-sutta. 33a.
 Mūsāvādavaggo. 28b.
 Nāḍīprakāṣa. 105a.
 Nāgā. 53a.
 Nāga-vaggo. 31a.
 Nagara-vindeyya-s. 24a.
 Nagara-ssirappu. 84b.
 Nagara-ningu. 84b.
 Nakṣatra-ċāstra. 16b.
 Naksettira-sāstiram. 89b.
 Nakula. 53b. 83a.
 Nalādiyār. 86a.
 Nala-ssakiravarti. 81a.
 Nalumandiri. 82a.
 Nalvari. 85b.
 Namaskāra. 113a. b. 114a.

Nāmaṣṭaka. 12a.
 Nāmavaliya. 77a.
 Nāma-varaṇe-gilla. 58a. b.
 Nānārtha-dhvaṇi-manjari. 103a.
 Nānausadha-pariċċheda. 105a.
 Nānam. 109i.
 Nāna-kummipāṭṭu. 108b. 109a.
 Nānam-nīru. 108b. 109a.
 Nāna-upadesa. 90a.
 Nānavāda. 109a.
 Nāna-vibhanga. 45b. 47b.
 Nanda-puċċhā. 33b.
 Nandimitta. 53b. 73i.
 Nandirāja. 52b.
 Nandivānija. 53b.
 Nandovāda-sutta. 24a.
 Nannānika-suvāmi. 108b.
Narabari. 106a.
Narāyaṇa. 3b.
Narāyaṇa-dāsa. 105a. b.
 Nārāyaṇa-sadagam. 55a.
 Nāṭṭu-ssirappu. 84b.
 Nāvā-sutta. 33a.
 Nava-Budu-guṇa. 35a. 43b.
 Navanipāto. 30b.
 Navaratna. 14b.
 Nesāda. 53b.
 Nibandhasaṅgraha. 104a.
 Nidāna. 26b. 36b. 103b.
 Nigaṇṭhu. 8^a.
 Nigrodhakappa-s. 33a.
 Nilakoba-sandēca. 75a.
 Nimi-jātake. 66b.
 Nirāṅg. 113a. b. 114a. 115a. b.
 Niraya-vaggo. 31a.
 Nirghaṇṭarājā. 105b.
Niriosāṅgh. 112a. 113b. 114b. 115b.
Niṣamigra. 102a.
 Nītisāra. 86a.
 Nivāpa-sutta. 22b.
 Nyāish. 112b. 113a. 114a.
 Nyāya-siddhānta-manjari. 9a.
Nyāya-vaḍiṣa. 13a.
 Okanta-samyutta. 27b.
 Opamma-s. 27a.
 Pabbajjā-sutta. 33a.
 Pādapiṭṭikā. 52b.
 Padhāna-s. 33a.
Padmanūbha. 105b.

- Padmanibhadatta.* 102a.
Padmavati. 70b.
Pakīṇṇa-vaggo. 31a.
Pallimuttaka-vinaya. 48b.
Pañcāpatitthita. 42b.
Pañcāsatika-bhikkhu. 54a.
Pañcātanaya-sutta. 23b.
Pañcātantra. 80b. 93a.
Paṇḍaranga. 53b.
Paṇḍita-vaggo. 31a.
Pand-nāmah. 115b.
Panireṇḍu. 108a. 109a.
Pāṇiya-dīma. 52b.
Paṇṣangam. 89a. 109b.
Paṇṣatandira. 80b. 96a.
Paṇṣiyas-panas Jātaka. 37a. 63a.
Pāpa-vaggo. 31a.
Papañcāsūdanī. 22a. 24a.
Parabāsuraṇ. 83b.
Parābhava-s. 32b.
Parajoma. 112b.
Parākramabhāṣa. 73b.
Paramattha-s. 33b.
Paramatthadīpanī. 35b.
Paramatthajotikā. 33b.
Paravi-sandēṣa. 75a.
Pārāyana-vaggo. 33b.
Pariśācattajīvitaka. 52b.
Parivāro. 19a.
Pāsādika-sutta. 21a.
Pasūtra-s. 33b.
Pāṭha-pradīpikā. 9b.
Pathyapathya. 105b.
Paṭiśācā - samuppāda. 43a. 45a.
 47b. 51a.
Pātika-sutta. 21a.
Pāṭimokkha. 19a. 20a. 65a.
Paṭisambhidā. 45b. 47b.
Paṭit. 112b. 113a. b. 114a. 115a.
Paṭṭhāna-ppakaraṇa. 46a.
Pattini-devī. 76a.
Pavijaya-sutta. 33a.
Pāyāsi-sutta. 21a.
Perampalli. 49a.
Perumal kadai. 83b.
 — tirupugār 85a. b.
 — tottiram. 109b.
Phalaka-dīma. 52b.
Phāsukāri-sutta. 23a.
Phussadeva. 53b. 73b.
Piṇḍapata-sutta. 24a.
Piṅgiya. 33b.
Pirivīvan-jātaka. 74b.
Pirit-pota. 42a.
Piyajātika-s. 23a.
Piya-vaggo. 31a.
Posāla-sutta. 33b.
Potali-sutta. 22b.
Poṭṭhapāda-sutta. 21a.
Pradīpikāya. 69a.
Pratimoksa-puncī. 65a.
Pūjāvaliya. 67a.
Pulirāsān. 83a.
Puṇḍera-erudal. 83a.
Puṇṇaka-sutta. 33b.
Puṇṇamāya-s. 23b.
Puṇṇovāda-s. 24a.
Puppha-vaggo. 31a.
Purābheda-sutta. 33b.
Purissadhamma-sārathi. 69b.
Pusvelli. 74a.
Putabhaddāyikā. 53b.
Putta. 53a.
Pūvappabata-vāsī. 53a.
Qorda-Avāsta. 112a. 113a. b. 114a.
 Qurdād-yast. 113a.
 Qurshid-nyāish 112a. 113a.
 Qurshid-yast. 113a.
Rādhamālvhava. 91b.
 Rādha-samyutta. 27a.
Raghuandana. 101a. b.
 Raghuvāṇa. 12a.
 Rāhula-s. 27a. 33a.
 Rāhulovāda-s. 23a. 24a.
 Rājanirghaṇṭa. 106a.
 Rājāvaliya. 72b. 73a. 96a.
Rājarallava. 103a.
Rāmaderāy. 109a.
 Rāmalinga. 83a.
Rāmānāja. 100b.
 Rāmāyana. 108a.
 Rām-yast. 113a. b.
 Rāsa-irusiyai. 82b.
 Rasamanjarī. 104a.
 Rasavāhīnī 51b. 70a.
 Rasendra. 105a.
 Rasni-yast. 113a.
 Ratana-sutta. 33a.
 Ratanāvaliya. 65a.
 Rathavinīta-sutta. 22b.
 Ratnamalā. 103a.
 Ratnāvalī. 104a.
 Rathapāla-sutta. 23a.
Raṭṭhapāla. 52a.
 Raṭṭhikaputta. 53b.
 Rāvapa. 83a.
 Rivāyat. 114a. 115b.
 Riyahala. 72a.
 Roganidāna. 104a.
 Roganirāya. 104a.
 Rūsanjāra. 13a.
 Rukkhadevatā. 53b.
 Rūpadevī. 52b.
 Rūpanmalā. 58a. b.
 Ruvān-sūtra. 42b.
Sabbāsava-sutta. 22a.
 Sabhāparva. 93a.
 Sabhiya-sutta. 33a.
 Saścāka-s. 22b. 25b.
 Saścā-vibhanga. 24a. 42b. 45a. 47b.
 Saddharma-ratanāvaliya. 65b.
 Saddharmālakāre. 52b. 70a.
 Saddhasumanā. 53a.
 Saddhatissa. 53a.
 Suddhopāsaka. 53a.
 Sagādeva. 83a.
 Sagātha-vaggo. 26b.
Sahajānanda. 9b.
 Sahassa-vaggo. 31a.
 Sākhāmalapūjīkā. 53a.
 Sakkaram-tunai. 83a.
 Sakka-samyutta. 26b.
 Sakkapañña-sutta. 21a.
 Sakulalāyi-s. 23a.
 Sālakapāta-s. 23a.
 Salayatana-vibhanga-s. 24a.
 — vaggo. 27b.
 Sāleyya-sutta. 22b.
 Sāliarāja-kumāra. 53b.
 Saliyarān. 84b.
 Salla-sutta. 33a.
 Sallekha-sutta. 22a.
 Samanagāma. 53a.
 Sāmabhāma-sutta. 23b.
 Samanamaṇḍika-s. 23a.
 Samaññaphala-sutta. 21a.
Samarajīva kāmīdu. 74b.
 Saṁbandhaśintā. 107a.
 Sammādiṭṭhi-sutta. 22a.
 Sammaparibbājanīya-s. 33a.

Sammappadāna-s. 25a.
 Sammohavinodanī 45a.
 Sampasādaniya-sutta. 21a.
 Samvada. 16b.
 Samyutta-nikāyo. 26a.
 Sandaka-sutta. 23a.
 Sandeça. 74b.
 Sandurā. 83a.
 Sangarava-sutta. 23b.
 Sangīti-sutta. 21b.
 Sanghadatta. 53b.
Saṅgharukkhita. 107a.
 Sangraha-kathāva. 65b.
 Saṅkhārūpapatti-sutta. 23b.
 Saṅkhāvitaranī 20b.
 Sappurisatama-sutta. 23b.
 Sārakaumudī. 104b.
Saravankara. 12a.
 Saranathera. 52b.
Sāraṅga. 105b.
 Sarangadara-kathāva. 74a.
 Sārasaṅgraha. 47a. 104b.
 Sārasaṅkṣepe. 77b.
 Sārasvata. 103a.
Sāripatta-tthera. 25a. 27b. 33b.
 Saropama-sutta. 22b.
 Sarosh-bāḷ. 113a.
 Sarosh-yast. 113a. b. 114b
 Sassutānda. 108b. 109a.
 Sāstiram muppadāru. 108b. 109a.
 Satara-kamaṭṭhaṅ. 43a. 51a.
 Satipatthāna-s. 21a. 22a. 25b. 28a.
 34b. 45b. 47b.
 Saṭṭammiyaṅ. 109a.
 Sattasūryodgamaṅ. 34b.
 Savuri. 83a.
 Sekha-sutta. 22b.
 Sekhiya. 20b. 43a.
 Sela-sutta. 23a. 33a.
 Senkhanda-nagara. 73b.
 Senma-sennān. 82b.
 Sevītabba-sutta. 23b.
 Shikān-guṇṇāni. 115a.
Sibavakkijān. 87a.
 Sidai. 83a.
 Siddat-saṅgrava. 76b.
 Siddhanta-ḡiromaṇi. 95b. 103a.
Siddattha. 45b.
 Sifat-i-sirōzah. 114b.
 Sihanāda-sutta. 21a. 22a.
 Sikkhāpada. 45b. 47b.

Silavansa. 59b.
 Silutta. 53b.
 Singalovāda-sutta. 21b.
 Singarāsān. 83a.
Sinhagupta. 103b.
 Sinhāsana-dvātriṅcati. 80b. 100a.
 Sirināga. 53a.
 Sirōzah. 112b. 113a. 114a. 115a.
 Sisanān. 82b.
 Sivalitthera. 53a.
 Skaudha-purāṇa. 4a. 80a. 99a
 Smṛtitatva. 101b.
 Sodisannē. 60a. b.
 Sokku. 83a.
 Somabrāhmana. 52b.
 Sonaduttā-sutta. 21a.
 Soṭṭarāja 82b.
 Sotāpatti-s. 28b.
 Sthānavandanā. 43a.
 Stotra. 3a.
 Subhaga-sutta. 23b.
 Subhāsālanakara. 16a.
 Subha-sutta. 21a.
 Subhāsita-s. 33a.
 Subodhā. 102a.
 Subodhālanakāra. 16a.
 Sūciloma-sutta. 33a.
 Suddhatthaka. 33b.
 Sukha-vaggo. 31a.
 Sunakkhatta-sutta. 23b.
 Sundarika-Bhāradvāja-s. 33a.
 Suññata-s. 23b.
 Supadma. 102a.
 Supaṇṇa-samyutta. 27b.
 Sūpa-ḡāstraya. 75b.
 Suranimala. 53b. 73a.
 Surapān. 83a.
 Suravinai. 84b.
 Suḡruta. 103a. b.
 Suḡruta-sthāna. 103b.
 Suttanipāto. 32b.
 Suttapitako. 20b.
 Suvāṇṇatilakā. 53a.
Svāmārāma. 9b.
 Svālāhīni-sandeça. 75a.
 Svavul-sandeça. 75a.
Çabdaprakāsikā. 103a.
 Çabdaçakti-prakāsikā. 102b.
 Çaktānanda. 101b.
 Çākuntala. 14a.

Çālinātha. 104a.
Çankara-sena. 105a.
 Çankara-vijaya. 10a.
 Çārīraka mimānsā. 100b.
 Çārīra-sthāna. 103b. 104a.
 Çitalā-stotra. 3b.
 Çivapurāṇa. 99a.
 Çiva-sahasra-nāma. 4a. 109b.
 Çrīmaljīmaḷ stava. 100a.
 Çṅgāra-tilaka. 13b.
 Çrutabodha. 13a.
Çukayogin. 91b.

Taḡagai. 83a.
 Tālaka-sutta. 33a.
 Tambasūmana. 53a.
 Tanāputira. 82b.
 Taṅhāsankhaya-sutta. 22b
 Taṅhāvaggo. 31a.
 Tantra. 0a.
 Tantrasāra. 101b.
 Tarkabhāṣa. 8a.
 Tebhātika-madhuvānija. 53a.
 Te-jana. 52b.
 Terunda-Sorān. 96a.
 Tevapūjāva. 51b.
 Tevijja-sutta. 21a. 23a.
 Theragāthā. 35b.
 Theraputtābhaya. 53b. 73b.
 Therigāthā. 35b.
 Thūpavaṅço. 73a.
 Tir-yast. 113a. b.
 Tirokudda-sutta. 35a.
 Tirumandiram. 89a
 Tirumūlār. 88b. 89a.
 Tiruṛāma. 109b.
 Tiruvalluvār. 85b.
 Tiruvānai-ssirappu. 83a
 Tisara-sandeça. 75a.
 Tissa. 53a.
 Tissamahānāga. 53b.
 Tissametteyya. 33b.
 Tissasāmanera. 53b.
 Tithitatva. 101a.
Totaganuva. 75a.
 Toyadeyya-puḡēhā. 33b.
 Tulākāveri-māhātmya. 5a.
 Tūnyabhattha. 52b.
 Turobadai. 83a.
 Tuvātaka-sutta. 33b.

Udaya-pučéhá. 33b.
Uddesa-vibhanga-s. 24a.
Udumbarika-sihanáda-s. 21a.
Ulaganidi. 86b. 96b. 108a. b.
Upakilesiya-sutta. 23b.
Upáli-sutta. 22b.
Upásaka-janálankáro. 49a.
Upasiva-sutta. 33b.
Uposatha-s. 34a.
Uppáda-s. 27b.
Uruga-s. 32b.
Uttarasámanera. 52b.
Uttaratantra. 103b.
Uttaroliya. 53a.
Utthána-sutta. 33a.
Uttirakánda. 84b.

Vacéhagotta-s. 23a. 27b.
Vadankavipota. 75a.
Vádaññam. 109a.
Vágbhaṭa. 103b.
Vaidyakeya. 103b.
Vaidyanátha. 104a.
Valábhaka-samyutta. 27b.
Vali. 83b.
Vammika-sutta. 22b. 26a. 42b.
Vana-samyutta. 26b.
Vanant-yast. 113a.
Vanapaṭṭha-sutta. 22a.
Vánara. 53b.
Vándidád. 111a. b. 112b. 115b.
Vándidád-sadah. 112b.
Vangisa-s. 26b. 33a.
Vansanai. 84b.

Varadarája. 15a.
Varági-agadál. 109a.
Varáha-puráña. 3b.
Varavúci. 100b.
Varayogasáraya. 78b.
Vasala-sutta. 33a.
Vásanábhasya. 103a.
Vásetṭha-sutta. 23a. 33a.
Vatthugáthá. 33b.
Vattholapabbata. 53a.
Vatthúpama-sutta. 22a.
Vayitayanáda-ssuvaḍi. 108a.
Vayitiya-tirattí. 88b. 96b.
Váyustuti. 3b.
Vedalla-sutta. 22b.
Vedaná-s. 27b.
Vedasástiram. 90a.
Vedehatthera. 52a.
Vekhána-sutta. 23a.
Velusumana. 53b. 73b.
Verañja-sutta. 22b.
Vesantara. 42a. 107b.
Vessámittá. 52b.
Vetála. 81a. 91a. b.
Vibhanga. 24a. 45a. 47a.
Vidágama-therumanse. 75a.
Viññánevvara. 16a.
Vikkiramádittán. 80b. 81a.
Vimán. 83a.
Vimánavastú. 65b.
Vimansa-sutta. 22b.
Vinaya-piṭako. 19a.
Vindurassa. 83a.
Viráf-námah. 114a. 115a.
Viramárán. 82a.

Viratparva. 93b. 99a.
Visamaloma-kumára. 52b.
Viṣṇupuráña. 83b.
Viṣṇu-sahasra-náma. 4a.
Viṣpārād. 111b. 112a. b.
Vispe-humata. 113a.
Vistácp-yast. 111b.
Vitakka-santhána-sutta. 22a.
Viyúha-s. 33b.
Vocabularium Bengalicum. 106a.
 — Maldivianum. 91a.
 — Páhlvicum. 114b. 115b.
 — Tamulicum. 110a.
 — Telinganum. 110b.
 — Zándicum. 114a.
Vopadeva. 15a. 102a.
Vittaratnákara. 15b.
Vunda-sutta. 32b.
Vyaggha. 52b.
Vyása. 99b. 100b.
Vyásakaraya. 11b.
Vyása-çataka. 11b.
Vyavabhára-khaṇḍa. 16b.
Yáñnavalkya. 16a.
Yakkha-samyutta. 26b.
Yakkha-vañcita. 53a.
Yallájiya. 4a.
Yallájya. 4b.
Yallubhaṭṭa. 4b.
Yamaka. 31a. 46a.
Yast. 113a. b.
Yaçna. 111b. 112a. b. 113b. 114a.
Yoga-çataka. 16b.
Yuddhakhaṇḍa. 80a.

Z Copenhagen. Kongelige biblio-
 6621 tek
 C77 Codices orientales Biblio-
 07 thecae regiae havniensis
 pars.1

.....	F: cop
SPECIAL:	: cop
Dpt unit cds	: cop
Class LE 3	:: cop
Class M	cop
Law	pc: cop
Medical cat	cop
Serial	cop
Transfer	cop

